

शोभा



प्रकाश मंडळ पुस्तक १४ वें

शोभा

(सामाजिक चरित्र)

म. च. कादंबरी

अनेक त्यांनी वाख

ची भाषा

लेखक

वि. श्री. जोशी

प्रस्तावनालेखक

ग. त्र्यं. माडखोलकर



सप्टेंबर]

किंमत १॥ रुपाया

[१९३९

प्रकाशक —
दयार्णव रघुनाथ कोपडेंकर.
प्रकाश मंडळ,
५२९ सदाशिव, पुणे २.

सर्व हक लेखकाचे स्वाधीन.

मुद्रक —
लक्ष्मण नारायण चापेकर.
आर्यसंस्कृति मुद्रणालय,
१९८(१७) सदाशिव, पुणे २.

प्रस्तावना



श्री. वि. श्री. जोशी यांची ही कादंबरी मुख्यतः राजकीय असल्यामुळेच तिला प्रस्तावना लिहिण्याची विनंति मला करण्यांत आली असावी असे वाटते. श्री. जोशी यांची ही पहिलीच कादंबरी दिसते. व ही गोष्ट जर खरी असेल, तर तिच्या रचनेत त्यांनी वाखाणण्यासारखे कौशल्य प्रकट केले आहे, यांत संशय नाही. त्यांची भाषा जोरकस, वर्णने वारकाव्याने केलेली आणि कथानक चटका लावणारे आहे.

मराठी कादंबऱ्यांच्या एकंदर पद्धतीप्रमाणे या कादंबरीतील नायक आणि नायिका ही कॉलेजांतील विद्यार्थी असून, त्यांचे प्रणयमीलन हा कादंबरीचा प्रधान विषय आहे. राजकीय कादंबरीत रहस्यजन्य चमत्कृति उत्पन्न करावयास क्रांतिकारक चळवळ उपयोगी पडते. प्रस्तुत कादंबरीतही क्रांतिकारकांचा कट घातलेला असून, जुळ्या भावांतील रूपसादृश्याची मदत घेऊन त्या कटाचा शेवट सुखकर केला आहे. मला कथानकांतील ही घटना सर्वच दृष्टींनी आक्षेपास्पद वाटली. ग्लोसन्सारख्या बड्या युरो-पियन् अधिकाऱ्याचा खुनी खालच्या कोर्टात मॅजिस्ट्रेट्कडून दोषमुक्त ठरून सुटणे ही गोष्ट सर्वथैव अशक्य आहे. दुय्यम दर्जाच्या न्यायाधीशांवर नोकरशाहीचे वर्चस्व फार असते; व त्यामुळे राजकीय स्वरूपाच्या खटल्यांत तो निःपक्षपाताने न्याय देऊ शकत नाही, हा नेहमीचा अनुभव आहे.

खुनी तरुण अजय याला सोडविण्यासाठी त्याचा जुळा भाऊ विजय याच्या रूपसादृश्याचा जो उपयोग श्री. जोशी यांनी केला आहे, तोही मला समर्पक वाटत नाही. त्यापेक्षा या जुळ्या भावांतील रूपसादृश्याचा उपयोग करून, अजय फरारी होतो आणि त्याच्याऐवजी विजय पकडला जाऊन खटल्याचा गोंधळ उडतो व अशा रीतीने अखेर पोलीस फजीत पावून विजय सुटतो, अशी कांहीं कलाटणी जर श्री. जोशी यांनी कथानकाला दिली

असती, तर मला वाटते, रूपसादृश्याचा तो उपयोग अधिक मार्भिक आणि चमत्कृतिजन्य झाला असता; व गणूच्या साक्षीवर अत्याचारी अजय सुटल्याची असंभाव्य घटना घालण्याचा प्रसंग टळला असता.

श्री. जोशी यांची भाषा आणि वर्णनें हीं दोन्ही सामान्यतः चांगलीं आहेत. व 'स्वातंत्र्याची तळमळ व ओढ्याची खळबळ कधीं थांबली आहे का !' अशा प्रकारचें सुंदर सुभाषित किंवा नायिकेच्या हंसण्या मुखाला दिलेली 'जणूं कांहीं जास्वंदीच्या टवटवीत ताज्या फुलाच्या लाल पाकळ्याच विलग झाल्या नि त्यांतील शुभ्र दंभुदुच चमकले ओळीनें !' अशा प्रकारची गोड उपमा मनाला आल्हाद देते. त्याबरोबरच 'सुवासिक व प्रलोभनीय पुष्पसमूहाच्या बाजूला हारित पर्णसमुच्चय फडकत असावा, त्या-प्रमाणेंच शोभनेच्या मुखमंडलाच्या समंतात् वाऱ्याच्या झोतांत तरंगणाऱ्या तिच्या पातळाच्या पदराचा परिवार होता' असलीं कचित् आढळणारीं वाक्ये बोजड वाटतात.

तथापि कादंबरीचें कथानक चित्तवेधक आणि भाषा जोरकस असल्या-मुळे तिचें वाचन मनाला ओढ लावते; व श्री. जोशी यांची ही पहिली कृति त्यांच्या भाषी कृतीविषयीं वाचकांच्या मनांत निःसंशय मोठ्या आशा उत्पन्न करील.

शांतानिवास, नागपूर }
१९१३९ }

ग. त्र्यं. माडखोलकर



लेखक
वि. श्री. जोशी



पाहाण्यापूर्वी—

प्रथम साहित्यकृतीचा आनंद प्रथमापल्याच्या आनंदाइतका असतो की नाही, हे दुसऱ्या आनंदाचा अनुभव नसल्यामुळे मी सांगू शकत नाही; परंतु तो पुष्कळसा अवर्णनीय असतो हे मात्र खरे !

वस्तुतः ही कादंबरी प्रथम इंटर आर्टसचे वर्गीतच मी लिहून पूर्ण केली. परंतु बदल हा सत्यसृष्टीप्रमाणेच लेखनसृष्टीचाही नियमच आहे की काय कोण जाणे ! कादंबरीच्या प्रथम स्वरूपांत आणि या तिच्या सरते शेवटच्या स्थितींत बराच फरक झाला आहे. अन् प्रारंभ न् प्रसिद्धि ही सुदूरच्या कालप्रांतांतील निवासी असावीत त्याप्रमाणे दोन वर्षांनंतरच त्यांची परस्पर-भेट होत आहे.

मानवी जीवनाचे सौख्य दुःखाच्या पूर्वास्तिकयानेच अधिक जाणवते. जीवनाचा मार्ग निराशा, प्रतिकूल परिस्थिति, आकाशांची अतृप्तता अशा खांचखळग्यांतून गेला आहे. अंतिम सौख्य गाठण्यापूर्वी वरील सर्व अडचणींशी झगण्यांतच व्यक्तीची थोरवी सामावलेली असते. प्रेमसाफल्य हा वैयक्तिक पराक्रम अन् विजयश्री ! परंतु आपल्याबरोबर इतर शेंकडें बांधवांच्या सौख्याकरितां झगडणारे वीर अधिक श्रेष्ठ नाहीत का ! अन् अशा दुहेरी पराक्रमाचाच वृत्तान्त कथन करण्याचा मी अल्पसा प्रयत्न केला आहे.

येथे हें सांगून टाकलें पाहिजे की, या कादंबरीतील सर्वच घटना अन् व्यक्ति पूर्णपणे काल्पनिक आहेत. विद्यमान व्यक्तींच्या म्हणून उल्लेखित परंतु अप्रसिद्ध घटनासंबंधीही हेंच खरें आहे ! कोणत्याहि विशिष्ट घटनेचा वा व्यक्तीचा निर्देश करण्याचा लेखकाचा हेतु नाही.

नवोदित लेखकांना प्रकाशनाची दुर्लभता किती जाणवते हें प्रसिद्धच आहे. परंतु श्री. कोपर्डेकर यांच्यासारखा उत्साही अन् सौहार्द प्रकाशक

लाभत्यामुळें वाङ्मयक्षेत्रातील माझा हा प्रवेश अत्यंत सहजसाध्य झाला, त्याचा मला साभार उल्लेख करून ठेविला पाहिजे.

ज्यांच्या लेखनांतील राजकीय स्वातंत्र्यलालसेचे पडसाद मला विशेष मोहवितात त्यांनीं— सुविख्यात कादंबरीकार श्री. माडखोलकर यांनीं— कादंबरीला प्रस्तावना देऊन मला कायमचें उपकृत केलें आहे.

त्याचप्रमाणें, ज्यांच्या कादंबरीलेखनांनें मला या वाङ्मयप्रकाराकडे वळण्याची स्फूर्ति झाली त्यांनीं— सुप्रसिद्ध कादंबरीकार श्री. आप्पासाहेब फडके यांनीं— या कार्यांत मला प्रथमपासून जें उत्तेजन दिलें त्याचा साभार उल्लेख करण्याचा मला विसर कसा पडेल ?

श्री. नखाते यांनीं हस्तलिखितापासून प्रकाशनापर्यंत वेळोवेळीं बहुमोल सूचना देऊन स्नेहभावानें या प्रकरणीं जें साहाय्य केलें त्याविषयींचीं अन् त्याबरोबर माझे अत्यंत निकटवर्ती स्नेही श्री. आत्माराम जोशी यांनीं प्रारंभापासून आतांपर्यंत हार्दिक मित्रभावानें जे बहुमोल कष्ट घेतले त्याविषयींची मला पूर्ण जाणीव आहे. परन्तु, त्यांचे येथें औपचारिक आभार मानून मी त्यांच्यांत अन् माझ्यांत परस्थपणा आणूं इच्छित नाहीं.

या प्रांतांतल्या थोर कलावंतांमध्ये ज्यांचा निर्देश प्रामुख्यानें करावा लागेल त्यांचे—सुप्रसिद्ध हंस पिकचर्स्चे कलादिग्दर्शक श्री. वाटेगांवकर यांचे—वेषनावरील सुंदर चित्र काढून दिल्याबद्दल मी मनापासून आभार मानतो.

सरतेशेवटीं, यावांचून इतर अनेकजणांचें प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष जें साहाय्य झालें, त्याविषयीं त्या सर्वांचे आभार मानून, शोभा पाहाण्यापूर्वीं वाचकांना किंचित् यांबवून घरणारा हा अल्पसा प्रस्ताव पुरा करतो.

मंगलभुवन,
सप्टेंबर, दिनांक ५, १९३९ }
पुणे

वि. श्री. जोशी

आपल्या वात्सल्यपूर्ण आशीर्वादाच्या कृपाछत्राखाली
'शोभा' लिहिण्यास आवश्यक असें स्वास्थ्य अन्
उत्तेजन देणाऱ्या वंदनीय पितृचरणीं
सादर समर्पण—

राजा



अनुक्रमणिका



१	खडकीचा दैवयोग	१
२	सूड कोणावर ?	१४
३	विजयाची कर्मभूमि	२४
४	दोन हृदयांची हुंरहूर	३५
५	क्रान्तिकारकाची प्रेमदेवता	४५
६	सुद्धीनन्तरची भेट	५३
७	ठिणगी !	६३
८	अंकुरोद्गम	७४
९	रहस्याचा एक दुवा	८७
१०	एक पाऊल पुढे !	९८
११	पूर्वतयारी	११०
१२	नाना नाहींसे झाले	११९
१३	सुंबईची दुर्दैवी घटना	१३१
१४	स्वामीर्नी सांगितलेली जीवनकथा	१४५
१५	वियोगनिःश्वास	१५५
१६	मर्मस्थाने	१६२
१७	हल्ल्याच्या आदला दिवस	१६७
१८	वचनपूर्ति	१७४
१९	एका वृत्ताने केलेले पुनर्मीलन	१८३
२०	बंधमुक्त क्रान्तिकारक	१९०
२१	संमीलन	१९९



शोभा

प्रकरण १ लें.

खडकीचा दैवयोग.

मार्च महिन्याचे शेवटचे दिवस म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासू वृत्तीची परिसीमा गांठण्याचा अचुक काळ - होय ! त्यांतून पुण्यासारख्या शिक्षण-क्षेत्रांतील प्रमुख ठिकाणी तो तसा नसेल तरच नवल ! इतर वादग्रस्त प्रश्नांचे बाबतीत कांहीं कां मत असेना परन्तु या एका बाबतीत तरी पुण्याचें महत्त्व वरेरकरही मान्य करतील ! रस्त्यांतून हिंडतांना व इतर ठिकाणी जेव्हां विद्यार्थ्यांचे घोळके संभाव्य प्रश्नांची चर्चा करतांना दिसत तेव्हां विजयास वाटे “काय मजेंत आहों आपण ! निदान या वर्षी तरी ही ब्याद नाही आपल्या पाठीमागें !” कारण एम्. ए.च्या शेवटच्या परीक्षेला तोंड देण्याचा विचार, कार्यव्यापामुळें त्यानें सध्या लांबणीवर टाकला होता.

अशा वेळीं सकाळ सायंकाळ परीक्षा नसलेले त्याच्यासारखे विद्यार्थी बरेच लांबवर फिरण्यांतच मौज लुटीत असत. परन्तु विजयाला मात्र कांहीं वेळां सभांना जायचें असल्यामुळें व कांहीं वेळां त्याच्या ग्रामोद्धाराविषयीच्या कार्यमग्नतेमुळें वरील सौख्यास आंचवावें लागे; मात्र आज बरेच दिवस आग्रहाचें बोलावणें चालू असल्यामुळें व त्या सहृदय मित्राच्या मित्रत्वाचा लाभ बऱ्याच वेळां अनुभवूनही तृप्ति न झाल्यामुळें खडकीला कसेंही करून सायंकाळीं जाण्याचें विजयानें ठरविलें होतें.

सावणाची पेटी हातांत घेऊन तोंड धुण्याकरितां विजय आतां सायं-काळीं स्नानगृहांत गेला तो दिवसभर सूर्यराजांनीं टाकलेल्या प्रतापी

तेजानें तळपणाच्या हवामानाच्या उष्णतेनें कंटाळलेला असाच ! मात्र तो सर्व कंटाळा जाऊन त्याच्या दुप्पट उत्साहाचा वेळ आपल्याला लाभणार म्हणूनच की काय स्नानगृहांत पाऊल टाकतांच त्यानें कोणत्या तरी एका गाण्याची लंकेर मारली अन् पायांतील खडावांचा खाड् खाड् आवाज करीत तो स्नानगृहांतिल आरशाजवळ थंबकला. खांद्यावरील सरकलेला टॉवेल डाव्या हातानें परत सारखा करून स्वतःच्याच प्रतिबिंबाकडे पाहून तो मोठ्यांदा हंसला.

मनुष्य संगतीचा भोक्ता तर खराच परन्तु एकान्तांतही कांहीं प्रसंगी विशेषच सौख्य वाटत असतें त्याला ! अशा प्रकारच्या आनंदांतच पाण्याची एक ओंजळ भरून घेऊन त्याचा थंड फवारा आपल्या तोंडावर मारला विजयानें; जवळच्याच खिडकींतून येणाऱ्या सायंकाळच्या सुखकर वाऱ्याच्या झोतानें त्या त्याच्या शीतलतेला दुजोरा दिला. जेव्हां वाऱ्याचा जोर जास्त झाला तेव्हां “कां रे, बाबा ! आज इतक्या जोरांत आहेस ?” असें म्हणत त्यानें खिडकी अर्धवट बंद केली.

तोंड धुतल्यावर आपल्या मुद्रेवरील प्रसन्नतेचें परत एकदां अवलोकन करीत, तोंडावरून टॉवेल फिरवून तो छातीशी दोन्ही हातांनी थंबकून धरीत, त्यानें थोडा वेळ घालविला नि तोंड कोरडें झाल्याची ग्वाही, त्याच्या त्या नादिष्टपणांतही खऱ्या मनानें देतांच त्यानें स्नानगृह सोडलें. खोर्लात आल्यावर सावणाची पेटी उजव्या हातानें जागेवर ठेवून व डाव्या हातानें दार लोटून टेबलापुढेंच केस वळविण्यासाठी त्यानें कंगवा उचलला.

थंड वायुलहरी अनिर्बंधपणें भरकटत होत्या. भिंतीवरील कॅलेंडर त्यामुळें फडफडत होतें. विजयाच्या केसांचीं स्वैर झुलपें हालत होती. तशांतच भिंतीवरील क्लिपला लावलेले बरेचसे कागद निखळून खाली पडले. विचलित केस हातानें मागें धरीतच त्यानें ते सर्व कागद पटापट नीट जुळवून ठेवले व केंस वळवून कोट चढविण्यास सुरवात केली.

पुष्कळ वेळां याच वेळेला कॉलेजच्या जिमनॅशियममध्ये इतर कार्यक्रम नसल्यास व्यायामांत विजय दंग असे; त्यामुळें आजचा हा बदलता कार्यक्रम त्याला मजेचा वाटला. फिरायला कधीं कधीं तो जाई तोही खिडकीच्या बाजूला नाहीं. त्यामुळें कॉलेजवरून पुढें गेल्यावर दिसणारी

ठराविक दृश्येच त्याच्या दृष्टिपथांत येत; रस्त्यावरून सायकली पटापट धांवत असतांना त्याला दिसत; जरा पुढें गेल्यावर उजवे बाजूस चाललेली स्वयंसेवकांची कवायत, डावे बाजूस पन्थाच्या तुकड्यांतुक्तड्यांची गरीब पण चैतन्ययुक्त घरे, त्याचेच जरा पुढें काठ्यांचे घोडे करून धुरळा उडचीत धांवणारी लहान लहान खेळकर मुलें, नि त्यांच्यापैकींच काहीं प्रौढ मुलें वडाच्या उंचच उंच पारब्यांप्रमाणे झाडाला बांधलेल्या दोरखंडाच्या झोळींत झोके घेत, हीं सर्व दृश्ये तो नेहमी पाहात असे; इतकेच काय पण तो जावयाच्या वेळेला, बहुधा न चुकतां, आपलीं म्हसरें घेऊन जाणारा एक गुराख्याचा मुलगाही नियमानें त्याला भेटे. वरील सर्व दृश्ये त्याच्या नित्य परिचयाचीं नि म्हणूनच आज कंटाळवार्णी झालीं होती त्याला ! कारण विविधता आयुष्याचा उत्तेजक आत्मा आहे असें कोणींसें म्हटलें आहे ना !

खडकीला रमाकांताच्या घरीं तो पोहोंचला त्या वेळेस रमाकांताची (विजयाच्या मित्राची) खोली बंद होती; मात्र दाराला कुलुप नव्हतें. खोलीजवळ जातांच विजयानें केलेली दारावरील टकूटकू आंत असणाऱ्या रमाकांताला ऐकूं जातांच त्यानें हातांतील पुस्तक मिटलें, व जवळच्याच लहान टेबलावर तें ठेवीत त्यानें विचारलें,

“कोण आहे ? या, आंत या ! Come in.” त्याच्या या उद्गारांवर दार उघडलें गेलें.

दारांत विजयाला पाहातांच रमाकांताला आश्चर्यमिश्रित आनंद झाल्याचें दिसत होतें. “ओ हो हो S S ! वा !” आंत येत असलेल्या विजयाचा हात दाबीत तो उद्गारला “Have that chair !” व असें म्हणून विजयापुढें एक खुर्ची सरकाविली रमाकांतनें.

“काय महाराज ! बरीच लहर लागली म्हणायची ! आतां मला हें नीट लक्षांत ठेवलें पाहिजे हं !”

“तें काय ?” खुर्चीवर बसतांबसतांच विजयानें उभ्या असलेल्या रमाकांताकडे पाहिलें.

“कीं, तुमच्यासारख्या मोठ्या माणसांचे कार्यक्रम एक वर्ष आधीं ठरत असतात. कारण, गेल्या वर्षीं तुला बोलवलें तेव्हां आतां तुम्ही मिळूं

शकलांत ! वरं तें जाऊं द्या ! काय म्हणते आहे परीक्षा आपली ?”

“परीक्षा ! परीक्षा काय म्हणणार ! मीच म्हणणार काय तें ! यंदा बसलोंच नाही परीक्षेला मी !” खुर्चीच्या हातावर उजवा हात आपटीत विजय हंसला.

“किती दिवसांनीं भेटतों आहों, असं वाटतं आहे मला !”

“हो ! गेल्या वर्षीच शेवटचे भेटलो होतो नाही ! तूं परीक्षेत यशस्वी झालास अन् लागलीच हॉस्पिटलमध्ये टॅपररी फिजिशियनशिपचा चान्स मिळाला तुला, त्या वेळेस; त्या दिवसाची सायंकाळ आठवते ना मुंबई-तील ! फिरलो काय, मोटारींतून यथेच्छ भटकलो काय, समुद्रकिनार्यावर किती गप्पा मारल्या होत्या आपण, अन् घरीं किती उशीरा परतलो होतो आपण ! वरं, मुंबईला परत कधीं जाणार तूं ?”

“आहे अजून एक दोन दिवस रजा शिल्लक; अन् तूं पण आहेसच इथें; तेव्हां म्हटलं—”

“कोण मी ! छे रे, बाबा ! उद्यां संध्याकाळच्या गाडीनें प्रयाण करणार आहें मी; म्हणूनच आज इथें आलों आहे; कालच पत्र मिळालं आहे मला !”

“कुणाचं ! तुझ्या त्या खेडवळ चळवळ्यांचं असेल नाही का ? कसला ग्रामोद्धार करतो आहेस विजय ! या अडाणी लोकांच्या नादीं लागून एम्.ए.ची परीक्षा हुकवलीस यंदा ! वेड आहे झालं हें एक—”

“वेड ! खरंच आहे तुझं म्हणणं ! परंतु या वेडानंच भुकेकंगाल लोकांच्या फ्रान्समध्ये क्रांति घडली, याच वेडानं रशियांत पुष्कळ सौख्य नांदूं लागलं, अन् आज ना उद्यां हिंदुस्थानांतही ही जी दारिद्र्याची परमावधि होत आहे, त्याची परिणति याच दिशेनें होणार ! अन् आतां परीक्षेविषयीं म्हणशील तर हल्लींच्या कॉलेजच्या नि युनिव्हर्सिटीच्या परीक्षा नुसत्या पुस्तकी ज्ञानाची विडंबनात्मक चांचणी आहे ! प्राध्यापकांच्या हाताखाली आपण शिकतो पण त्यांची मजल वर्गाबाहेर शिकवितांना पहातील तेव्हापुरतीच बाहेरच्या जगांत पोचूं शकते. परवां एक आमचा मित्र एका प्रोफेसरमहाशयांकडे गेला. त्याला त्यांनीं इंग्लंडला जायचा उपदेश केला; ‘सिव्हिल सर्व्हिसमध्ये शिरा, पैसा कसा मिळेल

हैं ध्येय असूं घा' असा त्यांच्या बोलण्याचा निष्कर्ष होता. मला त्या मित्रानें विचारलं असतं तर सांगितलं असतं त्याला, कीं पैसा हेंच कांहीं जीवनसर्वस्व होऊं शकत नाहीं. विशेषतः परतंत्रतेतील हिंदुस्थानच्या तरुणांचं तर नाहीच नाही !”

“आणि हो !” खोर्लीतच येरझारा घालीत रमाकांतानें सुखात केली, “तुझा तो फ्रेड ! परवां भेटला होता. आपले फुगीर गाल व उंच मान सावरीत म्हणाला— “Wish to meet Vijay !” असें म्हणून फ्रेडची इतकी हुबेहुब नकल केली रमानें कीं विजयाची हंसतां हंसतां पुरेवाट झाली.

“कुठं भेटला ? परेडला गेला होतास कीं काय ? बाकी कांहीं म्हण, एखाद वेळेस असलीं लष्करी दृश्यं पाहिलीं कीं वाटतं, असेच देखावे सर्वत्र आपल्या देशांत दिसूं लागतील तो दिवस किती भाग्याचा !”

“सैन्यांतील सुखं फ्रेडलाच विचार तुझ्या. फारच लाघवी दिसतो तो, नाही ? त्या दिवशीं पोहण्याच्या चढाओढींत आपल्या कौशल्यावर खूष झाली स्वारी. अन् तेव्हांपासून वेळोवेळीं तो किती जिव्हाळ्यानं वागतो आहे ! इंग्लिशमन् असूनही तुझ्यासारख्या देशभक्ताची मैत्री जमली त्याची यांतच त्याच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे.”

यानंतर बऱ्याच गप्पा मारून जाण्याच्या तयारीनें विजय म्हणाला,

“मला गेलंच पाहिजे रमा आतां ! सव्या सात झाले पाहा ! एका ठिकाणीं जायचं आहे अजून इथून गेल्यावर !”

“बैस रे !” त्याला खुर्चीत बसवीत रमाकांतनें म्हटलें, “कधीं काळीं येतो आहेस अन् तोही जणू कांहीं घोड्यावर !”

“हल्लींच्या काळांत सायकलीचा घोड्यासारखाच उपयोग आहे नाही तरी—” या त्याच्या वाक्यावर, दाराबाहेर आचान्याला कांहीं फराळाचें आणण्याकरितां सांगण्यासाठीं गेलेला रमाकांत हंसला अन् विजयानेंही खोर्लीत त्याचाच प्रतिध्वनि काढला. निरोप सांगून खोर्लीत परतून आल्यावर विजयाचा खांदा दोन्ही हातांनीं हलवून रमाकांतनें विचारलें,

“दोन दिवस थांबलास तर चालणार नाही का ?”

“चालायचं म्हणजे काय रमा ! वास्तविक यंदा आठ एक दिवस उशीरच झाला आहे ! रात्रीचा वर्ग घेतों मी इनामगांवच्या शेतकऱ्यांचा,

माहीत आरे ना ! खेडेगांवांतील अज्ञ जनतेला साक्षर करण्याचं कार्य जरी माझ्या हातून झालं तरी पुष्कळ ! माझ्याच गांवाविषयी म्हणशील तर तिथे आतां अशिक्षित समाजांतील प्रत्येक घरांत एक तरी मनुष्य चांगला लिहावाचायला लागला आहे.”

“Is it? A good achievement ! हें बरोबर आहे. असं कांहीं तरी व्हायला पाहिजे. नाही तर नुसते डबे वाजवून नि झेंडे नाचवून स्वराज्य निदान येत्या शंभर वर्षांच्या आंत तरी मिळणार नाही आपल्याला.”

आचाऱ्यानें आणलेल्या खाद्यपदार्थांचें ताट, स्टूल ओढून त्यावर ठेविलें रमाकांतनें. आणि म्हटलें,

“विजा, एक दोन आठवडे मुंबईला ये ना रे ! माझी नोकरीही सहा सात महिनेच उरली आहे; तेवढ्या अवधीत—”

“एक दोनच काय, चांगले दोन महिने येईन वेळ आली तर !” तांब्यांतून भाड्यांत पाणी ओतीत विजय उद्गारला. फराळ संपल्यावर विजयानें जेव्हां रमाकांताचा निरोप घेतला त्या वेळेस पूर्ण अंधार पडला होता.

पश्चिम दिशेला दिव्य म्लानता चढलेली होती. सूर्याच्या सहवासांत पश्चिम दिशेवर चढलेली आरक्त छटाच होती ती; क्वचित् एखादूदुसरा दग चकचकीत कडांसह आकाशाच्या विस्तीर्ण साम्राज्यांत प्रतापी स्वाराप्रमाणें पटापट धांवत होता. मंद मंद वारा वाहात होता. त्याच्या जोरानें उडणारे केस विजयाचा विशाल कपाळावर जणूं कांहीं आनंदानें झोके घेत होते. दुचाकीच्या द्रुततर गतीमुळें वाहाणाऱ्या वाऱ्यानें उडणारा विजयाच्या गळ्याभोवतालचा स्कार्फ एकसारखा अघांतरीं हेलकावे खात होता नि तो वेळोवेळीं लपेटून घेण्यांत विजयाच्या हाताचीही हालचाल होई.

समोर लांबच लांब रस्ता पसरलेला होता. एखादी मोटार भरकन्न निघून जाई व ती जरा लांब जातांच डांबरी रस्त्यावर तिच्या चाकांची चट्चट ऐकूं येई. त्याच वेळेला रस्त्याच्या कडेचा धुरळा उडून वातावरण अंधुक होई नि थोडा वेळ जातांच तें पुन्हां निवळून जाई. त्या नादांत व दुचाकीच्या सांखळीच्या सळसळ आवाजांत विजय एखादा मैल गेला असेल ! ज्या ठिकाणी नदीला आडवे दोन तीन पूल घातले आहेत त्याच्या पलीकडे जी गर्द झाडी आहे तीही त्याला दिसू लागली. मुंबईहून पुण्यालां

जाणाऱ्या गाडीला जरा उशीर झाल्यामुळे सिग्नल बॉक्सचा दिवाही अजून तांबडाच होता.

नदीवरील पुलाने प्रतिबिंब उथळ परंतु संथ जलविस्तारांत पडले होते. पलीकडील कांठावर असलेल्या गर्द झाडीची पडछाया किंचित् काळसर दिसत होती. जवळच असलेली गुराख्याची झोंपडी, पाण्याच्या तुटवड्यामुळे उघडे पडलेले कांठाजवळचे खडक, अन् कांठाकांठाने असलेली हिरवी झुडपेही उठून दिसत होती. इतक्यांत विजय झाडीत शिरला. मार्गावरील दुबाजूच्या झाडीमुळे अंधार गुडुप झाला. झाडांझाडांतून व पर्णराजीच्या मोकळ्या जागेंतून चंद्रप्रकाशाचे शीतल किरण हळूच डोकावून पाहात होते, तेवढाच काय तो प्रकाशमान भाग होता.

विजयाला चंद्रप्रकाश क्षणभर मिळे व लागलीच अंधाराचे ठिपके त्याचे अंगावर उमटत. आयुष्यांतही अशीच सुखदुःखांची सरमिसळ असते. छायाप्रकाशाने चित्र तसे अपघात व आनंद यांनी जीवन रंगविले जाते. याच वेळेस समोर रस्त्यावर कोणी दोषेजण बोलत असल्याचा भास झाला विजयाला व कांहीं वेळाने तो त्या ठिकाणापासून वीस हातांवर पांचला तेव्हां तो भास खरा ठरला.

मुसलमानी गोंड्याची टोपी त्या दोघापैकी एकाने घातली होती. त्याचे कपडे तर कांहीं विचारायलाच नकोत. बरेच दिवसांत पाण्याशी गांठ न पडल्यामुळे विचारे लाजेने काळे पडले होते नि ही लाज अनावर झाल्यामुळेच की काय, जागजागी त्यांच्या अंगाच्या चिंधड्या झाल्या होत्या. वरील कपडा प्रथम पांढरा होता हे सांगण्यास एखाद्या इतिहास-संशोधकाचे डोकेंही अपुरे पडले असते.

हा प्रकार कांहींतरी निराळाच आहे असे विजयाला वाटू लागले. कारण त्यापैकी दुसरी व्यक्ति स्त्री होती, अन् तिच्या वेपभूषेवरून ती चांगल्या उच्च कुळांतील होती असेच वाटले विजयाला ! त्याने डोळे विस्फारिले, तोंच त्याला पुढील संवाद ऐकू आला. सायकलचा वेग त्याने बराच कमी केला होता.

“वा रे मेरी चिडियाँ !” असे हिंदुस्थानीत म्हणत तो मळक्या कप-

ड्यांचा गृहस्थ (!) त्या स्त्रीजवळ सरकला. तिने त्याला झिडकारिले व ती त्वेषाने ओरडली,

“हं! दूर हो ! हा रस्ता म्हणजे एखादा मुसलमानी मोहला वाटला तुला ?”

“मोहला वाटला असता तर एवढी वाटच पाहिली नसती !”

“वाटच लागेल चांगली तेव्हां कळेल ! थोडाड फोडून हातावर देईन !”

“अरे, एकदां तुमारी मूँह मेरे हातमें आ जाय तो मेरा मूँहबी तुमारेही—” असें म्हणून त्याने तिचा हात ओढला. तिच्या हातांतील लेडी फॅशन सायकलचा रस्त्याचे बाजूलाच धाडकन् आवाज झाला. “धांवा, कोणीतरी सोडवा हो ऽ ऽ । अग आई ग ऽ ऽ” असा घाबरट व अस्पष्ट आवाज ऐकू आला. विजयाने दोन पावलें चटकन् उचललीं. ती स्त्री आपला हात सोडवून घेण्याची पराकाष्ठा करीत होती. तें पाहून विजयाला राहावेना ! त्याने सायकल बाजूला टाकली, पटापट चार पांच लांब टांगा टाकल्या व प्रथम त्या मवाल्याच्या कंबरेजवळचा सदऱ्याचा भाग खसकन् ओढला.

आपल्याला ऐनवेळीं अडथळा करणारा हा कोण असें मनांत म्हणत तो मवाली आपले तोंड फिरवीत विजयाला हिसका देऊं लागला. “इसीका मूँह तुमकू चाइये ना ? ले ऽ !” असें म्हणत विजयाने त्याच्या फाडकन् एक तोंडांत चढविली. त्या धक्क्याने त्याचे तोंड एका बाजूला, मान वांकविल्याप्रमाणे वळले, तों दुसऱ्या श्रीमुखांत तसलाच आवाज वाजविला विजयाने. अन् मग एखाद्या अगदींच कमजोर प्रतिस्पर्ध्यास थापटावे त्याप्रमाणे चांगल्या अर्ध्याडझन् चपराकांपर्यंत आपले हात विजयाने शिणविले. सर्व रस्ताभर, कां कोणास ठाऊक, एक चिट्पांखरूही नव्हते. शुक्रशुक्राट होता आजूबाजूला ! त्याच्या प्रहारांची सरबत्ती चालूं असतांच “पुरे ! पुरे बरं आतां !” असे उद्गार निघाले त्या तरुणीचे तोंडांतून. हळव्या हृदयाचा याहून दुसरा नमुना सांपडूं शकेल का ?

बाजूच्याच त्या तरुणीकडे पाहात अर्धवट शुद्धीतील त्या गुंडाला तेवढ्यांतच विजयाने वर उचलले व “काय करतां हो हें ऽ ऽ !” असे, कानांवर हात ठेवून कातर उद्गार, ती तरुणी काढते तोंच त्याला रस्त्याच्या

कडेला मार्तीत बदकन् आपटलें विजयानें ! जणूं कांहीं आपल्या पराक्रमावर कळस चढवीत होता तो त्या कृतीनें.

त्या मवाल्याची चांगलीच दामटी वळली होती आतां ! तरीही सावध-गिरी म्हणून त्याच्याच मळक्या गळपट्ट्यानें, त्याचे हात विजयानें बांधले. 'न जाणो, कदाचित् लांब राहून दगडांचा वर्षाव करण्याची हौस भागवून व्यायचा तो !' असा विचार केला त्यानें; कारण समोरासमोर टक्कर देणें अशक्य झालें तर लपून आडूनच आपला पराक्रम करण्याची प्रवृत्तिच असते मनुष्यांत !

त्या तरुणीबरोबर विजय चाळूं लागला खरा आपली सायकल घेऊन, परंतु झाडी संपेपर्यंत त्या तरुणीची आकृति विजयाला विशेष स्पष्टपणें दिसली नाहीं. तिच्या चालण्याची आकर्षक ढब व तिच्या कर्णमधुर वाणीचा अनुभव एवढेंच काय तें अनुभवूं शकला तो त्या वेळेपर्यंत. सडपातळ व साधारण उंचच अशी तिची आकृति होती. तिच्या उजव्या बाजूला असलेल्या सायकलीवर तिचे दोन्ही गोरेपान हात विराजले होते. तिच्या त्या गौरवर्ण करकमलांचें तशाच तेजस्वी वस्तूंशीं साहचर्य मोठें गोड वाटलें विजयाला. निळसर पातळाचा घोळ तिच्या शुभ्र पावलांवर रुळला होता नि पोटीखाली—बहुधा क्लिननेंच असावें—किंचित् आवळलेल्या पातळानुळें सुटसुटीतपणें ती चालत होती. झाडी संपतांच चंद्रप्रकाशांत तिच्या अप्रतिम मुखसौन्दर्याचें अवलोकन करीत असतां आल्हाददायक मनोहारित्वाची रम्य मूर्तिच वाटली ती त्याला ! विपुल केशभाराचा तिनें बांधलेला अंबाडा व त्यावरील पुष्पमाला यांचे जोडीलाच तिच्या डोळ्यांतील तेजस्विताही उपेक्षणीय नव्हती. पापण्यांच्या हालचाली-मुळें तिची दृष्टि जरा वेळापूर्वीच्या भीतीचा अवशेष अजूनही तिच्यांत शिष्टक राहिला होता असेंच दाखवीत होती. भुवयांशीं थोडी अरुंद असलेली तिची नासिका जिव्हणीपार्शी थोडी पसरट झाली होती. तिची किंचित् रुंदशीच जिव्हणी तिच्या त्या अल्पनत नासिकेला साजेशीच होती. या तिच्या अतुलनीय सौंदर्याला शशाङ्क आपल्या धवल किरणांनीं एक प्रकारची डूब देत होता. तिची मान बोलतांना वेळेवेळीं विलोभनीय रीतीनें हालत होती. आणि विजयाच्या एका कोटीवर ती हंसली त्या वेळेस

तिच्या गालांवर पडलेल्या खळ्या विजय विसरणे अशक्यच होते.

“बरे बाई तुम्ही इथे आलांत!” अंबाड्यावरील कुले चांचपीत व दृष्टि कृतज्ञतापूर्वक वर फेंकीत ती म्हणाली. विजय हंसला व म्हणाला,

“पण तुम्ही इथे कशा आलांत तें मला काहीच कळलं नाही!”

“इश ! कशी कसलें ?” महाराष्ट्रीय महिलांच्या हकाच्या उद्गार-वाचक शब्दानें त्या तरुणीनें सुरुवात केली, “खडकीला गेलों होतों सगळ्याजणी; ते स्टेशनमास्तर आहेत ना ? त्यांच्याकडे ओळख आहे आमच्या आळींतील मुलींची.”

“सगळ्याजणी ! आणि मग बाकीच्या लपल्या आहेत कीं काय त्याला घाबरून !”

“लपायला काय झालंय ! त्या मागाहून येणार आहेत मोटारींतून. सायकल होती माझी; म्हटलं जावं आपण पुढें !”

“हो ! अन् आयतं हातांत सांपडावं तसल्या लोकांच्या !” विजयाच्या या मनमोकळ्या भाषणानें तिच्या मनाला बरें वाटलें असावें. कारण मग तीही मनमोकळेपणानें म्हणाली,

“पुढें काय होईल तें मला जसं आधीं कळलंच होतं ! वास्तविक मी एव्हाना घरीच पोचलें असतें. पण हें चाक पंक्चर झालं अन् इथेंच गाडी आडली आमची !”

विजयानें खडखडणाऱ्या चाकाकडे पाहिलें. फुरंगटून बसल्याप्रमाणें तें तोच तोच आवाज पुन्हां पुन्हां करीत होतें.

थोडा वेळ तसाच गेला. विरळ विरळ ढग स्वच्छंदपणें अल्पगतीनें आकाशांत सरकत होते. आकाशातील असंख्य तारका निळसर पातळावरील जरीच्या पुंजक्यांप्रमाणें चमकत होत्या. चंद्रप्रकाश अमृताच्या तुषारांशीं साम्य दाखवीत होता. ढगांच्या गतीमुळे चंद्रच उलट दिशेला पळत आहे कीं काय अशी लहानपणची कल्पनाही पुन्हां एकदां विजयाच्या मनांत येऊन गेली तेवढ्या वेळांत !

“तुमची मोटार आली तर जा तुम्ही ! अं ?”

विजयाच्या या वाक्यानें त्या दोघांच्या स्तब्धतेचा भंग केला.

“आणि मग माझी सायकल ?”

“करिअरवर बांधूं ना ? हो, माझ्याजवळ नको उगीच !” हातानें आविर्भाव करीत विजय म्हणाला.

“तें कां ?”

“नाहीं, मी तुमची सायकल पोंचवायला म्हणून तुमच्या घरीं यायचा आणि तुमच्या हरवलेल्या सायकलचा चोर म्हणून पकडला जायचा !” आपल्या विनोदावर तो हंसणार तोंच “वा ! म्हणून कांहीं बाहेरच्या बाहेर पसार होऊं नका बरं का !” या तिच्याच प्रतिविनोदावर तो जोरानें हंसला व मग तीच पुढें म्हणाली, “पुरंदर्यांच्या वाढ्यांत हं ! शोभना आहे का म्हणून विचारा; अन् नक्की या. मी वाट पाहात असेन तुमची.” शेवटचें वाक्य आपण बोलायला नको होतें असें शोभनेला वाटलें खरें; परन्तु विजयाच्या चर्येवर त्याचा तसा परिणाम कांहींच दिसला नाहीं तिला; कारण, आकस्मिक रीतीनें कळलेलें तिचें तें नांव मनांतल्या मनांत परत उच्चारण्यांतच विजय गुंग होता. तिला तें शेवटीं विचारायचें म्हणून त्यानें निश्चय केलाच होता नाहीं तरी !

हें त्याचें संभाषण चालू असतांच एक मोटार मागाहून आली अन् त्यांच्याजवळच येऊन थांबली. शोभनेला त्या मोटारीतील तिच्या मैत्रिणींनीं ओळखलें होतें.

“हें काय ग शुभा ?” त्या मोटारीतील एक मुलगी म्हणाली, “मला वाटलं घरीं जाऊन आमची वाट पाहात बसली असशील तूं !” यावर “अगऽऽ, इथेंच वाट सांपडल्यावर ती घरीं कशाला जाते ?” हें दुसरीचें बोलणें व “हं ! त्यांना ऐकूं जाईल !” असें तिसरीचें दटावणेंही विजयाला ऐकूं आलें. सायकल बांधून मोटार चालू झाल्यावर “बरं ! या हं नक्की !” या शोभनेच्या याचनेवर “हो ! तर ऽऽ !” हे विजयाचे उद्गार मोटारच्या पेट्रोलच्या आवाजांतच विरून गेले.

“शुभा, हें काय प्रकरण आहे ?” मोटार चालूं होतांच पहिल्या मुलीनें विचारलें.

“अगऽऽ ? प्रकरण काय ? कांदंबरी म्हण हवी तर !” दुसरीनें साथ केली.

“मी सांगू का ?” असें म्हणत ती पहिली दुसरीच्या कानाजवळ

तोंड नेऊन उगीचच हंसली. शोभनेच्या तोंडाकडे आळीपाळीने त्या हंसत व चिमटे घेत होत्या; तें असह्य होऊन शोभना म्हणाली,

“काय ग सुमे ! फारसे ठेकून झाले आहेत तुझ्या मोटारीत !”

“कां ? बाईसाहेब ? एवढ्या हुळहुळ्या अंगाच्या कधीपासून झालांत ?”

“मग ! काय थट्टा चालविली आहे तुम्हीं !” या स्वतःच्या प्रश्नावर शोभना स्वतःच हंसली व मोटारीत एकच हंशा पिकला. त्यामुळे चमकून ड्रायव्हरनें मागे वळून पाहिलें तों त्याच्या मोटारवाल्या ‘बाईसाहेबच’ त्यांत प्राहुख्यानें भाग घेत होत्या तें त्याला दिसलें. ‘हं !’ त्यानें मनांत म्हटलें व मोटारचा पोंगा उगीचच वाजविला. कारण, तो हंसण्याचा प्रकार नेहमींचाच असल्यामुळे त्यांत त्याला काहीं विशेष वाटलें नाहीं. सातत्य आणि नावीन्य यांचें प्रमाण नेहमींच व्यस्त असतें.

शोभना गेल्यावर विजयाच्या मनाची मोठी विचित्र स्थिति झाली.

थोड्या वेळापूर्वी घडलेला सारा प्रकार त्याला परत साद घालूं लागला. शोभनेच्या भेटीची त्याला विशेष आतुरता वाटत होती असें नाहीं, परंतु ती घेण्याचें त्यानें त्या रात्री चुकविलें नसतें एवढें निश्चित. “मी वाट पाहात असेन हं !” हे तिचे शब्दही त्याच्या कर्णरंध्रांत पुनः चुमून गेले. त्यामुळे पुण्याला गांवांत शिरतांच कोणीतरी त्याच्या नांवांनें हांक मारल्याचें त्याला ऐकूं आलें, तेव्हां तो जरा सुन्न मनःस्थितीतच होता. तो वळून सर्व बाजूला पाहात होता व आतां मागे वळून रमाकांतचे मोटारकडे वळणार तोंच—

“हॅलो विजय !” या उद्गारांनीं, फर्ररर आवाज करीत विजयाच्या जवळच रमाकांतनें आपली मोटार थांबविली.

त्याच्या पाठीवर थाप मारीत रमाकांत म्हणाला,

“असा आहेस तूं ! म्हणे ‘एके ठिकाणीं जायचं आहे; उगीच उशीर नको !’ काय थाप मारलीस !”

“कोणीं मी ? आपणच आतां माझ्या पाठीवर थाप मारलीत कीं !” खांद्यावरून पाठीवर हात लांबवीत विजय म्हणाला.

“हे पाहा, उगीच वेळ लावूं नको ! बाबा मघांच्याच गाडीनें मुंबईहून आले. शामचा निरोप आहे; तो उद्यां सकाळीं नागपूरला जाणार आहे.

तेव्हां लागलीच आपण भेटण्यास जावं त्याला, असं म्हणणं आहे त्याचं जर आपण चुकविलं तर ऽ — स्वारीचा राग माहीतच आहे तुला.”

“कोण ! शाम ! वा दोन वर्षांनीं भेटतो आहे; पण ऽ ऽ ”

“पण काय ! कांहीं काम आहे का जरूरीचं !”

“अं ! छे ! छे ! तसं कांहीं नाही ! सायकल घरीं टाकूं अन् निघूं लागलीच जेवून.”

“अच्छा ! आमच्या घरींच भोजनाला चला म्हणजे बरं एकदम निघायला;” असं म्हणून रमाकांतनें मागील वाजूस बसलेल्या शोफरला सांगितलें.

“याकूब ! मोटार इस्के खोलीके सामने ले जाव. मै आता हूं अबी !”

शोभनेच्या भेटीमध्ये हें नसतें विन्न आलें असेंच थोडेंसें विजयाला वाटलें. मात्र जरा वेळापूर्वीच आपल्या मनांतील ती उत्सुकता अपूर्ण राहणार म्हणून त्यानें केलेली लपवालपवी, रमाकांतास मुळींच कळूं दिली नाही.

मोटार गेल्यावर रमाकांताबरोबर पार्यांच विजय खोलीवर पोचला व रात्रीचे गाडीनें मुंबईला, ते दोघेही, खाना झाले.

विकासपूरच्या उत्तरेस सात आठ मैलांवरच आनंदस्वामींचा मठ होता. ठिकाण मोठें रम्य होतें खरेंच. रानवट जमिनीच्या गवताळ प्रांगणावरील आटोपशीर अशी ती झोंपडीच होती म्हणा ना ! मठांत कांहीं संतमहंतांचे नि आश्रमवासिनी व जोगिणी यांचे परमपवित्र (!) आचार नव्हते. कारण, मठांत राहाणारे असे काय ते वरील आनंदस्वामीच होत. आश्रमाच्या मागील बाजूसच झुळझुळ वाहाणारा लहानसा ओहोळ होता. त्याच्या पलीकडील तीरावर गर्द हिरव्या रंगाची झाडी दिसे. त्याच्या मागें थेट एका हांकेवर असणाऱ्या डोंगराच्या उतारापर्यंत पसरलेला हिरव्या गवताचा पट्टा पावसाळ्यांत एखाद्या मध्ययुगीन सरदाराच्या दालनांतील गालीचाच वाटला असता. सायंकाळच्या समयीं पश्चिमेकडील आरक्त छटा त्या डोंगराच्या वरील बाजूस असलेल्या आकाशाच्या भागावर पसरली म्हणजे त्या विचित्र पण रम्य अशा छटांचा एक पडदाच तयार होई ! कोवळे कोवळे कोंब सर्वत्र आपलें अस्तित्व दाखवीत असत वर्षा-ऋतूभर. सोसाट्याच्या पावसांतील त्या प्रवाहाचा खळखळाट सुरू होई आश्रमाच्या मागील बाजूस तेव्हां. स्वैरविहारी पक्षांचे विभिन्न पण श्रुतिमंजुळ आवाज, गगनचुंबी पर्वतशिखरावर क्षणभर विश्रांतीसाठीं थांबणाऱ्या कृष्णमेघांचा गडगडाट, उन्हाळ्यांतील वाऱ्यासर हलणाऱ्या पानांची सळसळ, या सर्व प्रकारच्या निनादांनीं ती डोंगरी व आजूबाजूचा मुख्य दुमदुमून जाई. आजूबाजूच्या खेड्यांतून येणारे लांकुडतोडे, क्वचित् प्रसंगीं शशशावकांच्या शिकारीसाठीं, प्रवाहाच्या दिशेंत तीन एक फर्लागावर असलेल्या माळावरील जाळ्या कुटणारे पारधी, ताज्या गवतावर धष्टपुष्ट झालेलीं गुरें, त्यांच्याच मागील तो गुराखी, त्याच्या खांद्यावरील कांबळें नि हातांतील शिदोरी

होच नेहमी दिसणारी त्या भागांतील दृश्ये होत ! रानफुलांचा वास सुटे; उन्हाळ्यानंतर पहिल्या पर्जन्यसिंचनेने उठणारा तप्त भूमीचा सुवास व एखाद वेळेस मेलेल्या गुरांचा फडशा पाडण्याकरितां जमलेल्या गिधाडांचा असह्य दर्प यांचीही त्यांत भर पडे. रानकेळींवरील केळफुले व केळी, रसाळ फळे, महत्प्रयासाने पाडलेल्या व साच्चिक निष्ठेने भूमिजनांनी आणून दिलेला कडेपठारावरील मोहोळांतील मधुर मध व याच्या जोडीला ठराविक नित्यादार हाच स्वामींचा एकंदर आहार होय.

अजयाचे व स्वामींचे वस्तुस्थितीत कोणते नाते होते, किंबहुना ते तसे होते किंवा नाही, कोणास माहीत. परन्तु तो त्यांना मामा म्हणे व स्वामी जया किंवा जय या नांवाने त्याला संबोधित हे मात्र खरे. विकास-पूरच्या सरसीमेच्या नजिकच असलेल्या या आश्रमाविषयी अजयास जी काही माहिती होती ती इतकीच की स्वामींच्या आयुष्यातील एका दुष्ट घटनेमुळे, व जी घटना त्यांनी आतांपर्यंत कोणासच सांगितली नव्हती अशा घटनेमुळे, स्वामींना हा निवास स्वीकारावा लागला होता.

स्वामींच्या धीरगंभीर व तेजस्वी मुद्रेप्रमाणेच त्यांची भव्य व शुभ्र दाढी, मस्तकावरील वळलेल्या आदरणीय जटा, गोरीपान व कमावलेली देहयष्टी, ओजस्वी अंगकांति, विशाल छाती आणि मध्यम उंची यांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप चटकन् कोणावरही बसत असे. या सर्वां-वरही, त्यांची रसाळ वाणी, त्यांच्याशी एकदां संबंध जडलेल्या मनुष्यालाही चिरमित्र करून सोडी; आनंदस्वामींच्या सांगण्यावरून अजयाला हेही कळले होते की, स्वामींनी भारतातील बऱ्याच प्रांतांची भ्रमन्ति केली होती; अन् तो स्वतः विकासपूरला ज्यांचेकडे राहात असे ते गृहस्थही स्वामींचे बालपणचे निकटवर्ती स्नेही होते. विकासपूरच्या त्यांच्या निवा-सांतून स्वामींच्या आश्रमांत नियमितपणे वेळोवेळी राहाण्यास अजय येई तो सात आठ वर्षांपासूनच, हे तर अजयाच्याच चांगले आठवणीत होते. विश्वविद्यालयाच्या प्रवेशपरीक्षेपर्यंतचे अजयाचे शिक्षण विकासपूरलाच झाले होते. पुढे मात्र कॉलेजमध्ये न जाण्याचेच स्वामींच्या मताप्रमाणे त्याने ठराविले होते. व विकासपुरालाच बालमित्रांच्या सहकार्याने त्याने एक यशस्वी व्यायामसंस्था काढली होती. स्वामींच्या रहस्यमय वैराग्याचे कारण

जरी अजयास आतापर्यंत समजू शकलें नव्हतें तरी त्यांच्या वेळोवेळच्या उद्गारांवरून तें कारण संसारी नसून निराळेंच होतें हें त्यांनें ओळखिलें होतें. परंतु अज्ञानाचा अंधार तर्काच्या क्षणदृष्ट विद्युत्प्रकाशानें थोडाच कायमचा नाहीसा होणार ?

आजही असेंच झालें. सकाळीं उठून आश्रमापुढील झाडांचीं फुलें खुडून त्यांनें आणलीं, तेव्हां स्वामी म्हणाले,

“जया, काय पाऊस पडतो आहे आज ?”

ढगांच्या गडगडाटाचा ध्वनि उमटत होता. विजा तडकत होत्या व आश्रमापुढी पाण्यांत पागोळ्यांचा चुबुक् चुबुक् असा आवाज होत होता.

“हो; फारच झोड उठविली आहे ! पण मामा, या सर्व वादळाप्रमाणेंच तुमचीही विचलित मनःस्थिति इतके दिवस अजून अप्रकट अशीच आहे.”

“परत तुझं आपलं तेंच !” त्याच्याकडे स्वामींनीं पाहिलें व त्यांचे शुभ्र दांत त्यांच्या मिशांमधून हास्यामुळें डोकावले. “सांगितलं ना ? तसं काहीं नाही म्हणून ?”

“मामा, मिटलेलं फूल शेवटीं प्रफुल्लित होतंच वरं का !”

“अन् तोंपर्यंत तें तसं रहाणंच इष्ट नसतं का ?”

“म्हणजे ! काहींतरी गुपित आहे एवढं निश्चित, असाच याचा अर्थ धरायचा का ?” अजयाला वाटलें, “परन्तु तें तसंच काहींतरी असेल कीं जें सांगण्याची वेळ अजून आली नाही.”

भोजनोत्तर स्वामी वामकुक्षीसाठीं लवंडणार तोंच व्यायामसंस्थेच्या वर्ष-दिनाचा कार्यक्रम ! स्त्रियांसाठीं निघणाऱ्या नवीन वर्गाची व्यवस्था वगैरेंची चर्चा करून योग्य निर्णय ठरविला अजयानें ! बोलतां बोलतां स्वामींनीं प्रश्न केला,

“उद्यांच वर्षदिन, नव्हे का तुझ्या व्यायामसंस्थेचा ? हं ! मग माझ्या-वर भाषणाचा मार असेलच !”

“हो. कारण, तो तर माझ्या मित्रांना व चहात्यांना हवा असलेला मुख्य कार्यक्रम !” अजयानें होकार दिला.

“तुझ्या संस्थेचं कार्य पाहून समाधान वाटतं मला जय ! या सर्व

शरीरसंपन्न सुशिक्षित तरुणांचा अंतिम राष्ट्रकल्याणाकरिता उपयोग झालाच पाहिजे; कारण व्यक्तींच्या थेंबांनीच राष्ट्राचं तळं भरत असतं !”

“पण या सरोवराची मालकी दुसऱ्याकडे असतां कामा नये; नाही तर ते जलबिंदु तो आपल्या स्वतःच्याच उपयोगांत आणणार !”

“तो पुष्कळ आणील, परन्तु संतप्त बिंदु भांड्यांत पडत नसतात. बाहेरील स्वच्छंद वातावरणांतच त्यांचं स्थान असतं ! मात्र ही दिशा दाखविण्याकरितां कांहीं जलकण वाफेनें नाहीसेही होतात.”

या स्वामींच्या उद्गारांनीं अजयाच्या तर्काला आणखी एकदां उजाला मिळाला. परन्तु कल्पना नि वस्तुस्थिति यांत बरेच अंतर असतें, कल्पनेचीं प्रतिबिंबे हीं तर्काच्या दर्पणांत विकृतपणेही तयार होतात कांहीं वेळां ! त्यामुळे या प्रतिबिंबांवरून प्रत्यक्षाची ओळख चुकीची ठरण्याचा संभव नसतो का ! अशा विचारानेंच स्वामींचें रहस्य एखाद्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रसंगाशीं तर पोंचत नाही ना या तर्काचा शेवट केला अजयानें.

वर्षदिनाचा दुसऱ्या दिवशींचा महोत्सव म्हणजे अजयाच्या व्यायाम-संस्थेतील चैतन्याचा संचारदिनच होता. सुरवातीस आपल्या मूठभर सहकाऱ्यांनिशींच ही संस्था त्यानें स्थापिली होती. परन्तु नदीचा उगम लहान असला तरी विस्तार पुढें मोठा होतोच कीं नाही ! कार्याचा विस्तारही वैयक्तिक भावानें व श्रमानें त्या सर्वांनीं असाच वाढविला होता. त्या पांचाचे पंचवीस, पंचत्रिसांचे पन्नास, असे होतां होतां आज सुमारे दोनशे सुशिक्षित व सुसज विद्यार्थ्यांचें संचलन विकासपूरच्या मार्गा-मार्गातून एका शिस्तांत, एका वेळेस, एकाच ध्येयानें प्रेरित होऊन जाणार होतें. या त्यांच्या एकेका पावलासरशीं स्वामींच्या हृदयांतील एका अति-शय खोल व सुप्त खिन्नतेचा भार चाळविला जाणार होता—कमी होणार होता. कारण, त्यांच्या ध्येयाशींच वरील कार्यक्रम घांव घेणार होता. तें दुःख त्यांनीं कोणालाही कळविलें नव्हतें व पुढें घडणाऱ्या एका दैवी घटनेमुळेच तें कळूं शकलें तरी अजयाच्या व्यायामसंस्थेतील आजचा उत्साह अपूर्व होता. राष्ट्राच्या शरीरसंपत्तीची जोपासना करणाऱ्या तरुणांचा तो समूह होता ! पारतंत्र्याच्या अवजड जोखडाग्न्यालीं राष्ट्रवांधवांचीं जुपलेलीं शरीरें सोडविणें नि त्यांची दुबळी अवस्था नाहीशी करणें हें त्यांचें ध्येय होतें ! युवक हेच

राष्ट्राच्या विश्वासाचें विश्रामस्थान हें सत्य आपल्या कृतीनें सिद्ध करण्याचा त्या सर्वांनीं चंग बांधला होता. देशाच्या अवनत दशेंत ज्या अनेक उपांगांवर प्रहार झाले त्यांतील शरीरसंपन्नता हें तरी ताठ उभें ठेवण्याचें त्यांनीं ठरविलें होतें. लक्ष लक्ष बांधवांचे समूह जीवनाच्या रणसंग्रामांत स्वतःची सद्दृढताही विसरून गेले आहेत; फार काय, त्यांना दुसरा मार्गच नव्हता तसें करण्यावांचून. हें लक्षांत घेऊन कृतीनें सुप्त गर्जना ते करीत होते, कीं “वस्! झाली इतकी अवनति पुरे झाली. आतांपासून शक्य त्या त्या वेळेला; तशा तशा प्रकारें, आम्ही समूहांनें उठणार नि राष्ट्राच्या उत्कर्षाचा प्रयत्न करणार; अनिर्वध, अनवरत, भगीरथ यत्न करणार !” अन् या एका उपांगांनें आपली सद्दृढता प्रस्थापिली कीं ओघानेंच सर्व राष्ट्राची स्वातंत्र्य-कायाच अधिक तेजांनें भारावली जाणार नव्हती का ? पण ते गुप्त हेतु होते. कारण कितीही उदात्त हेतु असले तरी प्रतिकूल परिस्थितीच्या व जुलुमाच्या झंझावातांत ते कधींच तग धरूं शकत नाहींत उघडपणें; प्रच्छन्न-तेच्या बंद कोशांतच त्यांचें बीज जपून ठेवावें लागतें व अनुकूल परिस्थिति आणि योग्य संधि येतांच तें रुजवण्याचा उपक्रम करायचा असतो.

आपणांस न्यावयास आलेल्या अजयाजवळ आतां वाटेनें स्वामी जें बोलले तेंही बरील ध्येयच दृष्टिपयांत घेऊन.

“या तरुणांचा उद्देश काय जया !”

“पराक्रम !” अजयानें चटकन् उत्तर दिलें.

“पराक्रम !” खिन्नतेनें स्वामी हंसले व आपल्या हातांनें त्यांनीं जटा मागें सारल्या. “तुमचा हा संयुक्त पराक्रम राष्ट्रस्वातंत्र्याकरितां पाहिजे. पराक्रम हें व्यक्तीचें भूषण आहे तर स्वातंत्र्य हें राष्ट्राचें रत्नभांडार आहे; सौंदर्य आहे; ऐश्वर्य आहे. पारतंत्र्याच्या कुंद जागेंत पराक्रमाचा प्रकाश पडत नसतो; स्वातंत्र्याच्या पटांगणांत तो तेजांनें तळपतो.”

“खरंच, परतंत्रतेंत दुःखांचंच राज्य असतं !”

“त्याचा अनुभव मला आहे !”

“तें नाहींस करण्याचा मार्ग नाहीं !”

“आहेसा वाटतो व तो कांहींनीं आचारलाही.”

“झालं तर !” असें म्हणून अजय दुसरीकडे पाहणार तोंच स्वामींचा

थोडासा निराश स्वर उमटला, “झालं काय ! कांटा निघाला तरी त्याचा बोंब निघत नाही. एका दुःखाचा नायनाट झाला तरी त्याचा अपेशी परिणाम घडून आलाच ! त्याचंच दुःख होत आहे मला.”

त्यांच्या प्रत्येक वाक्यांत अजयाला अर्थपूर्णता वाटली. अन् त्यांच्या दुःखाच्या उगमाकडेच आपण जातो आहो असे वाटले त्याला ! दुःख-निवारणाचा उपायही कळणार अशीही आशा त्याला वाटली. आणि पुष्कळदां घडतेंही असेच; आपल्या मनाला एखाद्या गोष्टीविषयी जें जें संभाव्य वाटतें, तेंच अल्पकाळांत सत्यसृष्टींत घडून आल्याचा अनुभव मिळतो.

व्यायामसंस्थेच्या दारापार्शी स्वामी आले तो तेथील थाट पाहून त्यांच्या मनांतील खिन्नता पार नाहीशी झाली. त्यांचा आनंद उचंबळू लागला. शांतीनें सर्व जागा व्यापली नि अगतिकत्वाची जागा कर्तव्यतत्परतेनें पटकाविली. मिरवणुकीस प्रारंभ झाला तो प्रथम श्रेणीतील चार तरुणांनीं उच्च स्वरांत म्हटलेल्या स्वातंत्र्यभूपाळीनें ! पारतंत्र्याचा वीट येऊन, परमेश्वराची प्रार्थना टाहो फोडून ते युवक गात होते असेच स्वामीना वाटले. त्यांनींही डोळे मिटले अन् त्या प्रार्थनेला हळुच सांथ केली.

गंभीर वातावरणांत प्रार्थनाभूपाळीचे स्वर उमटत होते—

रक्ष रक्ष ईश्वरा ! भारता प्राचीना जनपदा

भोगियिली बहु जयें एकदां वैभवसुखसंपदा ॥धृ०॥

सर्वजण तल्लीन होऊन भूपाळी म्हणत होते. त्या स्वातंत्र्य भूपाळीच्या त्या पवित्र स्वरोच्चारांत सर्वजण रंगून गेले होते. तोंच भूपाळी संपत आली. आणि शेवटल्या ओळी दुमदुमू लागल्या—

रोमरंध्रीं चैतन्य खेळवीं राष्ट्राच्या ईश्वरा ।

सातसमुद्रांवरी फडकुं दे यशोध्वजा सुंदरा ॥ १ ॥

गोविंदांची ही स्वातंत्र्यभूपाळी ऐकतांना कोणाच्या अंगांत स्फूर्ति संचारणार नाही ?

पवित्रता सर्वत्र पसरली होती भूपाळी म्हणत असतांना !

प्रार्थना संपतांच संचलनगीताचे रणसूर निघू लागले. मिरवणुकीच्या अग्रभागी भगवा ध्वज डौलानें मिरवीत होता. त्याच्यामागे आपल्या कार्याच्या वैभवाचा उत्कट अभिमान बाळगणारा अजय व त्याचें कौतुक

करणारे आनंदस्वामी चालले होते. अधिकारपदावरील शिक्षक संचलनाच्या आज्ञा देत होते. स्फुरणदायी संचलनगीतांची तुतारी उत्तुंग स्वरांत फुंकणारे बिगुलवाले, अन्त्याच सूरान्या शेवटीं हृदय हलविणारे तें गीत गाणारे दोनशे वीर तरुण, काहींजण खांद्यावर खऱ्या बंदुका घेऊन व बाकीचे डमी गन्स घेऊन चालले होते. मिरवणुकीच्या ठराविक मार्गानें हा सर्व परिवार चालत गेला. त्यांचा शेवट गांवमैदानांत होणार होता.

दरवर्षीप्रमाणें यंदाही या सर्व मैदानांत लांबच लांब श्रोतृसमुदाय पसरला होता. स्वामींचें प्रवाही वक्तृत्व व संचलनाची सलामी पाहण्याची अहमहमिका सुरू होती त्यांच्यामध्ये ! संस्थेचा वर्षादिन, आवेशयुक्त असें स्वामींचें वक्तृत्व व राष्ट्राभिमान उसळविणारें त्यांचें भाषण असा त्रिवेणी-संगम झाल्यावर तेथें पर्वणीची गर्दी व्हावी हें अगदीं साहाजिक होतें.

स्वामी भाषणास उभे राहिले. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. तो हवेवर विरतो न विरतो तोंच स्वामींचा धीरगंभीर ध्वनि आपले पंख उघडून हवेवर फिरूं लागला. त्यांचें वाग्बिमान श्रोतृसमुदायास उंच उंच घेऊन चाललें होतें.

“महेशावांभवहो,

विलासपूरांतील ही संस्था स्थापन होऊन आज पांचच वर्षे झालीं. पण तेवढ्या अवधीत झालेला संस्थेचा उत्कर्ष अभिनन्दनीय आहे. पूर्वी जियें लाठी फिरवणही बज्ज्य होतं, तिथें आज चारशे लाख्या फिरतांना दिसतात. लश्करी शिक्षणाचं नांवही काढणं हें जियें पाप होतं, खांद्यावर बंदुक तर दूरच राहो परन्तु नुसती काठी टाकून शिस्तीत नुसतें पाऊल टाकण्यासही बंदी होती, शरीरसौख्यासाठीं वैयक्तिक प्रयत्न हेच जियें सरकारच्या तीक्ष्ण दृष्टीला सहन होत नसत, आखाड्यांची नि व्यायामसंस्थांची स्तुति करणें हाही राजद्रोह झाला असता, त्या ठिकाणींच आज दोन तपांनंतर ही दृश्ये दिसत आहेत. आणि हें चिन्ह निःसंशय आपल्या भाग्यदिनाचंच लक्षण आहे. स्वतःच्या कार्याचा दिमाख मिरवण्यास तसं काहीं तुम्हीं केलंत का ! नाही तर एके काळीं शिवराय, महाराष्ट्रांतील मान्यांचीं ठिकाणं स्वातंत्र्ययुद्धांतील रक्षणस्थानं करण्यात चूर असत तर हिंदुसम्राट रावबाजी अवघा हिंदुस्थान पराक्रमाच्या गरुडभरारीनं पादाक्रान्त करण्याची यशस्वी पराकाष्ठा करीत

असत. गतकालच्या इतिहासाविषयी बोलू नका असं म्हणण्यांत काहीं अर्थ नाही. वर्तमानाचं यश गतकालांतूनच प्रतीत होत असतं. अन् वरीलप्रमाणें म्हणणाऱ्या सदग्रहस्थानाही हेंच अंतर्यामी पटत असतं ! इतिहासाचा साभिमान उल्लेख करूं नका म्हणणाऱ्यांनाही रायगड म्हटला की मराठ्यांच्या सुयशाची उठवणी आठवतेच की नाही ! शनवारवाडा म्हटला की अटकेपार 'फडफडत' आलेला भगवा झेंडा दिसतोच की नाही ! चितोड म्हटलं की शूर रजपूत अंगनांचा त्याग, दिल्लीचं तख्त म्हटलं की मराठ्यांची दिल्लीवर स्वारी, ही त्यांच्या मनाला आनंद देतातच ना ! तेव्हां इतिहासाला तुम्ही सोडू म्हणून सोडू शकत नाही. दोनशे वर्षांच्या इतिहासाचा अमेरिकेनें अभिमान वाहावा तर मग दोन हजार वर्षांची परंपरा तुमच्यामागे उभी आहे तिकडे पाठ कां फिरवितां ? परकीय सत्तेशीं टक्करा देऊन पारतंत्र्याचा असह्य जुलुमांचा नि दारिद्र्याचा डोलारा जमीनदोस्त करणाऱ्या वीरांचा तो काळ, अन् परकीय सत्तेच्या स्थैर्याला मदत करून त्यावर ऐश्वर्य भोगणाऱ्या त्यांच्याच वंशजांचा हा काळ, शत्रूला युद्धांत खडे चारून रणारणांतून पिटणारे ते वीर व शत्रूकडून अर्जविनंत्यांनीं सनदा मिळवूं इच्छिणारे वेडेवीर, स्वत्व रक्षणासाठीं बलिदान करणारे तेव्हांचे सेनापति आणि स्वत्वाची राखरांगोळी करून व स्वतःच्या बलाची विस्मृति बाळगून नाहक तडजोडीची इच्छा बाळगणारे आजचे राष्ट्रपंडित धांतील फरक लक्षांत आणा. पारतंत्र्यामुळे माझ्या राष्ट्राची झालेली हानि मला आतां पहावत नाही. त्यांतील प्रत्येक उपांग आतां जीर्णोद्धार करून जीवंत करण्यास तुम्ही त्वेषानं लागलं पाहिजे. जुलमाची आणि अन्यायाची परिसीमा झाली आहे. मीही त्यांतलाच ! ज्याला झळ त्याला कळ ! इतरांना तितकं टोचत नाही. आजच्या दिवशीं राष्ट्राचा गाडा पुढें नेण्याकरितां करतां येण्यासारखं सर्व तुम्हीं केलं पाहिजे. शत्रूची काय छाती लागली आहे निःशंकपणें वावरण्याची यापुढें ? शस्त्रधारणेची पात्रता असणं अवश्य आहे. पापी दुनियांत व संधिसाधु जगांत साधुत्व टिकत नसतं. अहिंसा हें दुर्बलांचं लक्षण ! प्रसर्गी साधन म्हणून वापरण्यास हरकत नाही पण साधन म्हणतां म्हणतां त्यालाच साध्य करून कसं चालेल ? हें लक्षांत ठेवा की, नुसत्या सद्गुणावर राष्ट्र जगत नसतात. राष्ट्राचं ऐश्वर्य त्याच्या तरवारीच्या अग्रभागीं वावरत असतं !

स्वातंत्र्याची तळमळ ही ओढ्यासारखी आहे. ओढ्याची खळबळ आणि स्वातंत्र्याची तळमळ कधी थांबली आहे कां ? आतां घरीं जातांना मनाशीं निश्चय करून जा कीं आजपासून मी प्रत्येक गोष्टीत माझ्या अंतिम ध्येयाला पोषक असंच धोरण ठेवीन. विशेषतः तुम्ही तरुणांनीं गर्जत उठलं पाहिजे कीं शस्त्रग्रहण हा आमचा हक्क आहे. “आर्तत्राणाय मे शस्त्रं” हें तुमचें ब्रीद असूया ! भूमातेच्या पारतंत्र्याचे आर्तत्व नष्ट करण्याची प्रतिज्ञा करून ती पूर्ण करण्याचे प्रयत्नास लागाल तेव्हांच माझ्याप्रमाणें अन्यायाचें शक्य ज्यांना टोंचत आहे त्यांचं समाधान होईल !”

असा सारांश होता स्वामींच्या भाषणाचा ! आकाशाच्या भव्य आवारांत गरुडानें भरारी मारावी तशी त्यांची वाचा स्वच्छंदानें भरारी मारीत होती. श्रोतृसमुदायाच्या भावनाच वाक्यावाक्यागणिक वरवर चढत होत्या. शेवटीं त्याची परमावाधि होई व टाळ्यांचा कडकडाट गर्जू लागे. भावनाप्रधान तरुणांच्या मनांतील चेतना निखान्यामागून निखारे फुलवावे त्याप्रमाणें चेतविली जाई. अस्खलित वक्तृत्वाची स्वामींची हातोटी त्यांतील अंतःकरणाच्या जिव्हाळ्यानें सरळच उठून दिसे. सर्वत्र अंधार पडला असतां एखाद्या लांब दिसणाऱ्या दिव्याचा झोत जवळ आणून त्याचा प्रकाश पाडावा त्याप्रमाणें निश्चैतन्याच्या तमोमय मनोवृत्तीवर त्यांचे विचारझोत एकदम प्रकाश पाडीत होते व तिला प्रज्ज्वलित करितं होते. त्यामुळें सर्व समाच स्तब्ध होऊन बसे तें ऐकतांना ! स्वामींच्या बोलण्यांत आरडा-ओरडा नव्हता, हातवारे नव्हते, बाह्याविष्काराचें नांवही नव्हतें. पण त्यांत जो विचारांचा निर्भयपणा होता तो इतका प्रभावी अन् त्याच्यामागें स्वामींची तपश्चर्या तीही इतकी आदरणीय कीं त्यांचा एखादा विरोधकही गुंग होऊन जावयाचा !

श्रोतृसमुदाय ओसरूं लागला. मैदानावर सर्वत्र तो पसरला. जणूं कांहीं स्वामींचा संदेशच शब्दाशब्दानें व विचाराविचारानें विस्तार पावत होता त्या ठिकाणीं !

आश्रमांत परत आल्यावर त्यांच्या व्याख्यानांतील एक वाक्य अजयानें स्वतःशींच उच्चारिलें,

“स्वातंत्र्याची तळमळ व ओढ्याची खळबळ कधी थांबली आहे का !”
त्यावर स्वामी हर्षभरित मुद्रेने व उल्हासयुक्त अंतःकरणाने म्हणाले,
“थांबली नाही तरी कमी मात्र होते हे निश्चित.”

“कशी ?” अजयाने जिज्ञासा दाखविली.

“प्रयत्नांच्या यशस्वितेने !”

“प्रयत्न ?”

“हो; ईप्सित यशस्वी करण्याचा प्रयत्न ! मात्र तसे करतांना अपयश येऊन आपल्याला प्रतिक्रांतीचा चटका बसला तर त्याचा सूडही सावधपणे घेतला पाहिजे !”

“सूड ! सूड कोणावर आणि कशाबद्दल !”

“कोणावर अन् कशाबद्दल !” तेच शब्द हताशपणे स्वामींनी पुन्हा उच्चारले व ते एकदां खिन्नपणाने हंसले.

अजयाने पाहिले, स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर मात्र त्यांच्या मुद्रेत त्याला लागलीच मिळाले नाही.

यानंतर अजयाने बराच विचार चालविला, परन्तु स्वामींच्या दुःखाचे कारण त्याला सांपडू शकले नाही त्या वेळेस !

मुंबईला एक दोन दिवस राहून विजय इनामगांवाला आला, तो आतुरता व उत्साह यांच्या भोंवऱ्यांत पूर्णपणे गुरफटलेला. रमाकांताच्या त्या दिवशीच्या आकस्मिक येण्याने व शामची मुंबईची भेट अपारहीर्य असल्यामुळे शोभनेची भेट त्या दिवशी तो घेऊ शकला नाही. स्वतःला तिच्या भेटीचा पुनर्लाभ मिळाला नाही, यापेक्षाही या आपल्या न जाण्यामुळे आपल्याविषयीचा तिचा ग्रह तितकासा दूषित होणार नाही ना अशी शंकाच त्याची आतुरता अधिक वाढवीत होती. वास्तविक शोभनेची व त्याची ती गांठ अगदी अनपेक्षित होती. पण म्हणून जें घडलें त्यावर विचार करण्याचें त्याचें मन सोडून देईना ! या त्याच्या आतुरतेच्या मनःस्थितीलाही दुसरी एक त्याच्या दुष्पट उत्साहाची अशी बाजू होती. कारण, आज जवळ जवळ सहा महिन्यांनी तो आपल्या गांठी येणार होता. त्यामुळे घरची ओढ आतां पूर्णपणे त्याला घराकडे ओढत होती. मातेप्रमाणे लहानपणापासून वात्सल्याने व प्रेमाने आपल्याला जिनें वाढविलें ती वहिनी भेटणार निःयापेक्षांही, आपली कर्मभूमि किती प्रकट झाली आहे, हें कळणार म्हणूनही त्याला तसा उत्साह वाटणें साहजिक होतें. कॉलेजमध्ये गेल्यापासून दोन वर्षांपूर्वी बी. ए. होईपर्यंत जगाच्या एका निराळ्याच बाजूचा विचार त्याचें मन करित होतें. पुण्यास आल्यापासून कॉलेजमधील क्रीडायुक्त व मोकळें अन् सुखलोलुप वातावरण त्याच्या मनावर विशेष छाप मारूं शकलें तरी त्यांत त्याला आकर्षण वाटेना; त्याचें मन त्याला सांगूं लागलें कीं, “पहा ! तुझ्या खेडेगांवच्या आजूबाजूला जी दुर्दशा तुला आढळते, त्याचा मागमूस तरी या आनंदी जीवनांत दिसतो आहे का ? परन्तु तुझ्यासारख्या तरुणानें, कीं ज्याला ती दुर्दशा

व ही सुखलोलुप विद्यार्थिदशा या दोन्ही गोष्टी माहीत आहेत त्याने विचार केला पाहिजे. या प्रकारच्या निष्काळजी जविनांत तुझ्या दुःखग्रस्त देश-बांधवांची स्थिति सुधारण्याला तुला वाव आहे. जगांत कांहींतरी करण्याकरितां तुझा जन्म आहे.”

जगाच्या व स्वतःच्या देशाविषयी तो जो जो विचार करूं लागे तो तों तों स्याला आपल्या देशाची—या भारताची—अवनतिच अधिक दिसूं लागे. शेवटीं गेल्या वर्षी आपल्या गांवच्या व आजूबाजूच्या अशिक्षित लोकांना सज्जन करण्याचें कार्य त्यानें सुरू केलें होतें.

त्याच्या या कार्याचा काय गौरव होता तो त्याच्या आगमनप्रसंगी इनामगांवच्या गांवाबाहेरच्या चौकांत, जेथे मोटारी उतारुंकरितां थांबत होत्या, त्या ठिकाणीं जमलेला जनसमुदायच सांगूं शकला असता ! तो उत्सुक समाज पाहून शोभनेविषयीचे विचार विजयाचे मनांत तात्पुरते तरी नाहींसे झाले. स्वतःच्या कार्याची सफलता पाहून कोणाचें अंतःकरण भरून येणार नाहीं ! त्या समुदायाच्या मनांतही, विजयाच्या आगमनाविषयी किती कुतूहल निर्माण झालें होतें ! आज त्यांना आपला नेता येणार असेच वाटत होतें. लहानपणीं गांवच्या चार पांढरपेशा पोरांचा दादा होता तो; पण आज ! आज तो जनतेचा खरा हितचिंतक म्हणून जनताच तसें म्हणूं लागली होती. आपल्या या वर्षाच्या नव्या योजनेची मुहूर्तमेढ तो रोवील, अधिक कांहींतरी हिताची योजना तो या सुद्धीत सांगेल, आपल्या उद्धाराचा आणखी एखादा मार्ग तो आपल्याला दाखवील, रम्य प्रासादाच्या मालकाच्या—इनामदाराच्या—कुलांत जन्म घेऊन दीन-दुवळ्यांच्या दरिद्री झोंपड्यांचें सुख साधण्याच्या तो जोराचा प्रयत्न करील असा त्यांचा विश्वास होता !

विजय मोटारींतून उतरतांच कोणी त्याची बॅग उचलली, प्रसार करण्याकरितां छापलेल्या पत्रकांचा गट्टा दुसऱ्यानें उचलला, एकांनें आपल्या घरामागील बकुळीची भरघोस व सुवासिक पुष्पमाला प्रेमभरानें त्याच्या गळ्यांत घातली. अन् बाकीच्या सर्वांनीं एकत्र जयघोष केला त्याच्या नांवाचा ! तो ऐकून विजयानें हाताचें बोट वर करून म्हटलें, “नाहीं ! राष्ट्रमाताकी जय !” परत एकदां तोच ध्वनि उमटला व हें सर्व दृश्य

पाहून मोटारीतून पुढें दुसऱ्या गांवाला जाणाऱ्या उतारुंना विजयाबद्दल आदर वाटला तोही विलक्षणच !

गांवांतून जातां जातां विजयानें पाहिलें. तों सर्व रस्ते झाडून स्वच्छ केलेले त्याला आढळले. गांवांत शिरतांनाच लागणाऱ्या 'टावराना'चा मालक सहास्य मुद्रेनें तो सोहळा पाहात होता, त्याच्याकडे पाहून तो हंसला. जवळच दोन धर्मादाय विहिरी होत्या त्यांवरील गरीब शेतकऱ्यांचीं गांवढळ बायकामुळें आपलीं गाडगीं—मडकीं घेऊन पाणी भरीत होती. विजय उतरल्यावर उडालेल्या मडवडीमुळें विस्मयानें चकित होऊन त्यांच्यापैकीं एकजण विजयाकडे पाहात उभा होता. कांहीं दिवसांपूर्वी या विहिरीवर गांवच्या अस्पृश्यांना पाणी देण्याचा घाट यशस्वी रीतीनें ज्याच्या साहाय्यानें विजयानें पार पाडला होता तोच होता तो ! एक दोन फर्लागांवर शेतकऱ्याची एक झोंपडी होती तेथून थोडें वळण घेतलें कीं मग लोकलबोर्डाच्या शाळेची लाल रंगाची बैठी इमारत लागे. विजय या ठिकाणापर्यंत पोचताच शाळेच्या लोखंडी कांपाऊंडाच्या गजांवर चढलेला एक लहान मुलगा आपलें धुळीनें मळलेलें अंग घेऊन घांवात विजयाकडे आला. त्याचा बाप "अरे अरे, हें काय !" असें म्हणत असतांनाच त्या मुलाला विजयानें उचललें व त्याचा एक गालगुच्चा घेऊन त्याला परत खाली सोडून दिलें. दिवाळीच्या दिवसांत करमणूक व चुरस या दोन्ही हेतूंनी ज्या ठिकाणीं गांवांतील जनावरांच्या झुंजी खेळविण्यांत येत असत, तो गोंड टाकून विजय त्याच्या वाड्याजवळ गेला. कुंपणाकरितां वाड्याच्या भोंवतीं घातलेले मातीचे सारवलेले ओटे व लहानपणापासून वाढविलेलें स्वतःच्या आवडीचें मोगऱ्याचें झाड हें टाकून विजय घरांत शिरला तों झोंपाळ्यावरच वहिनी बसलेल्या त्याला दिसल्या. विजय दिसतांच झोंपाळ्यावरच जरा बाजूला सरकत व हातानें जवळच बसण्यास विजयाला खुणावत त्या म्हणाल्या,

"भाऊजी ! परवांच येणार होतां ना ! म्हणजे दोन दिवस उशीरच झाला म्हणायचा !"

"हो, परन्तु त्याचं असं झालं—" असें म्हणून नागपूरच्या शामला भेटण्याकरितां कसें जावें लागलें वगैरे हकीकत त्यानें सांगितली.

“अस्सं !” उठतां उठतांच वहिनी म्हणाल्या. “बरं, कांहीं फराळाचं आणतें हो ! बाहेर जाऊं नका बरं ! नाही तर इथें आल्यावर थोडीसुद्धां उसंत नसते तुम्हांला.”

आणि झालेंही तसेंच ! कारण वहिनी घरांत गेल्यावर दोघे तिघे जे मित्र बाहेर विजयाला भेटण्याकरितां येऊन बसले त्यांच्याशीं बोलण्यांत वहिनींनीं फराळाची दोनदां वर्दी दिली तरी विजयाला आंत येतां आलें नाहीं.

त्या मित्राजवळ आपल्या कार्याविषयी बरीच चौकशी केली त्यानें.

“माझं पत्र मिळालंच असेल तुम्हांला ?”

विजयाच्या या प्रश्नावर त्यापैकीं एकजण उत्तरला,

“हो ! अन् त्याप्रमाणेंच त्या गांवच्या लोकांना सांगितलं आम्हीं ! त्यांच्यापैकीं चारपांच जणांना या सुट्टीत शिकायला बौद्धिक वर्गांत बोलावलं आहे. उद्यांपासून येतील ते. म्हणजे मग दोन तीन महिन्यांनीं तेच त्यांच्या गांवीं वर्ग सुरू करतील शिक्षणाचा ! हो, अन् तुमचे ते सुंबईचे शेट ! त्यांच्याकडे जाऊन आलों परन्तु तूं म्हणालास तसंच झालं ! कांहीं न मिळतां हात हालवीत परत यावं लागलं !”

“मी पहिल्यापासून तुम्हांला सांगत आलों, कीं ज्यांना या प्रांतांतल्या गरीब शेतकऱ्यांच्या दुर्दशेची कल्पना नाहीं ते, अन् कल्पना असूनही श्रीमंतीच्या डौलांत मिरवितात ते, यांच्यापासून मुळींच मदत व्हायची नाहीं आपल्याला. बरं, आज कुठं जमतां ?”

“मारुतीच्या ओट्याजवळ.”

“कां ! नेहमींची रात्रीच्या वर्गाची जागा आहे ना ?”

“म्हणजे, आजपासूनच वर्ग सुरू करणार आहेस कीं काय ?” दुसऱ्या एकानें प्रश्न केला.

“छे ! परन्तु मुद्दूर्त करून ठेवावा म्हणतो !”

“बरं आहे ! नऊ वाजतां जमवितों सगळ्यांना !” तिसरा म्हणाला.

रात्री त्या जागेवर जो खेडुतांचा समुदाय जमला होता. त्यांच्या वीतभर लंगोठ्या, फाटक्या बंड्या, व जुनाट कांबळीं त्यांच्या होणाऱ्या पिळणुकीचा उघडपणें डांगोराच पिटत होती जणूं ! जवळच्याच पिंपळाचीं पानें वाऱ्याशीं हितगुज करीत होती, तीं जरा मोठ्यानेंच. त्या जागेवरील ओटा आणि

त्यावरील जाजम हीं विजय अजून आला नसल्यामुळे मोकळीच होती. त्या वस्तूनीं प्रथम येणारा क्षुल्लक छात्रगण पाहिला होता ! संख्येकडे न पाहतां कार्याच्या उदात्ततेविषयीच निश्चिती ठेवण्याचा विजयाचा निश्चय त्यांना माहीत होता ! विजयाची जबरदस्त मेहनत व कार्याची आवड हीं त्यांना प्रतीत झालीं होती. अन् आतां त्या कार्याची उपयुक्तता व गोड शेवटही अनुभवाला येत होती त्यांच्या !

विजय येण्यापूर्वी त्या जमलेल्या मंडळींतही गप्पागोष्टी चालू होत्या.

“विजयदादा आला म्हणजे कसं हायसं वाटतं !” त्यांच्यापैकीं एक उंच खेडुत म्हणाला.

“बरोबर आहे तें. अरे, एक वर्सापूर्वी पुस्तक म्हणजे डोस्कं उठायचं माझं ! पन् आतां घडाघड वाचून दाखवितो. परवा गेजें ना त्या शेटजीकडे पैसे मागायला ! आंगठा मागायला लागला तेव्हां सांगितलं, “शेट, सही करतो आणा.” शेटजी चपापले. अन् जेव्हां घरकन् सही ठोक्यायला घेतली तेव्हां त्यांना वाटलं आपली लवाडी पचली ! पण तो कागद वाचला अन् पहातो तों पंचवीसाचे पस्तीस घातलेले कागदांत ! शेटजींना म्हटलं, हे मला दिलेले पैसे मौजा ! करतो काय मग ! हँ हँ करीत आंकडा बरोबर करून घेतला तेव्हां परतलों !”

“अन् हो ! अरे, इथें देवळांत वर्तमानपत्र येणार आहे. कालच म्हणाले ना आपले दादा. परत परत मास्तरला विचारायला नको आतां. मास्तर वाचून दाखवा पाहूं तेवढं म्हून !” दुसरा म्हणाला.

“अरे ! एवढंच काय घेऊन बसला आहेस ?” त्याच्या मांडीवर थाप मारून तिसरा म्हणाला, “आपला खंड भरला, कीं एक हातमाग पण सुरू व्हायचा इथें ! अन् इथलं कापड मोठमोठ्या गांवांत विकायला जायचं आहे ! आमच्या तुक्याला सांगितलं म्यां, म्हटलं ‘लेका, फार हिंडत व्हातास नव्हं का ? आतां जा विजयदादाच्या पुढं अन् तो सांगेल तें आण विणून !”

असें त्यांचे बोलणें चाललें होतें तोंच विजय सभास्थानीं पोंचला. घरून निघतांना तो वाचीत असलेल्या प्रेमकथेचा भंग करून त्यानें पुस्तक दूर लोटलें. आणि असें करतांना शोभनेची स्मृतिच आपण दूर

लोटीत आहों असें त्याला वाटलें इतका तो रंगून गेला होता त्या गोष्टी-
मध्ये ! कारण, मनुष्याची अशी एक ठेवण आहे की, आपल्या परि-
स्थितीचें साम्य कोठेंही दिसलें तरी तो तद्रूप होऊन जातो.

समास्थानावर बोलण्यास उभें रहातांना मात्र त्याचे ते विचार पुन्हा
मावळले ! त्याचें भाषण चालूं होतें.

“.....पहिलाच दिवस म्हणून फार थोडें बोलणार आहे मी आज.
बौद्धिक शिक्षणांत आपण सुरुवात केली. त्याच्या अनुषंगानें तुमचें आरोग्य
व त्याचें महत्त्वही तुम्हांला कळूं लागलें, हें गांवांतील स्वच्छताच सांगेल !
आज तुम्हांला मला इतकंच सांगायचें आहे की, आपल्या गांवाबाहेरचे
पुष्कळ लोक त्यांच्या गांवाला वर्ग सुरू करण्याबद्दल सांगण्याकरितां बरेच
वेळां येऊन जातात. त्यांच्यापैकी काहींनीं इथें येऊन तयार व्हावं व मग
स्वतःच आपल्या गांवां कार्याला सुरुवात करावी असं ठरवलं आहे आम्हीं.
शक्य तितक्या वेळां मी तुमच्या गांवांना भेटी देईनच. परन्तु सर्वच भार
घेणंही अशक्यच आहे ! मी आहे तोंपर्यंत पैशाचा अभाव नाही तुम्हांला.
गांवकीच्या देवळांत किंवा एखाद्या मुद्दाम ठरविलेल्या खाजगी जागेंत
जमत जा तुमच्या गांवां. माहिती अन् कार्याची दिशा इथून मिळत
जाईल ! संघटन म्हणजे काय हेंच आहे ! फसव्या कबुलायती लिहून
घेऊन तुम्हांला कोणी फसवणार नाही यापुढें ! अल्प कर्जाबद्दल तुमचें
सर्वस्व देऊनही उरेल असं कर्जाचं फुगलेलं ओझं लबाडीनें कोणी लादूं
शकणार नाही तुमच्यावर ! वेठीची गोष्ट तर दूरच राहो पण साधा
अन्याय झाला तरी त्याविरुद्ध उठण्याची जागृति झाली आहे तुमच्यांत.
उद्यांपासून अधिक नेटानें कार्याला लागायचें एवढंच सांगायचें आहे
मला...”

तो आदेश ऐकून घरीं जातांनास वांच्या मनांत एकच समाधान आणि
अभयदान मिळाल्याचा आनंद भरला होता. स्वतःच्या हक्काच्या, मग तें
झोंपडींत कां होईना, पण आपण सुखानें नांदू शकूं, सौख्याच्या आवारांत
आपण वैयक्तिक आवाक्याप्रमाणें भटकूं शकूं अन् या सर्व उपकारांची
फेड म्हणून कृतज्ञतेनें विजयाविषयीं सदैव देवाप्रमाणें आदर दाखवूं,
अशीच भावना होती सर्वजणांच्या मनांत.

नेहमींच्या कार्याविषयीचा वेळ सोडून देतां विजयाची वागणूक या सुद्धीत पहिल्याप्रमाणें राहिली नाहीं हें वहिनींच्या स्पष्ट ध्यानांत आलें होतें. सुद्धीत आल्यावर वहिनींशीं आईजवळ माराव्या त्याप्रमाणें तासन् तास गप्पा मारणारा विजय फावल्या वेळींही एखाद्या पुस्तकांत डोकें खुपसून बसत होता. कॉलेजमधील निरनिराळ्या गंमती सांगून, 'कॉलेज म्हणजे दुसरें नंदनवनच आहे, असें भासविणारा विजय पुष्कळवेळां एकटाच लांब फिरायला जाई. चांदण्यारात्रीं चमचमणाऱ्या तारकापथाखालून, थंड हवेंत वहिनींना दोन तीनदां तरी सुद्धीत फिरायला यावयास भाग पाडणारा विजयाचा आग्रह तर कुठें दिसतच नव्हताच त्यांना. परन्तु त्यांनीं स्वतः विचारल्यावरही नकार देई तो ! संभाषणांतही जेवढ्यास तेवढेंच उत्तर पुष्कळ वेळां तो देई अन् तेंही नादांत असल्याचें दर्शविणारेंच असे काहीं वेळां !

त्यामुळें आतां जेवतांना काहींतरी वाढण्याकरितां वहिनी आल्या त्या वेळेस असेंच झालें.

“हं.” विजय म्हणाला.

“पुरे का ?” काहीं न वाढतांच वहिनींनीं विचारलें.

तरीही “हं” असेंच उत्तर बाहेर पहात विजयानें दिलें.

हातांतील ताट सांवरत वांकून विजयाकडे पहातच वहिनी हंसल्या.

“विचार कसला चालला आहे तुमचा भाऊजी ?”

या वेळीं मात्र मानावर येऊन, “विचार ! कुठें काय ! काहीं नाहीं !” अशी जुळबुळ करीत टाळाटाळ केली त्यानें !

“पण भाऊजी, अज्ञानं आपलीच शोभा करून घ्याल हं, एकाद वेळेस” स्वयंपाकघरांत परततांना दारांतच वहिनींनीं हें वाक्य उच्चारलें.

त्यांतील शोभा शब्दानें विजयाचें मन त्या विचारांतच अधिकच गुंतलें. ‘आपलीच शोभाSSS’ जेवण आटोपल्यावर धुतलेले हात टोंवेलला पुसत तो म्हणाला.

थोड्याच वेळापूर्वीं आपल्या विचारग्रस्त मनाचा वहिनींना मिळालेला पुरावा खोटा ठरविण्याकरितांच वहिनींना मुद्दाम अंगणांत बोलावून गप्पा मारीत विजय बसला होता. प्रेमी मन चोरटें असतें खरेंच ! आपल्या प्रेम-

प्रवाहाचें चिंतन करण्यांत त्याला घन्यता वाटते. मात्र तें दुसऱ्यांना कळून त्यांनी त्याबद्दल विचारणा करावी याची शक्यता तें टाळाटाळ करीत असतें ! विजयही हीच सुसंगति खरी ठरवीत होता.

हवेंत किंचित् उष्मा वाटत होता. बायेंतील अधोन्मीलित पुष्पकोशांचा सुवास दरवळत होता. दूर कोठेंतरी दोन आवाज तावातावानें बोलल्याप्रमाणें येत होते. शंकराच्या देवालय्याच्या मंडपांतील कट्ट्यावर गांवांतील मंडळी मोटमोठ्यानें गप्पा मारीत होती, आणि जवळच्याच रस्त्यावरून अंधारांत काठी आपटीत आपटीत कोणीतरी निघून गेलें !

“फार झोंप येते आहे वहिनी मला ! डोकं भ्रमिष्टासारखं झालं आहे माझं या कामाच्या दर्दानें ! खरंच वहिनी, मी अजून लहानच कां नाहीं हो राहिलों ? तुमच्याजवळच एकसारखं रहायला मिळालं असतं. तुमच्या मायेची पांखर मिळाली असती अन् आईप्रमाणें तुमची मायाळू वागणूक मी विसरणं कधींच शक्य नाहीं ! लहानपणाप्रमाणेंच तुमच्या मांडीवर डोकं ठेवून स्वस्थ पडावंसं वाटतं ! कशाची काळजी नाहीं अन् काम नाहीं !”

उशाशींच बसलेल्या वहिनींनीं विजयाचे डोक्यावर हात ठेवीत म्हटलें,

“तुम्हांला कांहींतरी असमाधान वाटतं आहे, असं दिसतं मला !”

“मग काय ? तीर्थयात्रेला जाऊं म्हणतां ?” दिव्याचा त्रास सहन न होऊन त्यानें तो मालविला.

“तीर्थयात्रा !” वहिनींनीं एक निःश्वास टाकला. “त्या तीर्थयात्रेनेंच ही सर्व भानगड केली. अजयाची अन् तुमच्या आईची ताटातूट केली; तुम्हांला काय आठवणार ? दीड दोन वर्षांचे होतां तुम्ही सारे त्या वेळेला ! तुमच्यासारखाच हुत्रेहूब दिसे अजय, भाऊजी ! काय झालं असेल त्याचं ! पण देवाची करणी अन् ! कोणी सांगावं ? अजूनही मजेंत वाढत असेल स्वारी.”

“झालं तें झालं वहिनी ! झाल्या गोष्टी होऊन गेल्या उगीच त्रास कां करून घेतां ?”

“तुम्हींच घेतां भाऊजी ! करायचा आहे काय तो वर्ग स्वतःच्या प्रकृतीला त्रास घेऊन ! तुम्हांला देवदयेनें कशाची काळजी नाहीं ! अन्

एवढी आटापीट करून सुद्धीतील आनंद हिरावून घेतां मात्र तुम्ही माझ्यापासून !”

“त्या विचारांनीं नाहीं मला हा त्रास होत !”

“अस्सं होय ?” जें पाहिजे होतें तें मिळालें अशा आविर्भावानें वहिनी म्हणाल्या. “मग हरकत नाहीं !”

“तुम्ही काय म्हणतां मी नाहीं समजलों !”

“मी समजलों ना पण ! कांहीं गोष्टी तुम्हीं सांगायच्या नाहीत. अन् त्या तशा तुम्ही सांगत नाहीं म्हणूनच काय त्या आम्ही ओळखायच्या !” मान हलवीत वहिनींनीं उत्तर दिलें,

“पण जपून बरं का ? नाहीं तर...”

“बरं, तें जाऊं द्या. मी काय म्हणणार होतो ?” आपली सत्यस्थिति वहिनींनीं ओळखली हें जाणूनच विषय बदलण्याच्या हेतूनें विजय बोलणार, तोंच धक्यांच्या फाटकांतून कोणीतरी आंत आलें.

विजयाच्या गप्पा लांबल्या म्हणजे फारच लांबतात म्हणून वहिनीच तेथून आंत निघून गेल्या. मात्र आंत जातां जातां त्यांनीं विजयाला बजावले,

“फार जागूं नका हं ! आणखी त्रास करून ध्याल नाहीं तर !”

“विजयदादा ! मी आलें आहे” हे उद्गार ऐकून कोण आलें तें पहाण्याकरितां पडल्यापडल्याच कोंटवरूनच विजयानें मान वळविली.

“कोण ! राई ! आत्तां रात्री ! अन् एकटीच ?” जरासा मोठ्यानेंच विजयानें प्रश्न केला.

“हो !” केस सांघरीत राई उद्गारली. “दादा, लहापणापासून तूं अन् मी कितीदां एकत्र खेळलों नाहीं ? पन् पुढं माझी काय गत झाली तुला माहीतच आहे संमद !”

“हं ! गणू त्या रात्री घरांतून निघून गेला अन् तेव्हांपासून तूं तुझ्याच घरीं परत रहाते आहेस होय ना ! आमच्या घरचं काम तूं सोडलंस, तें वहिनींनीं सांगितलंच मला.”

“त्येंच सांगनार हाये मी !”

“बरं ! बैस ना ! इथें बैस !” कोंटवर शेजारीं तिला बसवून घेत

विजय म्हणाला. त्याच्याजवळ ती निःसंकोचपणें बसली. अर्धेच लुगडे नेसल्याने उघडे पडलेले तिचे सांवळे पाय मांडवाच्या बाहेरील चांदण्यांत कांहीं भागापर्यंत प्रकाशीत होते. बाकी सर्व भाग काळोखांत होता तिच्या शरीराचा.

या वेळेलाच ओट्यालगतच्या रस्त्यावर बाहेर कोणाची तरी पावले वाजल्याचा विजयाला भास झाला. परन्तु गार वाऱ्याच्या आवाजांत त्याच वेळेला रस्त्याने सपकन् धांवत गेलेल्या कुत्र्यांच्या पावलांच्या आवाजाचाच भास आपणांस झाला अशी समजूत होऊन तो स्वस्थ राहिला.

“दादा, तूं एवढं दादल्यांनं शिकवलंस ! आमच्या घरच्या मंडळींना बी पढवलंस पन् माझी हालत नाही वळखलीस तूं ! गणपत गेल्यापासनं मी कसंबसं इथेंच राहिलों चार वर्स. पन् दुसऱ्याच्या जीवावर झालं म्हणून किती दिवस जगायचं ? पाट लावायास दादा सांगत व्हता माझा ! पर मला तें तंवा पटलं नाय ! पन् शंकरची माझी वळख झाली अन् आतां इचार मनांत येतु माझ्या ! त्येच्याच गिरनींत काम बी देनार हाय तो मला. तेंच विचाराया आलं ना मी !”

“गिरण ! वाटते जितकी सोपी नाही गोष्ट ती राई ! चांगलं सुखाचं हें गांव सोडून कोठें मुंबईला जाते आहेस तूं ? मुंबईला जाऊन काय मिळणार तुला ? वाटलं तर मी तुला ठेवतो माझ्या घरी ! थोडं फार काम करावं अन् खुशाल रहावं आनंदांत ! शंकर शंकर म्हणते आहेस तूं ! पण राई !” तिच्या पाठीवर हात फिरवीत विजय म्हणाला, “मजुरांच्या आयुष्याची दुर्दशा तुला कळणं झक्य नाही ! सर्व तारुण्य मुंबईस फुकट घालवूं नको तूं. त्यांतुन तुझं तूं बघ !”

“शंकर म्हणतो म्हून मी जायें ! मी ऐकलंय ना कीं मुंबई लई मोठी आहे. पर मी एवढंच विचाराया आलं, कीं तिथें कांहीं भीति नाही ना नोकरी कराया ? न्हाइ तर एक करतां तिसरंच व्हायचं ! चार पैसं मिळवूं अन् दोघं सुखानं राहूं !”

“माझी काय हरकत आहे ? पण वेळ आहे ! गरज लागली तर मी उद्यां पत्ता देईन त्यांच्याकडे जा ! माझा मित्रच आहे तो ! दवा लागला तर तिथेंच जा ! अन् हें बघ, जरा कमी जास्त झालं तर मला कळव, आणि

लागलीच निघून ये ! शंकरकरितां तूं जाते आहेस पण तुझी प्रकृति पहा पहिल्यांदा !”

राई निघून गेल्यावर इतका वेळ घोंघावणारा वाराही कमी झाला.

ओट्यालगत कोणीतरी आल्याचा जो विजयाला भास झाला, तो खरा होता असें धरलें तर त्या व्यक्तीला वाऱ्याच्या घोंघाट्यांत पुढील त्रुटक संवाद ऐकूं आला असता, विजय राई यांच्या सर्व संभाषणापैकीं !

“बैस ना ! इथें बैस.” विजयाचा आवाज.

जवळचांच व्यक्ति कोंटवरच त्याचेजवळ सरकली असें दिसलें असतें तेथून पहाणाराला.

“...पन् माझी हालत नाही वळखलीस ! ... त्येच विचाराया आल्ल मी !” त्या दुसऱ्या व्यक्तीचा आवाज.

“मुंबईला जाऊन काय मिळणार तुला ! वाटलं तर मी ठेंवतो... थोडें फार काम... ..अन् खुशाल... ..आनंदांत !” या ऐकूं आलेल्या संवादावरच, जर मुळांत कोणी ओट्यालगत आलें असेल तर तें गेलें असावें, कारण राई गेल्यावर विजय जों ओट्यापाशीं जातो तों तेथें कोणीच नव्हतें, मात्र समोरच्याच घरांतून, त्याच घरांतील रामभाऊ मोठ्यानें एकदां खोकले तें त्यानें ऐकलें !

विजयानें क्षितिजाचे बाजूला पाहिलें. चंद्रकोर क्षितिजावर टेंकली होती. वरील बाजूस तिची प्रभा फांकली होती. त्या करसमुच्चयानें आनंदित होऊनच कीं काय, जवळचेच दग पटापट त्या ठिकाणीं गोळा झाले. चंद्र त्या दगांआड झाला अन् काळोख पडला थोडासा ! आकाशांत विधात्याच्या रत्नभांडारांतील रत्नांचा तारकापथावर पडलेला खच पाहातच विजयानें निद्रादेवीच्या आधीन आपलें शरीर केलें.

आदल्या दिवशीं ठरलेल्या गांवीं जाऊन आल्यावर तेथील कार्यक्रमाचा विचार करीत विजय पहाटे जो घरांत शिरतो तों त्याचा मोठा भाऊ-दादा-व्यासपीठाप्रमाणें ओटीवरच तयार केलेल्या आपल्या बैठकीच्या जागेवरच कसल्या तरी कामाचे कागद पहात बसला होता. त्याच्यासमोरच जमिनीवर आपली घोंगडी टाकून त्यांचें एक कूळ-शेतकरी-बसला होता. नम्र-तेचा भाव त्याच्या मुद्रेवर होता. दोन्ही हातांत एकेक पांढरें कडें होतें. काळी तुकतुकीत काया लंगोटीशिवाय सर्व उबडीच होती. त्याचें वय पंचेचाळीसच्या साधारण पुढें असावें व तो बराच जुना खंडकरी होता विजयाकडचा !

विजय घरांत शिरतांच त्याला पाहून तो उभा राहिला. आपल्याविषयीं इतका आदर दाखविणाऱ्या त्या शेतकऱ्याला पाहून विजयानें त्याला बसण्यास सांगितलें.

“कोण ? म्हादबा ? तू रे केव्हां आलास ?”

“हा आलोंय नव्ह का आतांच ! झाला थोडा वखत.”

“विजयदादा ! अर S S S ! म्हातान्यासनी इसरलासा व्हय ! हं मोठं झालंत आतां तुम्ही न्हाई का ?”

“असं बोलूं नकोस म्हादबा ! लहानपणीं तूं मला खेळवलंस; तुझ्या घरामागील झाडांचीं बोरं खाण्याकरितां दादाची दृष्टि चुकवून उन्हाचा सुडां मी येत होतो तें आठवत नाहीं का ! अन् त्या दिवशीं जत्रेला दादा जाऊं नको म्हणाला तेव्हां तुझ्याच गाडीच्यामार्गे बसून मी आलों होतो जत्रेला-तेंही तुला एक दोन मैल जाईपर्यंत न कळवतां-तें विसरलास होय ? शिक्षण घेतलं तरी मी तुला नेहमीं लहानच आहे.”

“असं म्हणतां ?” आपल्याविषयींची त्याची सहृदयता पाहून म्हादबाला बरें वाटलें. “बरं दादा ! बऱ्याच दिवसांत तुम्ही आलां नाहीं आमच्या प्रांताला. तवां म्हटलं, येऊन जाच ना यकदां ! तुम्ही आलांत तरच मंग

मी म्हनन, की दादा अजून मला लहानच हायेती म्हून !”

“येणारच आहे मी एक दोन दिवसांत ! मम झालं !”

“बरं ! येऊं मी !” म्हादवानें काम संपलेंच असल्यामुळें उठतां उठतांच अदवीनें निरोप घेतला.

तो गेल्यावर दादाला विजयानें विचारिलें,

“कशाला रे बोलावलं होतंस याला !”

“त्याची कबुलायत ध्यायची होती ना, नवी करून !”

“अन् खंडावद्दल वाद घालत होतास कीं काय तूं ? दादा, एक पसा अधिक काय अन् कमी काय, घान्याच्या राशीनं माणसाच्या स्वामिनिष्ठेची किंमत करायची नसते ! यापुढें मला वाटतं आपण आतां त्या विषयांत अगदींच फरक नसला तर कुळांना त्रास देऊं नये !”

“मी त्यावद्दल बोलतच नव्हतो ! फक्त आहे तो तरी कागद नवा करून ध्यायला नको का ! तूं लहान आहेस विजय ! तुझ्या साक्षरताप्रसाराला मी कधीं तरी आक्षेप घेतला आहे का ! अरे, हा पैसा आहे म्हणून तर तुला जास्त प्रमाणावर कार्य करतां येतं ! अधिकासाठीं नाडूं नये पण आहे व जें न्याय्य आहे तें तरी सांभाळून ठेवायला नको का ! मला तें तुझं अपलिपट का काय तें समजत नाहीं बुवा ! पण व्यवहारांत मात्र तूं मला कांहीं सांगूं नको ! आणि येवढं झालं कीं एवढा पैसा कोणाच्या डोक्यावर घालावयाचा आहे ! करीत बैस ना तुझं तें कार्य संबध जन्मभर !”

कांहीं कांहीं मनुष्यांच्या अयुष्यांत असा एकदां प्रसंग येतो कीं जो घडल्यानंतर पुष्कळ दिवसांपर्यंत आपली छाप त्या त्या मनुष्यांवर बसवून जातो. क्वचित् एकाच प्रसंगानें अनेकांच्या मनावरही वरील परिणाम एकदम घडून येतो.

विजय व शोभना यांच्या बाबतींत असेंच घडलें.

एकमेकांस खडकीच्या त्या प्रसंगापूर्वीं कोणी पाहिलेंही नव्हतें अन् त्या अनपेक्षित भेटीनन्तर गेले बरेच दिवस दोघेही एकमेकांस भेटू शकलीं नाहींत. पण त्यांचीं मनं मात्र परस्परांच्या चिंतनांत गर्क झालीं होतीं हें खरें ! विचार व आतुरता यांवरून विशिष्ट आकर्षणापर्यंत आपण पांचलीं आहों, असें दोघांसही वाटत होतें. परंतु आपणांस ज्याच्याविषयीं कांहीं

वाटत आहे तो आपला मित्र त्याच मनःस्थितीत आहे याची, दोघांनाही निश्चिती वाटत नव्हती !

या विचारमग्नतेच्या जोडीला गेले पंधरा दिवसपर्यंत उन्हातान्हांत भटकून विजयानें जे मनमुराद श्रम घेतले होते त्यांचीही भर पडली ! त्यामुळें आज सायंकाळीं त्याला थोडासा थकवा वाटूं लागला होता. रात्री दुसऱ्या दिवसाच्या स्वयंपाकाची पूर्वतयारी म्हणून व्यवस्था लावणाऱ्या वहिर्नीशीं गप्पा मारतांना विजयाला फारच कंटाळा आला होता. स्वयंपाकघराच्या खिडकींतून त्यानें पलीकडे मागील परसांत दृष्टि लाविली, तों उन्हाळ्यांतील पालापाचोळा गळून पडल्यानें पिवळट रंगानेंच विस्तार पावलेली घरामागील मोकळी जागा त्याला दिसली. नवपल्लव नटवेपणानें धारण करणारीं झाडें आपल्या सांवल्या संनिध घेऊन, चांदण्यानें प्रकाशित भू-भागावर उभी होती. त्या मानानें ठेंगणी वय पलिकडील बाजूच्या पांडुरक्या रस्त्याचा दृग्गोचर भाग आक्रमीत होती, अन् त्याच्याही मागे असलेलें मोकळें खळें, अन् त्यांतील पेंढ्याचा रचलेला ढीग हाही अस्पष्टपणें विजयानें पाहिला.

विजयाचें आणि वहिर्नीचें संभाषण चालू असतांच दादा तेथें आला.

“काय रे S S ! आज तुझा आवाज असा काय बदलला आहे ?” दादानें चवकशी केली.

“बदलला आहे ना ? मला वाटतचं आहे ! तापवीप आला आहे की काय ?” असें म्हणून वहिर्नीनीं विजयाच्या कपाळावर हात लावला व झटकन् तो मागे घेत त्या म्हणाल्या,

“काय तापलं आहे कपाळ भाऊजी ! उन्हातान्हांतून भटकायचं माझं न ऐकतां ! कुठकुठच्या खेड्यावर रहायचं ! तरीच म्हटलं, थंडी वाटते म्हणून काय म्हणत होतां.”

“चल ऊठ; दोन दिवस विसांवा घेतलास तरी चालेल ! प्रकृति बरी तर सर्व बरं !” दादानेंही दुजोरा दिला.

दुसऱ्या दिवशीं सकाळींच दादा बाहेर गेला होता. कालच्या तापानें जरा बेचैन होऊन विजय ओटीवरच बसला होता. तोंच त्याच्यासमोरच्याच घरांतील रामभाऊ त्यांच्या नेहमींच्या संवधीप्रमाणें चंची सोडीतच विज-

याच्या समोर येऊन उभे राहिले. त्याला ताप आला होता की नाही हे त्यांनी विचारलें नाहीं. संबंध गांवांत आपला वचक वसविण्याकरितां किंवा तसें भासवण्याकरितां—व हा परिणाम किंचितसा कुणबीलोकावरच होत असे—मागे एकदां एका चोरीची संधि साधून त्यांनीं इनामगांवच्या काहीं कुळांना पोलिसांकडून मारविलें होतें. गांवच्या काहीं चहाड्या इकडून तिकडे सांगून आपला सल्ला म्हणून दोन्ही बाजूंत लावलेलें भांडण मिटवावें व तसें करतांना दोन्हीकडून काहीं मोवदला लाटावा, हा त्यांचा शिरस्ताच असे ! त्यांचे घारे डोळे, ते रागावले म्हणजे किंचित् विस्फारित होत ! विजयाच्या चळवळीमुळें कुळांच्या नांवावर एखाद्या पंचावद्दल दुप्पट किंमत ते आतां काढूं शकत नव्हते किंवा कुळांची मजुरी लवाडीनें काढूं शकत नव्हते. कबुलायतीच्या वेळीं तर खोष्ट्या खंडावर अंगठा घेण्यांत ते तरब्रेज होते. त्या बाबतींतही त्यांना खीळ बसली होती आतां !

शोभनेला लिहिलेलें पत्र विजय बंद करीत असतांच ते आले.
“विजय !”

त्यांना पाहतांच त्यांच्याविषयींचा तिरस्कार दाखविण्याकरितां विजय काहींच बोलला नाहीं. त्यामुळें चिडून जाऊन रामभाऊ जोरानेंच म्हणाले,
“काय चालवलं आहेस तूं ? अं ? अरे, अलिकडे जरा घरीं कामाला बोलावलं तरी आमचा झिपऱ्या तें नाकारतो ! खंडाशिवाय जास्त एखादं फळही तो देत नाहीं. डांगर म्हणजे वास्तविक आमचा वार्षिक हक्क ! पण असे मग रूर झाले आहेत लेकाचे, अन् याला कारण तूं !”
हें ऐकून मात्र विजयाचें चित्त खवळलें !

“रामभाऊ, तुम्हांला असं काहीं बोलायचं असेल तर एकदम घराबाहेर व्हांव लागेल. न्याय्य असेल त्यापेक्षां अधिक तुम्हांला काहीं मिळत होतं तें बंद झालं तर त्यांत तुमचं काय गेलं ? पिढ्यान् पिढ्या टांचेखालीं दाबून टाकलेला तुमचा झिपऱ्या, त्याला तें समजूं लागतांच बंड करून उठला तर तें चांगलं झालं असंच मला वाटतं ! इतकंच काय, पण या उप्पर कुठचीच लवाडी तुम्हांला साधायची नाहीं कुळांच्या बाबतींत.”

“साधायची नाहीं ! म्हणजे मी लवाडी करीत होतो असंच तुला म्हणायचं कीं काय ?”

“मी कशाला म्हणतो आहे ! तोच स्वतः सांगेल तसं तुमच्या तोंडावर !”

“पण अशानं खंडापेक्षां अधिक मिळणारी आमची वंदिवाटीची मिळकत बुडते ती ! तो आमचा हक्क आहे आज इतक्या वर्षांचा !”

“मिळकत ! तुम्हांला लुवाडलेली दौलत पाहिजे आहे रामभाऊ ! मला त्यांची हृदयं हवीं आहेत; आणि तीं मिळविण्याकरितां माझं कार्य थांबणार तर नाहीच पण तें दुप्पट जोरानं सुरू होणार आहे; कारण, त्याचा अपेक्षित परिणामच होतो आहे, हें आतां उघडच दिसतं आहे मला !”

“हरकत नाही ! या वर्षापासून काढूनच टाकतो लेकाला. बस म्हणावं बोंबलत !”

“त्याला काढून टाकतां ? सुदैवानं असले हजार झिपरे जन्मभर पोसण्याचं सामर्थ्य आहे माझ्यांत रामभाऊ ! तुमच्या चार विध्यांच्या जमिनीचे एवढे थेर ? माझ्या घराभोंवतालचं अंगण होईल चार विध्यांचं ! या घमकावणीनें तो दबेल असं तुम्हांला वाटत असेल तर तें चूक आहे !”

“तें मला कांहीं समजत नाही ! परन्तु तुम्हीं आपले उद्योग यापुढें थांबविले पाहिजेत. नाही तर—” उठून जातां जातां रामभाऊ भिस्किळपणें हंसले. “इतके दिवस वाट पाहेली; पण आतां मी थांबणार नाही. तुमचे हे दख्खी उपद्व्याप—”

“तोंड आवरा रामभाऊ ! चला, चालते व्हा इथून ! होतां कीं नाही ?” त्यांच्याजवळ धांवत जाऊन विजय रागानें ओरडला. तें पाहून रामभाऊ दारापर्यंत पळाले. जातांना ते म्हणाले,

“पण माझ्याशीं गांठ आहे, विजय ! तुझी सगळीकडे बेअब्रू करीन ! त्या रात्रीची राईबरोबरची तुझी—बरं आहे ! आतां कशाला बोलतो आहे ! परन्तु वेळ आली कीं मीही पाहून घेईन !”

यावर विजय त्यांना कांहीं विचारणार तत्पूर्वीच ते घरीं निघून गेले.

राई ! विजयाला त्यांतलें कांहींच कळेना !

+ + +

आपलें टपाल नानांनीं घ्यावें, इतकेंच नव्हे तर त्यांतील बंद पाकीट फोडून आंतील मजकूर वाचीपर्यंत तें त्यांच्या ध्यानांतही येऊं नये, याचें

शोभनेला वैषम्यच वाटलें. त्यामुळें नानांनीं सुधीरकरवीं हांक मारतांच लागलीच ती पुढें आली.

“शुभा, हें पहा बुवा ! तुझं पाकीट आलं आहे एक ! अन् तें मी तुझं नांव न पहातांच, माझं म्हणून फोडलंसुद्धां !” झाली ती गोष्ट अप्रशस्त झाली असें दर्शवीत नाना म्हणाले.

“अं ! त्यांत काय झालं ?” शोभनेनें म्हटलें.

“काहीं नाही ना ? मग विचारूं का ? यांतील मजकुरासंबधींच आहे तें.”

दोन्ही भुवयांचीं आंतील टोके एक आंठी घालीत चाळविलीं तिनें, व मंदस्मित् करीत साहजिकता दाखवीत तिनें होकार दिला.

“नको ! तुझं चाललं आहे तेंच ठीक आहे ! शेवटचं ठरलं म्हणजे मात्र मला विचारायला पाहिजे हं ! इनामगांवचं पत्र आहे; म्हणजे आमच्या रामभाऊच्याच गांवचं कीं !”

नाना काय म्हणले त्याचा उलगडा न झाल्यामुळें शोभनेनें तें पाकीट घेतलें. आपल्या खोर्लीत जाऊन नानांनीं फोडलेल्या पाकीटावरील Redirected हीं अक्षरें वाचलीं; तें पाकीट एकदां उलट सुलट केलें अन् ‘पुण्याचं आहे तर !’ असें स्वतःशींच पुटपुटली ती ! पाकिटांतील कागद तिनें बाहेर काढला. तसें करतांना खिडकींतून बाहेर पाहिलें; एकदां खिडकींतच आपला पाय उंच करून ठेवला, व डाव्या हातानें पातळाचा काष्टा पत्र वाचतां वाचतां उगिचच चाळविला. पत्राखालील ‘विजय’ हीं अक्षरें पाहून काहींच बोध होईना तिला ! ती पत्र वाचूं लागली—

“प्रिय शोभना,

शेवटीं तुम्हीं म्हटलंत तसंच झालं ! मात्र त्याचं कारण, तुम्ही म्हणालांत तें नसून, रात्रीच्याच गाडीनें एका निकडीच्या कामाकरितां मला लागलीच मुंबईस जावं लागलं हेंच होय ! तुमच्या इच्छेप्रमाणें मला येतां आलं नाही याबद्दल तुमची क्षमा मागायची आहे ! आतां, तुम्हांला भेटण्याची इच्छाच असेल—फार काय ? मलाच ती आहे म्हणा ना !— तर पुण्यास जूनमध्ये येईन तेव्हां पाहूं ! आपला दोषांचा परिचय झाला, तर त्यांत मलाही आनंदच होईल.”

पत्र संपतांच तें विशेष लांब नव्हतें याचेंच वास्तविक तिला वाईट वाटलें. आतां तिला नानांच्या बोलण्याचा निष्कर्ष कळला. परन्तु त्याच्याविषयी तिनें पुन्हा बोलण्याला नानाला संधि दिलीच नाही; पत्र पुन्हा पाकिटांत घालून टेबलाच्या खणांत ठेवतांना इलस्ट्रेटेड विकलाच्या आदल्याच दिवशीच्या अंकांतील कापून ठेवलेला विजयाचा फोटो पॅडवरच दिसला ! त्या चित्रावर लिहिलें होतें—“Once more a champion of the recent swimming competitions in Bombay.” त्याच्याच खाली नांव होतें विजयाचें, तें वाचून ती उद्गारली, “विजय पटवर्धन !” गेल्या सत्रांभर सुट्टीभर धीटपणाच्या किंवा फाजील शिष्टपणाच्या दडपणानें म्हणा, आपण त्या दिवशीं विजयाला त्याचें नांव विचारलें नाहीं, याबद्दल ती स्वतःला दोष देत आली होती. त्यामुळें काल, हें त्याचें नांव कळतांच, तिला विशेष आनंद झाला होता.

त्याची आकर्षक मूर्ति तिच्यापुढें उभी राहिली.

त्याची बुद्धिमत्ता दर्शविणारें त्याचें विशाल कपाळ, सरळ तरतरीत नाक, काळेभोर व मऊ केस, अन् दृष्टींतील एक प्रकारचा करारीपणा तिला आठवला ! त्याची रुंद छाती त्याच्या पराक्रमाची साक्ष देत होती. त्याचें त्या दिवशींचें विनोदप्रचुर व खेळकर बोलणेंही तिला आठवलें. “अस्स ! स्वारी बरीच चळवळी दिसते आहे ! पोहण्यांतही प्रावीण्य आहे काय ?” तिच्या मनांत विचार आला. त्याच्याविषयींचा तिला वाटणारा आदर वृद्धिंगत झाला. सकाळच्या या पत्रानें तिला एक अननुभूत आनंद होत होता अन् त्या आनंदांतच ती रात्री भिछान्यावर अंग टाकीपर्यंत मग्न होती.

“पोहायला होय ? मला नाहीं वाई येत पोहायला !” ती लाडीकपणें म्हणाली.

“अहो, उतरून तर पहा ! म्हणजे कळेल काय मजा असते ती !”

“छे वाई ! पोहायला आल्याशिवाय पाण्यांत उतरणार नाहीं मी !”

त्यावर विजय हसला. तें पाहून तीच पुढें म्हणाली, “काय हो ! खडकीला आपण पहिल्यांदा भेटलों होतो त्या वेळला वाटलें होतं तुम्हांला, एवढा आपला परिचय वाढेल म्हणून ?”

“हे पहा ! तुम्हांला अवांतर गप्पा मारायच्या आहेत की पोहायल्या शिकायचं आहे ?”

“माझं उत्तर मघाचंच आहे !”

“बरं मग उतरूंच नका ! एकदम उडी मारा म्हणजे झालं !” असें म्हणून पाण्यांतच पायानें चालतांना बद्बद् आवाज करित, तो शोभनेकडे चालत आला. पटकन् कांठावरून दूर जाण्याकरितां वळलेला शोभनेचा त्यानें हात पकडला अन् तिचा नकार न ऐकतां ‘आतां कशा हों निसटाल ?’ असें म्हणत खसकन् ओढलें सुद्धां तिला त्यानें ! पाण्यांत घबकन् आवाज झाला. थोडीशी लाट उसळली. पाणी उसळून नाका-तोंडांत गेल्यानें थोडेंसें गुदमरल्यासारखें झालें तिला ! आणि शोभना अंथ-रुणावरच जागी झाली. अजूनही ती थोडीशी घाबरलेली होती. मात्र एकीकडे स्वप्नांत सर्व घडलें हें पाहून तिचें घाबरलेलें मन स्थिरस्थावर झालें. होतें तर दुसरीकडे विजयाची मूर्ति नाहींशी झाली म्हणून वाईटही वाटत होतें तिला. आकस्मिक जाग आल्यामुळें सकाळचें विजयाचें पत्र व छायाचित्रही तिला आठवलें.

घड्याळाची टिकटिक् चालू होती. तिची कॉट कर् कर् वाजली अन् समोरील भितीवरील बाहेरच्या अंधुक चंद्रप्रकाशांतील झाडांची छाया विचलित झाली. स्वप्नांतील विजयाच्या मूर्तीच्या गोड चिंतनांत ती परत झोंपी गेली.

अद्याच किती एक रात्री नेरळला सुट्टी संपेपर्यंत तिनें घालविल्या !

नेरळला शोभनेचे वडील नाना व भाऊ सुधीर हीच काय ती त्यांच्या घरांतील मंडळी ! त्यांचें तें स्वतःचें घर होतें. जवळच असणाऱ्या माथेरानसारख्या थंड हवेच्या प्रसिद्ध ठिकाणामुळें नानांचे स्नेही बहुधा एखादा दिवस त्यांच्याकडे राहूनच माथेरानला जात ! नाना जरी फार शिकलेले नव्हते तरी जरूरीपुरतें इंग्रजी त्यांनीं आत्मसात् केलें होतें. उगीच जुन्या समजुतीला चिकटून न राहणारे, नीतिअनीतीचीं विचकट तत्त्वें, जीं पूर्ण विचारांतीही त्याज्य वाटतात तीं, न पाळणारे ते एक चाळिशीच्या आसपासचे गृहस्थ होते.

इतके दिवसपर्यंत लवकर उठून फुलें खुडून आणण्याचा नानांचा क्रम

असे. परन्तु तरीही अजून त्यांची फुलांची हौस कायम होती. फुलें आणि मुलें यांचा आनंद चिरंतन असतो असे ते नेहमी म्हणत ! पुष्पांजलीच्या आनंदाने मग नानांना गतकालच्या गोष्टींची आठवण होई. सुखाच्या त्या स्मृति व दुःखाच्या त्या गतगोष्टी परत एकदां अनुभवतांना आपला भूतकालच त्यांना जवळ आल्यासारखा भासे ! अंगणाच्या उजव्या टोंकासच एक जुने चिंचेचे झाड होतें. त्यावरील कावळ्याचें घरटेंही जुने होतें. त्यांतील शैशवावस्थेमुळे थोडातरी मृदु असणारा तो काकध्वनि ऐकतांच, कांहीं काळानें त्या पक्षाच्या आकाशांतील भरारीची नानांना आठवण होई. मग आपला सुधीर व आपली शोभनाही अशीच कांहीं काळानें आपल्यांत, स्वतःच्या स्वच्छंदपणाच्या जगांतील वावरांत मग होऊन सोडून जाणार नाहींत ना, अशी शंका त्यांच्या मनाला चाटून जाई चटकन !

सुट्टी संपल्यामुळे दुसऱ्याच दिवशीं नेरळ सोडायचें असल्यामुळे त्या रात्री शोभनेला कसेंच वाटलें. दोन तीन दिवसांत होणारा पुण्याचा प्रवास, तेथें संभाव्य वाटणारी विजयाची भेट, नवीन कॉलेजमैत्रिणींच्या घोळक्यांतील गप्पाविनोद, नवीनच सुरू होणाऱ्या वर्गांतील प्रोफेसर, व नवीनच कॉलेजविश्वांत वावरणाऱ्या विद्यार्थ्यांची चुकलेल्या हरणासारखी वागणूक, एक ना दोन—सर्व गोष्टी तिच्या पुढून गेल्या.

नानांची ताटातूट तिला दुखवीत होती. आयुष्याच्या मार्गावर मातेला मुकलेल्या जीवाला प्रेमळ पित्याशिवाय कोणती प्रिय गोष्ट असू शकते ? सहा सहा महिने मातापितरांना टाकून दूर गेलेल्या मनाला त्यांची आठवणही थोडेफार सुख देते, तेथें आपल्या वडिलांनीं जातांना वरचेवर बजावून बजावून सांगितलें कीं, “बाळ जपून रहा बरं ? अभ्यास नीट करीत जा ! प्रकृतीला जपत जा !” तर शोभनेसारख्या भावनाशील मुलीला “इतके प्रेमळ आहेत आपले नाना !” असें वाटून आनंदानें अश्रू ढाळावयाला लागले तर नवल नाहीं ! गतकालची स्मृति जीवंत काव्यच होतें शोभनेला. परन्तु काव्य आनंद देतें तसे करुणप्रसंगही त्यांत वर्णिलेले असतात ना कांहीं वेळां ?

लहान होती तेव्हां ती. सुधीरला बराबर घेऊन तिची आत्या पलीकडील खोलीत गेली. कांहीं वेळानें पांढऱ्या टापश्या बांधलेली मंडळी आली.

या त्यांच्या त्या पागोट्यांचें अमंगलत्व बालहृदयाच्या शोभनेच्या ध्यानांत आलें नाहीं. त्या मनुष्यांतील वातावरणावरूनही गांभीर्याचा पूर्ण अभावच दिसला तिला ! कोणी विडी पेटविली, कोणी “अरे आणा लवकर” म्हणून दंगल उठविली, कोणी एखादी अश्लोल कोटी करून हंशा पिकविला. व एकानें तर कसल्यातरी गाण्याची लकेर मारण्यासही कमी केलें नाहीं. परन्तु जेव्हां लालभडक मळवट व पिवळें लुगडें नेसविलेली अशी तिची आई दोघांनीं उचलून बाहेर आणली, तिला करकरून बांधली, व शेवटीं जेव्हां तशीच उचललीही, तेव्हां आत्याबरोबरच शोभनाही मोठ्यानें रडूं लागली.

पुढील दोन चार दिवसपर्यंत क्षणोक्षणी लहान सुधीर जेव्हां जेव्हां विचारी, ‘आई कुठें ग आत्या’ तेव्हां आत्या उत्तर देई, ‘देवाकडे गेली बरं बाळ !’ लहानपणचा हा सर्व चित्रपट तिच्या मनश्चक्षूसमोर उभा राहिला. नेरळ सोडण्याच्या आदले दिवशीं सुधीरनें विचारिलें तिला,

“ताई, तूं पुण्यास जाणार ना ?”

“हो !” त्याच्या पाठीवरून हात फिरवीत शोभनेनें उत्तर दिलें.

“मी पण पुढच्या वर्षीं पुण्याला येणार आहे !”

“अहं ! मग नानांना कोण सोबत इथें ?”

“नानाच म्हणाले ना, त्या दिवशीं !”

“ते पुष्कळ म्हणतील पण— बरं जाऊं दे.” अधिक थट्टा करून त्याला खट्टू करण्यास ती तयार नव्हती. “हा तुला खाऊला !” असें म्हणून एक रुपया तिनें त्याच्या हातांत दिला.

“हं, हा शेवटचा खाऊ बरं का ताई ! यंदा चवथी पास झालों कीं पुढील वर्षीं पुण्यास येणार मीं !” सुधीरनें रुपया दाखवीत सांगितलें.

शेवटचाच तसला खाऊ !

नांव— सांगायला पाहिजे का ?

येण्याचें कारण— ओळख पाहूं !

तारीख—

उन्नतिमण्डळाचा नुकत्याच लागलेल्या नव्या शिपायानें दिलेल्या चिठीवरील मजकूर वाचून शकुन्तलेला विस्मय वाटला.

“कोणाला द्यायला सांगितली आहे ?” भुवयांची विचित्र हालचाल करून तिनें विचारिलें.

“जी बाईसाहेब ! तुमास्नीच ! शकुन्तला आपटे म्हणताहेत ते ! तुमचं नांव मी चुकेन व्हय ?”

शिपायानें परत एकदां तीच वस्तुस्थिति उघड केली. त्यामुळें जवळच्याच मुलाच्या हातांतील शिवणाची सुई घेऊन, तें सर्व शिवणकामाचें साहित्य उंचावर नीट ठेवीत शकुन्तला उठून बाहेर जावयास निघाली.

“मला द्या ना तें ?” तिचें पातळ ओढून धरीत त्या मुलानें म्हटलें.

“देतें हं ! मी जरा बाहेर जाऊन येतें, नि मग देतें अं !” त्याची गोड समजूत करीत शकुन्तलेनें आपली सुटका कलन घेतली.

बाहेर जातां जातां दाराजवळच तिचें पातळ तिच्या पायांत अडकलें. तें काढण्याकरितां तिनें पाय जरा बाजूला काढून दोनदां टाकला नि पातळ पुन्हां एकदां चापून चोपून नीट बसविलें. बाहेर आपल्याला कोण बोलावतें आहे, ह्याची तीव्र उत्कंठा लागल्यामुळेंच कीं काय, दृष्टि दाराकडेच लागली होती तिची.

कोणी तिऱ्हाईत आलें असेल या समजुतीनें शकुन्तला प्रथम जपूनच बाहेर आली, पण बाहेरील व्यक्ति दुसरी कोणी नसून अजयच आहे हें कळतांच तितक्याच मोकळेपणानें ती हंसलीही ! तिची नासिका नेहमी-प्रमाणें जरा सन्नत होऊन पसरली किंचित्. लालसर ओठांची मजेदार चाळवाचाळव झाली व तिचे स्फटिकासारखे स्वच्छ दांत चमकले ! जणू.

कांहीं जास्वंदीच्या टवटवीत ताज्या फुलाच्या लाल पाकळ्याच विलग झाल्या नि त्यांतील शुभ्र दवर्बिंदुच चमकले ओळीनें !

हातांतील चिठीकडे खालीं एकदां पाहून परत तिनें अजयाकडे पाहिलें.
“कोण पाहिजे आहे आपल्याला ?”

“तुम्हीच !”

“पण आतां या वेळेस मला मुळींच सवड नाही.” गंभीर मुद्रा करून तिनें निकाल दिला. “परत या केव्हां तरी !”

“असं म्हणतां ?” एखाद्या बड्या गृहस्थाच्या भेटीची आपणांस निकड असावी परन्तु त्याला भेटायला जातांच त्यानें तें नाकारावें म्हणजे आपण करतो तसला भाव दाखवीत अजयानें उत्तर दिलें.

त्याच्याकडे क्षणभर पाहून शकुन्तलाच म्हणाली,

“समजलं ना ?”

“हो हो ! समजलं वरं मॅडम् !” असें म्हणून हंसतमुखानेंच तिच्या या लटक्या आविर्भावाचें कौतुक करीत मंडळाच्या मुख्य कचेरीत तो शिरला. त्याच्या मागामोग तितक्याच समाधानानें शकुन्तलाही जाऊन बसली आपल्या नेहर्मीच्या खुर्चीवर.

तीं दोघें खोलींत शिरतांच स्प्रिंगचें दार फटकन् लोटलें गेलें.

खुर्चीवर बसतां बसतां त्यानें कांचा खोवलेल्या धोतराचा मागील बाजूचा सुटा भाग सावरल्यासारखा केला, टेबलावरील पेपरवेट हातानें चाळविलें नि त्याच्याखालची फाईल उघडून सहज दिसलेला एक कागद पाहिला त्यानें !

“भगिनीनो,

वर्षारम्भाचा आजचा पाडव्याचा दिवस. नव्या वर्षाकरितां नवा निश्चय करायचा सुप्रसंग ! उन्नतिमंडळाच्या ध्येयाला पोषक असा कोणता निश्चय आपण करणार आज ?

स्वदेशीचा प्रसार व स्वदेशीच वस्तू वापरा फक्त आपल्या घरांत ! आपल्या मुलांना लहानपणापासून हा धडा शिकवा.

म्हणजे उन्नतिमंडळाच्या सभासदाचें प्राथमिक कर्तव्य तुम्हीं केलं !

कारण, राष्ट्रमातेचा उद्धार राष्ट्रपुरुषांच्या हार्ती आहे आणि राष्ट्रपुरुषांची
धनिर्मिति—

ती, भगिनीनो, तुमच्या हार्ती आहे.

शकुन्तला आपटे
अध्यक्ष, उ. मं., विकासपूर.”

चैत्रपाडव्याच्या दिवशी काढलेलें तें पत्रक अजय वाचीत होता. तोंच
शकुन्तलेचा हुंकार त्याला ऐकूं आला.

“मामांची प्रकृति कशी काय आहे !”

“प्रकृति ठीक आहे ! पण ताकद कमी कमी होत चालली आहे; पंधरा
पौंड वजन घटलं आहे गेल्या महिन्यांत.”

“अजय ! तुम्ही काहीं म्हणा ! परन्तु मामांचं लक्षण भीतिदायक
चाटतं आहे मला.”

“हं. चालायचंच !” निराशेचा एक उद्गार काढून अजयानें उत्तर दिलें.

“भग बाई, खरंच विसरतच होतें मी;” असें म्हणून शकुन्तला उठली.
टेबलावरील लाकडाची पेटी तिनें उघडली, काहीं कागद चाळविले व
शेवटीं ‘सांपडलें’ अशा अर्थी ‘हं’ म्हणून तिनें एक कागद बाहेर
काढला. त्यांतील मजकुर वाचीत वाचीत अजयाच्या खुर्चीपर्यंत ती चालत
गेली, व त्यांत काय महत्त्वाचें आहे तें न समजल्यामुळे गोंधळांतच तिकडे
पाहाणाऱ्या अजयाकडे तिनें पाहिलें.

“हें कळलं नाहीं तुम्हांला अजून ! नाहीं का !”

“पुण्याच्या कॉलेजमधून आलं आहे हें ! त्यांच्या मंडळाच्या उद्घाटन-
प्रसंगी मी भाषणाकरितां पुण्यास यावं असं म्हणणं आहे त्यांचं !”

“केव्हां आहे तें !”

“ऑगस्टमध्ये. २७ तारखेला.”

“अं ! अजून अवकाश आहे त्याला. आज सारी २० तारीख आहे
जुलैची; एकूण तुमच्या मंडळानें बरीच प्रसिद्धि मिळविलेली दिसते आहे
शाकू !”

परत येऊन आपल्या खुर्चीवर बसतां बसतां शकुन्तलेनें वळून बाहेर

पाहिलें. तिनें डावी भुंवई चढवून किंचित् तिरप्या नजरेनें पाहाण्याच्या आपल्या नेहमींच्या पद्धतीनें एक कटाक्ष टाकला.

“याचं श्रेय तुम्हांला आहे अजय. या कार्याची स्फूर्ति तुम्हांच दिली. ना मला ! आठवतं आहे ना ! पांचवीत तुमची अनु माझी ओळख झाली. दोघंडी मॅट्रिक झालों आपण नि मग कॉलेजांतील एक वर्षाचा अनुभव घेऊन हें कार्य हातीं घेतलं मी ! तें वाक्य आहे अजून माझ्या दैनंदिनीत. काय म्हटलं होतं तुम्ही ?” असें म्हणून कपाळावर आठव्या घालीत थोडा वेळ शकुन्तलेनें आठवत्यासारखें केलें. “हं” तिनें टाळी वाजविली, “Life is duty ! आयुष्य ही कर्मभूमि आहे.” खरंच अजय, किती क्रान्ति केलीत तुम्ही माझ्या जीवनांत ! हुषार वकिलाची एकुलती एक मुलगी म्हणून फार तर एखाद्या श्रीमंत व खुशालचेंडू मनुष्याशी लग्न लावून मुलांवाळांसह संसार करीत बसलें असते मी ! पण हा अधिक भव्य संसार, आपल्या समाजाचा संसार, तो विस्कळित होत आहे त्याची काय वाट ! अंशतः तरी तो व्यवस्थित ठेवण्याकरितां यत्न केल्याचं श्रेय मिळेल मला !”

“शकूं, तो मंत्र माझा नाही आणि नव्हताही ! आनंदस्वामींची ती शिक्षण. मॅट्रिक झाल्यावर कॉलेजमध्ये जाण्याची गोष्ट मी काढली, तेव्हां ते म्हणाले, “अजया तुझं मॅट्रिकमधील यश चांगलं आहे. कदाचित् तूं कॉलेजमध्येही शिष्यवृत्त्या मिळवून बी. ए. होशील. पण निरुपयोगी शिक्षणाचा पदवीधर बनून काय उपयोग ? कॉलेजमधील मजेचं वातावरण तूं उपभोगशील. शेवटीं आपली दिशा चुकली हें कळेल तुला नि वाटेल, कीं अरेरे ! याच चार वर्षांत कितीतरी हिताचं कार्य झालं असतं बाहेर. त्या वेळेच्या त्यांच्या ओळी आहेत त्याः—

“I dreamt and saw life was beauty,
I woke and found that life is duty”—

कुठच्या तरी आंग्ल कवीच्या काव्यांतील आहेत त्या ओळी !

“हो म्हणून लिहूं ना पुण्याच्या या आमंत्रणाचं उत्तर ?”

“अर्थात् ! विचारायचं काय त्यांत !”

“तसं नाही ! प्रत्येक गोष्ट तुमचा सल्ला घेऊन केली कीं बरं वाटतं

बाई मला ! तुमचं उत्तर माहीत असूनही मी तसं केल्याशिवाय रहात नाही ! इतक्या दिवसांची संवय लागलेली आहे ना !”

“वा !” जाण्याच्या तयारीनें टोपी उचलून अजयानें तिच्याजवळ तोंड नेलें, “उद्यां लग्नाच्या वेळेलाही मलाच विचारशील “तुमची सम्मति आहे ना याला ?”

या आपल्या बोलण्यावर, शकुन्तला नेहमीप्रमाणेंच “इश, कांहींतरीच” म्हणून तो विषय टाळील, किंवा खरें म्हणजे टाळण्याचा आव आणिल असें वाटलें होतें अजयाला. परन्तु “त्याला तुमची सम्मति लागणारच आहे नाही तरी”; असें उत्तर देत त्याच्याच मागोमाग शकुन्तला बाहेर पडली.

“आरोग्यसप्ताह सुरू आहे उद्यांपासून.” अजयाला जातांजातांच ऐकूं आलें.

“चांगलं आहे ! कार्यक्रमाची झोड उठवा म्हटलं !”

अजय निघून गेला. कितीतरी वेळ ती त्या वाटेकडे शून्यदृष्टीनें पहात होती. आपण तशा स्थितीत उभ्या आहों, तिकडे जवळच्याच शिपायाचेंही लक्ष आहे हें जेव्हां तिच्या लक्षांत आलें तेव्हां डाव्या पायाच्या टांचेवर ती गर्कन् दुसऱ्या बाजूस वळली व झटकन् परत आंत निघून गेली.

त्याच दिवशीं दुपारीं पर्णकुटीच्या ओवरीत आसन टाकून स्वामी बसले होते. त्यांच्या किंचित् अशक्त शरीरयष्टीकडे पाहून अजयाला वाईट वाटलें. त्यांतूनही त्यांच्या आजच्या बोलण्यांत त्यांची नेहमीची रहस्यमय वाचा किंचित् खुलेपणानें ओसंडत होती.

“माझा हेतु पूर्ण करणार ना जय तूं ? कधीं डाव साधणार ?” त्यांनीं विचारिलें. तें त्यांचें बोलणें नेहमीप्रमाणेंच आहे असें समजून अजय स्वस्थ बसला. तेव्हां स्वामीच पुढें म्हणाले,

“ती शिकार अरण्यांत नाही जया ! विकासपुरांत आहे ! मात्र जपून ! ती साधली पाहिजे निर्जन वातावरणांत ! त्यांत कदाचित् जीवितालाही धोका आहे तुझ्या !”

“माझ्या ?”

“हो ! सांपडलास तर ! कौशल्यानें कार्य साधलं तर कुणाचीच भीति नाही !”

“कोणावर रोंख आहे तुमचा ?”

“ग्लीसन्वर ! वाटतं की असंच जावं अन् त्या चांडाळाच्या”—असें म्हणून स्वाभी एवढ्या आवेशानें उठले की, जणूं कांहीं समोरच उभा होता तो त्यांच्या, व त्यांच्यावर ते चाल करून जात होते ! भावनाविवशतेचा प्रभाव होता तो !

“हं ! हं ! मामा काय हें ?”

“आत्यंतिक दुःखाचा, सूडाच्या लालसेचा परिणाम ! सिंहाची भूक नुसत्या विचारानें शांत होत नसते.”

“हो; पण भावनेच्या भरांत तो जाळ्यांतही अडकावयाचा एखाद वेळेस.”

“गुदमरलेल्या निष्क्रीयतेच्या वातावरणांतील जीषनापेक्षां जाळ्यांत अडकून मरण काय वाईट ?”

“तें मरण स्वाभिमानाचं असलं तरी योग्य वेळीं नसतं ! अकार्ली आत्मार्पण केल्यानं हौतात्म्य दूर पळत असतं !”

“हं, आणि म्हणूनच अजून तुला थांबलं पाहिजे !”

ते ओसरीच्या ओट्यावर बसले होते. त्यांच्या दोन्ही हातांच्या दंडांना धरून अजय त्यांना खाली बसवीत होता. जणूं कांहीं असें करण्यांत त्यांचें मनच तो स्थिरस्थावर करीत होता !

बाहेर पहातांच अजयाला विचित्र दृश्य दिसलें.

वावटळीच्या वर्तुलाकार संचारानें झाडांचीं सुकलेलीं पानें, पालापाचोळा नि धुराळा तशाच गतीनें फिरत होता. शीघ्रगतीनें ती वावटळ आश्रमा-भोंवतींच्या पटांगणांतून फिरत भरकन् आश्रमाच्या प्रवेशद्वाराच्या पुढ्यांत आली. वाटोळ्या हवेचा उंचच उंच एक स्तंभ निर्माण झाला ! त्या फिरत्या हवेंतच एक गुराख्याचें लहान पोर टाळ्या वाजवून नाचत गर-गर फिरत होतें, व त्याला आपल्याकडे बोलवीत डोळ्यांत गेलेल्या धुरा-ळ्यासुळें डोळे चोळणारा त्याचा बाप समोर उभा होता. तर्काच्या वावट-ळींत अजयाचें मनही तसेंच फिरत होतें. स्वामीचें समाधान होण्याचा एक मार्ग दिसला म्हणून तें थोडें आनंदांत होतें, तर कार्यासिद्धीच्या शक्या-शक्यतेविषयींच्या तें विचारानें तें त्रस्त झालें होतें ! आयुष्यांतील रम्य जीव-

नाचा मार्ग सोडून हालअपेष्टांनी भरलेला अधिक खडतर मार्ग आचरायचा होता अजयाला !

विचारग्रस्त मनाला विश्रांति मिळवी म्हणून ओढ्याच्या कांठानें तो एखाद् मैल फिरण्यास गेला.

एका दगडावर त्यानें आसन ठोकलें !

समोरच सृष्टीचा संगीत संचार पसरला होता. रानफुलांचा रंगीत ताफा सर्वत्र डोकावत होता. हिरव्या गार वनलता आनंदानें डुलत होत्या. प्रेमळ मनुष्याच्या हृदयाप्रमाणेंच जवळील ओढा उचंबळून येत होता.

निसर्गाच्या त्या रमणीय दृश्यांत अजयाला कांहींच मन गुंमविणारें वाटेना ! त्या ओढ्याच्या डोहांतील पाण्याच्या खळखळीची कटकट वाटली त्याला ! पुष्पसमूहाचे रंग मोहक असतांही, त्या वेळेस भडक वाटले त्याला ! व त्या वनलतांचा हिंदोळाही कंटाळवाणाच वाटला त्याला ! स्वामींच्या आज्ञेप्रमाणें व्यायामशिक्षणाचा वगैरे विधायक कार्यक्रम त्यानें आचरिला होता; परन्तु आतांच्या स्वामींच्या बोलण्यामुळें गुप्त कटांतही आपल्याला भाग घ्यावा लागणार असें त्याच्या मनाखर वाटूं लागलें. सकाळींच झालेली शकुन्तलेची भेट त्याला आठवली.

प्रेमपाश एकीकडे त्याला ओढीत होते व स्वामींविषयी त्याची निष्ठा त्याला दुसरीकडे ओढीत होती !

अनिश्चिततेमुळें कटामध्ये उडी घेतांन प्रेमाची आशा सोडूनच ती घेतली पाहिजे हें उघड होतें ! मग कदाचित् दोन्हीही मिळूं शकतील तो सुदैवाचा भाग निराळा. म्हणतात ना, नेहमीं वाईटाचा विचार प्रथम करावा !

एकदां त्याच्या मानसमंदिरांत आवाज उठे—

“प्रेमाला कवटाळून तूं स्वामींची इच्छा अपुरी ठेवणार ? पूर्वायुष्यांतील देहयातना नि मानसिक क्लेश, तुझ्याकडे आशेनें पाहात, विसरून जाणाऱ्या स्वामींचें मग काय ?

“अनिश्चित मार्गांतील अपयशाच्या भीतीनें कदाचित् त्यांना तूं काय-मचे दुःखी करून सोडशील !”

“छे वेड्या !” परत कोटून तरी विरुद्ध आवाज उमट्टे, “तीन निरुप-

द्रवी प्राण्यांच्या संसारसुखाचा बळी घेऊन अनिश्चित मार्ग कां धरतोस ?
 हें ध्येय तुला कितीजरी उच्च वाटत असलं तरी तिकडे तूं धांवतां कामा
 नये ! गुलावार्ची फुलं हाताशीं असतांना कमलपुष्पाकरितां कोणी खोल
 पाण्यांत शिरत नाहीं; तुझा हा भ्रम खोटा आहे ! ध्येय ! कर्तव्य ! स्वार्मा-
 विषयींची प्रीति ! मोठ्या गप्पा मारतो आहेस ! एकट्यादुकट्याच्या खूनानें
 का कुठें कार्यं होतात हीं ! सूडाच्या अमानुष भावनेच्या आहारीं जाऊं
 नकोस ! संबंध रखरखीत प्रदेश पालथा घातल्यावर तुझा कट मृगजळ कशा-
 वरून ठरणार नाहीं ? अन् तसा तो फसला तर त्याच रखरखीत हालांच्या
 जीवनपथाचा मार्ग ठरेल तुझा.”

आणि मग कोणीतरी त्याला म्हणतेंसैं वाटे—“प्रेमाची मामुली अट पुढें
 करतो आहेस तूं ! तुझ्यासारख्यावर विश्वास टेवून दुर्दैवानें दगा पावलेले व
 राष्ट्रकरितां मरण पत्करणारे वीर, त्याचं काय ? त्यांचे आत्मे तुझ्या प्रत्येक
 कृतीभोंवतीं आशाळभूतपणें फिरत आहेत ! त्यांचा आत्मयज्ञ ? त्याची
 तरी क्षिति बाळग थोडी ! राष्ट्रपुरुष मृत्यूच्या जवळ्यांत पडले अन् त्यांची
 इच्छा उपेक्षून प्रेमाचे थेर करतो आहेस तूं ! आनंदस्वार्मांच्या हृदयार्शी चित्ते-
 प्रमाणें जळणारं तें वचन—त्याची पूर्णता कोण करील ?”

अशा प्रकारच्या परस्परविरुद्ध विचारांच्या धुमश्चर्कितच त्या दिवशीं तो
 परतला ! तो आश्रमांत केव्हां परत आला, हें सुद्धां त्याला नीटसैं
 समजलें नाहीं !

सुट्टीनंतर परत पुण्यास जाताना आपण आपल्या आशुपाच्या एका नव्याच दालनांत प्रवेश करीत आहो असेंच विजयाला वाटत होते. कारण, आयुष्यांत स्थित्यंतर घडवून आणण्याची शक्ति प्रेमाच्या आनंदांत असते हें कांहीं खोटें नाहीं. त्यामुळें पुण्यास गेल्यावर दुसऱ्याच दिवशीं आपण शोभनेला भेटू शकूं, अन् वर्तमानकाळाच्या अस्थिर स्थितीचा निर्णय धेऊं असें तो मनाशीं म्हणत होता.

गेल्या सुट्टींत त्यानें बरींचशीं रात्रीचीं ग्रामविद्यालयें स्थापन केलीं होती. आपल्यामार्गे इनामगांवालाच रहाणाऱ्या सहकाऱ्यांपैकीं दोघांना व्यवस्था पहाण्याकरितां त्यांना वारंवार भेट देण्याविषयीं आज्ञा देऊन ठेविली होती. खुद्द इनामगांवाला आरोग्याचें महत्त्व प्रतिपादन करून, खेडेगांवांत जेथें आरोग्यविघातक वातावरण व चालीरीती अस्तित्वांत असण्याचा संभव असतो, त्या ठिकाणीं आरोग्यदायकता वाढविण्याविषयींचे उपाय, त्यानें गांवकऱ्यांना सांगितले होते. बुद्धिवर्गाशिवाय अवांतर अशा बैठकी घेण्याची न् त्यांत सुबुद्ध व सुशिक्षित झालेल्या गांवकऱ्यांना स्वदेशी म्हणजे काय, फावल्या वेळांत उपजीविकेला हातभार लावणारे ग्रामोद्योग, वगैरेंची माहिती देण्याचीही व्यवस्था लाविली होती. अन् या सर्व भानगडींत त्याला आठ एक दिवस उशीरच झाला पुण्याला जावयाला !

या श्रमानंतर आतां विश्रामाचा काल तो अनुभविणार होता. गाडीनें कल्याण स्टेशन सोडलें, त्या वेळेस सायंकाळच्या सूर्यास्ताच्या निस्तेजपणांत गाडीच्या शीघ्रगतीमुळें उडालेला धुराळा भर घालीत होता. त्यामुळें वाहेरील देखावा अधिक निरुत्साही झाला होता. गाडी सुटून पांच दहा मिनिटें झालीं असतील. खिडकींतून येणारा असह्य वारा टाळण्याकरितां विजयानें कांचेचें तावदान सरकन वर ओढून खिडकी बंद केली; कांचेंतून एकदां बाहेर पाहिलें अन् बांकावरच एक पुस्तक वाचीत तो आडवा झाला.

काहीं वेळानें त्या वाचनाचाही कंटाळा आला, म्हणून पुस्तक बंद करून त्यानें डोळे मिटले.

तो जागा झाला त्या वेळेस गाडी नेरळ स्टेशनमध्ये उभी होती. त्यानें बाहेर पाहिलें. तिकिट कलेक्टर उभा राहतो त्या दारांतून एक साधारण काळसर पण रुबावदार चेहऱ्याचा इसम बुट वाजघीत, त्याच ठेक्यांत, विजयाच्या डब्याकडे आला. डब्यांत शिरतांच विजयाच्या समोरच्याच बाकांचे वरील जाळीवर त्यानें आपली बॅग ठेविली अन् डोक्याची हॅट काढून तीही त्याच झोकांत त्या बॅगवर टाकली. नंतर तो खिडकीजवळ त्याच बांकावर बसला व बाहेर प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या वयस्क गृहस्थाबरोबर बोलण्यास त्यानें सुरवात केली.

मुळींच ओळख नसतांही, प्रथमदर्शनींच काहीं माणसांबद्दल, आपल्याला आदर वाटूं लागतो ना ! तेंच मत झालें विजयाचें त्या प्लॅटफॉर्मवरील गृहस्थांबद्दल. त्यांनीं डोक्याला खादीची पांढरी टोपी घातली होती अन् आंखूड घोतराचा सोगा सुटाच सोडला होता. अंगांतील काळसर जाकिटाच्या खिशांत दोन्ही हात घालून त्या गृहस्थांचें संभाषण चालू होतें. मधून मधून पायांच्या टांचा उंच करून धरत त्या खालीं टेकण्याचा त्यांचा चाळा चालू होता बोलतांना.

“अजून अवकाश आहे गाडी सुटावयाला.” ते गृहस्थ उद्गारले.

“हो; थोडा.” गाडीमधील महाशयांनीं हातावरील घडयाळाकडे पहात उत्तर दिलें.

“नाना,” आंतील गृहस्थच पुढें म्हणाले, “प्रकृतीला जपत जा; हवा बदलती आहे; तेव्हां म्हटलं जपून असा !”

“अरे मला काय होतं आहे ! चांगलं दगडासारखं आहे माझं शरीर ! शोभनेला मात्र हाच निरोप सांग ! चारच दिवस झाले ना तिला पुण्यास जाऊन ! पण किती काळ लोटला असं वाटतं आहे मला !”

शोभनेचें नांव ऐकतांच आपण तिच्या चिंतनांत गर्क होतो, तीच का ही शोभना ! अन् असली तर तिचें यांचें काय नातें असा सवाल विजया-पुढें उभा राहिला.

“तें काय सांगायला पाहिजे ?” आंतील गृहस्थ म्हणाले, “बाकी नाना !

तुझी मुळगी फार गुणवान बरं कां ! सौंदर्यांत काय, अभ्यासांत काय अन् मीं परवां ऐकलं होतं कसल्या चळवळींत पडते आहे म्हणे ती !”

“हं ! सुट्टींतच कळलं मला तें ! आमच्या ताईचं रतनपूरला जाणं ! तिथें हीसुद्धां जाते आधून मधून ! तिथल्या शेतकऱ्यांची संघटना करायचं कार्य कांहीं दिवसांपासून तरुण मंडळी करीत आहेत; शोभनेनेंही थोडा भाग घेतला आहे त्यांत ! अरे, म्हटलं तरुणांनीं असलें कार्य करायचं नाहीं तर मग काय आम्हीं ? थोड्याच दिवसांत ओंकारेश्वराकडे दृष्टि लागायला लागणार आमची अन्—”

“बा ! बराच वेत दिसतो आहे तुझा नाना !”

“म्हणजे ? तूं काय म्हणतो आहेस काका, तें नाहीं कळलं !”

“नाहीं; ओंकारेश्वर पुण्याला, अन् नेरळपासून तेथपर्यंत ! हँ हँ ! एक चमत्कारच होईल तो !” या त्यांच्या उद्गारांवर नानाही मनसोक्त हंसले.

इतक्यांत गाडी सुटायची वेळ झाली. स्टेशनवरून गाडीसुचे बावटे हलविले गेले. गाडीला एक सुरवातीचा लहानसा धक्का बसला; अन् गाडी सुरू झाली. गाडीबरोबर चालतां चालतां नाना म्हणाले,

“शोभनेला सांग. म्हणावं, फार त्रास घेऊं नको अभ्यासाचा, अन् नियमानें पत्र घेऊं दे !”

गाडी सुरू होतांच काकासाहेब विजयाकडे वळले. जागेवर बसतां बसतां त्यांनीं विचारिलें,

“कुठं जायचं आपल्याला ?”

“पुण्याला.”

“असं का ? मलाही तिकडेच.” विजयानें न विचारतांच काकासाहेबांनीं उत्तर दिलें.

खिशांतील एक चिरूट काढून तो तोंडांत धरून पेटविला त्यांनीं नि मग तसाच तो तोंडांत धरीत बोबड्या आवाजांत ते बोलूं लागले,

“कुठं असतां तुम्ही ? पुण्यालाच का ! कॉलेजमध्ये मोठी मजा असेल नाहीं आतां सुरवातीला ! आमच्या वेळची आठवण आहे मला. पहिल्याच भेटींतील विद्यार्थ्यांचा विनोद, ओपनिंग अँड्रेसच्या वेळेला होणारी कार्डफॅक अन् स्टॅपिंग, कांहीं विचारूं नका ! बाकी त्या भाषणाकडे तरी

लक्ष असतं कृणाचं ! पहिल्या दोन बाकांवरील नवी भरती किती झाली याकडेच सर्वांची दृष्टि !”

काकासाहेबांची ती चर्पटपंजरी पाहून विजयाला हंसू आले.

“अन् हो ! नंतर ती निवडणुकीची धामधूम अन् संमेलनामधील नाटकाची दंगल—”

“तुम्हीं कधी काम केलं होतं का नाटकांत !” त्यांना थांबवीत विजयानें विचारिलें.

“हो ! नाही म्हणायला एकदां केलं होतं ! अन् तें मी जन्मभर विसरणार नाही !” असें म्हणून चष्याच्या भिंगांवरून विजयाकडे पहात, काकासाहेब थोडा वेळ स्तब्ध राहिले. विजयानें “कां” म्हणून प्रश्न करावा अशी त्यांची इच्छा होती असें दिसलें. परन्तु विजय जेव्हां कांहींच बोलेना तेव्हां तेच पुढें म्हणाले,

“म्हणजे त्याचं असं झालं, नाटकांत जी स्त्री आत्महत्या करणार असते, तिला त्यापासून परावृत्त करण्याचं काम होतं माझं ! अंकाच्या शेवटीं माझं भाषण होतं ! त्यांत ती तसं करण्याचा बेत सोडीत नाही म्हणून आतां फक्त तिच्या शेवटच्या घटकेला तिजवळ राहून तिला अडथळा करायचा असा माझा बेत मी सांगणार असतो ! भाषणाच्याच शेवटीं ती स्त्री येते, अन् तिच्या हातांतील पिस्तुलाचा चाप चुकून ओढला जाऊन आवाज होतो. गोळी चुकल्यामुळें तिला कांहींच इजा होत नाही. मात्र हें मी पाठमोरा असल्यानें मला कळत नाही त्यामुळें तिनें आत्महत्या केली असं समजून मी शोक करीत तिकडे धांवतो असा कथाभाग होता. परन्तु आमच्या वेळेला तो स्त्रीपार्टी विंगमधील पडद्याच्याच दोरीला स्टेजवर येतांना अडखळला. दोरी सुटून पडदा पडला न त्याच्या खालच्या बाजूच्या रूळाचा स्टेजवर आवाज झाला. तो त्या पिस्तुलाचाच आवाज समजून पाठमोरा मी मागे धांवलों तेव्हां ती स्त्री अर्थात् तिथें नव्हतीच; मी मात्र जातांना “कमल, कमल, काय केलंस हें !” असा नेहमीप्रमाणें आक्रोश केला. ते उद्गार ऐकून व माझ्या फजितीला प्रेक्षकांनीं वाजविलेल्या टाळ्या ऐकून आमचे स्टेजमधील साह्यकारी मित्र अंक संपला, असंच समजून नेहमी-

प्रमाणेंच साध्या पोशाखांत बाहेर स्टेजवर आले अन् हा सर्व गोंधळ पाहून सर्व हॉलभर जी कांहीं हुलड उठली ती कांहीं विचारूं नका !”

त्या गृहस्थांचें कॉलेजांतील स्मृतीशी झालेलें तादात्म्य पाहून विजयाला मजा वाटली ! इतक्या वर्षांनंतर तो गृहस्थ आठवणी काढून काढून मन-सोक्त हंसत होता ! ‘पदधरिणांच्या आयुष्यांत कॉलेजांतील गोष्टी हा एक अवीट आनंद आहे हेंच खरें ! तो मनांत म्हणाला.’

त्यांचें हें संभाषण संपतें आहे तोंपर्यंत गाडी कर्जत सोडून वाटांत शिरावयास लागली होती. अन् नंतर संभाषणाच्या ओघांत पुणें स्टेशन केव्हां आलें हें त्या दोघांना कळलेंही नाहीं. स्टेशनवर रांगेनें बसलेले हमाल आपल्याला कोणाचें सामान मिळतें ह्या आशेनें झरझर जाणाऱ्या डब्याकडे आशाळभूतपणें पहात होते. विजयाचा डब्यांत विशेष गर्दी नसल्या-सुळें जो एक हमाल, त्याच्याजवळ कांहीं सामान असेल म्हणून आला होता, त्याला शेवटीं कांहींच मिळणार नाहीं हें ठरलेलें होतें. कारण, चाकीचे सर्व बोजे केव्हांच उचलले गेले होते.

“सामान घेऊं का साहेब ?” तो हमाल म्हणाला.

“अहं, कांहीं नाहींच आहे या बॅग्शिवाय !”

“मग तीच नेतीं ना साहेब.”

गाडीला धक्का बसला शेवटचा या वेळेला !

“आमचे हात मोडले नाहींत कांहीं बाबा !” काकासाहेब म्हणाले.

“साहेब ! कांहींच मिळणार नाहीं मला नाहीं तर !” केविलवाण्या नजरेनें त्या हमालानें आपलें तांबडें पागोटें एकदां सांवरलें. त्याच्या सत्य-स्थितीनें विजयाला वाईट वाटलें. “असं म्हणतोस ?” आजूबाजूला पहात विजय म्हणाला, “बरं आहे काकासाहेब, असं करा ना ! दोन्ही बॅग्स् चा याच्याजवळ; ए, हें घे;” असें हमालाला म्हणून विजय बाहेरही पडला.

टांग्यांत बसतांना त्या हमालाच्या हातावर एक चवली जेव्हां विजयानें ठेविली, तेव्हां, असें गिन्हार्डक दररोज मिळेल तर देव पावेल असेंच त्या हमालानें म्हटलें असेल.

“दोन हँडबॅग्स्वद्दल दोन आणे हमाली !” त्याचें समाधान वाटलें त्याला.

आज कॉलेजमध्येच शोभना आपणांस भेटेल अशी विजयाची मुर्लीच कल्पना नव्हती. त्यामुळे दुसऱ्या तासाच्या शेवटी कॉलेजच्या आवारांत जो एक चारपांच मुर्लीचा घोळका त्याला दिसला तिकडे कॉलेजविद्यार्थ्यांच्या साहजिक दृष्टीक्षेपानेंच त्याने पाहिलें. त्याने तिकडे पहायला अन् शोभनेचें त्याच्या बाजूलाच लक्ष जावयाला एकच वेळ आली. सायकल हातांतून तिकडे वळवीत जातो तों शोभनाही आपल्याकडेच येत होती तें त्याला दिसलें. बरें झालें; त्या वेळेला आजूबाजूला तास परत सुरू झाल्यामुळे कोणी नव्हतें. नाही तर 'आहे बुवा' सारखा एखादा आवाज आला असता.

“आतां तरी सांपडलांत कीं नाही ?” हंसत हंसत शोभनेचेंच सुरवात केली.

आतां ती त्याला जास्त सुंदर दिसत होती. तिच्या मुद्रेवरील आरक्त छटेंत थोडी अधिक भर पडली होती. तिचे गाल किंचित् वर आल्याचा त्याला भास झाला. परंतु तिच्या हास्यानेच तो कानाशिलाजवळचा फुगीरपणा तात्पुरताच निर्माण केला होता हें त्याला नंतर कळलें.

“काय करतां बुवा ! समोरच दिसलांत तेव्हां पळून तरी कसा जाणार !”

विजयाच्या या उत्तरानें तिला बरें वाटलें असावें; कारण, “आणि एका अर्थानें मी तुम्हांला भेटलोंही होतो; माझं पत्र मिळालं नाही वाटतं तुम्हांला ?” या विजयाच्या वाक्यावर तिने अधिकच उत्सुकतेने प्रश्न केला,

“हो ! इश ! नाही कसं ? पण तें अपूर्ण होतं, पत्रावर उजव्या बाजूला स्वतःचा पत्ता लिहावयाचा असतो, हें विसरलांत वाटतं ?” आणि मग त्याच नादांत तिने आपली पुस्तकें पुढील बाजूस आपल्या कमरेशी खाली सोडलेल्या दोन्ही हातांत आडवी धरली; तिच्या सोन्याच्या बांगड्या मनगटापार्शी खाली सरकल्या, व त्यांची एक दाट अशी नादमधुर कणकण उमटली.

“हो, विसरलों खरं ! त्याबद्दल कांहीं शासन करणार आहांत कीं काय !” सायकलचे सीटवर हात ठेवून त्यावर वांकून, पलीकडे उभ्या असणाऱ्या शोभनेकडे त्याने पाहिलें. ती त्याच्याकडे, तो वांकल्यामुळे, किंचित् खाली पाहून बोलत होती,

“मी पुष्कळ शासन करीन. पण तें पाळण्याचं तुमच्या हातांत आहे !”

“माझ्या हातांत तर सायकलशिवाय कांहींच नाही आहे.” आळीपाळीने विजयाने आपले दोन्ही हात वर उचलून ते पसरले.

“व्याकरण आणि व्यवहार यांचं आतांच नातं जुळवू लागलांत तुम्ही ! बरं, पण तें जाऊं दे. त्या दिवशींचा वचपा काढून घेणार आहें मी. उद्यां सकाळीं आमच्याकडे यायचं तुम्ही ! अं !”

विजयानेही मानेनेच संमति दिली.

दुसऱ्या दिवशीं विजय पुरंदऱ्यांच्या वाड्यांत गेला, तेव्हां तो बाहेरील अंगणाच्या फाटकापाशी असतांनाच शोभनेचें त्याला दर्शन झालें. स्नान-गृहांतून स्नान आटोपून ती नुकतीच बाहेर आली होती. तिची शुभ्र काया वर्षा ऋतूतील जलसिंचनानंतर केतकीचा वर्ण ज्याप्रमाणें अधिक तेजोगुत व्हावा त्याप्रमाणें, अधिकच आकर्षक दिसत होती. त्याला पहातांच ती थोडीशी लाजली. दोन्ही हातांनी अंगावरील लपेटून घेतलेल्या निळसर पातळाचा निऱ्यांचा घोळ तिनें पुढें उरोभागाजवळ धरला होता. कसातरी पदर आपल्या अंगावरून घेतला होता. तिनें एकदां आपल्या कपोल-भागावरून हात फिरविला, दुसऱ्या वेळेला त्याच हाताने नितम्बाखालील पातळ किंचित् वर उचललें व तें तसें सांवरून घेत जातां जातां, “आलें हं मी; बसा !” असें म्हणत ती लगबगीनें आंत मिघून गेली. तेवढ्या वेळांत तिच्या भरीव व गौरवर्ण पायांवर तें पातळ हेलकावलें गेलें, अन् तिचे पाय रम्यतेनें चमकले.

आंत जाऊन हॉलमध्ये विजय बसला तेव्हां शोभनेच्या पुनरागमनाविषयी त्याची उत्सुकता इतकी होती कीं पांचच मिनिटांत शोभना परत आली तरी त्या वेळांत त्यानें आपल्या मनगटावरील घड्याळावरून पांच सात वेळां दृष्टि फिरविली.

“उशीर झाला, नाही मला !” हॉलमध्ये येतांच आपल्या खोलीकडे जातांना शोभनेनें प्रश्न केला व तिकडेच चलण्यास तिनें त्याला खुणाविलें. आंत जातांच पटकन् एक खुर्ची ओढून तिनें ती विजयापुढें सरकाविली.

“छे ! छे ! मलाच झाला !” तिच्या प्रश्नाला विजयाने उत्तर दिलें. विजयाच्या समोरील टेबलावरच शोभनेनें आपलें आसन ठोकलें. आपल्या

अधांतरी पायांची ती हालचाल करीत होती अन् वेळोवेळीं संभाषणांतील विनोदांमुळे तें तया दोघांचे हास्यतरंग उमटत होते.

“तुम्हांलाच उशीर झाला म्हणतां ? तो कसा ?” तिनें विचारलें.

“अहो, एप्रिलमध्ये भेटायचें तें जूनमध्ये भेटतों आहे तुम्हांला !”

यावर हंसत हंसत शोभनेनें संभाषणाचा ओघ बदलत म्हटलें,

“हो खरंच ! चहाला बोलवलें आहे नाही तुम्हांला ?”

“अहं ! गप्पांना !”

“चहाशिवाय गप्पांना कधीं रंग चढला आहे म्हणा !”

“मी चहा घेत नाहीं कधीं !”

“असं का ! मग दूध आणतें;” आपल्या भुंवयांची हालचाल करीत अचल जलपृष्ठावरील सूक्ष्म जलवीचींची आठवण करून देत, ती विजयाला म्हणाली.

दुग्धपान झाल्यावर त्याच्या हातावर सुपारी ठेवण्याकरितां शोभनेनें आपला हात त्याच्या हाताजवळ नेला तेव्हां तिच्या मिटलेल्या बोटांचा विजयाच्या करतलाला स्पर्श झाला. कांहीं तरी विशेष घडलें म्हणून दोघांच्याही मनांत चनबिचल झाली.

सुपारीचें कांचेंचें भाडें जागेवर ठेवण्याकरितां शोभना भिंतीवरील शेल्फजवळ गेली, आणि तसें तें ठेवतांना तिनें मार्गें वळून विजयाकडे पाहिलें; तोही तिच्याकडेच पहात होता. आपण अर्शा अवचित पकडलीं गेलों म्हणून दोघेही एकदम हंसलीं.

रस्त्याच्या कडेनें चाललेल्या एखाद्या सुंदर मुलीकडे पाहण्याचें दोघां सायकलवर बसलेल्या मित्रांच्या मनांत यावें; तें आपलें पहाणें दुसऱ्याला कळूं नये, असें दोघांनाही वाटावें, नि मग दोघांचेही त्या मुलीकडे पहाण्यांत एकाच वेळीं सायकलचे गतीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांच्या सायकली एकमेकींवर आपटून, दोघेही आपण कसे पकडले गेलों म्हणून आश्चर्यचकित व्हावे, तसाच विस्मय होता त्यांचा !

शोभना परत टेवलाजवळ येऊन बसली त्या वेळेस थोड्या वेळानें विजय म्हणाला,

“अच्छा ! जाऊं मी आतां !”

“कालचं विसरलांत वाटतं !” पातळाच्या किनारीवरून चापूनचोपून हात फिरवीत शोभनेनें समज दिली. “खूप खूप बोलायचं आहे मला. त्या दिवशींचा वचपा आज काढायचा माझा बेत कालच मी सांगितला तुम्हांला !”

“अस्सं; अस्सं.” खुर्चीच्या हातांवर, उठण्याचे तयारीनें ठेविलेले हात तसेच ठेवीत विजय म्हणाला, नि तो तसाच पुन्हा खुर्चीत बसला.

टेवलावरच आपल्या बाजूलाच असलेल्या बारीक रिस्टवॉचच्या पट्ट्याशीं खेळत शोभना म्हणाली,

“तुम्ही आलांत, बरं वाटलं मला !”

यानंतर त्यांच्यांत बरेंच संभाषण झालें. परन्तु तें बहुतेक कॉलेज-विषयींचेंच होत. अमका प्रोफेसर किती मनमिळाऊ आहे, तमक्या क्रिकेटर प्रोफेसरला संस्कृत कसें शिकवितां येत नाहीं, आदल्याच दिवशीं व्हरांड्यांत एक मुलगी कशी पडली नि त्यावर सभोंवार कसा हंशा पसरला, वगैरेंचें वर्णन शोभनेनें केलें. ती तिची आपल्या कॉलेजविषयींची नव्या विद्यार्थ्याला वाटावी तशी उत्सुकता पाहून विजयानें विचारिलें,

“फारच उत्सुक दिसतां तुम्ही कॉलेजविषयीं ?”

“हो. कारण, या वर्षांच मी प्रथम, या कॉलेजांत येतें आहे. गत-वर्षीं मुंबईलाच होतें मी कॉलेजांत !”

“अस्सं ! तरीच तुम्हांला कधीं पुण्याला पाहिलेलं आठवत नाहीं मला !”

“मी मात्र तुम्हांला सुट्टींतसुट्टींत पाहिलं होतं हं !” असें म्हणून, नेरळ-च्या वर्तमानपत्रांतील विजयाचा फोटो तिनें त्याला दाखविला. तिची ती आपल्याविषयींची आस्था पाहून हर्षभरित चित्तानेंच थोड्या वेळानें विजय जावयाला निघाला.

त्याला पोंचवावयाला शोभना निघाली त्या वेळेस फाटकापर्यंत जातां जातां ती त्याला म्हणाली,

“फार वेळ घेतला नाहीं तुमचा ?”

“हो, असं घड्याळ दाखवतं आहे खरं माझं !”

“म्हणजे ? तुम्हांला नाहीं तसं वाटतं ?”

“तर तर ! इतर वेळीं वाटलं असतं पण—” फाटकांतून बाहेर पडतं विजयानें उत्तर दिलें. पुढील निष्कर्ष बोलण्याला त्याची जीभ धजेना ! म्हणून तें वाक्य अर्धवट सोडून त्यानें म्हटलें,

“आमच्याकडे आलं पाहिजे हं तुम्ही आतां !”

“येऊं कीं !”

“नुसतं आश्वासन नको ! कधीं येणार तें बोला !”

“वाटेल तेव्हां !” फाटकांतून शोभनाही बाहेर आली; “अहो, आतां दुसरा उद्योग काय आहे मला ? तुम्हांला मात्र वेळ केव्हां आहे तें पहा ! तुम्ही कांहीं माझ्याप्रमाणें निरुद्योगी नाहीं !”

“अस्सं !” रस्त्यावर पाऊल टाकीत तिच्या त्या वाक्यावर विजय म्हणाला, “बरं, मग शनिवारीच या म्हणजे बरं स्वस्थपणानं गप्पा मारायला ! सुट्टी आहे त्या दिवशीं.”

“शनिवारीं ?” शोभनेनें विचार करीत म्हटलें. तिला येण्यास त्या वेळीं फुरसत नसावी अशा शंकेनें विजयानें म्हटलें.”

“कां, येणार ना ?”

“हो ! पण सोमवारीं येईन ! शनिवारीं नाहीं !”

त्या दिवशीं आपल्या दैनंदिनीत शोभनेनें पुढील मजकुर लिहिला—
 “.....आज विजय आले होते. त्या दिवशीं पत्रानें त्यांचं नांव कळलं होतं, आज मन कळलं त्यांचं ! किती प्रेमळ आहेत ते. सुट्टीनंतर कालच कॉलेजांत पहिल्यांदा भेटले, पण त्यांच्या लाघवी बोलण्यानें आमचा परिचय जुना आहे असंच वाटायला लागलं आहे मला ! म्हणतात कसे, कीं, पत्राचे उजवे बाजूस वर पत्ता लिहिला नाहीं म्हणून शासन करणार आहांत का ? हो, चांऽऽगलं शासन करणार आहें ! आज पहिला हत्ता म्हणून गप्पा मारायला बोलावलं. रतनपूला किसानसभेला यांनाच बोलवावं असं लिहिणार आहें मी, तिथल्या कार्यकर्त्यांना. कळलं आहे म्हणावं आपलं सार्वजनिक कार्य माझ्या एका मैत्रीणीकडून. अन्—पण जाऊं द्या; लिहून कशाला ठेवूं ? माझ्या हृत्पटलावरच लिहिलं गेलं आहे तें !”

पुष्कळदां निःशब्दपणेच आश्रमांत वावरणाऱ्या आनंदस्वामींच्या गता-युष्यांतील ज्या घडामोडी होत्या, त्यांच्याविषयी अजयाला कांहींच माहीत नव्हतें. आज मात्र आतांपर्यंत न कळलेली स्वामींच्या आयुष्यांतील एक गोष्ट त्याला कळली.

“कांहीं विशेष बातमी नाही आज ?” अजयाला स्वामींनीं विचारिलें.

“वा ! नाही कशी ? एकच काय, दोन बातम्या आहेत आज मामा !” हाताचीं पहिलीं दोन बोटें वर हात करून चाळवीत अजय उत्तरला. “पैकीं एक वर्तमानपत्रांतली आहे अन् दुसरी विकासपूरचीच पण वर्तमानपत्रांत न आलेली आहे !”

तो काय सांगतो याकडे स्वामींचें लक्ष होतें.

“मामा, सावरकर पुण्याला येणार आहेत उद्यां. टिळकांच्या पुण्य-तिथिनिमित्त त्यांचं व्याख्यान ठरवलं आहे पुण्याच्या पुढाऱ्यांनीं.”

त्याचे हे उद्गार ऐकून एखाद्या नांवाबरोबर गतकालांतील त्या नांवाशीं निगडित असलेले प्रसंग आठवतांना मनुष्य करतो तशी मुद्रा झाली आनंदस्वामींची. त्यांच्या मुद्रेवर आनंदाची एक लकेर उमटली. दाढी-वरून उजवा हात फिरवून व तो तसाच मिशांवरूनही वळवून डाव्या हातांतील काठी त्यांनीं जमिनीवर आपटली आणि खाली पाहात ते इर्षित-हृदयानें म्हणाले,

“कोण ? सावरकर ? हं हं ! मेमध्येच सुटला तो नाही का ? तूंच सांगितलं होतंस तें !”

“सुटला !” सावरकरांच्या नांवाचें स्वामींनीं केलेलें तें एकैरी संबोधन ऐकतांच अजय चमकला. उगीच कोणाला वाचनेंही तिरस्कारण्याचा स्वामींचा स्वभाव नव्हता हें त्याला पूर्ण माहीत होतें. त्यामुळें मग या त्यांच्या बोलण्याचें कारण, त्या थोर पुरुषावद्दलचा आत्यंतिक जिऱ्हाळा किंवा

निकटवर्ती स्नेह हेंच नसेल ना ? चटकन् अजयाचे मनांत येऊन गेलें. अन् सावरकर आणि स्वामी यांचा तसा संबंध म्हणजे—

परन्तु त्याला फार वेळ त्या विचारांत स्वामींनीं ठेविलें नाहीं.

“कां ? मी त्यांना अरे तुरे म्हटलं म्हणून आश्चर्य वाटलं तुला ?” ते म्हणाले, “हं ! तात्या म्हणजे एक रत्न आहे रत्न ! काय अचाट छातीचा वीर आहे तो ! लहानपणापासून पाहातो आहे ना मी !”

“म्हणजे ? त्यांची अन् तुमची मैत्री होती ?”

हो. एकप्रकारें मैत्री होती अन् एकप्रकारें तो माझा गुरुही होता. कारण आमच्या मित्रमंडळींत तो या दोन्ही नात्यांनीं वावरत असे. वास्तविक मी त्याच्याहून चार वर्षांनीं मोठा; पण भासत असे उलटच ! विलायतला जायच्या आधीं नाशीक स्टेशनवर त्याची अन् माझी शेवटची भेट झाली. आमची ताटातूट होणार, म्हणून फार वाईट वाटलं मला. पण माझा हात आपल्या हातांत घेऊन म्हणाला काय तो माहीत आहे ?”

“काय ?” उत्सुकतेनें अजयानें चालना दिली.

“म्हणाला, ‘गोविंदा, वाईट वाटून घेऊं नको ! मी विदेशीं कां चाललों आहे माहीत आहे ना ? मलाही वाईट वाटतं तुमच्यापासून दूर जायला ! पण केवढा आनंद होतो आहे दुसरीकडे मला ! थोड्याच दिवसांत आपला हिंदुस्थान स्वतंत्र होणार ! परत मला हिंदुस्थानांत पाऊल टाकायचं आहे, तें स्वतंत्र भारताचा, स्वतंत्र महाराष्ट्राचा, नागरिक म्हणून. ब्रिटिशांचा गुलाम म्हणून नव्हे ! मला हंसत निरोप दे; म्हणजे या मधल्या काळांतही उत्साह वाटेल मला. अन् त्याला परत आणला तो एक लोहदंडांनीं जखडलेला बंदी म्हणून. फरारीसुद्धां झालों होतो मी त्या वेळेला !”

“फरारी ?” आणखी कोणता हा धागा हातीं लागतो हें चांचण्याकरितां अजयानें विचारिलें. परन्तु तो संभाषणाचा ओघ स्वामींनीं तसाच चालूं दिला नाहीं. अन् त्यांच्या मनाविरुद्ध कांहीं करून, त्यांना त्रास होईल असें वाटतांच तेथेंच थांबणें हा अजयाचा नियमच होता. त्यामुळें आपल्या सुद्रेवरील आविष्कार लपवीत तो नुसताच ऐकत राहिला.

“पण हरकत नाहीं;” स्वामीच पुढें म्हणाले, “बंदी म्हणून आणला तरी पण हिंदुस्थानच्या पराक्रमाची ध्वजा नाचवत नाचवत फ्रान्सच्या

किनाऱ्याच्या उतुंग तटावर तात्यानें रोवली अन् मगच तो हातीं लागला राज्यकर्त्यांच्या ! तो आतां मुक्त झाला आहे; रत्नागिरीच्या त्या बंदिस्त खुराड्यांतून बाहेर येतांच विस्तीर्ण राष्ट्रचा पट्टा त्याला मोकळा आहे; अन् हे कार्यक्षेत्रही अपुरं वाटावं अशी त्याची भरारी आहे. समवयस्क म्हणून मजबरोबर खेळणाऱ्या तात्यानें हिमालयाएवढा पराक्रम केला याचा अभिमान वाटतो मला ! अपयश आलं नसतं तर हिटलर, मॅझिनी, मुसोलिनी, डी व्हेलरा यांच्याप्रमाणेच तो विराजला असता ! त्यांच्याप्रमाणेच सबंध राष्ट्राचा भार एकट्यानें आपल्या खांद्यावर वहावा असा त्याचा अधिकार आहे !”

“हो; आणि दुसरं काय म्हणालास ?” कांहीं वेळाने स्वामींनीं पृच्छा केली.

“इथें एक विलायती फर्म येणार आहे, दोन दिवसांत; इंग्लंडची कंपनी आहे. काय नांव बरं S S S ?” कपाळावरून हात फिरवीत त्या नांवाची आठवण करीत अजय म्हणाला, नि असें करतांना त्यानें शेवटचा शब्द थोडा लांबवीतच उच्चारिला. “हो; थॉमस् स्मिथ अँड को; विदेशांतून एकदम कापड मागवायचं म्हणजे स्वस्त दराने तें विकतां येईल असं त्यांचं धोरण आहे; कांहींही करून त्या कंपनीचं बस्तान, इथें बसून देतां उपयोगी नाही. पण आपल्या विरोधाला न जुमानतां ती फर्म निवालीच तर बहिष्कार आहेच आपल्या हातांत. तुम्हांला काय वाटतं ?”

“माझाच भाचा आहेस तूं जया !” स्वामी म्हणाले; “मात्र परदेशी कंपनी इथें येऊन, व्यापार करण्याच्या गोष्टी बोलतात व कांहीं ठिकाणीं तो कमालीचा यशस्वी करूनही दाखवतात, याचं नवल वाटतं. किती जागृति व्हायला हवी आहे आपल्यांत अजून .”

वरील संभाषणावरून स्वामींच्या गतायुष्याच्या एका अज्ञात गोष्टीचा उलगडा झाला या समाधानांतच अजय होता. चारसहा दिवसांनीं तो शकुन्तलेकडे गेला. तो तिच्या निवासस्थानीं पोचला तेव्हां शकुन्तला घरांत नव्हती; त्यामुळे परत जाणाऱ्या तयारींत तो होता तोंच स्वतः तात्यासाहेबांनींच त्याला हांक मारली.

“अहो, जय ! शकू नसली म्हणून काय झालं ? आम्ही आहोंत कीं;

किती दिवसांत तुमच्याशी बोलतो आहे मी ! या, थोडा वेळ असला तर.”
ते म्हणाले.

या वेळेस सकाळीं तात्यासाहेब घरीं असणार हें अजयाला माहीत होतें.
कारण ठरलेला नियम तात्यासाहेब मोडणें शक्यच नव्हतें.

कोणा एका न्यायाधीशाला न्यायालयांत स्वतःच्या काळ्या झग्याच्या गळपट्टीच्या सुट्या भागाला हात लावीत निर्णय देण्याची संवय होती. एक दिवस त्याचा हा नियम अंगांत झगाच नसल्यामुळें चुकला, आणि त्यामुळें त्या दिवशींच्या खटल्याचा निर्णय तो देऊंच शकला नाही, असें जर तात्यासाहेबांना कोणी सांगितलें असतें तर तें त्यांनीं विनदिकृत खरें मानलें असतें; कारण, ते स्वतःही वरील प्रकारच्या गृहस्थापैकींच एक होते.

सकाळीं लहानग्या प्रभानें हांक मारतांच उठायचें, त्याला जवळ घेऊन चहा घेतला कीं त्याला थोडा वेळ खेळवायचें, हॉलमध्ये बसलेल्या असंख्य पक्षकारांच्या तक्रारी ऐकून त्यांविषयीं, निराकरण करतां करतां कोर्टीत जावयाची वेळ व्हावयाची, नि खुर्चीमागच्याच दाराचा पडदा बाजूला सारून शकुन्तलेनें त्याची त्यांना समज द्यावयाची, यांतला एक जरी नियम चुकला तरी संबंध दिवसभर त्यांना चुकल्याचुकल्यासारखें होई.

आणि म्हणूनच आतां तात्यासाहेब प्रभाला घेऊन बसले असणार हें अजयाला माहीत होतें.

अजय पायऱ्या चढत होता तोंच तात्यासाहेबांनीं विचारिलें—

“वेळ आहे ना ?”

“हो तर ?” अजयानें बसतांबसतांच उत्तर दिलें.

“नाहीं तर म्हटलं तुमचं राजकारण तुम्हांला मोकळं सोडायचं नाहीं ! बाकी हल्लीं तुमच्या तरुणांच्या या हालचालीशिवाय दुसरं राजकारण महाराष्ट्रांत राह्यलं आहे कुठें म्हणा ! ”

“कां ? हल्लीं तर तें जास्त जोरावलं आहे. एकच विषय सर्वांनीं ध्यायचा अन् व्याख्यानं देत सुटायचं. लोक म्हणतात, हेही म्हणतात ! ‘महाराष्ट्र मार्गे कां पडला ?’ केवढा मोठा विषय आहे ! ”

“मूर्ख आहेत बेटे.” मांडीवरून उठून जाण्याची तयारी दाखविणाऱ्या प्रभाला तो उठल्यावर त्याच्या पाठीवरून हात फिरवीत सम्मति दाखवून

तात्यासाहेब म्हणाले, “आतां तुम्हांला माझं उत्तर जरा मजेचं वाटेल, पण नंतर तेंच बरोबर आहे असं तुम्हांला कळेल. अहो, खरं म्हणजे, महाराष्ट्र मागेंही पडला नाहीं अन् तो पुढेंही नाहीं आहे राजकारणांत ! तो सध्यां या रोडक्रॉसवर उभा आहे !” हाताचीं बोटें एकमेकांवर आडवी करीत तात्यासाहेबांनीं सुरुवात केली.

“काहीं एका मर्यादेपर्यंत सर्वजण महाराष्ट्रामागें आले; पुढें इतर रस्ता चुकले अन् दुसरीकडे गेले. ती वस्तुस्थिति माहीत असल्यामुळें तो सध्यां तसाच उभा आहे. अन् आतां तीं सर्व चुकलेलीं मेंढरां जेव्हां परत मागें येतील, तेव्हां त्यांना घेऊन पुढेंही जाईल महाराष्ट्र ! आतां एवढं खरं, कीं त्या मेंढरांना परत मागें खेंचून आणण्याइतकी आरोळी, आपले केळकर प्रभृति पुढारी मारूं शकले नाहीत. पण म्हणून त्यांनीं आपणही त्यांचेबरोबर जाण्याचं नाकारलं अन् आपला अधःपात थांबविला हें काय थोडं झालं ? ”

“पण हें आभासाचं जग आहे ना ? आपला उठाव दाखविण्याला दुसऱ्यांचा कमीपणा बरोबर घेऊन जावा लागतो. एखाद्या साधारण सुंदर मुलीनें दोन कुरूप मुर्लींना दोन्ही बाजूंला घेऊन फिरायला जावं, व मग ती अधिकच सुंदर दिसावी तसं हें आहे. गांधींचा कार्यक्रम काहीं मर्यादेपर्यंत बरोबर होता, पण त्याचं वाजवीपेक्षां फाजील स्तोम मानतां कामा नये !”

यानंतर थोड्या गप्पा झाल्यानंतर तात्यासाहेब म्हणाले, “अच्छा ! परत केव्हांतरी बोलूं आणखी ! आमचं हें असं आहे ! सर्व नियम सांभाळावे लागतात आम्हांला !”

दुसऱ्या दिवशीं सकाळीं अजय पुन्हा आपट्यांकडे गेला, त्या वेळीं मात्र शकुन्तला त्याला भेटली.

“कां हो ? काल तुम्ही तसेच गेलांत ना !” लटका रागाचा आविर्भाव करीत शकुन्तलेनें विचारलें.

“काय करतां ? तुमच्यामागें कामाची गर्दी ! यानंतर आमच्या चांट्याला वेळ येईल तेव्हां ना ?”

“असं का ! मग आज सकाळचा सारा वेळ मोकळा आहे तुमच्या-

करितां ! चला पाहू ! शोफरऽऽ !” असें म्हणून मोटार असणाऱ्या तबेल्याकडे घाईनेच शकुन्तला गेली; “आज खूप हिंडायचं ठरवलं आहे मी, मोटारींतून ! लांब लांऽऽव जायचं बरं का ?” वरचा ओठ खालील ओठावर दाबीत तिनें तें अंतर दाखविलें.

मोटारींत दोघंही बसल्यावर अजयानें गांवाबाहेर जातांच मोटारचा वेग बराच वाढविला. वाऱ्यानें शकुन्तलेचे केस भुरभुर उडत होते. अजयाचे जवळच ती पुढील बाजूला बसली होती. अजयाचें तें मोटार चालविण्यांतलें कौशल्य माहीत असल्यामुळेच कीं काय, तिला त्या वेगाचें मुळींच भय वाटत नव्हतें. चॉकोलेट रंगाच्या मोटारच्या दारावर तिनें एक हात ठेविला होता अन् दुसरा अजयाच्या खांद्यावर रेलून ती आरामांत बसली होती. मोटार चालवितां चालवितां मधूनच अजय तिच्याकडे पाहात होता. अन् मधून मधून तिच्याशीं बोलतही होता.

“अजय ? कळलं का तुम्हांला ?”

“काय ?” स्टिअरिंग व्हीलवरील हूटर वाजवीत त्यानें विचारलें.

“थॉमस् स्मिथ नांवाची एक कंपनी इथें येणार आहे !”

“मला माहीत आहे !”

“अन् ती विदेशी आहे.”

“तेंही पण माहीत आहे !”

“काय विचार आहे तुमचा त्याविषयीं ?”

“विचार काय असायचा ? विरोधी प्रचार, बहिष्कार अन् तेंही परिणामकारक ठरलं नाहीं तर—”

“तर काय ?”

“पण तें जाऊं दे ! कारण, वरील उपायच पुरे पडतील.”

अजयाला कांहीं सांगायचें होतें तें त्यानें कां टाळावें हेंच शकुन्तलेला कळलें नाहीं. मात्र त्यानें टाळाटाळ केलेली तिला जाणवली.

तीन एक मैल गेल्यावर अजयानें मोटार परत फिरविली. पण या उलट दिशेंत किंचित् अंतर जातांच पावसानें झोड उठविली. पाऊस सुरू होतांच शकुन्तलेची जी तिरपीट उडाली ती कांहीं विचारूं नका. बाजूचेंच कांचेचे दार तिनें लावून घेतलें. तसेंच करण्यास अजयालाही खुणावले.

अन् मागील बाजूचीं दारें बंद आहेत, हें माहीत असूनही एकदां मागेंही पाहिलें. तेवढ्यांत पर्जन्याच्या धारापातानें समोरील रस्ता चांदेरी कापडाचे विरविरीत वस्त्रांतून दिसावा तसा दिसत होता. त्यामुळें अजयानें वेग थोडा कमी केला. समोरच्याच कांचेच्या उघड्या जागेंतून एखादा थेंब सुरकन् शकुन्तलेच्या मुखकमलावर उडी घेई, आणि आपल्या कोमल कराग्रांनीं तोंडावरून, तो पुसून टाकण्याकरितां ती हात फिरवी.

बाजूचीं झाडें भराभर उलट दिशेला पळत होतीं.

गाडीच्या गतीमध्ये रस्त्यावरील, उभा असलेला एखादा मनुष्य पटकन् मागें सरकल्याचा भास होई.

अन् असें करतांना पेट्रोलपंपाजवळ, विकासपूरच्याच टोंकाला शहरांत शिरण्यापूर्वी तीं केव्हांच पोचलीं. अजयानें गाडी थांबविली. पेट्रोल देणारा इसम पुढें आला. पेट्रोलटांकीचें झांकण उघडण्याकरितां तो मागील बाजूस गेला.

पाऊस आतां थांबला होता. त्यामुळें अवघडलेलें अंग मोकळें करण्याकरितां तीं दोघें मोटारचे बाहेर उतरलीं, त्या वेळेस त्यांना सुखकर गारवा भासला.

“साहेब पेट्रोल तर भरपूर आहे.” तो इसम मागील बाजूनें म्हणाला.

“च् च् ! अरे, पण तुला सांगितलें होतं कोणीं ! टाकींत पेट्रोल नकोच आहे. स्पेअर कॅनमध्ये दे ! एक गॅलन पुरे.

“सुटं पेट्रोल कशाला अजय !” शकुन्तलेनें विचारिलें.

“आमचे ते परेड बॅजीस आहेत ना, गरम कापडाचे ! ते स्वच्छ करण्याकरितां हवं आहे.”

त्याचें हें उत्तर अगदीं खरें वाटून शकुन्तला गप्प राहिली.

पांचसहा दिवसांनीं परत शकुन्तला अजयाला भेटली. त्या वेळेस म्हणाली,

“जय ! चांगलाच प्रचार चालविला आहे तुम्हीं हं त्या फर्मविरुद्ध !”

“हं ! आणि तोसुद्धां अपुराच पडला आहे !”

“म्हणजे ! आणखी काहीं करणार आहांत कीं काय !”

“छे ! छे ! तोच कायम स्वरूपाचा करूं म्हणजे झालं !”

त्याचें तें बोलणें शकुन्तलेला विचार करूनही समजलें नाहीं.

थॉमस स्मिथ् कंपनीनें आठ दिवसांपूर्वीच आपलें दुकान सुरू केलें होतें. अन् त्याविषयीं विकासरपूला एकच खळबळ उडाली होती.

वर्तमानपत्रांतून विरोधी अग्रलेख लिहिले गेले होते. विरोधी पत्रकें वांटण्यांत आलीं होतीं. आणि दुकानाच्या उद्घाटनाच्या आदल्या दिवशीं तर त्या कंपनीच्याच इमारतीच्या दारावर व भिंतीवर विरोधी पत्रकें व फलक लटकविले होते कोणी तरी ! आणि या विरोधाला न जुमानतांही, कंपनीनें आपल्या मालाची विक्री सुरू केली होती.

या सर्व प्रकारामुळें विकासपुरांत बरीच चर्चाही सुरू होती.

अजयाचे वरील उद्गार काय सूचित करतात याचा रात्रीं विछान्यावर अंग टाकीपर्यंत शकुन्तला विचार करीत होती. पण तिला कांहींच कळे ना.

मध्यरात्री ती जागी झाली ती मात्र आगीच्या भयसूचक घंटानिनादानें ! ती निजली होती, त्या माडीच्या खिडकींतून तिनें रस्त्यावर पाहिलें ! आगीचे दोन बंब फायरब्रिगेडच्या माणसांसह जलदीनें गेले. त्यांच्या-मागोमाग, कुतूहलानें कांहीं गर्दीही दिसली चाललेली ! सर्वत्र धांवपळ अन् आरडाओड चारूं होती. विछाना सोडून ती खाली आली, तों तात्यासाहेबही त्याच विस्मयांत तिला दिसले.

“तात्या, कुठं हो लागली ? कांहीं कळलं का ?”

“नक्की समजलं नाहीं. पण जातां जातां एका इसमाला मीं विचारलं, तेव्हां त्यानें थॉमस् स्मिथ् कंपनीच्या बाजूला असंच सांगितलं.”

“जाऊं येतां का आपण ?”

तात्यासाहेबांची संमति मिळतांच ती त्यांच्याबरोबर निघाली.

तीं दोघें आगीच्या ठिकाणावर पोचलीं, तों नेहमींचाच देखावा त्यांना दिसला.

बघे लोकांची मनस्वी गर्दी उडाली होती. पोलीस त्यांना मार्गें हटवीत होते. व्यवस्था लावतांना क्वचित् नित्याची त्रास देण्याची वृत्तिही ते दाखवीत होते. एखाद्या जळत्या विशाल गोलांतून बाहेर पडाव्या, तशा ज्वाला कंपनीच्या इमारतींतून बाहेर पडत होत्या. त्या, तीनमजली इमारतीच्या वरती गगनमंडळ्यापर्यंत जात होत्या असंच वाटे. वेड्याप्रमाणें आग सर्व इमारतीवर पसरली होती. इतकी की, इतक्या लांब अंतरावरूनही आगीचा

ताप शकुंतलेला जाणवत होता. आजूबाजूची सर्व मंडळी प्रकाशित झाली होती त्या लखलखाटांत; आगीचे बंध आग विझविण्याची पराकाष्ठा करीत होते. बाजूच्या घरांवर पाण्याच्या धारा घरल्या गेल्या आणि खुद्द कंपनीच्या इमारतीवर दोन बंध खपत होते आग आटोक्यांत आणण्याकरितां.

ते भयाण दृश्य पाहून त्यांच्या उत्पत्तीविषयी अर्थातच शकुंतलेला जिज्ञासा उत्पन्न झाली. ती त्याविषयी विचारणार तोंच तिच्यापुढीलच एकजण सांगू लागला;

“काय झालं माहीत आहे का ? आतां बारासाडेबाराला गप्पा मारून मी परत घरी जात होतो. साधारण फर्लागावरून मला त्या पलीकडील बाजूच्या दाराशी उजेड दिसला. म्हटलं चोर आहे की काय ! मी पटापट चालत आलों. अन् इथे येतो तो काय ? ती आग थोडी पसरली होती. आरडाओरड करून मी त्या समोरच्या डॉक्टरांना उठविले.” त्याने बाजूच्या घराकडे हात दाखविला. “त्यांनी फोन केला. अन् इतकं होईपर्यंत हें सर्व झालं.” आपल्यापुढील ज्वालाग्राही इमारतीकडे त्याने पाहिले. “अन् गंमत पहा. नेमका आज दोन दिवसच पाऊस उघाडला आहे.”

सुमारे दोन तासांनी आग विझविण्यांत आली. तत्पूर्वीच शकुंतला तात्या-साहेबांच्यासह घरी पोचली. त्या वेळेस तिला एकच आश्चर्य वाटत होते. आणि ते हें की, कोठेही धोका उद्भवला की, आपद्ग्रस्तांना मदत करण्याकरितां त्वरेने जाणारा अजय आज कोठेच दिसत नव्हता. इतकेच नव्हे तर पुढे पांचसहा दिवस तो तिला भेटलाही नाही.

त्यानंतर आज सायंकाळी ती आपण होऊनच त्याच्याकडे जावयाला निघाली. ती खाली येतांच एक इसम तिला दिसला. प्रथमतः तो कोण हें तिच्या लक्षांत आलें नाही. परंतु थोड्या विचारान्ती, त्या दिवशीचा पेट्रोलपंपावरील मनुष्य तो हाच हें तिला समजलें. तिने त्याला विचारलें,
“काय काम आहे ?”

“काम कसलं बाईसाहेब ?” तो म्हणाला, “बाई, परवां रात्री आग लागली तुम्हांला माहीतच आहे. त्या ठिकाणी पोलीसांना तयासांती एक पेट्रोलचा रिकामा डबा अन् एक गोणपाटाचा जळका तुकडा सांपडला. त्या फळीच्या दाराशीच, तो दिसला त्यांना ! दुसऱ्याच दिवसापासून त्यांनी आणखी

तपास चालविला. सगळे पेट्रोल पंप पालथे घातले त्यांनीं; पण तसलेच डबे पंपावर पुष्कळ त्यांना दिसले. त्यामुळें निश्चित असं त्यांना कांहींच कळना. माझ्याकडेही ते आले अन् त्यांनी मला तसं विचारलंही.”

“बरं, मग ?”

“तेव्हां मीं तो माझ्याकडचा नाही असंच सांगितलं ! तरी परत त्यांनीं मला त्रास द्यायला सुरवात केली आहे. तेव्हां पहा, एक पंधरा रुपये द्याल तर बरं होईल ! नाही तर तो त्रास टाळण्यासाठीं मी तुमच्या मोटारचं नांव सांगून देईन !”

प्रसंग ओळखून शकुंतलेनें पंधरा रुपयांच्या नोटा आणून त्याच्या हातावर ठेविल्या.

“आतां मात्र अगदीं चूप बसलं पाहिजे !” तिनें सांगितलें.

यानंतर अजयाकडे ती पोचली त्या वेळेस ज्याचा अपराध केला, त्याला प्रथमच भेटतांना वाटणारी भीति त्याच्या मुद्रेवर तिला दिसली.

“अजय परवां, आगीच्या वेळेला तुम्ही दिसला नाही कुठें ?”

“हं ! मागच्या बाजूनें आग लावायची अन् पुढच्या बाजूनें पाणी घेऊन घावायचं हें नाही मला येत !”

या उद्गारांवर मात्र शकुंतलेच्या डोक्यांत प्रकाश पडला.

“अजय ! म्हणजे तुम्हींच तें केलंत ?”

“छे ! छे ! माझ्या म्हणण्याचा इतकाच अर्थ कीं माझ्या विरोधी प्रचारानेंच तो गुन्हेगार तसं करायला तयार झाला; म्हणजेच पर्यायानें—”

“कांहीं सांगू नका ! सर्व समजलं आहे मला ! आतांच तो पेट्रोल पंपावरचा इसम येऊन गेला. पोलिसांचा ससेमिरा लागला आहे त्या सर्वांच्या मागें. मीं त्याची मूठ दावली आहे ! आतां घास्ती नाही. पण अजय, किती उच्छ्वंखल आहांत तुम्ही ! तुम्ही असं कांहीं अविचारानं कराल अन् मी दुःखी होईन ! तुम्हांला वाटेल मी स्वतःच्या स्वार्थाकरितां, स्वतःच्या प्रेमाकरितां सांगते हें; पण त्याहीपेक्षां दुसराच विचार सांगायला लावतो आहे हें मला तुमच्या असल्या एका चुकीनें ! ती चुकी उघडकीस आली, तर किती कार्यहानि होईल माहीत आहे तुम्हांला ! विकासपूरचा हा युवकसंघ किती

ठिणगी !

७३

विसंबून आहे तुमच्यावर ! वास्तविक पुढारीच अनुययांना असलं कार्यविघातक कृत्य करण्याला प्रतिबंध करणारा हवा !”

“पटतं तुझं म्हणणं शकू मला ! पण हें तरुणाचं रक्त आहे, अन् शिवाय सावधगिरी घेऊनच सर्व केलं होतं मी.”

“तें काहीं असो ! पण यापुढें तुम्हीं सगळं मला विचारूनच केलं पाहिजे !”

“असं होय !” अजय उद्गारला.

सोमवारी शोभना विजयाच्या खोलीवर गेली ती किंचित् बावरलेल्या अंतःकरणानेंच. कांठापासून आंत अज्ञात अशा एखाद्या जलाशयांत चालत चालत जावें अन् त्या वेळेला भीतभीतच पावलें उचलावीं तशी तिची स्थिति झाली होती. आपली ही गति फाजील शीघ्रत्वाची नाही ना, अशी शंका मधूनच तिच्या मनाला चाटून जाई. परन्तु ही तिची अस्थिरता विजयाच्या सहवासांत केव्हांच विरून गेली.

कारण विजयाच्या संगर्तांत विषण्णतेचा थोडासाही भाग तिच्या मनांत येणें शक्य नाही असें तिचें मनही तिला सांगत होतें.

ती विजयाचे खोलीवर पोंचली तेव्हां बैठकीवरच आपलें फिडल् दुरुस्त करण्यांत विजय गुंतला आहे असें तिला दिसलें. जवळच त्या तंतु-वाद्याचा बाण पडला होता. तारांची हालचाल करून मध्येच तें हनुवटी डावा हात यांत घरी नि त्यावरून बाण फिरवून एखादी गत त्यांतून तो काढी, आणि ती मनासारखी आली नाही असें कळतांच पुन्हां तो बाण बाजूस ठेवून तारांची हालचाल करण्यांत गुंग होई.

शोभना येतांच हातांतलें फिडल्ही टेबलावर टाकीत, तिला जवळच्या कॉटवर बसण्यास सांगण्याच्या उद्देशानें तिकडे त्यानें हात केला.

“तुम्हांला यांतलंही अंग आहे वाटतं ?” बसतां बसतां शोभनेनें प्रश्न केला.

“कां ? त्यांत आश्चर्य काय वाटलं तुम्हांला ?”

“नाही, सभामधून वीरश्रीनें भाषण करतां तुम्ही अन् या कोमल तंतु-वाद्याशीं तादात्म्य पावतां; विश्वास बसायचा नाही चटकन् !”

“खरंच आहे तुम्ही म्हणतां तें ! पण हें शास्त्र मी स्वतः होऊन नाही शिकलों. आमच्या दादाच्या आग्रहानें शिकायला लागलं मला तें. मॅट्रिकमध्ये असतानाच पहिल्यांदा फिडल् हातांत धरलं मी.”

विजय असें बोलतो आहे तों शोभना कॉटवरून उठली, टेबलाजवळ

गेली, आणि इतका वेळपर्यंत तें विजयानें नीट दुरुस्त केलें होतें तसेंच टेबलावरून तिनें तें उचललें.

एका हातानें तो बाण तिनें फिरविला आणि दुसऱ्या हातानें तारा बळबल्या. कसला तरी किरटा आवाज निघाला त्या वाद्यामधून. अन् मग तीच हंसून म्हणाली,

“काय झालं विजय ? अगदींच वाईट लागलं असेल ना तुमच्या कानाला ?”

“अर्थात् ! तुमच्या या कोमल बोटांतून असे विसंवादी सूर निघतील ही अपेक्षा असेल का कोणाची ? त्यामुळें अपेक्षाभंगानें अधिकच अप्रिय वाटलं तें !”

विजयानें तें वाक्य कसेतरी संपविलें व मग त्याच्या मनांत आलें कीं, आपण असे बोललों नसतो तर बरें झालें असतें. त्या बोलण्यामुळें शोभनेला आपण फार पुढें गेलों असें वाटत नाही ना, अशा संशयानें त्यानें तिच्याकडे पाहिलें.

तिच्या मनावर त्याचा परिणाम त्याला दिसला नाहीच. उलट तीच चटकन् म्हणाली,

“हो ना ! मग दाखवा कीं तुमच्या पराक्रमी बोटांची करामत !” असें म्हणतांना पराक्रमी या शब्दावर तिनें जोर दिला.

शोभनेकडे ओठ किंचित् उघडून हंसत पहातच त्यानें फिडल् हातांत घेतलें.

झरकन् रागविस्तारसूचक अशी एक तान वाजविली अन् मग त्यानें गाणें वाजविण्यास सुरुवात केली. शोभनेला सूर ऐकूं येऊं लागले.

“फुलल्याऽऽकळ्याऽऽप्रेऽमाऽऽऽऽच्याऽऽऽऽ, फुलल्या कळ्या”

विजयानें कदाचित् दुसरेंच गाणें मनांत धरून ती चाल वाजविली असेल; परन्तु शोभनेला मात्र हीच ओळ तत्क्षणीं आठविली.

अन् तिनें म्हटल्याप्रमाणेंच त्याच्या त्या प्रभावी बोटांच्या स्पर्शसुखानें समाधान पावूनच जणूं कांहीं एकसंथपणें त्या तारा कंप पावत होत्या. त्या सुरेल तंतुनिनादांत शोभना इतकी रमून गेली कीं विजयाच्या ध्यानांत तें येईल, हा विचारसुद्धां त्याच्या त्या बोटांच्या हालचालीकडे व त्याच्या

तोंडाकडे अधून मधून पहातांना तिच्या मनांत आला नाही. अधोगत हनुवटीमुळें भुकुटीच्या संनिध अशीच त्याची दृष्टि शोभनेकडे पहातांना वळली होती अन् गाण्याची शेवटची लकेर वाजवून जेव्हां, एखाद्या कुशल वाद्यकाराप्रमाणें त्यानें बाण काढला तारांवरून, त्या वेळीं वरील गाण्याची ओळच विजय परत गुणगुणला.

आपला तर्क बरोबर ठरला याचा सूक्ष्म आनंद शोभनेला मनांत झाला. मात्र विजयानें नेमकें तेंच गाणें वाजवावें याचें आश्चर्य तिला मुळींच वाटलें नाहीं. कारण त्याच्या मनांतही तीच आपलेपणाची भावना तिज-विषयी होती, हें नन्तरच्या त्याच्या भाषणावरून तिला चांगलेंच कळलें.

“फार छान फिडल् वाजवितां हं तुम्ही !”

“हं ! माझ्या अनेक आवडींपैकी फिडल्वादन हा एक आनंद आहे.”

“आणखी कुठच्या आवडी आहेत तें तरी कळूं द्या एकदां !” शोभना चटकन् म्हणून गेली.

या तिच्या जिज्ञासेवर कपाटांतून एक लहानसा छयाचित्रांचा संग्रह काढून विजयानें तिच्या हातांत दिला.

त्यांतील एक छयाचित्र त्यानें जरावेळांपूर्वीच फिडल् वाजवितांना घेतलें होतें कीं काय असा भास झाला शोभनेला. कारण, अगदीं तसेंच तें होतें थेट. नन्तर तिनें पटापट तीं छयाचित्रे चाळलीं. एकांत तो पोहण्याचा पोशाख घालून जलपृष्ठावरच सरसर हात मारीत होता. दुसऱ्यांत गांवढळ लोकांचा समुदाय असून त्याच्यासमोर आवेशानें तो व्याख्यान देत होता. अन् मग तिनें इतर सर्व छयाचित्रे पाहिलीं. पुन्हां त्या शेत-कऱ्यांच्या जमावाचें छयाचित्र तिनें उघडलें. त्या चित्राकडे पहात तिनें विचारलें,

“हें कोणत्या ठिकाणचं आहे !”

“माझ्या कर्मभूमीचं ! इनामगांवचं आहे तें.”

“मला एकदां तुमचं गांव पहायचं आहे. फार वाहवा ऐकली आहे माझ्या मैत्रिणींकडून तुमच्या कार्याची ! त्या समुदायांत बोलतांना पहायचं आहे तुम्हांला !”

“अस्सं ! मलाही माहीत आहे तुम्ही फार छान बोलतां तें. सभेमध्ये तुम्ही बोललांत—”

“सभेमध्ये ? छे ! नाही म्हणायला वादविवादसभेमध्ये भाषण केलं आहे मी पुष्कळदां.”

“तेंच म्हणतो मी; मग उद्यां संध्याकाळच्या सभेमध्ये बोला ना आमच्या !”

“विषय कोणता आहे ?”

“विषय ? अगदी सोपा आहे; नुसत्या ‘हिंदुस्थान’ या विषयावरच बोललांत तरी चालेल. इतकीं उपांगं आहेत आपल्या राष्ट्राला—संस्कृति, इतिहास, धर्म, प्रचलित राजकारण—”

“राजकारण ?” डावा पंजा आपल्या तोंडावर टेकीत शोभनेनें विचारिलें.

“हो. कां ? राजकारण म्हटलं म्हणून घाबरलांत कीं काय ?”

“छे छे ! पण मी अजून कधींच बोललें नाहीं प्रकट सभांतून—”

“म्हणूनच आज सुरुवात करा म्हणतो ना !”

विजयाचा तो आग्रह तिला जरा पार पाडण्यास धाष्ट्यांचाच वाटला. कारण, दुसऱ्या दिवशीं संध्याकाळपर्यंत तें कार्य पार पडेल कीं नाहीं याचीच तिला शंका होती. परन्तु तिचें त्या दिवशींचें भाषण इतकें सुरेख झालें कीं घरीं परत येतांना विजयानें तिची फारच स्तुति केली.

“आजचं तुमचं भाषण मीं आतांपर्यंत ऐकलेल्या चांगल्या वक्तृत्वापैकीं एक म्हणून राहिल ध्यानांत”; तो म्हणाला.

“बोलण्याचं भय मला कधींच वाटलं नव्हतं पण राजकीय विषयावर मी अजून बोललें नव्हतें, त्यामुळें वाटत होतं कीं, कसं काय होईल.”

“अन् हें तुमचं यश इथेंच थांबायचं नाहीं; सार्वजनिक कार्यकर्त्याला वक्तृत्वासारखें जनमत तयार करायला साधन नाहीं दुसरं. मला फार वाटतं कीं, तुम्हीही त्याचा असाच उपयोग करावा.”

विजयाचे वरील उद्गार चारपांच दिवसपर्यंत शोभनेला एकसारखे आठवत होते. अन् नन्तर एके दिवशीं त्याचें बोलणें झालें त्यामुळें विजयाप्रमाणेंच कांहीं तरी कार्य करण्याची अनिवार इच्छा शोभनेच्या मनांत उत्पन्न झाली.

अन् सार्वजनिक कार्य करण्याचा तिच्या इच्छेचा अंकुरोद्गम वाढीस लागण्यालाही चांगला वाव मिळाला. विजय म्हणाला,

“इनामगांवचं कार्यही अपुरं वाटूं लागलं आहे मला. त्या दिवशीं मी जवळच्याच दोन तीन खेड्यांत हिंडलों. अन् आतां वाटूं लागलं आहे, कीं इतकी तयारी पुष्कळ आहे.”

“कशाकरितां ?” शोभनेनें प्रश्न केला.

“विणकामाचा जोडधंदा शेतकऱ्यांना शिकवायला. पांच सात दिवसांतच योजना आंखणार आहे मी. मला वाटतं माझ्या अपेक्षेप्रमाणें सर्व जमलं, तर पंधरा एक दिवसांत तें सर्व जमेल. एखाद् महिन्यानें इथें लहानसं ग्रामोद्योगाच्या कापडाचं भांडारही चालेल. आजूबाजूच्या वऱ्याच शेतकऱ्यांना इथें माल पाठवायला सांगितला म्हणजे झालं.”

“कशाच्या साहाय्यानें तयार केलेलं कापड असणार तें ?”

“सूतापासून विणकामापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या झोपडींत तयार होणारं, चरख्यापासून टकलीपर्यंत सर्व यंत्रांवरचं सूत असणार तें.”

“खा ?” ओठावर ओठ दाबित, आठ्या घालीत शोभनेनें विचारलें.

“हो. कां ? वाकी खरंच आहे, इल्लीं अशी एक समजूत झाली आहे आपल्यांत, कीं गांधींचं-मग तें कांहींही असो-खूळच असायचं. पुष्कळ बाबतींत मलाही तें पटतं; परन्तु या चरख्याच्या मागची आर्थिक साहाय्याची बैठक मात्र भक्कम आहे. ते म्हणतात तें अगदीं सत्य आहे. चरख्याच्या जोरावर हिंदुस्थान बराच वर येऊं शकेल.”

“उद्यां लढाई सुरू झाली. तर त्याच्याच जोरावर रक्षण करूं शकूं आपण आपलं, असंही म्हणाल ! अहो, विदेशीयांनीं तोफा डागल्या हिंदुस्थानावर उद्यां, तर काय तुम्ही त्यांच्यावर चरख्याचं सुदर्शनचक्र सोडणार कीं टकलीचं मोहनास्र ?” मिस्तिकलपणें शोभना हंसली.

“या बाबतींत मीही तुमच्याच मताचा आहे. परन्तु ग्रामोद्धाराला मात्र हातकामाचें सूत कांतणें हा एक प्रमुख धंदा आदे एवढीच मी चरख्याची योग्यता समजतां. कारण, हिंदुस्थानच्या शेतकऱ्यांचा कर्जाचा बोजाच इतका आहे कीं, त्यांत थोडी कांट झाली तरी बरीच स्वस्थता मिळेल त्याला. सरकारघाराच किती खाऊन जातो त्याचं उत्तर !”

“हो ! तुम्ही हें म्हणालांत म्हणून बरी आठवण झाली. याच कारणाकरितां धाराबंदी करण्याचा विचार आहे रतनपूर संस्थानातल्या शेतकऱ्यांचा. कालच तिथल्या कार्यकर्त्यांनीं लिहिलं आहे मला.”

“तुम्हांला ? हो माहीत आहे तें मला.”

“तें कसं ?”

“तुमच्या वडिलांनाच पाहिलं बहुधा मीं. म्हणजे, नाना त्यांचं नांव ना ? नेरळलाच दिसले होते. ते बोलत होते त्याविषयीं.”

“हो ना ! फार मोठं वादळ होणार आहे त्या संस्थानांत एखाद्या महिन्यांत. शेतकऱ्यांची तिथली एकजूट वाखाणण्यासारखी आहे बरं का ! एक परिषद् लवकरच भरविण्यांत येईल अन् त्या महाराजांना अंतिमोत्तर मिळेल.”

“बरोबरच होईल तें. कोण महाराज आहेत तेथले ?”

“महाराज ? चांगले शिकलेले आहेत. पण ते कधीच संस्थानांत नसतात. आतां सुद्धां उन्हाळ्यांत काश्मीरांत म्हणून गेले ते उत्तर हिंदुस्थानांतच आहेत. अन् त्यांच्या बद्दसल्लागारांमुळेच शेतकऱ्यांचे हाल चालले आहेत संस्थानांत !” अशा तऱ्हेची त्यांची नेहमी चर्चा होई.

विजय व शोभना यांचा हा परिचय पुढील वीस पंचवीस दिवसांत बराच वाढला. एखाद् दोन वेळां गप्पा मारल्याशिवाय दिवसच जात नसे त्यांचा. यासंबंधी आजूबाजूच्या विद्यार्थ्यांत बरीच चर्चा सुरू झाली होती. खुद्द शोभनेच्या मैत्रिणीही याला अपवाद नव्हत्या. आज शोभना लेडीज् रूममध्ये जों पाय टाकते तों आजूबाजूच्या सर्व मैत्रिणीमध्ये हास्यकलेरींची एकच लाट उसळली. मग ती यायच्या अगोदरच त्यांचा तसला वादविवाद झाला होता कीं काय कुणास ठाऊक. शोभनेनें समोर पाहिलें तों, ज्यू. बी. ए. च्या वर्गातील एक टेंगणी पण गोरीपान मुलगी आपला चतकोरभर रुमाल तोंडावर दोन्ही हातांनीं दाबदाबून हास्याचे उमासेच्या उमासे देत होती. पलीकडेच पिंगपाँग टेबलावर खेळ खेळण्यांत दंग आहों, असें दाखविणाऱ्या दोन मुली त्या हास्यकल्लोळांत शोभनेची चर्चा कशी दिसते तें पहाण्याकरितां मधूनच आपली बॅट उजव्या हातांत धरून तीवर डाव्या हाताचा पंजा ठेवीत खेळ थांबवून उभ्या रहात होत्या. त्यांनीं असें करायला न् शोभनेनें तिकडे पहावयाला जेव्हां एकच गांठ पडली, तेव्हां त्या परत

एकदां हंसल्या आणि खेळण्यांत दंग झाल्या. शोभनेला हा काय प्रकार आहे तें कांहींच कळेना. त्यामुळे तिनें सर्वजणी आपल्याकडेच पाहून हंसत आहेत हें ओळखून आपल्या कपड्यांतच कांहीं व्यंग नाही ना, अशा संशयानें पातळावरून उगीचच हात फिरविला, केस सावरल्यासारखें केलें, आणि उजव्या बाजूनें वळून मागेही पाहिलें, तरी तिला कांहींच कळेना.

“माले, या बाईसाहेबांना काय झालंय ?” दुसऱ्या वर्गातील, एक नकटी न्बुटकी मुलगी आपल्या जवळच्याच मुलीचा खांदा हलवून हंसली.

“इश्रा ! खरंच.” त्या मुलीनेंही आपला डावा हात तोंडावर झांकला.

त्यांचा हा गोंगाट उगीचच आहे असें समजून आपल्या हातांतलें एक पुस्तक काढून खिडकींत शोभना वाचीत बसली.

खोर्लीतला हंशा बराच कमी झाला; इतका की, खिडकीकडे पाहून कांहीं मुलें आपापसांत कॉलेजच्या पुढील पटांगणांत बोलत होती त्यांचा संवादही शोभनेला ऐकू आला.

“पिन् संपली वाटतं ?”

“तर ! किलबिल् संपली ती उगीच ?” दुसरा म्हणाला. त्या विद्यार्थ्यांतही मग-हास्य पसरलें.

तास सुरू झाल्यावर वर्गांतही तिचें लक्ष प्रोफेसरमहाशयांच्या शिकवण्याकडे नव्हतें. तिला वाटलें—

‘काय घाणेरडी वृत्ति आहे ही ! जरा कोणा दोघांच्यांत परिचय वाटला की झाली यांची टीका सुरू.’

याच वेळेस मग तिच्या मनानें विचारलें, ‘काय, तुझा आणि विजयाचा हा नुसता परिचय आहे ? प्रेमाचा मुळींच संबंध नाही यांत ?’

यावर ती मनांत म्हणाली, ‘हो, आणि प्रेम असलं म्हणून काय झालं ? मग तर हा उपहास आहे निव्वळ ! उघड उघड पवित्र आणि शुद्ध प्रेमाचं महत्त्व जणूं कांहीं चोरट्या व अनीतीच्या प्रेमाविष्काराच्याच जोडीचं; उलट प्रेम, तेंही विजयासारख्या हुशार व पराक्रमी पुरुषावर मी करतें, याचा अभिमान वाटेल मला !’

मधल्यासुद्धींत परत जेव्हां त्या मुलीचें संभाषण तिनें ऐकलें तेव्हां त्यांचा रोख आपल्यावरच आहे हेंही तिला कळलें.

“यंदा कोण जनरल चॅपिअन येणार ?” एकीनें विचारलें.

“मला ग काय माहीत ? हिला विचार.” शोभनेला डिंवचत दुसरीनें उत्तर दिलें.

“हो, ना ग ? शुभा ?” पहिलीनें सांथ केली. “विजय पटवर्धनच म्हणणार ती.”

“नाहीं, मग काय तुम्ही येणार होय ?” रागानेंच शोभनेनें विचारलें.

“इश ! रागवायला काय झालं त्यांत ?”

“रागवायला काहींच झालं नाही हें कवूठ,” शोभनेनें सुखवात केली, “फक्त तुमच्या मनोवृत्तीबद्दल कीव येते हेंच खरं. एखाद्या मनुष्यानें आपल्याला पूज्य अन् आदरणीय वाटणाऱ्या व्यक्तीबद्दल जिव्हाळा दाखवला की त्याचा विपर्यास तुम्ही त्यांचं प्रेम आहे यांत करणार ? बरं, समजा त्यांच प्रेम असलं एकमेकांवर तरी त्यांची टर उडवण्यासारखं त्यांत काय आहे ? पवित्र प्रेम प्रकट असलं तर त्याची शुद्धता अधिकच वाढते. लपून छपून प्रेमपत्रं लिहिणारी व आपले चोरटे चाळे चालविणारी व्यक्ति तुमच्या मते चांगली, असंच ही तुमची वृत्ति सांगेल ! सुशिक्षित म्हणविणाऱ्या तुम्हींच असं करूं लागला, तर तुमच्या शिक्षणाविरुद्ध नाक मुरडणारे ओरडतील तर काय आश्चर्य ? अनुरूप मित्राची निवड करणं हें, जन्मभर ज्याचं तोंडही पाहिलं नाही, त्याच्या निवडीपेशांचा चांगलंच !”

शोभनेच्या या उद्गारांवर मग त्या सान्या सुशिक्षित (!) स्त्रिया गप्प बसल्या.

आज सायंकाळी गांवाबाहेर तीं दोघें फिरायला गेलीं, तेव्हां आपण आपल्या आयुष्याच्या वसंतऋतूंतच वावरत आहों असेंच भोंवतालच्या फुलोर सृष्टीला पाहून त्यांना वाटत होतें. सृष्टीदेवता आपलें आकर्षक हिरवें लेणें ल्याली होती. आपल्या परिवाराच्या वैभवाला साजेल अशाच प्रकारचा चित्रित फुलांचा सडा तिनें आजूबाजूला टाकला होता. क्षितिजापलीकडून रविराज आपल्यावरील आड येणारें मेघपटलाचें आवरण दूर करण्यांत यश न आल्यामुळेच की काय त्या अरुंद अभ्रपटलाच्या खाली झटकन् क्षितिजावर जी एक चिंचोळी मोकळी पट्टी होती तीत शिरला. त्या पीतां-

बराच्या आकर्षक सुवर्णरंगांत कांहीं विहंगम आपापल्या शक्तिप्रमाणें भरान्या मारून घेत होते. मग थोड्याच वेळांत तेथेंच निविड अंधःकारांत रजनीच्या सांनिध्यांत आपणास रहावें लागेल याचा त्यांना अंदाज होता की काय कोण जाणे !

सुवासिक व प्रलोभनीय पुष्पसमूहाच्या बाजूला हारित पर्णसमुच्चय फडकत असावा त्याप्रमाणेंच शोभनेच्या मुखमंडलाच्या समंतात् वाऱ्याच्या झोकांत तरंगणाऱ्या तिच्या पातळाच्या पदराचा परिवार होता. आणि तिच्या या प्रेक्षणीय वैभवविस्ताराचा पल्ला वाढविण्याकरितांच पदराच्या दशा अधिक लांबवर लांबलेल्या दिसत होत्या. संध्यासमयीच्या त्या दिनकर व रजनीच्या संयोगाच्या कालांतरांत शोभना व विजय हीं दोघेही परिचय व अत्राधित मैत्री यांच्या सीमेवरच प्रेमाच्या रेषेवर रमत होती. प्रेमाच्या साम्राज्यांत खेदाच्या मांडलीक राजाना मज्जाव असतो. त्यांच्या त्या वेळच्या एकान्तांत आजूबाजूच्या अडचणींचा किंवा आयुष्यांतील इतर दुःखांचा मुळींच विचार नव्हता. परन्तु वैयक्तिक खिन्नतेचा विचार सोडला तरी समोरूनच धांवत जाणाऱ्या एका खेडवळ मुलावरून त्यांच्या गुजगोष्टींचा कल साहाजिकच जीवनाच्या विषमतेच्या विचाराकडे वळला.

“किती आनंदांत आहे हें पोर !” शोभनेनें बोट दाखविलें.

“बालपण आहे ना ? वाडिलांच्या कृपाळत्रामुळें विषम समाजरचनेची घग लागते आहे कुठें त्याला ! यांच्या पोटावर अन् श्रमांवर श्रीमंतांनीं ऐषआरामी हवेल्या बांधाव्या अन् यांचीं मुलें मात्र दारिद्र्याच्या जन्मसिद्ध शापांनीं तशीच राहावीं ! गढूळ पाण्यांत आंघोळ हाच यांचा जलविहार. पहिल्या दोन पुस्तकांचं वाचन हेंच यांचं शिक्षण अन् आर्थिक गुलामगिरींत पिचणं हेंच जीवनसर्वस्व ! पण हें असंच चालायचं. सुखवस्तु अन् चैनी लोकांच्या उंचीवरील हवेल्या अन् दारिद्र्याच्या गर्तेतील गरिबांच्या दुबळ्या झोंपळ्या यांत हा विषमतेचा चढ पसरलेला असायचाच. समाजरचनेंत बदल हाच उपाय दिसतो आहे याला.”

“म्हणजे, भाईलोकांचं तत्त्वज्ञान मान्य आहे तुम्हांला ?”

“छे छे ! रशिया म्हणजे परब्रह्म भानून नाचणारा मी नाहीं ! हिंदु-

स्थानांतली स्थिति रशिधांतल्या स्थितीहून जरा निराळी आहे. पण किती ज्ञानं तरी तेंही एक तत्त्वज्ञान आहे. मानव्य, विश्वबंधुत्व वगैरे गोष्टी फार दूरच्या आहेत ! परन्तु तें सोडलं तरी दीनजनता अशीच हालअपेष्टांत पडून रहावी हें मला मान्य नाही. श्रीमंतांच्या सुखसोयींत काट मारूनही त्यांना थोडी सवलत दिलीच पाहिजे. अन् त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याला शिक्षण हा एक बराच गुणकारी उपाय आहे.”

“सज्ञानता म्हणजे संपन्नता नव्हे !”

“ज्ञानानेंच आपल्यावरील छळाची अन् आपल्यांतील आवश्यक सुधारणांची त्यांना जाणीव होईल. हिंदुस्थानचं भाग्य पुष्कळसं शेतकऱ्यांच्या उठावणीवर अवलंबून आहे. इनामगांवकडे ह्याच दृष्टीनें मी पाहतो. एक गांव उठवून काय होणार ? असं विचाराल, पण त्याला उत्तर एकच की, पहिलं गांव विजय उठवील. मग मागील वाट दुसऱ्यांना मोकळी राहील.”

चित्रविचित्र आकारांचे व रंगांचे ढग आकाशांत फिरत होते. थोडथोड्या वेळानें त्यांची चाळवाचाळव होई, सूर्यप्रकाशाचा कोन बदलला जाई व मग प्रकाशकिरणांचा समुच्चयही भिन्नतेनें चमके.

“किती मजेदार देखावा दिसतो आहे नाही ?” शोभनेनें विचारिलें.

“जवळची शोभा सोडून निसर्गाचं सौंदर्य पाहण्याइतका मी कांहीं अरसिक नाही !”

“हो ! कांहींतरीच !” मान वेळावीत तिनें लटक्या अभिनय केला. तो विजयाला मोठा मोहक वाटला. तिचे स्वैर कुंतल कृष्णकमळाच्या श्यामलवर्णाय विसतंतूंची वायूच्या सान्निध्यांतील हालचाल वाटली त्याला. हृदयाची पडछाया मुद्रेवर पडत असते ना ? निरामय प्रेमाच्या ज्या सुत लहरी शोभनेच्या अंतःकरणांत कंप पावत होत्या, त्यांचा परिणाम म्हणूनच बहुधा तिच्या मुद्रेवर चंचल छटा पडलेली विजयाला दिसली. तिच्या काळ्याभोर व किंचित् टपोऱ्या डोळ्यांची आपांगेही अगदीं शुभ्र नसून त्यांत अल्पसा निलीमा पसरला होता. तिनें अंगांत घातलेल्या काळ्या ग्लाऊजची तिच्या स्कंधप्रदेशावरील कड ज्या स्थलावर संपत होती तिथूनच त्या रंगाच्या अंतिम विरोधाच्या वर्णाचा तिचा मांसल भुजदंड अधिक शोभिवंत दिसत होता. तिच्या अंगावरील क्षणोक्षणीं दळणारा पदर तिनें एकदां बट्ट लपेटून घेतला

व 'काय गऽ तरी हा वारा बाई', असे म्हणत विजयाच्या अंगाजवळच ती सरकली. आपल्या प्रेमदेवतेच्या त्या पवित्र सौंदर्याच्या निरीक्षणांत विजय इतका गुंग होता. परंतु भावनांचा खळखळाट तसाच चालू ठेवणें त्याला अशक्य झालें. म्हणूनच त्यांचा आविष्कर करण्याकरितां आपल्या वामस्कंधावर मस्तक टेंकून बसलेल्या शोभनेकडे तो दृष्टीनेच वळला. अन् तिच्या रेशमी केशभारावर आपला कपोलभाग रेलून थोडा वेळ थांबला. त्याच्या या कृतीनें संतुप्त होऊन काढलेल्या शोभनेच्या एका हुंकारानें तो त्या सौख्यसमार्धांत अधिकच गुंग झाला.

सूर्यानें आपले डोळे मिटले. क्षितिजाखालीं पळालेल्या भास्कराचा शोष लावण्याकरितां तमराजांनीं आपला प्रभाव सर्व अंबराच्या कानाकोपऱ्यांत पसरला. आणि त्याखालीं जरा वेळापूर्वींच शोभायमान दिसणारी ती टेकडीही आपला काढोखाचा बुरखा आपल्या अंगांवर ओढून स्वस्थ बसली.

“चलायचं ना ? किती अंधार पडला हा !” विजयाची ती सौख्यसमाधि शोभनेच्या या वाक्यानें भंग पावली.

“मी केव्हांच निघणार होतो ! तूंच मला घुटमळत ठेवलंस !”

“तें काय विचारतां !” मोहक खळ्या गालांवर प्रकट झाल्या तिच्या.

“परवांच स्विमिंग कॉपिटिशन्स् आहेत आमच्या.” विजयानें नन्तर तिला सांगितलें.

“म्हणजे ? एवढ्यांत आल्या कीं काय !”

“हो ! ऑगस्टही संपत आला ना ? पण तेही खरंच आहे ! मनःस्थितिच कालाची लांबी ठरवीत असते.”

असें म्हणत तीं दोघें उठलीं. गांवांत शिरतांना, टोलनाक्याच्या वळणावरून रस्त्याला लागल्यावर शोभना म्हणाली—

“विजय, तुम्हीं किती दिवसांत घरीं आला नाहींत आमच्या !”

“होतं आहे खरं असं.”

“आज रात्रीं याल ? काकांना सांगून ठेवते घरीं रहायला ! अं !”

“अच्छा !”

रात्रीं विजय शोभनेकडे पोंचला, तो दारांतच काका त्याला भेटले.

“काय हो ? आज आठवण झाली होय आमची !”

“नाहीं; पण परवां तुम्ही घरांतच नव्हता !”

“अहो, आमच्या ऑफिसच ऑडिट सुरं आहे ना ! त्यामुळें मला वेळ नव्हता फार ! आमच्या बँकिंग खात्यांत असा त्रास असतो कांहीं वेळां; पुढें मिळणाऱ्या भोकळीकीच्या आशेवर, स्वतःचं सौख्य डिस्काऊंटनें घ्यावं लागतं अशा वेळीं !” मान हलवून हंसत काकासाहेब म्हणाले. त्यांच्याजवळ दुसरें कोण बसलें आहे, हे पहातांच, ते रामभाऊ होते असें विजयाला कळलें.

“यांना तुम्ही ओळखतां ?” रामभाऊना काकासाहेबांनीं विचारलें.

“वा, म्हणजे चांगलेच; हे आमच्याच गांवचे !” रामभाऊ उत्तरले.

“असं कां ? छान ! आमच्या शोभनेचा न् यांचा चांगला परिचय जमला आहे !” याकडे शोभनेनें आपलें लक्षच नाहीं, असें दाखविलें. “चांगले आहेत ! हुशार आहेत, पराक्रमी आहेत; चळवळे आहेत ! अहो या तरुणांनीं जर आपापसांत जमवून घेतलं तर आमची तरी काय हरकत आहे ?” विजय अन् शोभना यांचेकडे आळीपाळीनें हात दाखवीत काका म्हणाले, “मी तर नानाला सांगणार, कीं बाबा रे तुला तरी कुठें होणार आहे संशोधनाची दगदग ?” सूचितार्थानें काकांचें हे बोलणें चालूं असतांच शोभनेनें विजयाकडे पाहिलें. “बधितलंत ? काय धूर्त आहेत काका आमचे ?” असेंच विचारीत होती ती !

“काय म्हणतां ?” रामभाऊनीं आपले डोळे विस्कारिले, “यांचा तुमचा असा संबध आहे का ? हंSSS !” हें बराबेर नव्हे अशा अर्थानें रामभाऊ हंसले.

“कां ? काय हरकत आहे ?”

“हरकत ? ती यांनाच विचारा ! यांचं इनामगांवचं जीवन ? गरीबांना हे आपल्या कुटुंबाप्रमाणें आश्रय देतात अगदीं !” रामभाऊनीं आपली नापसंति दर्शविणारी अशी वाक्ययोजना केली. त्या दिवशींचें त्यांचें बोलणें आटवळें विजयाला ! त्याची दृष्टि चपापली ! कांकांनीं व शोभनेनें आपल्याकडे न्याहाळून पाहिलें अशी शंका आली त्याला ! थोतांड कां होईना पण उगीच रामभाऊ भरकटायचे अन् अमृतमय जीवनांत मिठाचा खडा पडायचा थोडा वेळ ! विजयाला वाटलें. कारण अंती त्याची विशुद्धता पटलीच

असती सर्वाना असा त्यांचा आत्मविश्वासच होता.

हा सर्व प्रकार इतका चटकन् झाला की काकांनी जणू काहीच झाले नाही असे दाखविले व सारवासारव केली. “अहो सार्वजनिक आयुष्य म्हणून ना ! वा मग आमच्या शोभनेला तर हौस आहे फार.”

“तें पुरे काका, वरं का !” शोभनेने त्या बोलण्याला नापसंति दर्शविली.

“वरं आहे ! तेव्हां काय विजय ? हे रामभाऊ, मी अन् हिचे नाना,” शोभनेकडे त्यांनी बोट दाखविले, “एकाच शाळेत लहानपणी शिकलो. पुढे नाना घरीच राहिले, आम्ही ह्या बॅकिंग व अकौंटन्सीकडे बो. कॉम्. होऊन बढलो अन् हे—”

“त्यांचं माहीत आहे मला !” जरा चिड्डनच विजयाने उत्तर केले.

हा प्रकार काय आहे हें इतर कोणालाच कळेना !

“हो तुमच्याच गांवचे हे ! तेव्हां तें ठीकच आहे.” परत एकदां काकांनी सांवरून घेतले. व मग इतर बऱ्याच गप्पा झाल्या त्या सर्वांच्या ! रात्री घरी येऊन अंथरूणावर अंग टाकताना, शोभनेच्या मनांत एक शंका आली, पण तिनेच समाधान करून घेतले आपले.

“माझे विजय, असे कधीच असणार नाहीत.” ती म्हणाली.

सकाळीं पोहण्याच्या दंगलीत भाग घ्यायचा म्हणून लवकर उठायचें याच हेतूनें आदले दिवशीं विजय लवकरच झोंपी गेला. आदल्याच दिवशींचा त्याचा व शोभनेचा संक्रमित जीवनक्रम आठवून आज त्याचें मन पूर्ण समाधानांत होतें. निरतिशय समाधानाच्या मनःस्थितीत तो गाढ झोंपला होता. पहाट केव्हां झाली हेंही त्याला कळलें नाहीं. चित्तवृत्ति तल्लीन करणारा उषेचा प्रकाश खिडकींतून आंत येत होता. त्या वेळेस खिडकीजवळील आपल्या मृदु शय्येवरील मऊ उशीवरच आपलें मस्तक चाळवून त्यानें खिडकींतून पलीकडे पाहिलें ! उजळत्या दिशेला सोनचांपयाचें झाड आपला पुष्पसंचय विखुरलेला असाच हालवीत होतें. टेवलावरील अलार्मु टाइमपीसची टक्कट् चालूच होती अन् शेजारच्याच खोलींत नेहमींप्रमाणें दूध घालून जाणाऱ्या इसमानें दुधाच्या वरणीचा खडखडाटही त्याला ऐकविला; उठायला अजून थोडा अवकाश आहे असें समजून आपल्या पायालगतचा लाल लेप त्यानें अंगावर ओढला, एका कुशीवर तो वळला, व एका अल्पशा, गुलाबी थंडीतील साखरझोंपेत तो दंग झाला.

थोड्याच वेळांत सूर्यकिरण आपल्या असंख्य हातांनीं आपल्याला उठवीत आहेत असेंच त्याला वाटलें. खिडकींतून दिसणाऱ्या बैठ्या घराच्या कौलारावर अंगणातील झाडांची छाया मागे पुढें झोंके घेत होती. डाव्या बाजूच्या गुंतुऱ्याचा लाल चुटुक पुष्पसंभार आपल्या टवटवीतपणानें उठून दिसत होता. पोपटाचीं चिमणीं पोरें आपला आवाज काढीत होती जवळच्याच पेरुच्या झाडावर, अन् वर्तमान पत्र विकणाऱ्या मुलाचा, रस्त्यानें लांब लांब ऐकूं येत जाणारा पत्रांतील मथळ्याचा ओरडाही त्याला ऐकूं आला.

पांघरुण बाजूला फेकून देत तो कोंटवर बसता राहिला. उजव्या हाताची बोटं डाव्या हाताच्या बोटंांत अडकावून हात ताणून त्यानें एक जांभई दिली नि आपल्या मलमलीच्या अंडरवेअरचा, मागचा भाग दोन्ही हातांनीं नेहमीं

प्रमाणें खाली ओढीत तो उठला. धोतराचा सोगा नीट खोंचला त्यानें अन् खोलीचें दारही उघडलें.

प्रातःविंधी आटोपून खोलीत घेऊन आपले पोहण्याचे कपडे काढीत तो बसला होता; तें संपवून तो जेव्हां परीटाकडून आलेल्या शर्दूला, गुंब्या लावीत येरझारा घालीत होता, त्या वेळेस त्याच्या पायांतील खडावांचा एक-सारखा आवाज होत होता. मधूनच आपल्या पायांच्या आवाजानें वाहेरूनच कोणीतरी दारापर्यंत आलें आहे असं त्याला वाटे. दुधाच्या पातेलीत दूध-वाल्यानें आणलेलें दूध घेऊन परत दार लोटून न टाकतां तें त्यानें तसेंच उघडें ठेविलें. अन् स्टोव्ह पेटवून त्यावर दूध तापत ठेविलें.

परत आरशासमोर केंस सांबरीत असतांच त्याला शोभिनेचें प्रतिबिंब दिसलें.

दाराच्या चौकटीतच उभी होती ती; तिचे निसर्गतःच लाल ओठ प्रातःकालच्या तरतरीमुळें अधिकच शोभिवंत दिसत होते. रुंद व मोहक कपाळावर कांहीं केस स्वरूपें बागडत होते. उजव्या हातानें पातळाचा पदर ती पुन्हांपुन्हां सांवरून घेत होती. वक्षःस्थलावरील किनारीचा व्ळांऊज त्यामुळें झांकला जाई. पातळाचा पदर धरलेला उजवा हातच वर आपल्या मुखकमलाकडे नेऊन, आपल्या येण्याकडे यांचें अजून कसे लक्ष नाही याचंच आश्चर्य करीत, तो हात तसाच उलटा तिनें तोंडावर ठेवला होता. वरील ओठ खालील ओंठावर दाबून त्यावर त्या हाताची दोन दोटें ठेवून ती हंसत होती. तिच्या गालांवर त्यामुळें अस्फुटशा खळ्या प्रकट होण्याच्या वेतांत होत्या. गुलाबाच्या प्रफुल्लतेपूर्वीच्या कळ्याच जणूं कांहीं ! तिच्या उजव्या हातांतील सोन्याची बांगडी कोपराकडे सरकली होती आणि खिडकीतील सूर्यकिरणांत तिच्या कानांतील कुड्यांची झांक तिच्या कानशिलावर पडली होती.

प्रतिबिंब पाहाण्यांत विजय गर्क होता.

खोलीच्या भिंतीशेजारील स्टोव्हची घरघर चालू होती. लालसर झांकणी-वरील वाजूस जळत्या सूर्यकमळाच्या पांकळ्यांप्रमाणें ज्वाला पसरत होत्या आणि त्यांचेंच उलटें प्रतिबिंब खालील पितळेच्या स्वच्छ टांकीवर उमटलें होतें, तें जरासें वांकडें तिकडेंच.

“सौंदर्योपासन चाललं होतं वाटतं ?” शोभिनेचेंच शांततेचा भंग केला.

“सौंदर्याचं निरीक्षण चाललं होतं !” आपला डावा गाल किंचित् वर चढवीत हंसण्याच्या संवयीचा अवलंब केला त्यानें. अन् टेबलाजवळीलच खुर्ची जरा पुढें ओढून ‘या ना’ असें तो म्हणाला.

“तुम्ही एवढे सुंदर आहांत !” खुर्चीवर बसतां बसतां शोभनेनें प्रश्न केला.

“कुणास माहीत ! पण तुमचं प्रतिबिंब तर आहेच ना ?”

“मी तिथें किती वेळची उभी होतें पण तुमचं लक्ष कुठं होतं ?”

तिच्या उंचावलेल्या उजव्या भुंवईकडे पहात विजयानें उत्तर दिलें,

“माझ्या पाठीला डोळे नाहीत !”

“पण पुढें तरी आहेत ना ! आरशांतच मी आलेली दितायला हवी होतें !”

“इंद्रधनुष्याचं मोहक दृश्य सोडून तें सूर्याचं प्रतिबिंब म्हणून, सूर्य पाहायला कोणी काहीं क्षितिजाखालीं धांवत नाही !”

“क्षितिजापलीकडे राहूं द्या, पण दारापर्यंतही धांवायला नको होतं ! दृष्टिच धांवली असती इथून.” या तिच्या विनोदावर विजयानें स्टोव्ह विझविला.

शोभनेनें खोलीभर दृष्टि टाकली. त्या वेळेस शेल्फवरील पुस्तकांची ओळ पाहून तिचे डोळे त्यांच्या नांवांवरून फिरले. “आजचा हिंदुस्थान;” ‘Body Beautiful,’ ‘Aids to Body-Building,’ ‘Patriot India’ वगैरे नांवे तिनें वाचलीं.

“बरींच पुस्तकं जमवलीं आहेत तुम्हीं !”

“हो. विश्रांतीच्या काळांत माझ्या कार्याला पोषक असं बरंच वाचतों मी. उलट सुलट विचार कळतात; एखाद् वेळेस चांगली भरही पडते आपल्या माहितींत.”

टेबलावरचींच मासिकें उचलून शोभनेनें तीं चाळलीं. तिच्या हातांतील मासिकांतील एका चित्राकडे पाहात ती म्हणाली, “मी ज्योतिषी नाहीं पण आज एकदम स्फूर्ति आली आहे मला ज्योतिष सांगायची !” ती हंसली अन् गालांवर खळ्या उमटल्या तिच्या !

“कोणाचं ?”

१) “कोणाचंही ! तुमचंच सांगू ? आज तुम्ही पोहण्यांत पहिले. येणार ! अन् मग मला कॉफी मिळणार. त्याबद्दल आणखी सांगू ? आज तुम्हांला कोणाचं तरी निमंत्रण आलं असणार !”

“यापैकी पहिली दोन ठरलेलीच होती. तिसरं मात्र खरंच ओळखलंत बुवा तुम्ही ! हें पहा ! परवां तुम्ही विचारलं होतं ना ? तेंच चालून आलं आहे. रतनपूरविषयी आपण बोलत होतो ना ? तिथल्या शेतकऱ्यांच्या परिषदेला मी अध्यक्ष व्हावं असं मत आहे त्या कार्यकर्त्यांचं ! सप्टेंबर अखेर आहे ती परिषद !”

“हो ना ! मग काय वाईट आहे ? वा ! चांगलंच !” आपला यांत मुळीच हात नाही. असं दाखविलं तिने !

“अन् तुमच्या कालच्या समारंभाचं काय झालं ?” विजयाने प्रश्न केला.

“किती झोकांत झाला तो ! कुठच्या खेड्यांत व्याख्यान ठरवलं न् आयत्या वेळीं चुकल्यासारखं झालं मला. प्रथम टाळ्यांच्या गजरांत आम्ही दोघी चढलों स्टेजवर अन् एका कोपऱ्यांतून आवाज आला “दोन गुलाब !” त्यावर हंशा पिकला. शकुन्तलाबाईंनी हें चांगलंच लक्षांत ठेवलं असं दिसलं ! सुरवातीसच हंसत म्हणाल्या, “तुम्ही मला गुलाब म्हणालांत ! पण फांट्याशिवाय सैपाक नाही न् फांट्याशिवाय गुलाब नाही. म्हणूनच मी तुम्हांला एक कटु जाणीव करून देणार आहे !” यावरही हंशा उठला. तेव्हां मात्र गंभीर होऊन त्या म्हणाल्या, “आपण हंसतां पण याच वृत्तीनं आपण सगळीकडे हास्यास्पद ठरतां. प्रत्येक कार्यांत जबाबदारी न् गांभीर्य टाळून चालणार नाही !” यावर मात्र सर्वत्र स्तब्धता झाली अन् नन्तर चांगलं चाळीस मिनिटें उत्तम प्रकारें त्यांनी त्यांचे विचार धिटाईनें मांडले !”

“लागलीच गेल्या वाटतं त्या ?”

“इश, हो ! अन् माझ्या खोर्लीतला तुमचा फोटो पाहिल्यावर म्हणतात कशा, की, यांच्यासारखाच एक मनुष्य आहे विकासपूरला ! तुमचा पोहण्याच्या तयारीतला तो फोटो घाईघाईनेच त्यांनी न्याहाळून पाहिला. पण पुढं बोलायला मुळीं वेळच नव्हता ! लागलीच त्या रवानाही झाल्या ! त्यांना सुंबईलाही जायचं होतं !”

“माझ्यासारखा मनुष्य विकासपूरला आहे ! बरं आहे ! जायचंच आहे लवकर तिकडे !”

“तें कशाकरितां ?” हातांतलें मासिक टेबलावर टाकून तिनें विचारिलें.

“वा ! येत्याच नाताळांत इलाखा ऑलिंपिकचे सामने आहेत ना ?”

“अन् हें पाह्यलंत का ?” असें म्हणून आपल्या रोजनिशींतील पहिल्याच पानावरील एक छायाचित्र त्यानें दाखविलें तिला कपाटांतून काढून !

“हें काय ?”

“माझ्या लहानपणचा फोटो आहे तो !”

“म्हणून ? एकाच मनुष्याचे दोन फोटो कशाला जपून ठेवले आहेत ते ?”

“एकाचेच नाही आहेत ते !” शोभनेच्या खुर्चीच्या पाठीवर हात ठेवून तिच्या हातांतील फोटोकडे वांकून पहात विजय म्हणाला, “यांच्यामार्गे एक दुःखद घटना आहे. माझा हा सख्खा भाऊ आहे. एकाच वेळीं जन्म झाला आमचा. दुदैवानें माझी आई त्या बैलगाडीच्या प्रवासांत एकाकी सांपडली अन् त्या भयान रात्रीं माझा विश्वासू गडी, जो अजूनही आमच्याकडेच आहे, तो असूनही त्याच्या पराक्रमाचा निभाव लागला नाही !” मातेच्या स्मृतीनें विजयाचें मन द्रवलें. शोभना स्तब्धच होती. “त्यानन्तर सकाळीं बेशुद्धीतून आई शुद्धीवर आली, तों एकटा मीच गाडींत होतो; अन् तो गडी ! माझा हा भाऊ—अजय त्याचं नांव—आदल्या रात्रीं त्या चोरांच्या हल्ल्यांत कुठें त्यांनीं नेला कुणास माहीत ! त्यांनीं आम्हा सर्वांना भूल दिली असं आई म्हणत होती. अन् ती मानावर आली त्या वेळेस हल्ल्याच्या जागेपासून दोन तीन मैल आम्हांला पुढें आणून सोडण्यांत आलं होतं. परत मार्गे जाऊन तपास करतां तिथें कोणीच नव्हतं असं कळलं त्यांना ! दीड वर्षांचा होतो सारा मी तेव्हां ! तेव्हांपासून माझ्या वहिनीनं वाढवलं मला ! वहिनीनेंच ही सर्व हकीकत सांगितली ! अजयाच्या विरहानें आई नन्तर एखाद वर्षांच्या आंतच निवर्तली !” शून्य दृष्टीनें बाहेर पहात होता विजय.

भाषणाचा ओघ एकदम या दिशेला गेला हें शोभनेला कसेंसेंच वाटलें. विजयालाही तें प्रशस्त वाटेना ! म्हणून त्यानेंच हंसून तो बदलला. दोन्ही मांड्यांवर थापट्या मारून तेच हात पुढें पसरीत तो म्हणाला,

“बरं, जाऊं द्या ! झाल्या गोष्टी होऊन गेल्या !”

अन् असें म्हणून तो फोटो त्यानें पुन्हां नीट ठेवून दिला.

“बरेच हार घालून घेतले असतील त्या वाईर्नी ! अन् त्या बरोबर तुम्हीही ?” कोट चढवीत विजयानें प्रश्न केला.

“बायका हार घालून घेत नाहीत ! दुसऱ्यांना घालतात फक्त !”

“तें कुणास ठाऊक ! बोलण्याच्या कामांत तुम्ही हार खाणार नाहीं हें बाकी खरं !”

“हो S S !” मान हालवीत शोभना मनापासून हंसली.

तलावावर तीं दोघे पोचलीं त्या वेळेस तलावाच्या बाजूची सर्व जागा प्रेक्षकांनीं फुलून गेली होती नुसती ! चित्रविचित्र रंगाचें प्रदर्शनच भरलें होतें तेथें ! कॉलेजांतील मुलांच्या आवडीचे निरनिराळ्या रंगांचे कोट, मुर्लीच्या हौशीचीं पातळें, या सर्वांच्या प्रत्येक नमुन्याचें प्रातिनिधीक दालन होतें तें जणूं ! थोडा आरडाओरडा तेथें होत होता यांत कांहीं नवल नाहीं; पण तलावाच्याच टोंकाला विजयाच्या कॉलेजांत एकजात श्रीमंत बापांचे चिरंजीव असलेल्या पांच सात जणांचें जें एक टोळकें होतें च ज्यांचें ध्येय खाना पीना खेलना और मजा करना ! हेंच होतें त्यांतील एक काळसर मुलगा जोरानें ओरडला सुद्धां विजयाच्या नांवानें. मात्र असें करण्यांत अनादराचा मुर्लीच आवाज नव्हता त्याचा. कॉलेज-मधील प्रत्येक विद्यार्थ्यांस विजयाबद्दल आदरच होता.

“कोण हे ! हं हं ! माहीत आहे ! काय मोठ्यानें ओरडतात हे ! अन् त्यांचा तो सूट ! डोअरकीपरच म्हणायचं कोणी !” शोभनेनें तिकडे पहात म्हटलें.

“म्हणायचं काय ? त्याचं तें टोपणनांवच आहे त्या मंडळीत !”

दोन पंचांची, सीमा ठरविण्याकरितां दोरी बांधण्याची खटपट चालली होती एकीकडे ! तर सुरवातीच्या इषान्याचा बार एकदां चांचणी म्हणून काढून पहात होते एक पंच; तलावांतील लहान लहान जलतरंग हालत होते; पाणी इतकें संथ होतें म्हणूनच तलावावरील एका बाजूचे तीन मजले व तेथलीच शिडी पाण्यांत उलटी प्रतिबिंबित दिसत होती. आकाशाचा टोपही उलटा पसरला होता. एका बाजूला मुद्दाम कोंडून ठेवलेल्या माशांची हालचाल थोडी खळबळ करी तेवढेंच जलपृष्ठ विलोल होतें कायतें.

स्विमिंग् ड्रेस चढवून शिडीवर पाय ठेवण्याकरितां जातांनाच जवळील शोभनेला “शुभा, हें घर हं जरा !”. असें म्हणत हातावरील सोन्याच्या घडयाळाची सांखळी सोडून तें विजयानें तिच्या हातांत दिलें. त्याच्या त्या आकस्मिक एकेरी संबोधनामुळें शोभनेनें मंदस्मित केलें.

“अधिकारच आहे तुम्हांला तसं म्हणायचा ! व त्यांत मलाही अभिमानच वाटेल स्वतःच्या या पात्रतेविषयी;” असेंच सुचवायचें होतें तिला का कोणास माहित !

त्या लवाचिक शिडीच्या हालत्या पायन्यांवर सरसर पाय टाकीत, उजव्या हातानें मधूनच केंस सांवरीत आणि परत शिडीच्या बाजूचा त्याच हातानें आधार घेत सर्वांत वरच्या मजल्यावर विजय जाऊन बसला. त्याच्याच खालच्या पुढें आलेल्या मजल्यावर बहुतेक मुली उभ्या होत्या. त्यांतच शोभनाही उभी होती.

“Competitors, follow in !” पंचांनीं आक्रोश केला.

सुरुवातीच्या निशाणापासून एक आडवी दोरी धरलेली होती. तिच्या दुसऱ्या बाजूला सर्व कॉपिटीटर्स गेले. त्याच्या त्याच्या मित्रांनीं स्फुरणदायी उद्गारांनीं त्याचें त्याचें स्वागत केलें.

याच वेळेस तलावाच्या चोहोंकडून ‘बक् अप् विजय !’ म्हणून एकच हुल्लड उठला. टाळ्यांचा गजर झाला. या ओरडेंत मघांचा दामलेचाही आवाज होताच !

उंच मजल्यावरून विजयानें तीरासारखी उडी मारली. जलतुषार उडाले. पिंजलेल्या रंगीत कापसाप्रमाणें सप्तरंगांचा समूह हवेंत तरंगला. शर्यतीस सुरुवात झाल्यावर ठरलेल्या दोन फेऱ्यांच्या शेवटीं विजय अजूनही मार्गेंच आहे हें पाहून तो प्रथम कसा पोंचणार या पेंचांत शोभना होती. कारण दुसरी फेरी अर्धी संपविली इतरांनीं, तरी विजयाची अजून पहिलीच पुरी व्हावयाची होती. त्यामुळें ती, याचा उलगाडा कसा करायचा, याचा विचार मनांत करते आहे तोंच विजयाचे हात पाण्यावर भराभर पडूं लागले. नावेमार्गें तिचा माग पसरटपणें पाण्यावर रहातो, तसा विजयाच्या पाया-पाठीमार्गें जलविस्तार पडत होता; आणि हां हां म्हणतां सर्वांच्या पुढें तो झाला. आतां एकजण कसावसा हात मारीत होता, त्यालाही त्यानें मार्गें

टाकलें ! विजयानें शर्यत जिंकली. असल्या चढाओढींत शेवटीं ज्याचा दम अधिक तोच विजयी हेंच या सर्व प्रकारानें शोभनेला कळलें.

प्रेक्षकसमुदाय ओसरूं लागला. कपडे करून शोभनेसह विजय निघाला. मुख्य रस्त्याला तो लागला तोंच मधांचा तो काळसर मुलगा त्याला भेटला. उजव्या हातांतील पिशवी दुसऱ्या हातांत धरीत तो म्हणाला, "Congratulations Vijay,"

"Thanks !" असें म्हणून शोभनेकडे पहात विजय तिला म्हणाला, "यांचं नांव दामले ! फार चांगले ऑर्गनायझर आहेत बरं का ? बरंच कार्य केलं आहे दलितोद्वाराचं यांनीं सोलापूरच्या बाजूला. माझ्या योजनेचाही शेतकऱ्यांत फार प्रसार केला आहे ह्यांनीं; आणि यांचं नांव" असें म्हणत विजय शोभनेकडे हात दर्शवीत दामलेकडे बळला.

"माहीत आहे मला !" हंसत दामले उत्तरला, "म्हणजे तो खडकीचा अवघात, तो हाच ना ?"

त्याच्या वाक्याचा हंसतच स्वीकार करीत, दामले गेल्यावर विजय म्हणाला,

"फार गमत्या आहे ! जरा अवखळ आहे. एखादा फाजील धीट आणि दांडगाही म्हणेल त्याला ! पण असलीच माणसं नीट उपयोग केला तर कार्यही करतात चांगलं, याचं दामले उत्तम उदाहरण आहे ! मी पहिल्या पासूनच त्याला हेरला, अन् आतां त्याच्या कार्याचा बराच परिणाम दिसतो आहे त्याच्या प्रांतांत."

यावर, आपलें दामलेविषयींचें आश्चर्य प्रकट करीत शोभनेनें विचारलें, "काय प्राणी आहे ? आणि याच्या हातांत ती पिशवी कशाला आतां या वेळेस ?"

"वा ! तें तर त्याचं वैशिष्ट्य आहे ! कुठेंही जा, पहिल्या टर्मभर कॉलेजच्या वर्गाव्यतिरिक्त हा 'रिक्तहस्तें' कधींच नसायचा."

आपल्या चुटुकदारपणाची हंसून आपणच स्तुति केली विजयानें.

"आज मला दरवर्षापेक्षां जास्त आनंद होणार आहे, आजच्या यशाबदल !"

"तें का ?" विस्फारीत नेत्रानें शोभनेनें आपली अजाणता व्यक्त केली.

“कारण ! तुम्हांला होईल म्हणून ?”

“माझा आणि तुमचा काय संबंध ?” प्रश्नाचा जोर दाखवितांना आवाजांत जो एक प्रकारचा कंप उत्पन्न होतो तो झाला तिच्या शेवटच्या शब्दावर !

“संबंध नाही; पण लवकरच होणार आहे.” हातरुमाल खिशांतून काढून तोंडावरून फिरवीत विजय म्हणाला. “वरं आतां घरीच जायचं का एकदम ?”

“नाहीं तर काय ? रस्त्यावरच थांबायचं ?”

“थांबू नये ! पण थांबायला लागणार आहे तुमच्या मोहक हास्यानें !”

“तर तर !” आवंढा गिळून शोभना म्हणाली, “चटकन् कुठच्या तरी इमारतींत शिरलं पाहिजे तुम्हांला; कारण माझ्या हास्यावर काहीं मी हुकमत चालवू शकत नाही या वेळेस. पोटांत आनंद मावेनासा झाला कीं हास्य उमटायचंच.”

“हो ! मी तेंच म्हणतो आहे ! रीगल्मध्ये कॉफी घेऊं अन् मग घरी जाऊं !” असें म्हणून शोभनेकडे त्यानें पाहिलें. तिनें मानेनेंच सभ्मति दिली.

रीगल रेस्टॉरंटच्या पायऱ्या चढतांना रेस्टॉरंटच्या भिंतीवरील, समोरील आरशांत पडलेलें प्रतिबिंब त्यानें पाहिलें. रेडिओच्या मशीनवर लावलेलें एक कर्कश रेकार्डही त्यानें ऐकिलें. व ‘दोन इसम पांचू पैसा,’ असें विल सांगणाऱ्या पोऱ्याचा आवाज, टेबलावरील कांचेवर एका रुपयाचा आवाज, इराणी मालकानें रुपाया वाजवितांना पुन्हां केलेला तसलाच आवाज आणि परत दिलेल्या उरलेल्या पैशांची खळखळ हीही त्यानें ऐकिली.

स्पेशल रूमचें दार लोटून विजय आंत शिरला. ‘वसा,’ म्हणून शोभनेला त्यानें खुणावले, व तो काहींतरी बोलणार तोंच दारावरील ‘engaged’ या अक्षरांची पाटी बाहेरील बाजूला उलटवीत हॉटेलमधील पोरगा विचारता झाला,

“क्या लावूं साव ?”

“दो कॉफी और विस्कीट् केक्स ले आव !” विजय म्हणाला परन्तु विजयाचे हे शब्द संपेपर्यंत तो पोऱ्या तिथें नव्हताच ! शेवटचा शब्द ‘पाक-खान्यांत पोचल्यावर ऐकूं आला असेल त्याला !

आपल्या यांत्रिक सफाईने टेबलावरील कांचेवर कॉफीचे कप व इतर पदार्थ फिरवीत टेवतांना, नेहमीप्रमाणेच 'मजा करणारी ही फुलपाखरं कशी खेळत आहेत पहा,' असा विचार आला असेल त्या मुलाच्या डोक्यांत !

कॉफीचा कप पुढे करून व दुसरा स्वतः घेऊन विजय म्हणाला,

“किती उल्हास वाटतो असल्या हॉटेलांत नाही ! नाही तर तें तुमच्या मुंबईच्या उपाहारगृहांतील एकलकोंडं वातावरण, रस्त्यावरील ट्रॅम गाड्यांचा गोंगाट, मोटारींच्या पोंग्यांचा आवाज ! शांतता कशी वाटतच नाही तिथे ! तेंच इथे पहा ! आजूबाजूची ही मोकळी जागा, प्रशान्त वातावरण-किती मजा वाटते ! इनामगांवला कांहीं कांहीं वेळां संवयच आहे मला ! आजूबाजूच्या एकीकडच्या खेड्यांत दोन मित्रांना बरोबर घेऊन जावं, दिवसभर चार ठिकाणी सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा, घरी येऊन सावकाशपणे पोटभर जेवावं अन् निवान्तपणच्या त्या आयुष्याचा आनंद चाखावा ! खेडेगांवची रहाणी निराळीच कांहीं झालं तरी !”

“आमच्या नेरळलाही असाच रमणीय प्रदेश आहे. माथेरानच्या तांबड्या मातीच्या रस्त्यांवरून लांब लांब फिरण्यांत किती मौज असते ! हवेंत दिवाळीच्या दिवसांत वेताचाच थंडावा असतो. डोंगराच्या निळसर वनश्रीला एक हिरवट रंग आहे हें समजत नाहीं लांबून ! आणि अशा सृष्टिसौंदर्याच्या भरीव प्रदेशांत तुमच्याबरोबर चार दिवस घालवायला आनंदच वाटेल मला ! नानांनाही बरं वाटेल ! गेल्याच सुट्टींत तुमचं पत्र आलं त्या वेळेला म्हणाले ते, “शुभा, तुझे हे विजय मला दाखविले पाहिजेस हं तूं ! माझ्या सम्मतीनेच झालं पाहिजे सर्व !” असें म्हणून त्यांच्या त्या उद्गारांवर ते स्वतःच खो खो हंसले.” असें म्हणून कॉफीची शेवटली बशी शोभनेने उचलली.

“आणखी कोण आहे नेरळला तुमच्या ?”

“तुमच्या नाही; तुझ्या !”

“बरं बरं !” शोभनेच्या इच्छेचा स्वीकार करीत विजय म्हणाला.

“नेरळला ! माझा भाऊ सुधीर ! फार चुणचुणीत आहे बरं का ! आमच्या घरातील जुनी स्वयंपाकीण बाई ! कारण तुमच्याप्रमाणेच मलाही

मातृसुखाला लहानपर्णीच आंचवावं लागलं ! नि मार्चमध्येच आमच्याकडे लागलेला गणू !”

“गणू ?” विचार करीत विजय म्हणाला.

“हो ! कां ? आमच्या मागच्या आंबराईत एक दिवस सायंकाळीं निजली होती स्वारी ! नानांनीं हें पाहिलं. विचारपूस करतां त्यानें आपलं गांव सांगण्याचं नाकारलं ! तसं करतांना त्या लपतालपवीच्या मागचं दुःखच त्याला तें सांगूं देत नव्हतं हेंच खरं ! सहा एक वर्षांपासून घरांतून तो बाहेर पडला. कोणाच्या तरी सांगण्यावरून तो एके ठिकाणीं गडी म्हणून राहिला. तिथें त्याला फारच काम पडे ! म्हणून तिथून जी स्वारी निघाली ती एका स्टेशनवर थोडे दिवस हमाल म्हणून काम करीत होती. अन् त्याचाही कंटाळा आला, तेव्हां माथेरानला सामानाची नेआण करण्याच्या कामाकरितां चालला होता तो. नानांनीं त्याला विचारलं, ‘माझ्याकडे रहातोस ? जेवायचं खायचं अन् मामुली काम करायचं ! थोडं फार देईन महिन्याला मी !’ तो कबूल झाला. आमच्याकडे काम तें काय ? तेव्हांपासून तो आमच्याकडेच आहे. प्रथम वाटलं होतं; पण चांगला आहे, प्रामाणिक आहे.”

“घराचं काहीं दुःख असेल विचारल्याला !”

“हो. मीं विचारलं तसं त्याला. मीं म्हटलं, ‘घरीं कां रे नाहीं जात तूं ?’ तो म्हणाला, ‘ताई, माझ्या कारभारणीचा मीं फार गुन्हा केला; कुठचं तोंड दाखवूं तिला ? विनाकारण सोडून गेलों ना मी !’

“काय म्हणतेस ? असा इतिहास आहे याचा ?”

विजयाच्या या उद्गारांवर उरलेलें विस्कीट मोडून तोंडांत टाकीत शोभनेनें आपली खुर्ची उठून मागे सरकाविली. अन् दोघेही घरीं जावयाला निघालीं.

विजयाच्या खोलीजवळ जातां जातां शोभनेनें विचारिलें,

“काय, जाणार ना रतनपूरला ? त्या कार्यकर्त्यांचा आग्रह जाऊं दे एक ! पण माझा असला तर ?”

“हं ! म्हणजे तूच सांगितलेलं दिसतं आहे त्यांना ! परवांच म्हणालीस नाहीं का, तिकडे तुझी ओळख आहे म्हणून ? अच्छा ! जाऊं या की !” विजयानें होकार दिला.

लक्ष्मी रोडवर नवीनच आलेल्या ग्रामोद्योगवस्तुभांडारांत कधीच न दिसणारी अशी गर्दी आज दिसत होती. तशी विक्री व्हायला आज कोणता राष्ट्रीय सप्ताह होता किंवा काय महोत्सव होता ? परन्तु पुष्कळ सडे फर्टिंग लोक त्या भांडारावरून सायकल घेऊन पुढें जातांना भांडारांत पाहात, पुन्हां सायकल मागे वळवीत अन् एखादी खादीची टोपी किंवा रुमाल अशी अल्पशी कां होईना खरेदी करून पुढें जात ! भांडारांत शिरण्याच्या त्यांचा हेतु काय असेल तो असो, परन्तु त्यांतून खाली उतरण्यापूर्वी मात्र त्यांच्यातील कांहींजण, निदान कॉलेजविद्यार्थी तरी, आपापसांत बोलतांना दिसत होते आज.

अशाच विद्यार्थ्यांपैकी दोघेजण त्या भांडारांत शिरले. त्यांपैकी एकाच्या हातांत, ते परतले त्या वेळेस खादीचे दोन वार कापड दिसत होते अन् दुसऱ्याच्या डोक्यावरील काळी टोपी जाऊन खादीची टोपी तिरपी बसवलेली होती. खाली येतांच आपल्या सायकली त्या दोघांनी उचलल्या व सायकलवर बसतां बसतां तो पहिला विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याला म्हणाला,

“बाळ्या, पाह्यलंस लेका ! मी प्रथमपासूनच तुला म्हणत होतो की, तीच आहे म्हणून ! नांवसुद्धां काय आहे पण ! शोभना.”

“जिरली खरी बुवा आपली ! परन्तु मला आपलं वाटलं, कीं ती कशाला या दुकानांत विक्री करण्याकरितां येते ? अजून हिंदुस्थानांत स्त्रिया इतक्या धीट झाल्या नाहींत कीं अमेरिकन् युवतीप्रमाणें त्यांनीं नोकऱ्यां कराव्या ! अन् म्हणूनच तसं म्हटलं मीं तुला. अन् हिंदुस्थानांत नवरेही इतके सुधारक नाहींत कीं तसं त्यांनीं बायकांना वावरूं द्यावं !”

“मी गेल्या वर्षीपासूनच मुंबईलासुद्धां बॉबलत होतो कीं लेका ! मीं सांगितलं नव्हतं तुला, कीं ही हिंदुस्थानची दुसरी मॅडम् कामा होणार म्हणून ! परवांच्या सभेंतलं भाषण ऐकलंस नाहीं तूं ! काय आवेशाचं

भाषण झालं तें !” समोर आलेल्या मनुष्याला, घंटा वाजवून वाजूला होण्यास खुणवीत पहिला विद्यार्थी म्हणाला.

“पण काय रे ! या राजकारणांत पडण्याची स्फूर्ति कोणी दिली हिला !”

“वा ! तुमच्या कॉलेमधला विजय पटवर्धन माहीत आहे ना ?”

“वरं, मग ?”

“त्याचा कंपूच आहे एक चळवळ्या लोकांचा ! त्याची करामत आहे ही !”

“अस्सं !” असें म्हणून तो दुसरा आपल्या घराजवळ उतरला.

त्या दोघांमध्ये शोभनेविषयी जें बोलणें झालें तें खरेंच होतें ! अन् म्हणूनच सायंकाळीं विजयानें शोभना आल्यावर तिला विचारलें,

“त्रास झाला ना मीं म्हटल्याप्रमाणें ? तरी सांगत होतो मी, कीं, येत्या आठ दिवसांत बरीच विक्री करून या भांडारांतून जितकी रक्कम देतां येईल शेवटी रतनपूरच्या शेतकऱ्यांना त्यांच्या लब्ध्याला मदत म्हणून द्यायची, असं जरी ठरलं असलं, तरी तूं त्यांत भाग घेतला नाहींस तरी चालेल.”

“तुम्हीच सगळं बोलून टाकतां, तेव्हां मी काय सांगणार ?” उजव्या हातांत धरलेल्या पदरासहीत तो हात पुढें पसरत शोभनेनें विचारिलें.

“मीच म्हणतो ! म्हणजे तुला मुळींच त्रास झाला नाहीं !”

“मुळींच नाहीं !”

“किती विक्री झाली आज ?” खिडकीच्या कठड्यावर हात तसेच ठेवून आपली रस्त्यावरील दृष्टि मात्र मागे शोभनेकडे वळवीत विजयानें विचारलें.

“एकंदर दोन अडीचशे रुपयांची.”

“बरीच झाली कीं !”

“हं !” शोभनेनें हुंकार दिला. “तुम्ही जाणार म्हणतां रतनपूरला पण आजच निघालेला हुकूम माहीत आहे ना तुम्हांला ?”

“कसला ?”

“संस्थानी अधिकाऱ्यांचा ? दोन महिने बंदी केली आहे तुम्हांला संस्थानांत प्रवेश करायला !”

“अं !” खिडकीपासून खोलीत दूर होत विजय म्हणाला, “असले

हुकूम म्हणजे हल्लीं रोजची रड झाली आहे त्या अरेरावांची ! आतां तर नक्की हुकूम मोडलाच पाहिजे मला ! आहेत; अजून दहाबारा दिवस आहेत ! तोंपर्यंत वाट पाहायची. एकंदर नेहर्मींची रीत पाहतां हा हुकूम मागें घेतला जाईल असं मला मात्र वाटत नाहीं.”

त्या वेळेस विजयानें रतनपूर संस्थानांत निर्वधभंगानें प्रवेश करण्याचा निश्चय शोभनेला सांगितला खरा; परंतु प्रत्यक्ष निघण्याचा दिवस आला त्याचे आदलेच दिवशीं तें त्याचें मनोवांछित पूर्णतेस जाईल कीं नाहीं याची शंकाच होती. त्या दिवशीं सकाळपासून त्याला थंडी भरूं लागली होती. दोन तीन दिवसांवर परिषद् आली होती रतनपूरच्या शेतकऱ्यांची. परंतु अगोदर दोन तीन दिवस जाऊन तेथील परिस्थिति पाहण्याचा त्याचा विचार होता. तेव्हां तें जरी आतां शक्य नसलें तरी निदान परिषदेला तरी अध्यक्ष या नात्यानें उपस्थित व्हायचेंच असा त्यानें निश्चय केला होता. त्याच्या आजाराचें वृत्त शोभनेला कळलें तेव्हां तिला थोडा आनंद अन् थोडें दुःखही वाटत होतें. त्याचा संस्थानांतील दौरा, त्याचा सत्कार अन् त्याचें वैभव पहाण्याला ती मुकली म्हणून ती दुःखी होती, तर याच परिस्थितींत आणखी एखादा पराक्रम करण्याची स्वतःला संधि मिळणार यामुळें तिला थोडा आनंद होत होता.

विजयाच्या खोलीवर ती गेली तेव्हां दारासमोरच काँटवर पिवळसर रंगाची गरम शाल अंगावर घेऊन विजय पडला होता. त्याची मुद्रा निस्तेज दिसत होती. डोळ्यांची चुरचुर चालूं होती. अन् हिंवतापांत वाटणारी नेहर्मींची अस्वस्थता त्याला भासत होती.

“बरं आहे ना आतां ?” त्याच्याजवळ बसत शोभनेनें विचारलें, अन् तिनें त्याच्या कपाळावर आपला उजवा हात लावून पाहिला. “ताप नाहीं दिसत आहे ?”

“हो ! निघाला आहे असं वाटतं !” असें म्हणून तिचा हात उजव्या बाजूनें आपल्या हातांत घरीत तो म्हणाला “शुभा, तुझा हात किती गार लागतो आहे मला ! ताप कायमचा निघेल असं वाटतं ! परंतु डोकें मात्र थोडंसं दुखायला लागलं आहे !”

“हो ना ?” उठतां उठतां ती म्हणाली. शेजारच्याच स्टूलाजवळ जातांना तिनें विचारिलें,

“सकाळपासून कांहीं घेतलेंत का तुम्हीं ?”

“दूध घेतलें तेवढेंच; त्यावर कांहीं नाही !” तिनें आगलेला दुधाचा ग्लास हातांत घेत अन् त्यावरील झांकण काढून ठेवीत विजय म्हणाला.

“आतां काळजी नाही थोडीसुद्धां ! संध्याकाळीं ताप निघालाच पाहिजे !”

परंतु झालें मात्र उलटेंच ! संध्याकाळीं उलट ताप पुन्हां भरला. विजय त्यामुळें स्वस्थ पडून होता. रात्रीं ताप निघाला अन् आदले दिवसा-प्रमाणेंच सकाळीं परत भरला. रतनपूरच्या कार्यकर्त्यांची तार त्याला आतांच मिळाली होती. त्या दिवशीं रात्रीं तरी निदान फार तर निघायलाच हवें होतें त्याला. त्यामुळें शोभनेनें तार वाचतांच विचारिलें,

“काय विचार ठरला मग !”

“संध्याकाळीं ताप कालच्याप्रमाणें भरला नाही तर मीच जाणार आहे रतनपूरला !”

“तुम्ही ? असं वेड्यासारखं काय करतां विजय ?” मान हलवीत ना-पसंती दर्शवीत शोभना म्हणाली, “परवां संध्याकाळींच किंचित् अंग मोडून आल्यासारखं वाटत होतं म्हणालांत ! काल तर चारपर्यंत दोनदां ताप चढला; आज सकाळींही तेंच झालं ! अन् तरीही संध्याकाळीं ताप भरला नाही तर रतनपूरला जाणार म्हणतां ? छे ! छे ! हें शक्यच नाही ! माझी शपथ आहे तुम्हांला ! तुम्हीं माझं ऐकलेंच पाहिजे !”

“भलताच आग्रह आहे तुझा ! मला तो संस्थानचा हुकूम धिटाईनें मोडलाच पाहिजे !”

“हुकूम दोन महिनेपर्यंत आहे तुमच्यावर ! आजच कांहीं अडून राह्यलं नाही, तुम्ही गेलां नाही तर !”

“पाहूं या ! मी गेलों नाही तर कोण जाणार ?”

“कोण जाणार ? मी सुद्धां जाईन वेळ आली तर !” शोभनेनें चटकन् आपली इच्छा दर्शविली. “मला तरी अशी संधि मिळणार केव्हां ? लहान-पणापासून तिथेंच होतें मी. पण आज तीन वर्षे गेलें नाही तिकडे ! तें याच सुहूर्तावर जावें !”

“दामलेला पाठविण्याचा विचार होता माझा प्रथम !”

“त्यांत काय बिघडलं ? तेही येतील माझ्याबरोबर ! त्यांच्याच प्रांत तलं आहे तें कार्य !”

“अजून मी नक्की सांगत नाही ! पाहूं काय होईल तें !”

कर्तव्य अन् प्रकृतिस्वास्थ्य ! दोन मार्ग होते विजयापुढें. हुकूम मोडण्य बद्दल शोभना म्हणाली तेंही खरेंच वाटलें त्याला. परन्तु तरीही पुन एकदां रतनपूरला जायचेंच, असा निश्चय करी थोडा वेळ तो ! त्यामुऱ् आपण येत नाही अशी उलट तार मात्र त्यानें केली नाही परिषदेचालकांना !

अन् त्याचा हा निश्चय संध्याकाळपर्यंत कायम होता. यानंतर त्याला तो सुचला नाही; कारण नेहमीप्रमाणेंच त्या दिवशींही सायंकाळ त्याला फार ताप भरला अन् रात्रीं सुमारे नऊ वाजेपर्यंत त्यांतून तें मोकळा झाला नाही. त्यामुळें तर त्याची अटही पुरी होत नव्हती. शोभनेनें आणि तिच्या घरच्या मंडळींनींही मोडता पाय घातला त्याच्या निश्चयाला तेव्हां नाईलाज होऊन शारीरिक अस्वस्थता सोसूनही रतनपूरला जाण्याच त्याचा निर्धार त्यानें सोडून दिला. सकाळींच वास्तविक रतनपूरला तसें कळविण्यास हवें असतां, अजूनपर्यंत विजयानें तें केलें नाही याचा शोभनेला विस्मय वाटला. परन्तु तेंही ताबडतोड करून रात्रीच्या गाडीनें रतनपूरला जायची तिनें तयारी केली.

शोभनेला रतनपूरला आघाडीवर जातांना निरोप देण्याकरितां तो स्टेशनपर्यंत गेला होता. प्लॅटफॉर्मवर बराच शुकशुकाट होता. रात्रीच्या गाड्यांनीं नाइलाजानें जाणारीं किंवा जावें लागणारींच माणसें फक्त तेथें होती. प्लॅटफॉर्मवर इच्छित स्थळीं पोंचतांना त्यांच्या वाटेवरच एक पोर्टर त्या गार फरशीवर निजला होता. आपलें बोचकें जवळ ठेवून, एक वृद्ध गृहस्थ त्याच्यापुढेंच बसले होते. वेलापत्रकाखालील बाकावर उत्तरहिंदुस्थानी पोशाखाचा एक इसमही त्या दोघांनीं पाहिला. अन् मग तीं आपल्या जागेवर पोंचलीं.

“अजून दामले कंसां येत नाही !” हातावरील घड्याळाकडे पहात विजय म्हणाला.

त्याच्या डोक्यावरील, दुग्धकांचेचा अन् लख्ख प्रकाशाचा विद्युद्दीप त्यांच्यावर झगझगीत प्रकाश टाकीत होता. वरून येणाऱ्या त्या किरणसमुच्चयाच्या मार्गात अल्यामुळें शोभनेच्या स्वैर कुंतलांची छाया तिच्या कपाळावर पडली होती. भुवयांच्या खाली तिचे डोळे काळसर छायेंतच वावरत होते. जिव्हीणीपार्शीही तिच्या नासिकेची छाया पडली होती. अन् हंसतांना तिच्या गालांवरील खळ्याही काळसरच भासल्या विजयाला ! बोलतां बोलतां तिनें आपला पदर डोक्यावरून घेतला अन् त्याच हातानें हनुवटीपार्शी दाबून ठेविला. त्या पदराची किनार वरील दिव्याच्या प्रकाशांत तिच्या मस्तकावर लकलकत होती.

“नीट जा हं !”

या विजयाच्या वाक्यावर ठराविक पावलांची फेरी संपवून वळतांना तिनें म्हटलें, “मी कांहीं आजच जात नाहीं आहे रतनपूरला !” अन् असें करतांना वहाणाऱ्या शीतल वायूमुळें तिनें आपल्या शरीराला एक कंप दिला. विजय तिला म्हणाला, “जरा गारवाच वाटतो आहे हं आज !”

“अन् तुम्ही आजारी असूनही, याच गारव्यांत रतनपूरला निघालां होता. मी गेल्यावर अजूनही निघाल; पण पाहा हं ! माझी शपथ आहे तुम्हांला परिषदेंत भाग व्हायला !”

“काय तुझा हेका, शुभा ! अजूनही तुला असंच वाटतं ? मी परिषदेंत मुळीच भाग घेणार नाहीं; मग तर झालं ? परवां परिषद् होऊन तूं परत आलीस कीं मग वाटलं तर मी जाईन तिकडे !”

यावर शोभनेचें समाधान झाल्यासारखें दिसलें ! अन् त्यामुळें ती निराळ्याच विषयांवर बोलत होती. यानन्तर गाडीला आतां थोडाच अवधि होता. फडफडणारा पदर शोभना एकसारखा चाळवीत आहे हें पाहून विजयानें विचारिलें, “थंडी वाजते कीं काय तुला ?”

“हो ! थोडी ! पण विशेष नाही !”

या तिच्या उत्तरावर विजयानें आपल्या गळ्यांतला निळसर स्कार्फ सोडला, अन् तो शोभनेच्या गळ्याभोंवतीं लपेटला. त्यानें त्याच्या पुढील दोन भागांची गांठ मारली अन् तसें करतांना, “हं” असें म्हटलें. शोभना मात्र आजूबाजूला कोणी पहात आहे कीं काय, या दृष्टीनें दृष्टि टाकीत होती.

“इश, पाहील बरं का कोणी !” ओठ पुढें आणीत ती म्हणाली.

“मग ! त्यांत काय आहे !—” अन् असें तो म्हणत आहे, तोंच फ्लॅ-
फॉर्मच्या एका टोंकावर जिऱ्याजवळच दामले त्यांना दिसला. तो जवळ
येतांच, विजय त्याला म्हणाला,

“काय रे, इतका वेळ तूं येतो आहेस की नाही याचीच वाट पहात
होतों मी !”

टोपी काढून ती हातांत घेत दामले म्हणाला,

“अरे ! असं कसं होईल ? पण म्हटलं, तूं आजारी ! तेव्हां तुम्हांलाच
यायला वेळ लागेल, म्हणून, एकटं अगोदर येऊन काय करायचं ?
अशा विचारानें आलों नाही लवकर !”

“हं ! तुमची कामगिरी सांगतो ती एका. परिषदेपुढें येणारे ठराव तर
पसार करायचेच; पण कडक शब्दांत, संस्थानी अरेरावीचा निषेधही
करायचा ! सर्व शेतकऱ्यांना, जर हातघाईची वेळ आली तर, शांत रहा-
ण्याचा मंत्र द्या ! एकानें जरी हात उचलला, तरी सर्वजणांवर तुटून
पडायला सत्र मिळते संस्थानच्या अधिकाऱ्यांना. मात्र, जर त्यांनीच
आधीं, जाच देण्याला सुरुवात केली, तर ज्यानें त्यानें ज्याच्या
जबाबदारीवर, आपल्यासुळें इतरांना त्रास न होईल, या निश्चितीनें प्रति-
कार करायला हरकत नाही !”

“त्याची काळजी करूं नको !” नेहरू शर्टच्या खिशांत हात धालीत
दामले म्हणाला.

“त्याची नाही; पण तुझी मात्र काळजी आहे मला ! उगीच उटून
काहीं भलतं करूं नकोस हं !”

यावर दामले नुसता हंसला.

“तयारी कशी आहे त्या शेतकऱ्यांची ?”

“फारच चांगली संघटना आहे तिथें. गेल्याच वर्षी पहा ना ! हुजुर-
स्वारीच वाढादिवस ! सबंध शहरांतून भिरवणुक निघायची होती. अगो-
दरच सर्वांनी कळवलं कीं, आमच्या उद्यांच्या सभेला परवानगी द्या;
नाहींतर समारंभावर बहिष्कार घालण्यांत येईल ! अन् यांत जवळ जवळ
सर्व शेतकरी सामील होते—”

ते इतकें बोलत आहेत, तोंच लांबवर आगगाडीच्या पुढल्या दिव्याचा झोत फ्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या टोंकाला पडला. गाडीच्या इंजिनच्या वाफेचा फस् फस् आवाज झाला. रूळांचा खडखडाट ऐकू आला. उतारूंचा ओरडा झाला. अन् सावधगिरीची सूचना म्हणून पोर्टरनें वाजविलेल्या घंटेचे ठोके पडले. गाडी उभी राहिली. गाडींत बसल्यावर खिडकींतून शोभना विजयाशी बोलत होती. अन् जवळच्याच खिडकींतून दामलेही डोकें बाहेर काढून मधून मधून बोलत होता.

“तुम्ही थायचं नाहीं हं !” शोभनेनें परत आठवण दिली. “परिषदेंत भाग घेतां कामा नये तुम्हीं !”

“आम्ही परवांच परत येतो कीं, विजय !” दामले म्हणाला.

“हो ! काहीं निराळा प्रकार घडला नाहीं तर !” विजय उद्गारला.

गाडी सुरू झाली. अन् ती लांब गेल्यावर बराच वेळपर्यंत विजय तिकडे पहात होता.

संस्थानी रयतेची परिषदेची तयारी चांगलीच होती. गांवोगांवांहून कांखोटीस बांधलेल्या शिळ्या भाकऱ्यांवरही वेळ भागवीत शेतकरी त्या टिकार्णी चालून आले होते. वाटेल तें होवों, निदान या डोईजड कराचा बोजा तरी पुष्कळ हलका झालाच पाहिजे या कटाक्षानेंच त्या सर्वांनी वरील कष्ट सहन केले होते. परिषदेची सुरुवात होण्यापूर्वीच, रात्री त्या मैदानावर सगळा शेतकरीसमाज जमला होता. त्या पसरलेल्या दीनदुबळ्या कष्टी जनसमुदायाकडे पाहिलें असतांच त्यांची खरी अवस्था कळत होती. व्यासपीठावर लावलेला एकच दिवा काय तो प्रकाश देत होता ! बाकी सर्व बाजूंना चांदण्याचा चंद्रप्रकाशच उजळ करीत होता. काल रतनपूरला पोचल्यावर परिषदेच्या बहुतेक पूर्वीपासूनच ओळखीच्या कार्यकर्त्यांना शोभनेनें सर्व परिस्थिति समजावून सांगितली. चर्चा करून कार्यक्रम ठरविला. उलट, त्या कार्यकर्त्यांनीही त्यांच्या अडचणी तिला विदित केल्या होत्या.

रात्री सर्व समाज जमल्यावर शोभना, त्या कार्यकर्त्यांसह, परिषदेच्या टिकार्णी आली. तिला पहातांच काहीं समजुतदार अन् माहीतगार शेतकरी उठून उभे राहिले. अन् बाकीचे तिच्याकडे पहात स्तिमित झाले. त्यांची

आपापसांत चर्चा झाली थोडीशी !

“अरऽ ! या बाईचं काय इथं ?” तिला न ओळखणाऱ्या एकांनै विचारलें.

“वा ! म्हजे ! यांनीच तर आमच्या बाजूला आम्हांला जागं केलं, दोन बसोपूर्वी !”

“ह्या संस्थानांत व्हत्या ?” पहिल्यांनै विचारलें पुन्हां.

“वा ! आमच्या गांवच्या पारानजीकचं तें घर ! आतां सोडून गेल्या त्या बाई ! त्यांच्याकडे रहात व्हत्या या !”

समुदायाच्या बाजूनै व्यासपीठाकडे जात असतां शोभनेला एक शीख दिसला, त्याला कोठेंतरी पाहिला असल्याचें तिला वाटलें क्षणभर ! पण शीख असा कोणीच माहितीचा नव्हता तिच्या ! तेव्हां मनाची समजूत असें म्हणून तिनें तो भास खोटा पाडला.

तो शीख मात्र, शोभना जवळ येतांच, आपल्या दाढीवरून हात फिरवीत अदबरीनै बाजूला झाला. अन् असें करतांना मिस्किलपणें हंसावें, तसा तो हंसला, असें वाटलें शोभनेला. ती पुढें गेली, ती संस्थानी पोलिसांचा एक घोळका हातांतील लाठ्यांसह आपले कमरेचे पट्टे सांवरित उभा होता, तो तिनें पाहिला. ती परिषद् होऊं नये म्हणून संस्थानांतल्या अधिकाऱ्यांची फार इच्छा होती. मात्र, संस्थानचे महाराज बाहेर असल्यानें अन् त्यांची परवानगी मागितली नसल्यामुळें, एकदम घरमुसळेपणानें त्या जमावाची दाणादाण करण्याची जबाबदारी घेण्यास ते तयार नव्हते. नाहीं म्हणायला, महाराजांता, तसा प्रसंग कदाचित् येईल, असें तारेनें दुपारींच त्यांनीं कळविलें होतें.

परिषदेला सुरुवात होऊन थोडासाच वेळ गेला असेल, तोंच समाजाच्या एका बाजूनै किंचित् धांवपळ सुरू झाली. अन् त्यांची ती धांवपळ होण्याला, चिडून काठी उचलणारा एक पोलीस याच वेळीं व्यासपीठाच्या बाजूला येत होता, तोच कारणीभूत होता. संस्थानचे कांहीं अधिकारी त्याचे पुढें चालले होते तेही त्याच बाजूला !

ते अधिकारी परिषदेच्या कार्यकर्त्यांशीं कांहीं बोलणार, तोंच एक शेतकरी धांवत आला अन् सांगूं लागला कीं, त्या मघांच्या पोलिसानें त्याच्या कुर्शांत लाठी ढोंसली. अन् असें म्हणून त्या शरीराच्या भागावर हात दाबून तो कण्ठू लागला.

“तुमच्या या सभेला परवानगी असल्याचा हुकुम दाखवा !” अधिकारी गरजले.

“मुद्दाम संस्थानने बंदी केल्याशिवाय कोणत्याच सभेला परवानगी लागत नाही !” एक प्रमुख कार्यकर्ते म्हणाले.

शोभना पुढेच पण नुसतीच ऐकत होती. त्या कार्यकर्त्याने केलेल्या या विनतोड उत्तराने तो शिरजोर अधिकारी निरुत्तर झाला; पण तो चिडला अन् पुन्हा म्हणाला,

“संस्थानच्या वतीने मी सांगतो, की दहा मिनिटांच्या आंत तुम्ही ही जागा मोकळी करा अन् सभा बंद करा !”

यावर मात्र शोभनाच पुढे झाली अन् म्हणाली, “हें पहा ! आम्हांला जर त्रास द्यावयाचीच तुमची इच्छा असेल, तर तो पचविण्याच्या तयारीनेच सर्वजण जमलों आहों. पण अरेरावीने संस्थानी धिंगाणा तुम्ही घालाल, तर त्याचा परिणाम वाईट होईल, हें मात्र लक्षांत असूं द्या ! शांत जमावावर लाठी चालवणं सोप नाही, महाराज !”

“शांत जमावावर ! अन् कोणी लाठी चालविली !” अधिकारी गरजले.

“हा पहा ! हा विव्दळतो आहे, दिसतं आहे ना तुम्हांला !” त्या मघांच्या शेतकऱ्याला पुढे धरून तिने विचारिलें.

तिची ती धिटार्ई पाहून ते अधिकारी वरमले.

“जातां जातां सहजही हात उचलण्यास धजतां हं तुम्ही ? तुम्हांला काय करायचं असेल तें करा; परिषद् पुढे चालू रहाणारच ! जीवांत जीव असेपर्यंत आम्ही ती पार पाडण्याचा प्रयत्न करणार !”

“अस्सं ! बरं आहे ! माझा मार्ग मला मोकळा आहे.” असे म्हणून ते अधिकारी जातांच सर्व सभा पोलिसांनी वेढली गेली. अन् शोभनेच्या कानांवर लाठ्यांच्या आपट्या अन् त्यासरशीच निघालेल्या दुःखित आरोब्या आल्या. तिच्या पाठीमागे असलेल्या पोलिसानेही लाठी चालविण्यास सुरुवात केली जमावावर ! बाजूलाच एका दगडाच्या राशीवर बसलेला होता दामले. त्याने एक मोठा धोंडा उचलला. शोभनेने तें पाहिलें अन् डोळ्यांनीच त्याला नकार दाखवीत ती तिकडे वळली. त्यानेही लागलीच हातांतील दगड खाली टाकला. जमावाच्या बाजूने पोलिसांचा लाठीमार चालू झाला

तरीमुद्दां तो सर्व जनसमुदाय मुळींच हालला नाहीं. त्या संघटित रूढी कडे शोभना पहात होती, तोंच त्या दुःखित आरौळ्या अन् तो थांबला अन् सर्व अधिकारी एके ठिकाणी जमा झाले. त्यांच्यातील हातांत तारेचा कागद होता अन् त्यानेच लाठीमार बंद करण्याच दिला होता. तो शोभनेजवळ आला आणि सरकारी हुकुमानें त्याने सह आणखी कांहीं पुढाऱ्यांना अटक करून नेली. जातांना मघांचा शीख दिसला अन् तो लाठी चालवून नका असा हुकूम मघां राजांचाच असल्याचें कळलें.

पहिल्याच रात्री त्या तुरुंगांत तिला एकान्तवासान्ची अडचण अन् आतां ही देशभक्तांच्या मार्गांतील न चुकणारी तुरुंगाची कशी सोसायची याविषयी तिला प्रश्न पडला ! परन्तु, दुसऱ्याच त्या सर्वांची सुटका झाली. तिला कळलें मग, कीं परिषद इतरांनी पार पाडली. अन् तिला अटक केल्याचें अधिकाऱ्यांनी महाराजां वितांच तिला सोडून देण्याविषयी महाराजांनी उलट कळविलें. त्या महाराजांनी, संस्थानांत असली दंगल केल्याबद्दल, अधिकाऱ्यांना दे "अन् मी लौकरच येतो आहे; शांततेनें वागा" असेही त्यांनी कळविले. दुसरेच दिवशीं, परिषदेच्या मागण्यांचा महाराज विचार करीत असाही जाहीरनामा फडकला.

पुण्यास रतनपूरहून विजयी परत आल्यावर शोभनेनें सर्व हकीक्यास सांगितली. त्यावर विजय म्हणाला, "सर्व प्रत्यक्षच पाहिलें मीं तूं एक शीख पाहिलास ना ! कोण होता तो !"

"म्हणजे ? मला त्याच वेळेला कोठेंतरी त्याला पाहिलाचा मास माझी शपथ मोडून तुम्ही आलांत तिकडे ?" शोभनेनें प्रश्न केला.

"नेहमीं सर्वांत शेवटचें सांगणें खरें मानायचें असतं अन् 'परिषदेत भाग घेऊं नका,' इतकंच तूं सांगितलें होतंस ! मला म्हणून मी आलों. पण तुझी आज्ञाही मानलीच कीं मी ! विजयाला बंदी होती. पण तत्पूर्वीं त्याला संस्थान ओळखतच होतें कुठें ? अन् केल्यावर तर नाहींच नाहीं ! त्यांतून मागाहून ती सर्व ज्ञाना हस्त अशीच होती !"

पाऊल पुढें !

१०९.

यावर शोभनेने सांगितलें, “मी आजचे दिवस विश्रान्ति घेणार आहे !
काकांदरोवर सकाळींच जायचं आहे मला ! त्यांच्या एका
कडे जेवायला जायचं आहे ! परवां मात्र विजय, तुम्ही अन् मी !
या विजयावर ! या मी आल्यावर ! अं ?”
वेजयानें ‘हो’ म्हटलें.

गेल्या चार पांच दिवसांपासून स्वामींची अगदी दुर्दशा झाली होती. नित्यनैमित्तिक कार्यही त्यांच्याकडून होईनासे झाले होते गेले दोन दिवस. त्यामुळे अजय हळी आश्रमांतच रहात असे. स्वामींचे हातपाय चेपावे, व्यायामशाळेंतील दररोजच्या घडणाऱ्या हकीकतींवर चर्चा करावी अन् रात्री स्वामींना झोप लागल्यावर मग विछान्यावर पडावे हा नियम असे त्यांचा.

पर्णकुटीच्या ओवरीत आपल्या विछान्यावर अजय पडला होता. गवताळ जमिनीचा हिरवा पट्टा लांबच लांब दिसत होता त्याला. पाण्याच्या झडीचा झरूर आवाज होतच होता. पर्णकुटीच्या पागोड्यांचा चुळचुळ आवाज होई. अन् लांब असलेल्या एका विहिरीवर कोल्हेकुई झाली थोडा वेळ तीही त्याला ऐकू आली. एकप्रकारचा जमिनीचा सुगंधही दरवळत होता.

ओसरीवरील कोनाड्यांत मिण्मिण् करणारी एक पंती होती.

त्या अंधुक उजेडांत स्वस्थ झोपी गेलेले स्वामींचे मस्तक त्याने पाहिले. शांतपणे ते निद्रिस्त होते. त्यांच्या त्या विशाल कपाळावर एक उभी अठी उमटली होती. अन् वाऱ्याच्या वेळोवेळच्या झुळुकेत त्यांच्या दाढीचे मऊ पांढरे केस विकल होत असत.

“मामा !” त्यांच्याजवळ जाऊन हळुच अजय म्हणाला, “सांगून टाका तुमच तें काम !” त्यांच्या अंगावरील पांघरूण त्याने सारखे केले व परत जाऊन तो निजला. दुसऱ्या दिवशी अजय जागा झाला, त्या वेळेस पूर्ण समाधानांत होता तो !

मनुष्याची अशी एक मनःस्थिति असते की, सूक्ष्म पण महत्त्वाच्या दुःखाने पीडित झालेले त्याचे अंतःकरण एकाएकी, जणू तें दूर झाल्याच्या आनंदाने भरून येते, व सत्यसृष्टीतही अल्पावकाशांत तसेच घडून येते. स्वामी किती तरी उशीरापर्यंत उठलेच नाहीत आज. जे उठले, ते

मात्र पूर्ण समाधानांत; जणू काहीं त्यांना कांहींच आजार नव्हता असेंच परक्या माणसाला वाटावें.

“आज बरं वाटतं आहे मला !”

“माझं असमाधानही मावळलं आहे, पण तें कायम आहे कीं नाही शंका आहे !”

“तें कां ?”

“मामा, तुमच्या व्यथित सुराची आठवण झाली कीं लागलीच वाईट वाटतं हो ! ग्लिसनबद्दल मागें एकदां तुम्ही म्हणालां होतां ना ? पंचवीस वर्षांपूर्वीच्या दडपशाहीचा संबंध दिसतो आहे ! त्या स्पेशल ट्रॉयब्यूनलमध्ये होता तो. काय ? त्या वेळीं त्यानें केलेल्या हत्याकांडांत तुमचा हातही होर-पळला आहे ?”

“होय ! अन् तो माझा भाऊच होता ! अकार्ली हल्ला झाला. माझं क्रान्तीचें संघटन उघडकीस आलं ! मरणाची भीति म्हणून नव्हे पण विफल मृत्यु म्हणून मी फरारी झालों. म्हटलं, मरायचंच तर एक बळी घेऊन तरी मरूं. नाही तर—”

“नाहीं तर काय ?”

“आमचं तर असं आव्हानच होतं कीं, माझ्या देशवांधवांचे प्राण अधिकारमदाच्या धुंदीत अन् सत्तेच्या वरचढपणानें तुम्ही घ्याल, माझ्या नंदनवनासारख्या देशाची संपत्ति लुटून तुम्ही त्या मातृभूमीला असंमृद्ध करून सोडाल, रक्ताला चटावलेल्या वनचर पशूप्रमाणें समशेरीच्या जोरावर नंगा नाच घालून तुम्ही देशभक्तांचं रक्त सांडाल, अन्यायाच्या पायावर उभारलेल्या नि लुटारूपणाच्या भिर्तीनीं अडविलेल्या तुरुंगांतही आम्हांला कांहीं काळ डांबाल; परन्तु पापाचा घडा एकदां भरला, तीच समशेर तुमच्याविरुद्ध फिरूं लागली, लोकमताची फळी एकदां एकसंघ व अवि-भाज्य झाली म्हणजे मग, हे राज्यकर्त्यांनीं, तुमच्या दुर्दशेची तुम्हांला कल्पना आहे का ?”

आमच्याच डोळ्यापुढें आपण वर्णित असलेला प्रसंग परत दिसावा म्हणजे आपण ज्या अनिमिष नेत्रांनीं पहातों त्याच नजरेनें स्वामी पहात होते.

“किती गरीब अन् मायाळू होता माझा भाऊ ! त्याची आठवण झाली की, त्यामुळेही थोडा वेळ समाधान वाटतं ! अन् माझ्या लाडक्या बाळाचा वध करणारा हा नराधम पुढें येतो माझ्या !” स्वामीचा कंठ गहिंवरून आला.

“जया ! मी हा वेध सुखासुखी स्वीकारला असं का तुला वाटतं ? वन्याच वर्षापूर्वीची जी एक लाट पसरली क्रान्तिकारक आंदोलनाची, तीं मीही होतो. मात्र त्या वेळेस जादा वटहुकुमाखाली वगैरे जे दडपशाहीचे प्रकार झाले त्यांतून मी निसटलों. परन्तु तत्पूर्वी माझ्या बाळाला मी मुकलों. त्या वेळच्या कलेक्टरला मारण्याचा जो कट झाला त्यांत बाळही सांपडला. त्या वेळचे जे तीन देशवीर फांशी गेले त्यांत माझा बाळही एक होता.”

दुःखाच्या आवेगानें स्वामी सांगत होते तें ऐकून अजयाच्याही डोळ्यांत अश्रू चमकले.

“अन् तुला माहित असेल की, त्या आंदोलनांतील एक क्रान्तिकारक फरारी झाला होता. तोच मी. या जुलुमी लोकांच्या हातांत सांपडून मीही मरणाच्या स्वाधीन झालों असतो. म्हणून माझ्या बाळाला-फारच लहान होता तो त्या मानानें-एकटा टाकून मी अज्ञातवास पत्करला. पण किती झालं तरी तो माझाच भाऊ; माझंच रक्त त्याच्या अंगात सळसळत होतं. पंचवीस वर्षापूर्वीचा तो प्रसंग आठवला कीं अजूनही भडभडून येतं हृदय. ओठ पिळला तर दूध गळेल अशा कोंवळ्या तरुणांचे किती बळी हवे आहेत माझ्या मातृभूमीला ? केव्हां ह्या स्वातंत्र्ययज्ञांतून इष्ट स्वातंत्र्यसंपदा बाहेर येणार देव जाणे. दोन तपापूर्वीपासून मी आज्ञातवासांत होतो. हल्ल्यापूर्वीच माझं अन् बाळाचं गुप्त असं शेवटचं बोलणं झालं होतं, तेव्हां तो म्हणाला होता, ‘दादा असे खिन्न कां होतां ? ह्या हल्ल्यांत जरी मी पकडलों गेलों तरी मृत्यूला कवटाळण्याला मुठीच मीति वाटत नाहीं मला ! माझ्या स्वातंत्र्याच्या जे आड येतील त्यांना तुडवलंच पाहिजे !’ मी त्याला तसें न करण्याविषयीं परोपरीनें विनविलं. त्यानें तारपुरतं होही म्हटलं ! पण कृत्रिम संयम हा जिवंत लालसेला कोंडूं शकत नाहीं ! मी उत्तर हिंदुस्तानांत असतांनाच त्याची पकड अन् फांशीची शिक्षा ऐकिली मी.

“हलुच माझ्या त्या मित्राला मी भेटलों. त्यानेंच फांशीपूर्वी शेवटची भेट घेतली होती बाळाची ! त्याच्याजवळ बाळानें मला निरोप सांगितला होता, तो म्हणाला होता, ‘दादा ! माझ्या मृत्यूनें कष्टी होऊं नका ! हेंच माझें सांगणं आहे; क्रियेला प्रतिक्रिया पाहिजेच; या गुलामगिरीच्या नरकयातनेंतून मी लवकरच सुटेन अन् तुमची मार्गप्रतिक्षा करीत खुशाल वसेन; एवढं करून मग लवकर मला भेटाल ना ? माझा जीव तिकडे कासावीस होत असेल; कराल ना दादा एवढं ?’

“बाळाचं हें प्रेमाचं शेवटचं सांगणं होतं; त्यानंतर सरकारची करडी नजर चुकविण्याकरितां मीं हा वेष स्वीकारला; कालाच्या उदरांत बाळाचा देह नष्ट झाला; त्याची ती इच्छा मात्र अतुटच राहिली आहे अजूनपर्यंत ! मी मग बऱ्याच ठिकाणीं वैराग्याच्या वेषानें हिंडलों. शुभ्रशीळेच्या तीर्थांत दोन तीन वर्षांनीं एक दोन महिने राहिलों, अन् सात आठ वर्षांपूर्वीपर्यंत माझ्या नांवाचा पत्ता लागेना, ह्याचं सतत वैषम्य वाटून पोलिसांनीं अधिक जोराचा तपास चालविला असतांही दैवकृपेनं मी सांपडलों नाहीं अजून !” स्वामींनीं सूर खालच्या आवाजांत आणला.

“हिंदुस्थानी उत्तम बोलतां येत असल्यामुळें माझा विशेष संशय आलाच नाहीं कुणाला; अन् सात वर्षांपूर्वीं तर मी मेलों, असा निकालही घेतला पोलिसांनीं. तेव्हां या आश्रमांत प्रवेश केला मीं, फरारी होण्याच्या वेळेला मी तारुण्यांत होतों अन् आतां वयामुळें बराच फरक— न ओळखतां घेण्याइतकाही— झाला आहे माझ्यांत ! म्हणून सुखानं इथें राहूं शकतों. पण बाळाची ती इच्छा अजूनपर्यंत पुरी झाली नाहीं माझ्या हातून.” स्वामी हताशपणें रडूं लागले.

“या वृद्धापकाळीं ती होईल असं वाटत नाहीं. मग अगदींच मार्ग न सांपडला तर अयशस्वी कां होईना पण तसा प्रयत्न करायचा हें मीं नक्की ठरविलं आहे ! म्हणजे निदान भेकडपणाचा दोष तरी लागणार नाहीं. हृदयाचं दुःख हृदयालाच कळतं ! परन्तु दुसऱ्या हृदयाप्रमाणेंच समजतों ना मी तुला ! बोल, जया बोल; ही माझी इच्छा पुरी करशील ?”

“त्यांत विचारायचं काय मामा ! तुमच्या या सकंप शरीराला हें काम

मुळींच झेंपायचं नाही; अगदीं अचुकपणें मी तें करीन !” त्यानें त्यांच्या कानांत सांगितलें.

“लक्षांत ठेव ! उगीच आत्माहुति पडतां कामा नये ! नाही तर तुझ्या वियोगाचं दुसरं दुःख कोसळेल माझ्यावर !”

“त्याबद्दल अगदीं निर्धास्त रहा !”

सायंकाळीं स्वामींच्या अंगांत कडकडून थंडी भरायला लागली. त्यांचें अंग हिवानें थडथड उडत होतें. त्यांना तसेंच पांघरूण घालून अजयानें निजविलें. कांहीं वेळानें स्वामींना तापही भरला. तापाच्या भरांत ते वाटेल तसें बडबडत. त्या भ्रमांत मधूनच ते व्याख्यान देतांना बोलत तसें बोलत; मधूनच व्यायामसंस्थेविषयीं प्रश्न विचारीत व मागाहून कण्ठ स्वस्थ पडत. त्या दिवशींची त्यांची स्थिति अत्यवस्थ होती. त्यांना किनाईन व दूध दिलें अजयानें. रात्री त्यांना घाम सुटला. तापही निघाला. पण त्या तापानें जो थकवा आला त्यामुळें त्यांना उठतांसुद्धां येत नाहीसैं झालें. डॉक्टरांना प्रकृति दाखवितां नुसत्या हिंवतापाचा हा परिणाम नाही असें त्यांनीं निदान केलें; यांच्या डोक्याला त्रास होईल असें कांहीं झालें असलें पाहिजे, असें मत होतें त्यांचें. स्वामींची प्रकृति अशक्त झाली होती. तरी ते पूर्ण शुद्धीत होते. त्यामुळें ते व अजय एकेमकांकडे पहात, तसें कांहींच कारण नाही झालें असेंच म्हणाले !

दुसऱ्या दिवशीं सायंकाळीं अजय ज्या व्यायामसंस्थेंत कार्य करीत होता, त्या संस्थेच्या व्यायाममंदिरांत शिरणारा प्रत्येक तरुण आज कांहीं तरी विशेष गडबड दिसते आहे व्यायामशाळेंत, असाच तर्क करीत व्यायामास सुरुवात करी.”

मधल्या चौकांत संस्थेचे सर्व कार्यवाह जमा झाले होते. अजयाची आज्ञा मधून मधून सुटत होती.

“आप्पा, या लाठ्या मोजून घे; नि नंतर ते लेजीमचे जोडही.”

“हो, ते केव्हांच मोजले आहेत मी !”

“एकूण पुनर्घटना झाली आहे संस्थेची !”

“हं !”

“काय रे जया ! एवढं काय झालं आहे आज ! आश्रमांत म्हणजे अगदीं विलायतलाच जायला निवाला आहेस नाही का !”

“मामांचा आजार असा तसा दिसत नाही आहे ! आश्रमांतून वेळांत वेळ काढून मी यायला तयारच आहे. पण त्याचं काय सांगावं ? वैद्या-प्रमाणेच शिक्षकही नेहमीं जागेवरच पाहिजेत. तुमच्यासारखे कर्तव्यदक्ष सहकारी असल्यावर मला काय भीति आहे !”

“हो ! जसा कांहीं राजकारणांतच पडणार आहेस नाही, संबंध सोडायला !”

“नुसत्या राजकारणांत नाही; जहाल राजकारण, क्रान्तीचं राजकारण आहे तें ! शारीरिक संपत्तीची विषमता नष्ट झाली पाहिजे. सर्व तरुण मालक आहेत या संपत्तीचे ! तें विसरलांत वाटतं ?”

या त्याच्या विनोदावर सर्वजण हंसले.

इतके दिवस ज्याला पुढारीपण होतें तो असा कां वागतो आहे, असा कोणालाही अंधुक संशयही येऊं नये म्हणून त्यानें ही व्यवस्थाही हंसत खेळत व सर्वांची खात्री होईल अशी सबब सांगूनच केली. त्याचबरोबर आपल्या चार जिवलग न् निवडक मित्रांना त्यानें सायंकाळीं सांकेतिक स्थळीं दुसऱ्या दिवशीं येण्यास सांगितलें. यापैकीं प्रत्येकाची मनोवृत्ति त्यानें वेळोवेळीं चांचपली होती. यांतील प्रत्येकजण आपल्या निश्चयाशीं पूर्णपणें सहकार्य करील अशी त्याची खात्री होती. त्यांना त्यानें बोलाविलें तेंही किती गुप्तपणानें ! न जाणो हाच पुरावा एखाद वेळेस कटाचे अस्तित्पक्षी सिद्धत्वाला म्हणून पुरावा सांपडायचा ! अशा गुप्ततेमुळें अज्ञयानें संस्थेची केलेली चाळवाचाळव कांहीं एका विशिष्ट हेतूनें केली आहे असा बरील चौघां-शिवाय कोणालाही मुळींच संशय आला नाही.

आश्रमांत गेल्यावर स्वामींची मनःस्थिति शांत झाली याचें जितकें अज-याला समाधान वाटत होतें, त्यापेक्षां थोडीशी जास्तच विवंचना त्या उद्दि-ष्टाची पूर्ति कशी होईल याविषयीं त्याच्या मनांत वावरत होती. त्या कार्याकरितां लागणारें दुर्घट कौशल्याचाही त्याला फार विचार करावयाचा होता. यापुढील आठ दिवसांतही स्वामींची प्रकृति म्हणण्यासारखी सुधारली नाही तरी मनाच्या सुस्थितीमुळें ती अधिक खालावलीही नाही विशेष.

कारण शारीरिक कष्टाची परिसीमा झाली तरीही मनातील कणखर निश्चि-
तीचे जोरावर मनुष्य पुष्कळ दिवस तें सहन करू शकतो, उलट मनाच्या
एखादा कोमल तंतू जोरानें छेडला गेला तर त्याच्या बेसूर सुरानें मनुष्याच्या
मनातील वातावरण इतकें दूषित होतें कीं, त्या दूषित वातावरणांत तो
गुदमरूनही जातो !

ग्लिसनसाहेबाशिवाय अजयाला कांहीं दिसत नव्हतें. शिवाय तें कार्य
धरमुसळेपणानें करायचें नसल्यामुळें तर त्याचा हज़ारदां त्यानें स्वतःशींच
विचार केला. पुष्कळ वेत सुचले त्याला; परन्तु त्यांतील सर्वांतील थोडथोडा
भाग घेऊन एक हल्ल्याचा कट त्यानें रचला. सर्वच भाग दुषारीनें कल्पिला
होता.

अजय व त्याचे मित्र यांच्या क्रान्तिमंडळाच्या बैठकीस निर्जन प्रदेशच
अधिक लायक होता. ओढ्याच्या जवळच जी एक गर्द झाडी होती त्यांतील
एका झाडाखाली एक ओटा होता. पाऊस कांहीं वेळ उघाडी देत असल्या-
मुळें तो ओटा थोडा कोरडाच होता. याच जागी आपल्या कटामागील
तत्त्वज्ञान मित्रांना पटवून देऊन या रोमांचकारी कटाचा पाया अजयानें
रचला.

क्रान्तिमंडळाची बैठक ऐन रंगांत आली होती.

जरा झाडाचीं पानें जोरानें सळसळलीं कीं जणूं कांहीं सावधगिरीचा,
तो स्पीकरचा नादिष्ट घंटानादच आहे, असें मानून सर्वजण स्तब्ध बसत.
त्या सभेला टेबल नव्हतें. पण स्वातंत्र्यवीरांच्या अतृप्त आकांक्षांची पूर्तता
करण्याच्या दुर्दांत इच्छेची भक्कम बैठक होती त्या सभेला. आरामांत बस-
ण्याकरितां त्या सभासदांना खुर्च्या नव्हत्या, पण वचनपूर्तीच्या आवडत्या
चित्राकडे पाहूनच त्यांना आराम वाटे; त्यांच्यापुढें कागद नव्हते, परन्तु,
हृदयाच्या कणखर पटलावर बोललेला मजकूर लिहीत होते ते. वचन ही
त्यांची शाई होती, कर्तव्यपूर्तीचा आनंद हें त्यांचें मौल्य होतें, तळमळ
ही त्यांची प्रेरकशक्ति होती. अशा प्रकारच्या अभूतपूर्व सभेचें वरील स्वरूप
रोमांचकारी नव्हतें असें कोण म्हणेल ?

“...हं तर मी काय सांगत होतो !” अजयाचेंच भाषण चालू होतें.
“सनदशीर मार्ग चांगला हें पटतं मला; पण सनदशीरपणानेंच असल्या

अन्यायाचा आम्हीं डांगोरा पिटला तरी त्याचा काय उपयोग झाला ! जालियनवाला बाग काय सांगते ! बंगालांतील असंख्य शिक्षा काय जाहीर करतात ! फांशी गेलेले आमचे हुतात्मे काय सिद्ध करीत आहेत ! हेच कीं, सत्तेपुढें शहाणपण चालायचं नाहीं ! जिथें असले प्रकार हेच सनद-शीरपणाचे तेथें नेमस्तपणाचा काय उपयोग ! रानटी पशूंच्या तडाख्यांत एखाद्या बैराग्यानें सनदशीरपणाचा आव आणण्यासारखंच आहे हें ! नदीचा प्रवाह जोंपर्यंत तिच्या वाढत्या लांबीला वाव मिळत आहे तोंपर्यंत पात्रांतच मर्यादित राहिल, पण त्याच ठिकाणीं एखादा पर्वत आड आला तर ! आड-मार्गानं समुद्राला मिळण्याकरितां—साध्य गाठण्याकरितां—ती आडरानांत शिरेल ! उक्ताति अशक्य म्हणूनच क्रांतिकारक मार्ग ! याला बंड म्हणा हवं तर पण तें जुलुमाविरुद्ध आहे म्हणजे न्यायाचं ! देशाच्या स्वातंत्र्याच्या प्रयत्नांत अग्रगण्य येतांच कडक शासनाचा डोंगर जोंपर्यंत तुमचा कडेलोट करण्यास उपयोजिला जातो तोंपर्यंत आम्हांलाही या गुप्त वाटेनेंच मार्ग आक्रमावा लागेल.”

“तें सर्व खरं ! पण म्हणून हा वैयक्तिक हल्ला कां !”

“व्यक्ति जर राष्ट्राच्या आड येईल तर तीही बाजूला सारली पाहिजे ! कारणाशिवाय केवळ खुनशीपणानें वैयक्तिक हत्या नको या मताचा मीही आहे. पण सत्तेच्या जोरावर एकच व्यक्ति अन्याय करूं लागेल तर तो तिला पचूं देतां कामा नये !”

“त्या व्यक्तीनें काय अनर्थ केले आहेत ?”

“अनर्थ ? राक्षसाला नुसतं धिष्णाड मनुष्य म्हणण्यासारखं आहे हें ! अमानुष अन्याय केल्याचा पुरावा आहे त्या व्यक्तीविरुद्ध ! त्यानें बळी घेतलेल्या, माझ्या देशबांधवांच्या रक्ताच्या, एका थेंवाच्या सूडाकरितां मी आपलं सारं हृदय सांडीन, ही तर आपली प्रतिज्ञा आहे !”

“अशी कोणती व्यक्ति आहे ती !”

“काय ! असा कोणताच अधिकारी आठवत नाहीं तुम्हांला ?”—
डांगोराच्या विरुद्ध बाजूस जें एक सपाट मैदान दिसे त्या दिशेकडे पहात अजयानें विचारलें. लांब दिसणाऱ्या एका बंगल्याकडे बोट दाख-
वीत अजय म्हणाला—

“तो बंगला पाहिलात का ! जा, त्याच्याजवळ जा ! फार असह्य कथा श्रवण करण्यास लावील तुम्हांला तो ! वैयक्तिक खूनही फारच अपुरा होईल या बाबतीत ! किती जणांच्या घरांची राखरांगोळी केली याने ! कितीकांच्या शेतावरून नांगर फिरविले याने ! न्यायाचा देखावा मांडून क्रान्तिकारकांना फांसावर पाठविणाऱ्या त्या ट्रिब्यूनलमधून कितीकांना फांसी दिले याने ! किती जणांच्या बायकांमुलांना निराधार करून त्यांचा तळ-तळाट घेतला याने ! किती काळ्या पाण्यावर घाटले यानेच ! बस् बस् ! सर्व सांगत सुटलो तर एक पुराणच होईल !”

“त्या पुराणांतले देव व्हायचं आहे आपल्याला !”

“देवपण फुकट मिळत नसतं ! थडतर तपश्चर्येचं भरभक्कम आसन लागतं त्याला !”

“तपश्चर्या ! क्रान्तिचर्या म्हण हवी तर ! अन् हो—” तोंच अजयाचा मित्र पुढे म्हणाला, “मला असं सुचवायचं आटे की, आपल्यापैकी कोणीही व्यायामसंस्थेचा सभासदही असूं नये नुसता !”

“बरं आहे ! मग उद्यांपासून पांच सहा दिवसांच्या अन्तराने सर्वांनी राजीनामे देऊन टाका !” अजयाने सांगितले

रतनपुराहून सुटका झाल्यानन्तर शोभनेस आज संध्याकाळी फार वाटत होते, कीं विजय आपल्याकडे उत्साहानें येऊन बराच वेळपर्यंत बोलत बसेल. काकांचे बरोबर भोजनास ती गेली होती, त्या वेळींही क्षणोक्षणी विजयाविषयीच्या स्मृति तिच्या मनांत उमटत होत्या. त्यामुळें आतां संध्याकाळ टळली, तरी तो कां येत नाहीं, याचें आश्चर्य करीतच ती अंगणांत फेऱ्या घालीत होती. अंधार पडला अन् अजूनही विजय कां आले नाहींत, असें वाटून विजयाच्या घरीं आपणच जायचें कीं काय, याचा ती विचार करीत होती, तोंच अंगणाच्या टोंकाला असणाऱ्या फाटकापाशीं तिला कोणीतरी दिसलें. विजयच तो, असें समजून ती त्या बाजूला वळली तों तिची पूर्ण निराशा झाली.

“काय हो दामले, तुम्ही इकडे कोणीकडे ? विजयांची न् तुमची भेट झाली होती का सकाळपासून ?”

“हो. सकाळींच झाली कीं !” अंगणातील कॉटवर बसत दामले म्हणाला.

“काहीं म्हणाले नाहींत ना ते ?”

“हो ! अन् त्यांनीं हें द्यायलाही सांगितलें तुम्हांला !” असें म्हणून हातांतील एक पाकीट त्यानें शोभनेच्या हातांत टाकलें. त्यांत असें काय लिहिलें आहे, कीं येणें टाळून विजयानें पत्र आपल्या हातीं द्यावें, याविषयीची शोभनेच्या हृदयांतील उत्कंठा तीव्रतर होती. अन् ती लवकर पूर्ण करून घेण्याचाही तिचा विचार होता. परन्तु, नन्तर दामलेनेंच बोलतां बोलतां सांगितलें कीं विजय मुंबईस गेला होता सकाळच्या गाडीनें.

यावर शोभनेनें विचारलें, “कां ! एकाएकी काय काम निघालें मुंबईत ?”

“तें त्यांत त्यानें लिहिलें आहे, असं म्हणाला तो !” त्या पत्राकडे बोट दाखवीत दामलें उत्तरला. “दुपारीं दोनदां मी येऊन गेलों, पण तुमची भेट झाली नाहीं !”

अन् नन्तर तें पाकीट बाजूला ठेवीत शोभनेनें प्रश्न केला, “काय म्हणतं आहे तुमचं रतनपूर ?”

“म्हणणार काय ? पण एक कुणकुण लागली आहे; परवांच्या दिवशींचां तो जाहीरनामा आहे ना ! या वर्षी तरी दिलेली ती तहकुबी कायमची सूटच ठरणार !”

“हें कशावरून ! फक्त विजयांच्यावरील बंदीचा हुकूम काढून घेण्यांत आला, तें माहीत आहे मला !”

“अशी कुणकुण आली आहे माझ्या कानांवर !” असें म्हणून दामले जाण्यास निघाला.

“अस्सं ! बरंच होईल. परत जायला नको तिकडे !”

दामले गेल्यावर शोभनेनें पाकीट फोडलें. अन् त्यांतील मजकूर वाचला.

“रमाकांतची तार आल्यामुळें, राईच्या मदतीला म्हणून मी मुंबईस जात आहे. तूं घरांत नसल्यामुळें मी भेटूं शकत नाहीं. जातां जातां दामले भेटला, म्हणून त्याचेचबरोबर हें धाडीत आहे. सर्व कांहीं मुंबईस गेल्यावर लिहीनच ! घोका काय आहे त्या बाबतींत मीही तुझ्याप्रमाणेंच अनभिज्ञ आहे.

विजय.”

मजकूर वाचून शोभनेला विशेष बोध झाला नाहीं. मुंबईला विजय गेला आहे, इतकेंच तिला कळलें. कारण, पत्र वाचून झाल्यावर ती स्वतःशींच म्हणाली, “रमाकांत कोण आहेत हे ? त्यांचा पत्ता सुद्धां दिला नाहीं; अन् राई ? तीसुद्धां कोण आहे कोणास माहीत ! पण करायचं आहे काय ? विजयच येतील लागलीच किंवा ते लिहितील तरी !”

दुसऱ्या दिवशीं पहाटेस कोणीतरी दार खडखडावलें असें वाटून शोभना दार उघडण्याकरितां गेली, “विजयच परत नसतील ना आले !” एक अंधुक कल्पना दाराजवळ जातांना शोभनेच्या मनांत येऊन गेली. तिनें दार उघडलें अन्—

“कोण ? विजयच आहेत ना !” काकांनीं निजल्यानिजल्याच आंतून प्रश्न केला.

“छे ! छे ! रामभाऊ ! काय हो ? चिंचवडचं काम संपलं वाटतं इतक्यांत ?”

शोभनेने केलेल्या या प्रश्नावर रामभाऊ मुंडासै सांवरत म्हणाले,

“हो, पण विजय यायचा म्हणजे काय, कुठे बाहेर गांवाला गेला आहे होय ?” असे म्हणून आंत येतांच, आपल्या हातांतील लहानसे बोटके खाली ठेवले रामभाऊंनी !

“हं ! कालच मुंबईला गेले ते एकदम !” काकांनी उत्तर दिले.

“मुंबईला ? वा ! जोर दिसतो आहे स्वारीचा ! राई तिथंच आहे ना !”

“म्हणजे ? तुम्हांला काय माहीत राई ?” विछान्यावरच, आतां यापुढे कसली येते आहे झोंप ? या विचाराने उठून बसत काकांनी विचारले.

“परवां काय सांगत होतो मी ? अरेSS, राई आणि विजय—” कोंटवर बसतां बसतां काकांच्या कानांशीं रामभाऊ गुणगुणले, त्यांचे सांगणे चाटू होतें, तोंपर्यंत काका आश्चर्याचे उद्गार काढीत होते अन् रामभाऊ दुप्पट जोराने हातवारे करून काहींतरी सांगत होते.

अल्पावधीतच तोंड वाजूला नेऊन रामभाऊ म्हणाले, “हं; तो गणू पळून गेल्यापासून राई एकटीच ना ? परवांपर्यंत आमच्या गांवाला होती. मुंबईला जायच्या आदल्याच रात्री—” परत एकदां काकांजवळ अगदी हलके स्वरांत त्या दिवशींचा स्वतःला ऐकू आलेला सर्व संवाद रामभाऊंनी सांगितला.

“बाकी माझा विश्वास बसत नाही यावर !” पंजे उबडून ते पुढे करीत काकांनी शेर मारला.

“तुझ्या विश्वासाला काय करतो आहेस ? माझं अन् त्याचं काहीं शत्रुत्व नाही ना ? खोटें कशाला मी सांगू ?”

“तरीच त्या दिवशीं विजयाची मुद्रा अश्वस्थ झाली बरं का !” काका म्हणाले. दारांतच त्यांच्या या विचित्र हालचाली व उद्गार शोभना ऐकत होती.

गणूचे नांव काढतांच त्या दिवशीं विजयाला तिने आपल्या गणू गड्याची हकीकत सांगितली त्या वेळची त्याची विचारग्रस्त मुद्रा तिला आठवली.

“त्या गणूचा अन् या गणूचा कांहीं संबंध नसेल ना ?” चटकन् तिच्या मनांत विचार येऊन गेला. तोंच काकांनी शेवटचा उद्गार काढला—

“असेलही कदाचित् ! कोणी सांगावा त्याचा नेम ? कारण, राई व गणू ही दोन नांवं मात्र तूं न विचारतां सांगितलींस बुबा ! हा काय मजकूर तारेतला ! एवढ्या घाईनें लागलीच विजय मुंबईला गेले ते उगीच ? अन् तो पळालेला गणू ? तोच तो ! नेरळचा ! मुळींच संशय नाही !”

काकांचाही संशय प्रबळ झाला आतां.

रामभाऊ स्वतःच्या मनांत आनंद अनुभवीत होते. ते म्हणत होते, “जा, बैस म्हणावं खुशाल कुळांना शिकवीत ! करायचं काय तें कार्य ? अन्न घड तर सर्व ठीक ! अशी नाचकी करून टाकतो इथें, को जन्मभर कोकलत बसशील म्हणावं ! अरे खऱ्याला मरण नसतं ! म्हणून तर राई-बद्दलची ती तार मुळींच माहीत नसतां मी लागलीच सांगितलं मुंबईला ती आहे तें ! अन् गणू तिच्याजवळ नसल्यानंच तुला हें फावलं. ही तरी संगति कशी लागते पण ? मला त्या दिवशीं दम देत होतास नाही का ? थांब लेका म्हणावं, इथें असेपर्यंत अशी समजूत पक्की करून टाकतो शोभनेची कीं यं व् रे यं व् ! परत तुझ्याभोंवतीं घोंटाळेल ती ? नांव कशाला घेतोस ?”

रामभाऊ याप्रमाणें विचार करित असतांच काका तोंड धुवून परत आले. त्यामुळें त्यांचा तो पाशवी आनंद तात्पुरता थांबला.

“हें जर खरं असेल ना रामभाऊ, तर तुझे उपकारच झाले म्हणायचे आमच्यावर !” काका म्हणाले.

“उपकार समजलों ! उलट मी हें सांगितलं नसतं तर एवढा विजयचा गांवकरी असूनही त्याची योग्य माहिती दिली नाही, म्हणून नाना रागावला असता जन्मभर !”

“बरं चहा घेणार ना ?”

“वा तर ?” कोट, फेटा काढून रामभाऊंनी खुंटीला लावला.

घरांत चहा सांगून काकांनी नेहमीच्या संवयीप्रमाणें एकदां स्वतःच हॉलमधून केरसुणी फिरविली.

“तुझं घर आहे म्हणून बरं आहे काका ! पुण्याला आसरा आहे आम्हांला.”

“आतां लवकरच संपणार तो !”

“तो कां ?”

“घाटत आहे, घाटत आहे, म्हणत होतो ना मी ! ठरलंच कायमचं तें आतां. कलकत्याला जावं लागणार आम्हांला आठ एक दिवसांत ! त्याच काळजीमध्ये आहे मी ! अरे नोकरी सोडावी तर हल्लीं दुसरीकडे मिळणार कुठें दुसरी चाकरी ? बरं, न सोडावी तरी एवढं लांब जायचं आहे ! शेवटीं दुसराच मार्ग पसंत करायला लागणार मला; चारच महिनेपर्यंत जायचं आहे.”

“काय सांगतोस ? कलकत्याला ? अन् मग बिन्हाड मोडणार ?”

“हो ! विजयांना प्रथम सांगणार होतो सर्व हें आज ! तर ते मुंबईलाच गेले.”

“आणि शुभा ?”

“त्यांनीं जायचं कॉलेज रेसिडेन्सींत, असं ठरवलं आहे ! करणार काय मग ?”

त्यावर रामभाऊ आपली शेंडी हातानें पुढें ओढीत, वळून शोभनेला म्हणाले,

“वा ! छान ! व्यवस्था मिळते आहे कुठें इतकी ?”

परन्तु त्यावर ते शोभनेला तिचें मत विचारणार, त्याआधींच शोभना आंत निघून गेली होती. रामभाऊंच्या बोलण्याचें तिला मुळींच कौतुक वाटलें नाहीं. विजयाबद्दलचे त्यांनीं काढलेले अनुदार उद्गार तिला ऐकवत नव्हते. मागील दोन्ही वेळचे ते विजयाचे मुद्रेवरील बदल तिला आठवत होते; तरीपण रामभाऊंच्या बोलण्यांत तिला कांहींच सत्य वाटेना !

“दुसरेंच कांहीं कारण कशावरून नसेल ?” तिला वाटे, “हे एवढं खेडुतांत शिक्षणप्रसाराचं कार्य करतात, त्यांत राईचंही चांगलं पहाण्याचा त्यांचा उद्देश कशावरून नसेल ? तारेबरोबर ते मुंबईला गेले यांतही तसल्या हेतूपेक्षां, तिच्या संकटनिवारणाचाच भाग असेल; तिच्याबद्दलची त्यांची

आस्थाही त्यांच्या सहिष्णुतेची व सहृदयतेचीच उपजत कशावरून नसेल !”
असेही तिला वाटले.

शोभनेच्या मनांत विजयाच्या शीलाविषयी संशय उपस्थित झाला म्हणून रामभाऊंना त्या दोन दिवसांत आनंदच होत होता. स्वार्थ साधण्याकरितां त्यांनीं विजयाची चळवळ अनिष्ट आहे हें जाणलें होतें. त्यांच्या आड येणाऱ्या विजयाच्या उत्तरानें रागावून त्यांनीं क्षुल्लक गोष्टींची शहानिशा न करतां, शोभनेच्या मनांत विष पेरण्यास सुरुवात केली. आतांपर्यंत प्रेमाचा अननुभूत, प्रत्येक दिवशीं वृद्धिंगत होत जाणारा आनंद ज्यांनीं भोगला होता, त्या या दोघां तरुण प्रेमिकांच्या सरलतेच्या आयुष्यांत त्यामुळें कांहीं अस्थिरता उत्पन्न केली, याचें पुणें सोडतांना रामभाऊंना मोठेंच कौतुक वाटलें !

यावर शोभनेचा पूर्ण विश्वास बसत नव्हता, तरीही तिच्या मनांत या प्रकाराच्या सत्यतेच्या छाननीचा विचार मात्र चालू झाला. ज्याची धीरगंभीर व प्रसंगोपात्त इच्छा विनोदाची मूर्ति पाहिल्यावर तिच्या सौख्यसागराला भरती येत असे, त्याचीच मूर्ति जरी आतां तिच्यासमोर सुस्पष्ट उठून दिसत होती तरीही आतां त्याच आकारवैशिष्ट्याच्या विजयांत, तिला अल्पशी निरर्गलपणाची छटा दिसू लागली. मात्र ती छटा सत्य आहे की कल्पित आहे, नि आपल्या मनाच्या भ्रमामुळेंच ती दिसत आहे याची मात्र तिला तितकीशी निश्चिती नव्हती.

विजयानें दुसऱ्याच दिवशीं पत्र टाकण्याचें लिहिलें होतें, त्यामुळें ती सर्व हकीकत दोन दिवसांतच आपल्याला कळवील न या सर्व भानगडीचा, त्या पत्रावर भेटूनही, वाटलें तर खुलासा करून घेतां येईल, या कल्पनेनेंही शोभना जरा स्वस्थ झाली; परंतु पुढें दोनच काय पण चार दिवस लोटले तरी तसलें कांहींच वर्तमान न मिळाल्यामुळें विजयाचा तिला एक प्रकारचा राग आला होता.

अन् हे सर्व प्रकार अपुरे होते म्हणूनच की काय, पांचव्या दिवशीं सायंकाळीं तिच्या बंगल्याच्या दाराजवळ जो एक अशिक्षित मनुष्य आला होता, त्यानें कळविलेलें हृदयविदारक कारुण्यमय कथनानें तर आपल्या या

जीवनतारूचे तुकडे तुकडे होऊन ते उदास अन् भकास परिस्थितीच्या किनाऱ्यावर आदळणार असेच तिला वाटले.

“ताई साऽऽव ?”

“गणू ? तू रे, इकडे कुठे आत्तां ?” आपण होऊन शोभनेनें विचारलें. जवळच काका बसले होते अंगणांत हेंही ती विसरली.

“काय सांगू ! किती कमनशिबी मी !” तो पुढें चालत अंगणांत आला.

ज्या काँटवर काका बसले होते, त्या काँटच्या खुराजवळच अंगणांत त्यानें प्रस्थान मांडलें.

“काका, सुधीर गेला आपला !” भीतभीत, इतकी भयंकर बातमी मी कशी सांगू ? या भावनेनें त्यानें उत्तर दिलें. “काल संध्याकाळीच !”

“काय म्हणतोस ?” उच्च सुरांत शोभनेनें विचारलें. तिच्या मनाला ती गोष्ट सहनच झाली नाही. वरील उद्गारांवर तिचे डोळे गरकन् वर फिरले; पापण्या मिटल्या गेल्या; अन् तिची तनुलता वाटोळी फिरत फिरत खालीं पडणार, तोंच, प्रसंग ओळखून काकांनीं तिच्या पाठीखालीं हात घाळून तिला वरचेवर तोळून धरलें. “शुभा ! शुभा !” त्यांनीं घाईघाईनें हांक मारिली. “अरे गणूऽ ? पाणी आण, जा, पळः” त्यांचा हा ओरडा ऐकून काकूच पळत पळत ओढीवर आल्या. “शोभना ! शुद्धीवर आलीस कां तू ? ए, हें बघ ! मी, काका, विचारतो आहे !” असें म्हणूनही तिची काया तशीच ताठ राहिली तेव्हां त्यांनीं तिला उचलून वरील व्हरांच्यांत बाकावर नेऊन निजविली.

थोडा वेळ तसाच गेला.

थंड पाण्यानें तिचे डोक्यावर काकू थापटीत होत्या. त्याही असंथपणें अन् भांवावल्या नजरेनें म्हणत होत्या, “शुभा, शोभना शुऽऽ” आणि असें म्हणून त्यांनीं तिला हलविलेंही. काकाही पंखा आणण्यास आंत गेले. ते बाहेर येतात तें “अगऽ आईऽऽऽ” असा खोल सूर काढला शोभनेनें.

काकुंनीं तिचे मस्तक आपल्या मांडीवर घेतलें होतें.

थोड्या वेळानें हुषारी आली तिला !

पाण्यानें तिचे केस ओले चिंब झाले होते. त्याच ओघळीनें तिच्या स्तनभारावरील कापडही अर्धवट भिजून आंतील गौरकाया अस्पष्टपणें प्रतीत

होत होती. आपल्या प्रदरानें काकूंनीं तिच्या कपाळावरील पाणी टिपून काढलें. अन् असें एकदां झाल्यावर त्याच ओल्या टोकानें त्या थोडा वेळ तिच्या मस्तकावर वारा घालीत होत्या !

“शुभा ! शुद्धीवर आलीस ना ?”

“अंऽऽ ! हं, कुठें आहे मी ?”

“इथें आपल्याच घरांत आहों आपण !” लहान मुलीला, ती झोपेंत घाबरली असतां, उठल्याबरोबर, ज्या वास्तव्यानें आपण सावध करतो, त्याच मायेनें काका म्हणाले.

थोडा वेळ गेला. शोभना आतां चांगली सावध झाली होती. तिचा श्वासोश्वास जरा जोरानें चालू झाला होता. त्यामुळें तिच्या वक्षःस्थलाच्या प्रदेशावर सूक्ष्म हालचाल होत होती. तिचे डोळे त्या धक्क्यामुळें किंचित् बावळट दिसत होते. अन् ती उठून बसली तेव्हां, “हें काय ?” म्हणून ओल्या ब्लाऊजवर मान वळवून खांद्याचे मार्गे ती चांचपडत होती.

“आहे ! मी शुद्धीवर आहे ! कळलं मला सारं !” तिनें सांगितलें.

“गणू त्या खोलींत जा. मी येतोच !” काका म्हणाले.

खोलींत गेल्यावर सर्व हक्कीकत गणूनें काकांना सांगितली.

ती त्यांनीं ताबडतोब शोभनेला सांगितली नाहीं; मात्र ते बाहेर आले ते रात्रीच्याच गाडीनें नेरळला जायचें आहे असें म्हणतच !

“मीही येतें काका !”

“नको शुभा; तूं कशाला येते आहेस ?” ज्या तऱ्हेनें आपला नकार दाखविण्याकरितां आपण नाखुषीनें विचारतो, तसें काकांनीं विचारिलें. “चल, येत असलीस तर माझं कांहीं जात नाहीं ! पण, पहा बुवा !” नाखुषीवर सारवासारव केली त्यांनीं !

त्यांचा इरादा ओळखून शोभनेनेंही तो नाद सोडला.

“अग, सर्वच वाईट हें खरें ! परन्तु इतक्या वर्तमानानंच तुझं हळवं मन हादरलं; नेरळला गेल्यावर तिथें आणखी कांहीं वाढलेलं असायचं !”

काका असें सहज म्हणाले खरें; परन्तु, खरोखरीच सुधीरच्या अपमृत्यू-शिवाय आणखी एक हृदयद्रावक गोष्ट घडली होती नेरळला, हें वास्तविक त्यांना तेव्हांच माहीत असावयास पाहिजे होतें !

काका गेले त्या वेळेस शोभनेची मनःस्थिति मोठी विचित्र झाली होती खरीच ! वार्डेट गोष्टी घडू लागल्या म्हणजे एकामागून एक घडत सुटतात याचाच अनुभव येत होता तिला. विजयावद्दलचा कळलेला भाग अगोदरच तिला व्यथित करीत होता. त्याच्यानन्तर त्याचं पत्रही तिला आलं नाही. त्यांत ही आपल्या लहान व निष्पाप भावाची ताटातूट; आणखी दुसऱ्याच दिवशीं नानांचीही तिला अशीच बातमी समजली.

गाडींत बसल्यावर काकांनीं विचारलें—

“काय रे ? काय, झालं तरी काय ? कशाला गेला होता सुधीर पाण्यावर ?”

“अहो कसा म्हंजे ? कालच देवीचा दिवस व्हता ना ? शेजारच्या चार बाया कसल्यातरी देवी घेऊन त्या बुडवायला जात व्हत्या ! अन् आमच्या दादांनींही हट्ट घेतला नं काय ? नाना सांगत व्हते कीं नग जाऊ ! पन् त्येचं भरलं म्हून त्येला न ऐकण्याची बुद्ध झाली. लई रडाया न् वरडाया लागला, तसा नाना शेवटीं म्हणाले, जा ! तरी पन् त्ये म्हणालेच, कीं लांब रहा, फार जवळ जाऊं नगस.”

“हं !” काकांनीं हुंकार दिला.

“झालं, सारं इस मिलिट बी नसत्याल झालं. तंवा यक सुलगा आला सांगत, “नाना, सुधीर पाण्यांत पडला !”

“पण तो गेला कशाला होता इतक्या पुढें ?”

“अहो ! पुढें कसला ? कांठावर बसला व्हता तवा, अदुकर ते तलाव मंजे कसा पडका झालाया; पायाचा दगड निसटला अन् त्येच्यासंगटच सुधीर खालीं गेला, पन् काका, जवळची बाई फार चलाख हं ! निगुद् पाण्यांत उतरली अन् कंबरभर आंत गेली. हांत बी फिरवला तिनं पन् काय बी उपेग नई झाला.”

सुधीरच्या या अपघातानन्तरची सर्व हकीकत गणून काकांना सांगितली.

नानांना ही बातमी कळतांच ते घाबऱ्या हृदयानेंच त्या जागीं गेले. दोन तीन चलाख, पोहणारीं माणसें आंत उतरविण्यांत आलीं. जेमतेम दीड एक तासाच्या मेहनतीनन्तर सुधीरला त्यांचा हात लागला. पण त्याला बाहेर काढला तो त्याचा प्राण केव्हांच या मृत्युलोकांतून निघून गेला होता. पंचनाम्याची वगैरे भानगड होण्याला पुढें वेळ लागला अन् दोन तास

लागले, हैं सर्व होऊन, दहन करायला !

“नाना काहीं म्हणाले का त्या वेळेस ?” या त्यांच्या प्रश्नावर गणूने सांगितलें कीं, नानाना फारच दुःख झालें. इतकें कीं, लहान मुलासारखे ते धाय धाय रडले. सुधीरवर त्यांचें तसेंच प्रेम होतें. तो जवळ नसला कीं, घडी-भरही त्यांना चैन पडायचें नाहीं. असा आपल्या हृदयाचा अलौकिक ठेवाच काळानें हिरावून घेतला यामुळें त्यांचें तें निरतिशय दुःख साहजिकच होतें. त्यांच्या बाललीलांनींच पत्नीविरहाचें दुःख शीतल मानीत आले होते ते आजपर्यंत ! त्याचा मृत्यु हा त्यांना एक जबरदस्त धक्का होता.

पहांटेस काका नेरळच्या स्टेशनवर उतरतात तों, सर्व बाजारांत सामसूम होती. पहांटेच्या गोड झोपेंत सर्व जीव रममाण झाले होते. रस्त्यांत आदल्या दिवशींचा कचरा पडला होता. गणूसह एकाकीच ते शोभनेच्या घरांत शिरले. नजीकच्या मंडळींनाही त्याच रात्री घडलेल्या आणखी एका दुर्दैवी घटनेचें वृत्त समजलें नव्हतें !

घराचें पुढचेंच दार सताड उघडें होतें, अन् चारा घोंघावत होता, तो त्या दाराशींच !

“काय रे; हैं काय ?” असें म्हणून काकांनीं नानांच्या नांवानें दोनदां हांक मारली. कोठूनच ‘ओ’ आली नाहीं. मात्र तो गलका ऐकून एक शेजारील गृहस्थ तेथें आले.

“तुम्ही केव्हां आलांत ?” काकांना त्यांनीं विचारिलें.

“हा येतो आहे इतकाच !”

“म्हणजे ? रात्रीच्या गाडीनेंच निघालांत वाटतं ?” हा प्रश्न विचारतांना अपघाताची स्मृति त्यांना झाली असावी; कारण, ‘हॉ, झालं खरं बुवा असं !’ असेंच त्याचें बोलणें म्हणत होतें.

आंत जाऊन त्यांनीं स्वयंपाकीणवाईना जागें केलें.

“त्यांनींही ‘नाना कुठें गेले आहेत म्हणजे ? ओठीवर निजले होते ते ! अकराच्या टोल्यापर्यंत खोकत होते तेंही मीं ऐकलं होतं;’ असं सांगितलं.”

“आज सकाळपासून काहीं बोलले होते ते ?”

“छे बाई ! नाहीं म्हणायला चार वाजतां ते काहीं तरी लिहीत होते तेवढंच. म्हदलं, टाकीत असतील कुणाला पत्र ! मींही त्यांना काहीं

विचारलं नाही. काल रात्री त्यांचा शोक मात्र काहीं औरच होता हो ! वारंवार ते रडत होते. आठवणी काढीत होते. मलाही भीति वाटायला लागली म्हणून यांनाही बोलावलं मी.” ह्या शेजारच्या गृहस्थाकडे हात दाखवीत त्या बाई म्हणाल्या.

“हो !” त्यांनीही दुजोरा दिला; “मी आल्यावर त्यांना गप्प बसवलं चुचकारून !”

या सर्व गोष्टींमुळे थक होऊन ती मंडळी माजघरांत झोपाळ्यावर येऊन बसणार तोंच एक पांढरें काहींतरी दिसलें काकांना !

त्यांनी तें उचललें ! पाकीटच होतें तें. झोपाळ्यावर बसतां बसतांच तें त्यांनी फोडलें. आंतल्या कागदावरील मजकूर स्वतः वांचून मग शेजारच्या गृहस्थाजवळ शून्य हृदयानें, तो काकांनी दिला.

तो वाचून, ते गृहस्थही उदासीनच राहिले.

दुसऱ्या दिवशीं घराला कुलूप लावून सकाळच्याच गाडीनें काका परत पुण्याला गेले; कारण, पत्रांतील मजकूरच, नाना इतक्यांत परत येत नाहींत असें सांगत होता. गणू अन् त्या बाई यांनाही काकांनीं तात्पुरतें पुण्यास नेलें, परन्तु, ते स्वतःही दोनच दिवसांत फलकत्याला रवाना झाले. तेव्हां ती दोन आश्रित मंडळी आपापल्या सोयीप्रमाणें दुसरीकडे गेली.

दुसऱ्या दिवशीं शोभनेला काकांनीं दिवाणखान्यांत बोलाविलें.

“शुभा, तुला आश्चर्य वाटत असेल कीं, गणू वगैरेंना इथें कशाला आणलं मी ! तुला आणखी हकीकत मी सांगणार आहे. परन्तु त्याच्या अगोदर तूं आपलं मन घट्ट कर; झालं याबद्दल उगीच स्वतःला त्रास करून घेऊं नकोस. मी तुझ्याजवळ आहे तोंपर्यंत नानाप्रमाणेंच मी तुझी काळजी घेईन हें नकी समज !”

असें म्हणून त्यांनीं तें नेरळचें पत्र तिच्या हातांत कांपऱ्या हातानें दिलें. तेथेंच पलंगावर तिच्या दंडांना धरून तिला त्यांनीं बसविलें. डबडबलेल्या नेत्रांनीं शोभना एका शब्दामागून दुसऱ्या शब्दावर डोळे फिरवीत होती.

“चि. शुभास,

अनेक आशीर्वाद; सुधीरच्या अपघातानें माझ्या प्रेमळ हृदयावर किती जबरदस्त आघात झाला तें तूं जाणतच असशील. त्यानन्तर

त्या दुःखाचा विसर पडावा म्हणून मी किती प्रयत्न केला !
 माझं दुःख विसरण्याचा मी शक्य तितका प्रयत्न केला; पण
 बांध घालून भरतीची हद्द कमी करतां येत नाही. आतां या वेळींही
 माझं डोकं नुसतं फिरून गेलेलं आहे. भणभण चालू आहे. निर्दय
 देवानं माझ्यावर असा कां घाला घातला हेंच मला समजत नाही !
 माझ्या हृदयाचा कलिजा त्यानें हिरावला, त्यामुळें वैराग्यानें मी हें
 घर सोडून जात आहे.

मनुष्याच्या पश्चात् त्याचा पैसा व कर्ज हीं बाहेर येत असतात.
 त्याही बाबतींत मी तुला फार त्रास देणार नाही. कांहीं एका परि-
 स्थितींत माझ्या प्रियपत्नीच्या—तुझ्या आईच्या—आजारीपणांत मी
 आशेनें अतोनात पैसा खर्च केला; त्यामुळें जें कर्ज झालं, तें
 आपल्या नेरळच्या घरांत सहज फिटूं शकेल; अन् मग माझी
 बँकेमधील सुमारे दोन हजारांची रक्कम तुझ्या जीवनपथावर पाथेय
 म्हणून मी तुला देऊं शकतो. हें सर्व तुला सांगण्याचें कारण, मी
 तुझा पिता आहे. त्यामुळें तुला आयुष्यांत त्रास न पडूं देणें हें
 माझं कर्तव्य आहे. ही जबाबदारी मी पार पाडूं शकतो आहे, या
 समाधानाच्या लोथेकडे पहातच मी हें घर सोडीत आहे.

विजय सत्शील आहेत; त्यांच्याबद्दल तुझी वृत्ति मी जाणली
 आहे. त्यांच्यासारख्या आदरणीय तरुणाचा हात सोडूं नको !
 काकांच्या आशेंत रहा; त्यांच्या संमतीनें तूं लवकरच सहभागी
 बनून विजयाबरोबर रहावेंस, अशी माझी इच्छा आहे. ईश्वर
 कृपाळू आहे ! त्याच्या कृति अतर्क्य असतात; त्यामुळें पुष्कळां
 मनुष्य त्यांचा विपरीत अर्थ करतो ! कोणी सांगावं ! थोड्याच
 दिवसांत परत आनंदांत आपली भेट होणार नाही कशावरून !

आयुष्याच्या प्रवासांत तुला पूर्ण सौख्य इच्छिणारा, तुझा पिता
 नाना.”

“काय नशिवांत हो हें माझ्या ?” असे उद्गार काढून पत्र संपतांच
 शोभना रडूं लागली.

रमाकांताच्या तारेवरून विजय मुंबईला जाण्यास निघाला, त्या वेळेस त्याची मनःस्थिति निरनिराळे तर्क करण्यांत गुंग होती. राईवर असें काय संकट आलें आहे ! शंकरनेच तिला फसविलें नसेल ना ! कीं गिरणीच्या कामांत कांहीं अपघात झाला तिला ! कांहींच त्याला निश्चित समजेना ! निघतांना, आपणांस मुंबईस किती दिवस रहावें लागेल याचा कांहींच नेम नसल्यामुळें निघण्यापूर्वी शोभनेची एकदां भेट झाली असती तर बरें झालें असतें, असें विजयाला वाटत होतें. आणि त्याची ही रुखरुख गाडीनें पुणें स्टेशन सोडल्यावर थोडा वेळ कायमच होती.

कल्याण स्टेशनवर गाडी थांबली. खाद्यपेय विकणारे मुलगे आपल्या-जवळच्या मालाची ओरड करीत होते. गाडींतून उतरणाऱ्यांची गर्दी उडाली होती. सर्व स्टेशनभर ती आरडाओरड दुमदुमत होती. विजय गाडीच्या दाराजवळ गेला, अन् त्या दाराच्या खिडकींतून त्यानें बाहेर डोकें काढलें !

गाडीच्या दिशेंत त्यानें बाहेर पाहिलें, तों एके ठिकाणीं त्याचें लक्ष खिळलें. आणि त्याला जो मनुष्य दिसला त्याला तो हांक मारणार, तोंच एक लहट्ट गृहस्थ हातांतील गांठोडें सांवरत, त्या दाराच्या मुठीपाशीं हातानें, बाहेरच्या बाजूनें खडखड करूं लागले. त्यांना आंत येण्याकरितां विजयानें दार उघडलें नि पुन्हां तें बंद करून त्या मघांच्या मनुष्याकडे पाहिलें.

मिलिटरी वेषांतील एक सोल्जर होता तो ! त्याच्या डोक्यावरील हेलमेट् पाहून तसलीच हॅट् वापरणाऱ्या कॉलेजांतील एका प्राध्यापकांची आठवण झाली विजयाला. त्याच्या हातांतील बंदूक त्यानें उलटी करून प्लॅटफॉर्मवर टेंकून ठेविली होती. खाकी रंगाच्या कोटावर, खांद्यावर एकेक तांबडी पट्टी होती. त्याची पितळेची बटणें नि इतर बकल्स् चमकत होती. अन् पायांत जाडा भलाकचका बूट होता त्याच्या. त्याची दृष्टि आपल्याकडे आहे असें पहातांच दाराच्या खिडकींतून डोकें अन् दोन्ही हात बाहेर काढून, वांकून टाळी वाजवीत विजयानें त्या मनुष्याला खुणावले.

तो मनुष्यही बूटांचा आवाज करीत विजयाकडे आला.

त्याच्या त्या ऐटवाज चालीकडे पहात काहीं उतारूंचे लक्षही त्याच्या-कडे वळले.

“What a surprise to see you, Fred?” (“काय रे! फ्रेड, इकडे कसा तूं?”) दार उघडून त्याचा हात हालवीत विजय फ्लॅफॉर्मवर उतरला.

“I am travelling to Vikaspur!” (“विकासपूरला चाललो आहे.”) आपल्या निळ्या डोळ्यांची हालचाल करीत फ्रेड म्हणाला.

“What’s this?” त्यांच्या हातांतील बंदूक हाताळत विजयानें विचारलें.

“Why? A gun! It’s a toy to our children!” (“कां? आश्चर्य वाटलं तुला? बंदूक आहे ती! हं! खेळणं आहे तें आमच्या मुलांचं!”)

“And ours can’t get even a toy-gun!” (“हो! अन् आमच्या मुलांना खेळांतील बंदुकसुद्धा मिळत नाही!”) विजयानें हंसत उत्तर दिलें.

“O! you witty chap!” (“काय गमत्या आहेस रे!”) असें म्हणत फ्रेडनें खिशांतून सिग्रेट्-केस् काढली. विजयाचा नेहमींचा नकार माहीत असतांही ती त्याच्यापुढें धरली अन् त्यानें नाहीं म्हटलें त्याबरोबर एक सिग्रेट आपल्या तोंडांत धरून शिलगाविली.

“What are you there for?” (“काय काम आहे तुझं तिकडे?”) विजयानें चवकशी केली.

“I am appointed as the personal secretary to the D. S. P. there!” सफाईदार इंग्रजीत फ्रेडनें उत्तर दिलें.

“I see!” गाडीची शिटी वाजली, त्याबरोबर गाडीत चढत विजय म्हणाला, “I am going to Bombay! at Ramakant’s!”

“Wish to see you in Vikaspur next month!” (“विकासपूरला भेटूंच आपण.”)

“Why! of course!” चालत्या गाडींतून विजय ओरडला. त्यानें

फ्रेड्कडे पाहिले. फ्रॅटफॉर्मचे टोंकाला त्याचा डबा पोंचला होता; लांब फ्रेड्चा हातरुमाल हलत होता.

रमाकांतच्या खोलीवर विजय पोंचला, त्या वेळेस हॉस्पिटल्मध्ये जावयास निघाला होता रमाकांत !

“आलास ? छान !” विजयाला पहातांच स्टेथॅस्कोप खिशांत घालीत रमाकांत उद्गारला. अन्, नन्तर इतक्यांत बाहेर पडतां येणार नाही म्हणून खिडकींतून, रस्त्याच्या समोरच्याच बाजूला तळमजल्याला असलेल्या हॉटेल्मधील मुलाला एक कप दूध आणण्यास सांगून, त्यानें खुर्चीवर बसतां बसतां विजयाला विचारलें,

“खान करायचं असेल ना तुला ?”

“हो.” विजयानें मान हालवली.

“केव्हां मिळाली तार ?”

“सकाळींच. पोस्टमन्नेंच उठवलं मला !” केंसांवरून अर्धवट फिरविलेला हात तसाच धरीत विजयानें उत्तर दिलें.

“असं का ?” आपल्यापुढील टेबळावर पाय ठेवीत खुर्चीत मागें रेलून रमाकांत म्हणाला.

“बरं असं कर ! मला घाई नाही आज; तूं येतो आहेस कीं नाहीं हें मला समजत नव्हतं ! तूं आला नाहीस तर आपली स्वतः सर्व तयारी केलेली असावी, म्हणून ऑफिसांतून लवकर परतण्याचा विचार होता माझा.”

“काय झालं आहे रे ?”

“तें सर्व सांगतों; पण प्रथम जेवण उरकून घे आपलं तूं !”

भोजनोत्तर सर्व हकीकत रमाकान्तनें विजयाला सांगितली. तो म्हणाला,

“शंकरनें राईला त्या गिरणींत नोकरीला लावली, तें तुला माहीतच आहे !”

“हो; मला विचारूनच ती आली होती !” विजय उत्तरला.

“आज पहांटेस कोणीतरी दार खडखडावलें; म्हणून मीं उठून तें उचडलें, तों एक मागासलेली अशी दिसणारी बाई दारांत उभी होती. ‘दादा, मला मदत हवी आहे तुमची !’ असें म्हणून ती गयावाया केली.”

लागली. म्हटलं, कोणी आजारी असेल; गरीबच दिसते आहे, तेव्हां मी तिला विचारलं,

‘कुठें असतां बाई तुम्ही !’

‘परळ विभागांत !’ असें म्हणून तिनें सर्व पत्ता सांगितला. मजजवळ आहे तो टिपलेला.

‘कसला आजार आहे बाई !’

‘आजार ! धुंदी आहे मेल्याची.’ ती चिड्डून म्हणाली. म्हटलं कोणीं दारू झोकली असेल हिच्या नातेवाईकांपैकी; म्हणून मी विचारलं,

‘किती वेळ झाला त्याला दारू घेऊन !’

यावर तिची मुद्रा परत भांबावल्यासारखी झाली. आणि ती जें बोलली त्याचा स्पष्ट अर्थ न कळून मी तिला धीर दिला—‘अशा घाबरूं नका बाई. या, इथें बसा; सगळं नीट सांगा मला.’ यावर सतरंजीच्या टोकाला अंग चोरून बसत, माझा गोंधळ ओळखूनच की काय, ती म्हणाली, ‘तुमचाच ना, हा पत्ता !’ तिनें दिलेल्या कागदावरून डोळे फिरवीत मी ‘हो’ म्हटलं; ‘विजय तुमचा मित्र नव्हं !’ तिनें परत विचारलें. माझा होकार मिळतांच, पुढें तिनें सर्व वृत्तान्त सांगण्यास सुरुवात केली. ती म्हणाली,

‘त्यांनाच राईला सांगितलं होतं की, कांहीं लागलं तर रमाकांतकडे जा ! राई म्हणून विजयांच्या गांवची एक बाई इथें गिरणीत कामाला आली आहे. मी राईच्याच जवळ रहातें. तिथेंच कामाला आहे मी,’ अशा प्रकारें उलगडा करीत ती बाई म्हणाली, ‘दादा, विजयदादा राईला म्हणत होता की, इकडे येऊं नकोस ! पण राईनें तें ऐकलं नाही; तिची प्रकृति तर दासळलीच आहे इथें आल्यावर, पण दुसरंही संकट आलं आहे तिच्यावर ! शंकरनें तिला इकडे आणली तेव्हांपासूनच तिची खेडवळ भाषा मात्र सुधारली आहे बरीच ! रहाणीही थोडीबहुत बदलली आहे.’

‘शंकरनें तिला प्रथम इकडे आणली ती वरवर चांगल्या हेतूनेंच, असें दाखवलं; पण अंतस्थ हेतु मात्र निराळा होता त्याचा. तिला प्रथम तो गिरणीच्या मालकाकडे घेऊन गेला त्या वेळेस हिच्यावरचा मास्तरच फक्त तिथें होता. त्याच्या बोलण्यांतही तिला कांहीं शंका आली असं ती म्हणते. पण पुढें दोन महिने तिला त्याचा कांहींच परिणाम भोंवला नाही. कांहीं वेळां

तो मास्तर तिला अधिक आपुलकी दाखवी पण तोंडानें म्हणे, 'शंकरच्या-मुळें तुला इतकी सवलत आहे हं !' तिलाही तें खरं वाटे ! कारण, शंकरही तासन् तास तिच्याजवळ गप्पा मारी अन् गोड बोले. बरेच दिवस झाले तरी तो तिच्याबरोबर पाट लावण्याची गोष्ट मात्र काढीना ! त्या वेळेस तिच्या मनांत थोडं वेडंवेरं येई ! पण तें तेवढ्यापुरतंच !

'एक दिवस, त्या मास्तरने तिला घरीं जायच्या वेळेस गिरणी सुटतांना गांठली. 'राई, आज तूं फार दमलेली दिसतेस.' तो म्हणाला.

'कसलं दादा ! आपली कृपा असली म्हणजे झालं !'

'माझी पूर्ण कृपा आहे. तूं मात्र तयार पाहिजेस.' असलें काहींतरी उत्तर देऊन तो मोठ्यांदा खिदळला.

'दोन चार दिवस गेले.'

'परत एकदां तो तिच्याजवळ आला. तिच्या घाग्याला त्यानें हात घातला. कामांत तर काहींच चूक नव्हती, मग हा हात कशाला घालतो आहे अशाच संभ्रमांत होती राई ! इतक्यांत त्यानें हात झटकता बाहेर काढला. 'हाय.'

'काय झालं हो !'

'ही सुई बोंचली.'

तिनें आंत पहात म्हटलें, 'कुठें ? इथे तर काहींच नाही !'

'अशी आहेस ?' असें म्हणून त्यानें तिच्या गालावर, कोणी पहात नाही असं पाहून, एक हात फिरविला.

'राई चपापली. मास्तर फिरून आपल्या जागेवर जाऊन बसला. ती तरी काय करणार ओरडून ? वरील सर्व प्रकार ती रोज शंकरला, तो तिच्याकडे आला म्हणजे सांगे; परन्तु रात्रीं पुष्कळ वेळ शंकर गप्पा मारीत बसे तेवढ्यापुरता. मास्तरनें असं काहीं केलं तर त्याचा जीवही घेण्याची प्रतिज्ञा करी अन् निघून जाई ! मग राईच्या मनानें पक्कें घेतलें कीं, इथें काहींतरी निराळाच प्रकार आहे. चवकशी केल्यावर, शंकर कितीतरी दिवसांपासून गुप्तपणें दुसऱ्याच एका बाईबरोबर लग्न करण्याचं ठरवून बसला आहे, हें तिला काल सकाळींच कळलं, गिरणीच्या वेळांत ! तसं त्याला विचारून इथून लागलीच निघून जायचा राईचा बेतही होता.

परन्तु, शंकर दिसताच त्याच्या सांगण्यावरून राई मास्तरच्या खोर्लीत गिरणीच्या वेळांतच काळ शिरली तेव्हा शंकरने तिला बजावले, कीं, “याद राख, यांचा अपमान करशील तर ! इथें मी तुला आणली, यांनी तुला मोठा रोज लाविला तो काय उगीच ! बसली असतीस त्या इनामगांवांत कुजत ! मास्तरांचा अपमान झालेला मंला खपायचा नाही ! तुझे गेल्या आठवड्याचे पैसे तुला मिळणार नाहीत आज; ते मी घेणार आहे संध्याकाळी ! तुझ्याविषयी यांनी चांगलं मत दिलं कीं मग मी ते तुला देईन. सही करून टाक आतां या कागादावर !” गरीब विचारी राई ! ती म्हणाली, ‘सही करून टाकूं ! पैसे गेले तर गेले. संध्याकाळीं निघून जाऊं म्हणजे झालं !’ पण ती घरीं परत जाते तों शंकरने तिला कोंडूनच ठेवले. मास्तरनी आज बाहेरच्या कामगारांना दम भरला अन् त्याचा तर प्रत्यक्ष मालकाशीं वशिला ! तेव्हां सर्वजण गप्प बसले. मी सुद्धा चोरूनच आले आहे इकडे !”

त्या बाईच्या तोंडची ही हकीकत रमाकांत संपवितो आहे तोंच दार उघडलें गेलें अन् ते दोघे बाहेर पहातात तों रमाकांताला तीच सकाळची वाई दिसली.

“हं ! हीच आली होती सकाळीं वरं का ! हिनें सांगितलेली बातमी ऐकली अन् पहाटेसच अर्जट् तार केली तुला !” असें म्हणून रमाकांत त्या वाईकडे वळला अन् म्हणाला, “काय पाहिजे आहे आतां !”

“दादा ! राईला आजही कोंडूनच ठेविलं आहे. रात्रभर शंकर तिथेंच होता, त्यामुळें मी कांहींच करूं शकलें नाही ! सकाळची हकीकत मी तुम्हांला सांगितली, अन् तसं राईला कळवलं; तेव्हां, परत गिरणींत जायच्या वेळेस तुम्हांला संध्याकाळच्या आंत बोलावलं आहे, असा निरोप तुम्हांला सांगायला तिनें सांगितलं, म्हणून आलें आहे मी.”

“असं ना ?” रमाकांत म्हणाला, “हें पहा, हेच ते विजय. तिला म्हणावं, संध्याकाळच्या आंत तुला येऊन घेऊन जातों आम्ही ! कांहीं काळजी करूं नको. मात्र हें तूं कोणाला कळवूं नकोस हं !”

“छे छे ! असं कसं करीत मी ?” असें म्हणून ती वाई निघून गेली.

“तुला हॉस्पिटलमध्ये गेलंच पाहिजे का रे ?” विजयने रमाकान्तास विचारलें.

“हो ! वाटलं तर लवकर येऊं शकेन परत. पण गेलं हें पाहिजेच !”

“तरी हरकत नाही ! परत ये लवकर. मी वाट पहातो आहे. जाऊं दोघेही.”

चारचे ठोके पडून गेले. अजून रमाकांताचा पत्ता नाही म्हणून विजय गॅलरीत आला. तेव्हां रस्त्यावर रहदारी नेहमीप्रमाणेच चालू होती.

पांचाचेही टोले पडले.

रस्त्यावरची गर्दी वाढू लागली शाळा सुटल्यावर, त्याच नादांत एक लहान मुलगा रस्त्याच्या बाजूच्या दुकानांच्या पाठ्या पहात चालला होता. दुसऱ्याच बाजूला एक जरा मोठा मुलगा गळ्यातील पाक्रीटाचा पट्टा सारखा करीत दुसऱ्या हातानें खांदा हलवून, पहिल्या मुलाला समोर पहाण्याविषयी सूचना देत होता. एक हमाल, आपल्या डोक्यावरील डोई-जड भरगच्च पाटी नेहमीच्या शिताफीनें तोल सांभाळीत घेऊन गेला. एक ट्रॅम खणखण आवाज करीत निघून गेली. ट्रॅमच्या मागील बाजूस ट्रॅम कंटक्टर समोर पहात हात रेवून उभा होता तोही त्याला दिसला.

अजूनही रमाकांत आला नाही हें पाहून आतां अधिक थांबण्यांत अर्थ नाही असा विचार करून विजय निघाला.

त्यानें कुलूप लाविलें.

दगडी जिऱ्यावरून तो सफाईनें उतरलाही.

खाली आल्यावर जी ट्रॅम भिळाली तिनें तो राईच्या घराकडे निघून गेला. रमाकांत परस्पर गेला असेल अशी समजूत होती त्याची !

त्या कोंडट अशा मजुरांच्या वस्तीत शिरतांना विजयाला कसेसेच वाटलें. तो यंत्रांच्या खडखडाटाचा आवाज कर्कशपणें उमटत होता. सायंकाळीं कामावरून सुटलेले कामगार अतिशय घाईनें घरीं जात होते. त्यांच्या बहुतेकांच्या हातांत तें दुपारच्या भाकरीच्या रिकाम्या डब्याचें बोचकें होतें. अर्धवट कपड्यांत ते कसे तरी वावरत होते. बोलतांना ते आपल्या शरीराची एखाद्या निर्घृण तुऱंगांतून सुटका झाल्याप्रमाणेच बोलत होते. कांहीं जणांचें सर्व अंग घामानें चिबचिबित झालें होतें.

ट्रॅमच्या नाक्यावर उतरून विजय, ज्याच्या दुबाजूस त्या कामगारांच्या

चाळी होत्या, अशा अरुंद रस्त्यावरून जात होता. सात साडे-सातचा सुमार असेल. त्याने हातांतील पत्ता परत एकदां नीट वाचला. वाटेने त्या कामगारांच्या मानाने कितीतरी श्रीमंत अशा आपल्या पोषाखांने रस्त्यांतून जातांना जे मजूर भेटत, त्या सर्वांचे आपणाकडे विशेष लक्ष आहे हें पाहून विजयाला कसेसेंच वाटलें. “अन्नाची ताटातूट पडते आहे ह्या गरीबांना अन् बाहेरच्या जगांत त्याची दाद तरी आहे का !” त्याला वाटलें. ‘आर्थिक विषमतेवर कोणी कोरडे ओढूं लागलं कीं भाई म्हणून त्याची वेष्ट्यांत गणना करण्याचा जणू परिपाठच असतो. त्याच्या भाषणांतील अतिशयोक्तीचा भाग सोडला तरीपण त्या जिद्दाळ्याखालीं जें सत्य तत्त्व आहे तें विसरून कसं चालेल ! समाजांतील जन्म जर त्या त्या मनुष्याचें दैव ठरवूं लागला, अंगीं असलेल्या इतर पांढरपेशाच्या गुणाला परिस्थितीमुळे प्रकर्ष मिळूं शकत नसला, तर करायची काय ती समाजरचना ! ती बदलली पाहिजे. मग सर्वच उलटापालट करायची कीं थोडा बदल पुरे, तो प्रश्न निराळा.’ त्या अंधारनगरींतून फिरतांना इथून तिथून सर्व दैन्य दिसलें त्याला. स्वार्थसाधू लोकांच्या आणि लुटारू लबाडांच्या अक्षम्य वृत्तीचा तो प्रत्यक्ष परिणाम होता. “व्यसनामुळे त्यांचं जीवित अधिक दुःखकारक होतं,” त्याच्या मनांत विचार आला, “असं, पुढारी मोठमोठ्यांने ओरडतात !” व्यसनं ! हो पण तीं तरी त्यांना कोण लावतो ! जीवनांतील शुद्ध असह्य होते, म्हणूनच मद्याला स्पर्श करण्याची बुद्धि होते मनुष्याला ! सकाळ सायंकाळ राबवून त्यांच्या शरीराची दुर्बलता वाढवून त्यांचा योग्य मोबदलाही न देणाऱ्या व्यक्तीकडे दोष आहे याचा ! दीनांची संस्था म्हणून टेंभा मिरविणाऱ्या पण वस्तुस्थितींत मिरासदारांचा कळप असलेल्या संस्थेंतील अधिकाराच्या जागेवर असणाऱ्यालाही असं म्हणायला घीर होत नाही कीं, ‘मी वरिष्ठ हुकुमशहांच्या मर्जीची पर्वा करणार नाहीं यापुढें ! माझ्या हातांत जी सत्ता आहे मग ती कितीही थोडी असेना ! तिचा उपयोग संकटग्रस्तांची गरज भागविण्याकडे करीन, मग गैरमर्जी होऊन मला अधिकारत्याग करावा लागला तरी हरकत नाही. कर्तव्य अन् विवेकबुद्धीपेशां दिखाऊ अधिकारपद नि शिस्त मला मुळींच जास्त नाही.’ इतका विचार केला कीं, याच अधिकार्यांना असं कळून येईल कीं, चांगल्या गोष्टीला नेहमींच जनतेचा

पाठिंबा राहिल ! काहीं अपवाद असतील त्याला; पण ते स्वार्थी व ढोंगी लोकच ! अन् जनतेच्या हृदयातील अधिकारपद हेंच नकली अधिकार-पदापेक्षा अधिक मानाचं, मोलाचं !”

या विचारांत विजयजरा पुढें गेला. एका अशक्त अन् वृद्ध म्हातान्याला त्यानें नक्की ठिकाण पत्ता सांगून विचारलें; हात दाखवून त्यानेंही बरोबर दिशा दाखविली. त्याच दिशेंत तो दोन फर्लीग गेला; एका पडक्या चाळीच्या तिसऱ्या मजल्यावरील शेवटच्या कोंदट खोलीशीं तो गेला. त्यानें दारावर धक्का मारला. पण कोणीच आलें नाहीं. आतां काय करायचें या विचारांत तो होता, तोंच खिडकींतून कोणी तरी आपल्याला पहात आहे असें त्याला दिसलें. जवळ जाऊन त्यानें पाहिलें. राईच होती ती. त्यानें बाहेरची कडीही काढली.

“आलास !” गजांशीं वांकून तिनें प्रश्न केला.

विजयला पाहिल्याबरोबर तिला अनुपम आनंद झाल्याचें दिसत होतें. शील बचावल्याचा तो आनंद होता. प्राणापेक्षाही स्त्रियांना शीलाची मात-बबरी अधिक वाटते, ती काय उगीच ! तिचा चेहरा बराच फिकट वाटला विजयाला. तिची काया कुश झाली होती. अन् आजारांतून उठलेल्या मनुष्यानें आपल्या पूर्वीच्या बालमित्रांत जाण्याची उत्कंठा दाखवावी, त्याप्रमाणें ती खोली सोडण्याची तिला प्रबळ इच्छा झाली होती. विजयानें दाराला बाहेरून लावलेली कडी काढली. तेव्हां लागलीच तिनें दार उघडलें.

विजयाचें मन खोलींतलें दृश्य पाहून उदास झालें. भकास भिंतीवरील कोळीष्टकें जाळीदार मळकट घाग्यावर टांगल्याप्रमाणें हालत होती. धुरानें सर्वच खोली काळवंडली होती. मोरीच्या भिंतीवर पिकदाणीच्या भांड्यावरीलप्रमाणें तांबूलाच्या वाळलेल्या पिचकाच्या दिसत होत्या. त्या कुंद वातावरणांत हवा खेळण्यास अन् स्वच्छपणाच्या प्रकाशाकरतांही वरील एक बारीकशी खिडकी हाच एक अपुरा मार्ग होता. विजयाला वाटलें, “नरक नरक म्हणतात त्याचीच ही छोटी आवृत्ति नाहीं का ! मानवी जीवनांतील सर्वसामान्य सौख्यासही आंचवलेले हे जीव ! यांनींच का माझा देश गज-बजला आहे ! नारिंगांच्या गोलावर मुंगी फिरत असावी ना ! तसेच

आजचे तरुण स्वतःच्या लहानशा जगांत वावरतात. त्यांना चाटतं हेंच जग आहे; परन्तु असं करतांना ते चुकतात. आरामशीर बंगले सोडून, ते इकडे यावयाची काळजी घेतील तर त्यांना कळेल की सत्यस्थिति निराळी आहे. मिष्टान्नांच्या पंक्ति झोडतांना, या ठिकाणच्या बुरसट अन् शिळ्या भाकऱ्यांची दुर्गंधी इथून त्यांच्या नाकांत घोंघोवळ तर मग ते जागे होतील की, जीविताची ही प्राथमिक गरजही मिळत नाही पुष्कळांना ! उंची गरम कपडे विसरून, या लोकांची कुडती त्यांनी पाहिली की कळेल त्यांना, की लाज राखण सुद्धा मोठं मुश्किलीचं काम आहे या गरिबांना. परन्तु आजूचाजूस पहाणार नाहीत ते, आणि ही स्थिति जगाच्या समोरही यायची नाही ! हरकत नाही ! दुःखाची परिसीमा हाच कधीकधी सौख्याचा उगम असतो ना !”

“विजय ! वाईट लागते ना ही माझी खोली ?”

“कुठे येऊन पडली आहेस तू राई ! इनामगांवचं नंदनवन सोडलंस अन् या अंधारकोठडीत येऊन पडलीस. प्रेमाची ओढ लागली होती तुला ! माझं ऐकलं नाहीस—”

“काहीं बोरूं नको !” त्याच्या तोंडावर तिने हात ठेवला. “मीच वेडी आहे, दादा.”

“तुझी खोली उघडी कशी ! कोंडलं होतं ना तुला त्यानें !”

काळोख खोलीत घुसू लागल्यानें ती उठली. एक अर्धी मेणवत्ती जवळच्याच तिटक्यावर तिने उभी करून ती पेटविली.

“हो; संध्याकाळ झाली, आतां कुठे मी पळून जाणार आहे, अशा विचाराने तू यायच्या अगोदर एकच मिनिट शंकरनें कुळप काढलं ! मी विचारच करीत होतें ! पण माझं मन पुन्हां सांगू लागलं, ‘माझा दादा माझ्यावरील प्रसंग टाळण्याकरितां पुण्याहूनही लागलीच धांवून येईल !’ हें वे दादा !” असें म्हणून ती उठली. फळीवर एक टिन्चा धुरकट् डबा होता तो तिने उघडला. त्याच्या हातावर तिने काहीं तरी ठेवले. “माझून मला जातां आलं असतं; पण तूं आलास म्हणून अब्रूनं जाऊं शकतें आहे मी. म्हणूनच मी थोडी वाट पाहिली.”

“शिळ्या भाकरीच्या गाकरांचा खाऊ आहे हा दादा, मी दुसरं काहीं

सुद्धां देऊं शकत नाही तुला.” डबा लावून तो ठेवण्याकरितां उठतांना ती उद्गारली.

“राई ! असं म्हणूं नकोस. तुझी हीच भेट मला किती अभिमानाची आहे ! बहिणीचं प्रेमळ हृदय यांत आहे ना ? पण राई ! मी एकटाच खात नाही हा ! तूंही घे !” असें म्हणून त्यांतील थोडा भाग त्यानें तिच्या तोंडांत टाकला.

कृतज्ञतेनें ऊर भरून आल्यासुद्धें, तिनेंही न बोलतां तो स्वीकारला. जन्मानें नाही तरी हृदयानें बहिणभावंडेंच होती ती !

“ऊठ दादा, आलाच तो !”

“कोण ?”

“हाच मास्तर मेला !” खिडकींतून बाहेर दृष्टि टाकली राईनें.

आतांच परिक्षेची वेळ आहे असें समजून विजय त्या मोरीच्या ओठ्या-आड लपला. राईला त्यानें चांगलीच पदवून ठेविली होती काय बोलायचें त्याविषयी !

मास्तर आंत शिरला. मद्रासी तऱ्हेचें घोतर तो नेसला होता. अन् तसाच दिसत होता तो.

पाठोपाठ शंकरही होताच. आंत येतांना कांहीं गलका ऐकूं येत होता रस्त्यावर. ‘जरा दम धरा’ असें कांहींसें मास्तर म्हणाले त्या लोकांना ! अन् त्यांच्याशीं कांहींतरी बोलून शंकर खाली गेला.

मास्तर फारच बडबडत होता. मग तो कांहीं झोंकून आला होता कीं काय न कळे !

“राई, आज तूं गिरणींत नाही आलीस ?” तिच्याजवळ जात तो म्हणाला. त्याचा हात झिडकारीत तिनें उत्तर दिलें, “इथें अडकलें होतें मी !”

“कां ? माहीत आहे ?” परत त्यानें तिच्या अंगावर झेंप टाकली.

“हं ! बाजूला व्हा मास्तर ! माझ्या अंगाला हात लावाल तर मला मुळींच खपायचें नाही; तुमच्या चिंधड्या उडतील इथें !” असे म्हणत तिनें त्याला जें लोटलें, तें झिंगत झुकाड्या खात तो त्या मोरीजवळ आदळलाच.

विजय झटकन् बाहेर झाला.

“चल लवकर !” परत मास्तर उठलाच नव्हता, तिकडे पहात विजय म्हणाला.

दोन जिने उतरून ते रस्त्यावर येतात तों सबंध वाटभर काळोख पडला होता. कांहींही दिसत नव्हतें.

“तुम्ही इथें कसें रहातां, राई ?” विजय असें म्हणत आहे तोंच त्याच्या पायाला कोणी मिठी मारली. पडतां पडतां नगरपालिकेच्या अंधुक कंदिलाचा प्रकाश चमकला. बाजूची एक पांढरी भिंतही दिसली त्याला. अन् राईचा कातर आवाज ऐकूं आला—“शंकर !” उचललेली काठी आणखी दोनदां शंकरनें विजयाच्या मस्तकावर हाणली; विजयाच्या कपाळावर एक प्रहार झाला, नि तो खाली पडला.

त्याच्याजवळ जाऊन राई ओरडली. सर्व बाजूचे लोक गोळा झाले. त्या भानगर्दीत दोन माणसें निसटलीं. एक शंकर होता तें राईनें पाहिलें.

सर्वांनीं विजयाला उचललें. बेशुद्ध स्थितीत तो होता. लांब रस्त्यावर एक मोटारचा उजेड चमकला. तिकडे कांहींनीं पाहिलें.

मोटार जवळ आली. आंत रमाकांतच होता !

“गर्दी कसली आहे ?” त्यानें प्रश्न केला.

“बरे आलांत !” राईचा आवाज आला.

“उशीर झाला ! एक अर्जेंट केस होती त्यामुळें येतां आलं नाहीं लवकर.”

“मार लागला आहे !”

“कोणाला ? विजयाला ?” मोटारच्या बाहेर येत रमाकांतनें विचारलें.

“हं !”

“चला चला ! जलदी करा !” विजयाचे जवळ जात तो म्हणाला, “उचलून ठेवा माझ्या मोटारींत ! अं ? पोलीस घेऊन जाऊं म्हणत होतो तर म्हणाला, ‘मनगर्दात पुरेशी शक्ति आहे माझ्या !’”

यावर तीन चार जणांनीं विजयाला उचलून मोटारींत ठेविलें; मोटार सरळ हॉस्पिटलकडे नेण्यांत आली. स्वतःच एक अधिकारी डॉक्टर असल्यानें रमाकांतनें सर्व व्यवस्था त्वरित लाविली.

“अरे, याच्या डोक्यावर आईसवंग पाहिजे वरं का ?” चीफ सर्जन विजयाचे कपाळावरील आणि पडल्यावर रस्त्यावरील एका बारीक टोंकाच्या

दगडानें झालेली त्याच्या पाठीवरील जखम बांधीत इंग्रजीत म्हणाले,
“अन् यांना ह्यां देऊं नका !”

“विशेष धोका नाही ना ? किती वेळ लागेल त्याला शुद्धीवर यायला ?”

या रमाकांतच्या प्रश्नावर हातांतील टॉवेल फिरवीत चीफ सर्जन म्हणाले,

“That’s uncertain !” (“तें नक्की सांगतां येत नाही !”) “कुठें
रहातात हे ?”

“माझ्या घरीच !”

“I think he’ll be all right by six to eight hours.”

(“सात आठ तास लागतील असं वाटतं त्यांना शुद्धीवर यायला.”)

विजारीचे खिशांत हात घालीत सर्जन म्हणाले.

रमाकांतनें त्या दालनाच्या सर्व जबाबदार मंडळींना विजयाविषयी
विशेष काळजी घेण्यास सांगितलें. राई विजयाजवळच बसली होती.

दुसरे दिवशीं पायऱ्या चढतां चढतां हॉस्पिटलच्या पोर्चमध्येच उभे
असलेल्या चीफ सर्जनना रमाकांतनें विचारलें, “काय म्हणतो आहे विजय ?”

“बरा आहे !”

डॉक्टरांच्या वरील उद्दारांचें कारण सकाळपासून विजय मधून मधून
पाणी मागत होता. मुसुंब्याचा रसही एकदां त्यानें घेतला होता परन्तु अजून
पूर्णपणें शुद्धीवर त्याचें येण्याचें लक्षण दिसत नव्हतें ! डॉक्टरांच्या मतें, तो
तशाच स्थितीत आणखी चार दिवस रहाणें अशक्य नव्हतें, अन् त्यांत
त्यांना कांहीं धोकाही वाटत नव्हता !

“He’s surely secured to complications, now !”
 (“आतां निश्चित तो सुधारण्याला लागेल !”) विजयाच्या कॉटशेजारीं
जाऊन त्याच्या डोक्यावर हात फिरवीत चीफ सर्जन म्हणाले.

बातमी कळल्यावर दादानें वहिर्नीना मुंबईस धाडून दिलें. स्वतः
तशीच गरज असती तर तो येणार होता. कारण अजून शेतकामाचा
हंगाम होता.

गेले तीन दिवस वहिर्नीना मुळीच उसंत नव्हती. हॉस्पिटलमधील त्या
पांढऱ्या पोशाखांत वावरणाऱ्या परिचारिका, आपल्या सूटबुटांच्या ऐटीतच फिर-
णारे शिकाऊ डॉक्टर नि त्यांच्याशीं क्वचित्प्रसंगीं विनोद करून ट्रायल्

केसेस् त्यांना समजावून सांगणारे. अनुभवी डॉक्टर्स, यांची ये जा चालू असायची! औषधांची दुर्गंधी, आपापल्या नातेवाईकांच्या काळजीने झालेले आपद्ग्रस्त चेहरे, रोगी लोकांची फिकट मुद्रा, याचा वहिर्ना कंटाळाच आला. वेळींअवेळीं, स्वतःच्या कामाकरतां आलेले बाहेरचे रोगी, विजयाच्या दालनांतही डोकावून जात. उल्हासाचा पूर्ण अभाव आणि आशानिराशांची शिवाशिवी हाच विशेष होता त्या जागेचा.

रमाकांताकडून पुस्तक मागवून घेऊन त्या वाचण्याचा यत्न करित ! परन्तु विजयाच्या काळजीमुळे तें त्यांच्या हातून होत नसे !

पांचव्या दिवशीं त्या दालनांतिल उंच व किंचित् दांत पुढें असलेली नर्स हंसत अन् हेलकाव्याच्या गतीच्या चालीनें मुख्य डॉक्टरांकडे गेली.

“Your patient is all right!” (“कालचे गृहस्थ शुद्धीवर आले”)!

“Is it? that's good” त्यांनीं टाळी वाजविली. (“असं का ? वा !”) विजयाजवळ जाऊन ते म्हणाले.

“You are all right, my friend !” (“तुम्ही बरे झालां आहांत !”)



मुंबईला वरील घडलेल्या अपघाताला वीस एक दिवस झाले असतील. तोंच विकासपूरलाही तसाच शोकजनक प्रकार घडला होता. क्रान्तिमंडळाच्या परवांच्या सभेला सुरुवात झाली अन् जस्टिस् ग्लीसन् यांना मारण्याचा कटही अजयानें रचला. परन्तु दैवदुर्विपाक कीं, आनंदस्वामींची प्रकृति जी ढांसळत होती, ती मुळांच सुधारली नाहीं. त्या दिवशींच्या झटक्यानन्तर ते विछान्याला खिळूनच होते. त्यांच्या मुद्रेवर जें अल्प तेज होतें तेंही प्रकाशयुक्त होतें. पण त्यांचा उठावदारपणा पाणी शिंपडलेल्या फुलांच्या टवटवीतपणासारखा होता. तो टवटवीतपणा त्या वेळीं जसा अल्पकालीन असतो त्याप्रमाणेंच स्वामींच्या आयुष्याची कालमर्यादाही अल्पकाळच लावणार होती. रात्रीच्या प्रहरीं मंदिराच्या अत्युत्तम कळसामुद्धां सर्व भाग तिभिरपटलांत बुडून जावा परन्तु भाविक भक्ताला भगवानाचा दिव्य मंत्रही अंतःप्रेरणेनें ऐकूं यावा नि त्यामुळें त्या भीषणतेचा नायनाट व्हावा त्याच्या मनांतून, तशीच एक संदेशयुक्त भावना अजयाला ऐकूं आली.

मृत्यु हा अनुलंबनीय पर्वत असेल मनुष्यांच्या जीवनप्रवासांत ! पण म्हणून तो नुसता कल्पित नाहीं तर जड वस्तूसारखा आहे. त्यामुळेंच पराक्रमाचे प्रतिध्वनि शेंकडों शतके परत परत घुमत रहातात त्या माणसाच्या पश्चात् ! रायगडानें शिवाजीचें देहावसान पाहिलें. परन्तु त्यांचा इतिहास विदेशांतीळही सहृदय मनुष्य पाहूं शकत नाहीं काय ? नेपोलिअन्चा अंत सेंट् हेलिनाच्या उत्तंग तटानीं कदाचित् सद्गदित मनानें, पण पाहिला असेल, परंतु त्याचें युद्धकांडाल्य आज खुद्द आंग्लिकांनाही तारीफ करण्यासारखें वाटत नाहीं काय ? शनिवारवाड्याच्या तटानें अभिमानानें उत्कर्ष पाहिला अन् नन्तर मृत्यूही पाहिला बाजीरावाचा ! पण मृत्यूनन्तरही त्यांचा घोडा उत्तरेंतील सरिप्रवाहांना पुनीत करित आहेच ना ?

पराक्रमानन्तर मृत्यु हें जीवनच आहे खरोखरी !

आनंदस्वामी आज मृत्यु पावले पण त्यांनीं पसरविलेलें क्रांतीचें लोण त्यांच्यामागील लोकांना स्फूर्ति देणारें झालें !

स्वामींची जर्जर काया, वार्धक्यांत किती वेळ टिकाव धरणार ! त्यांचें मन तारुण्यांतच होतें आतां ! परन्तु मूर्ति नवी असली तरी देवालयच गेल्यावर तिचें सौंदर्य जातें न कदाचित् यांतच ती मातीमध्येही मिळून जाते ! !

“अजय ?” वास्तविक गेले तीन दिवस त्यांनीं बोलणेंच सोडून दिलें होतें. त्यामुळें त्यांची हांक आश्चर्याची वाटली जयाला !

स्वामींची चर्या गंभीर होती. उदात्त आत्मविश्वासाची व धैर्याचीही त्यांत चमक होती. मृत्यु पुढें उभा राहिला होता तरी, त्याचेसमोर दंड थोपटून मनोधैर्य दाखवीत होते ते.

“अजय ! आतां मी कांहीं फार जगू शकत नाही; तुझ्यासारखा एक-निष्ठ मुलगा माझेजवळ आहे या शेवटच्या घटकेला, यांतच समाधान वाटतं मला !”

“असं बोलूं नका मामा !” अजयाचें हृदयही कळवळलें.

“मामा ! तूं मला मामा म्हणून हांक मारीत आलास ! परन्तु अज्ञानांत होतास म्हणूनच तूं असं केलंस !”

“तुम्हीं काय बडबडतां हें ? निजा; स्वस्थ पडा जरा ?” उशी सारखी करून तिकडे बोट दाखवीत तो म्हणाला. “मी आहे ना ? कश्याची काळजी करूं नका ?”

“नका कशी ! अजून कांहींही पत्ता नाही ना अंमलबजावणीचा !”

“सर्व सिद्धता झाली आहे ! आतां फक्त ठिणगी पडण्याचा अवकाश !”

“परन्तु त्या अगोदरच माझी जीवनज्योत विझणार जया !” असं म्हणून धैर्याचा बुरुंजच ढांसळला म्हणूनच कीं काय तो धैर्यवान् पुरुषही ढसढसां रडूं लागला.

“मला कांहीं आशा नाही !”

“कसली ?”

“त्या कार्याची पूर्तता डोळ्यांनीं पहायची !”

थोडा वेळ स्तब्धता होती. पावसाची एक झिरझिर चालूच होती. पुढें

होणाऱ्या वादळाच्या पूर्वीचीच होती ती ! पंतीचा पुसट प्रकाश प्रदीत करित होता त्या आश्रमाला ! धोतरानें नाकापर्यंतचें तोंड झांकीत अश्रुपूर्ण नेत्रांनीं जयाकडे पहात स्वामी म्हणाले,

“परन्तु लक्षांत ठेव. माझ्यामार्गे कां होईना ! पण शक्य तितक्या जलदीनें झालं पाहिजे तें ! कर्तव्यपूर्ति ही कधीही अकार्त्ता नसते !”

स्वामी यावर थोडा वेळ, जरी बोलले नाहीं तरी बोलण्याची त्यांना फार इच्छा होती असें दिसलें. त्यांनीं, बोलण्याचा नुसता प्रयत्न करावा, त्याप्रमाणें तोंडाची हालचाल केली. पण व्यर्थ—

“काय हवं तुम्हाला ?” त्यांच्या पलंगाजवळ, जमिनीवर गुडघे टेकीत त्यांच्या अंगाला स्पर्श करून, अजयानें प्रश्न केला.

“पा ५५ णी !” आवाज आला नाहीं तरी तसें त्यांचें तोंड हाललें. त्यानें पाणी दिलें. त्यावर त्यांना थोडी ग्लानि आली.

थोड्याच वेळांत एक धक्का देणारी नि अद्यापर्यंत अज्ञात असलेली अशी, अजयाची जीवनकथा सांगण्यास लागणारी शांतताच होती ती, असेंच वाटावें कोणाला ! कारण— घरांत जाऊन कसें वसें थोडेंसें अन्न पोटांत ढकलून अजय बाहेर येऊन दोन तास झाले असतील ! तोंच—

स्वामीनीं परत एकदां हांक मारली, अजयाला !

त्यांची ती अकल्पित हुशारी पाहून अजयाच्या मनांत चर्च झालें. कारण दिवा विझण्यापूर्वी त्याची ज्योत एकदां मोठी व्हावी तशीच ती हुशारी होती. या नुसत्या कल्पनेनेंही त्याच्यावर दुःखाची झांपड आली, घशाला कोरड पडली, त्यानें घसा खाकरून साफ केला, अन् पोटांत तांब्यांतील थोडेंसें पाणी ढकललें;

पाणी पिऊन डोळ्यांवरून थंड हात फिरविला त्यानें ! जणूं पुढें दिसणाऱ्या भयंकर प्रकाशानें दिपून जाऊं नका असेंच, म्हणत होता डोळ्यांना तो.

खरोखरी त्याच्या हृदयांत घडकी भरली होती; परन्तु स्वामींना तें न दिसावें, म्हणून उसन्या आनंदी वृत्तीनें तो त्यांच्याजवळ गेला.

वादळी वाऱ्याचा घों घों आवाज चालूं होता. आश्रमासमोरील वृक्षांच्या

शाखा कंपायमान दिसत होत्या. त्यांच्या पर्णपुटामधून निसटणारा पर्जन्य आवाज करीत होता. झिररर—

“तुला काय सांगितलं मीं ?” स्वामी उद्गारले.

“केव्हां ?”

“दुपारीं ! माझी इच्छा माझ्या मरणानंतर तरी पुरी कर !”

“हं, हं ! असं बोलूं नका मामा !”

“मामा कसला मी, पोरा ?” त्यांचा आवाज घोगरा झाला.

“म्हणजे ?”

“मी वस्तुस्थितीत तुझा मामा नाहीच;” स्वामींनी सुरवात केली. “परिस्थितीनें या नात्याला जन्म दिला !” आपला अशक्त हात स्वामींनीं अजयाचे पाठीवरून फिरविला. त्या रहस्यस्फोटाच्या चित्तवृत्ति विचलित करणाऱ्या वृत्तकथनांतही वास्तव्यानेच स्वामींनीं त्याला सांवरिलें.

“शुभ्रशीळेच्या तीर्थांत होतो मी त्या वेळेस ! माझ्या अज्ञातवासांत अनेकांच्या बरोबर अनेक प्रकारें भेटी झाल्या; पण तुझ्या ठिकाणीं जी ही भेट — हा प्रेममय ठेवा मला मिळाला त्याचें विस्मरण या अंतिम घटकेलाही मला होणें शक्य नाही.

“दुसऱ्या दिवशींच मी तीर्थांतर करणार होतो म्हणून प्रातःकाळींच उठलों होतो मी; शय्या सोडून मी ज्या वेळेस रस्त्यालगतच्या, त्या तीर्थाला जवळच असलेल्या, ओहोळाजवळ आलों, त्या वेळेस सर्वत्र हुषारी देणारं वातावरण होतं. प्रातःकाळच्या मंद मारुताच्या सुखकर झुळुकीनें माझें अंग पुलकित होत होतं; त्यांतील शीतलता अंगावर रोमांच उभे करीत होती. चंद्रराज नुकताच अस्तास गेला होता. दिशा उजळण्याच्या वेतांत होत्या. त्या जलप्रवाहाच्या अखंड गतीकडे कितीतरी वेळ पहात राहिलों मी ! त्या प्रवाहाचा विवक्षित आवाज माझ्या कर्णरंध्रांत घुमूं लागला. मी खालीं वांकलों. प्रातर्विधीकरितां, माझ्याजवळच्या कमंडलूंत पाणी भरून मी घेणार, तोंच त्या निझर जलौघाच्या आवाजांत एक विभिन्न नि आर्तं असा स्वर त्या बाजूकडून येऊं लागला. मी त्याच स्थितींत थबकून स्तब्ध राहिलों. मी माझा श्वासही आवरला थोडा वेळ ! तो कंपित स्वर जरा जोरानें येऊं लागला !

“कमंडलू कांठावर टेंकला अन् मी रस्त्याच्या बाजूला घांवलों !

“रस्त्यावर मी आलों तों एका झाडाखालींच तूं मला दिसलास.”

स्वामींच्या या उद्गारांचें शेवटचें वाक्य बाहेरील मैदानांत विजांच्या कडकडात अस्पष्ट ऐकूं आलें अजयाला. “धुम् घडाड् घाड्—”बाहेरील अंतरालांत मेघांचा भयप्रद स्वर उलट दिशेनेंही प्रतिध्वनित होत होता.

“तुझ्या शरिराला माझा हात लागतांच, तुझें रडं थांबलं ! बालपणचा मुग्ध भाव तुझ्या तोंडावर खेळत होता ! तुझ्या अवरद्धयांना मीं बोटानें हलवितांच तूं हंसूं लागलास ! तुझ्यावरील प्रसंगाची तुला आठवण नसावी ! तुझ्या अंगाखालच्या रेशमी चौपटीशिवाय, नि अंगांतील निळ्या मखमली-शिवाय तुला कांहींच आधार नव्हता जया !”

स्वामींना दम लागला होता. त्यांना स्वस्थ रहाण्याविषयी सांगायचें अजयाचें मनांत आलें; पण, आतांपर्यंत वेळोवेळच्या स्वामींच्या रहस्यमय उद्गारांची उकल पूर्णतेस जाण्याची ही शेवटचीच वेळ आहे बहुधा, हें ओळखून तोच स्वतः स्वस्थ बसला.

“ती तुझी बालवृत्ति पाहून मला सात आठ दिवसांपूर्वीच वाचलेल्या एका गोष्टीची आठवण झाली. त्यांत जें स्वप्न पडलेंलें मीं वाचलें तेंच संत्यस्थितींत घडत होतें आज ! कोणीतरी बाईनं त्या पुरुषाला एक मुलगा दिला अन् ती म्हणाली ‘महाराज ! याचा स्वीकार करावा ! दैवानं हा तुम्हांला दिला, दैवच याच्या रहस्याची उकल करील ! हा निष्ठाप आहे अन् कांहीं दिवस तरी त्याची मातापिता तुम्हांला भेटणं शक्य नाहीं. तोंपर्यंत तुम्हीच याचा सांभाळ करा. तेव्हांपासून मी तुला भाचा म्हणत असे, पण—

“त्याची ही अशी हकीकत आहे. या आश्रमांत मी येण्यापूर्वीपर्यंत विकासपूरच्या माझ्या मित्रानेंच तुझा प्रतिपाल केला; देवांमध्ये जो बटवा आहे तो तुझ्याजवळच पडला होता त्या वेळेस; मीं तो उचडला. आंत एक कागद होता. त्यावर लिहिलें होतें—

‘अजयाकरितां—एक सोन्याचा बदामी तारित;

मखमलीचा निळा अंगरखा;

अन् एक रेशमी चौपटी—

या सर्वांचा खर्च— रोख दिले. मध्ये तो आंकडा घातला होता. त्या कागदाखाली चार दिवसांपूर्वीचीच तारीख होती. त्याखाली अस्पष्ट अक्षरांत सही होती. त्यांतील फक्त पटवर्धन ही अक्षरेंच महत्प्रयासाने मला समजली. सर्व गोष्टी अन् वस्तु तुझ्याजवळच होत्या त्या कागदांतल्या; माझ्या आयुष्यांतील सौख्याचा ठेवा मला मिळाला !”

स्वामींनीं रहस्यकथन संपविलें.

त्यांना एक खोकल्याची टांस आली. त्यांनीं छातीवर हात दिला होता. तशा स्थितीतही त्यांनीं देवघराकडे हात दाखविला.

बाहेर पावसाचा फटकारा चालूं होता. अन् दूर एक टिटवी भेसूरपणें ओरडली पाण्याच्या सरसरीत. तो आवाज भीतीदायकच वाटला अजयाला !

देवघरांतून आपल्या अंदाजानें स्वामींना हेंच पाहिजे आहे, असें समजून तेथील वटवा अजयानें आणला. त्यांतील ते दोन कपडे स्वामींनीं बाहेर काढण्यास त्याला खुणाविलें. ते अजयानें बाहेर काढून स्वामींजवळ दिले. त्यावर आपलें मस्तक टेंकीत स्वामींनीं हात पुढें केला. हातांतील ताईत अजयानें त्यांच्या हातावर ठेवला.

“मी तर चाललोंच जया ! पण सुदैवानें तुझी आई भेटली तुला, तर तिच्या या अज्ञात भावाची आठवण दे ! आणि माझं तें कार्य !—तेंऽतेंऽऽ” स्वामींनीं हात दाखविला. त्यांचा आवाज खोल गेला होता. जणूं आकाशांतील, लांब लांब जाणाऱ्या अन् कमी कमी होत ऐकूं येणाऱ्या अशा गडगडाटाशीं त्यांची वाचा साम्य दर्शवीत होती. लांब दृष्टी टाकली स्वामींनीं अन् त्यांनीं डोळे मिटले.

थोड्या वेळानें त्यांनीं डोळे उघडले; ते किंचित् वटारल्यासारखे दिसत होते. नुसती डोळ्यांची हालचाल ते करीत होते. बाहेरच्या पर्जन्यनिनादानें ती अधिकच कांवरीबावरी दिसत होती.

“काहीं काळजी करूं नका मामा ! आठ दिवसांच्या आंत, मी तें करीन अन् आई भेटली तर तुमची आठवणही अवश्य देईन;” अजय म्हणाला.

“आऽऽऽहा !” समाधानाचा उद्गार स्वामींनीं काढला; न तोंच त्यांच्या आयुष्यांतील शेवटचा सौख्याद्रोर होता.

त्यांचा आत्मा परलोकांत संचार करू लागला होता. वेळोवेळचे विद्युत् प्रकाश, सर्व आकाश तडकत्या दर्पणाप्रमाणे भासवीत होते. पर्जन्यनिनाद मर्मभेदकपणे ओरडत होता. मेघराज, आपणही कांहीं कमी नाही त्या बाबतीत, असे दाखवीत होते. झाडाची फांदी मोडल्याचा काडकाडू आवाज झाला, न् विद्युत्प्रकाशाने स्वामींचे मृतमस्तक एकदां प्रकाशमान झाले.

त्यांच्या मृतशरीरावर आवरण घालीत अजय एखाद्या लहान मुलाप्रमाणे अश्रू ढाळीत होता. त्यांच्या वात्सल्यप्रेमाचा विजय होता तो ! त्यांच्या त्या वृद्ध अन् आदरणीय गतप्राण कायेकडे पहातांच, गतायुष्यांतील सर्वच मायेची पांखर, त्यांच्या अंगावरून दूर झाल्याचें वाटलें, अजयाला !

अन्, स्वामींविषयीं तरुणांना वाटणारा आदर ?

तो तर त्यांच्या प्रेतयात्रेला जमलेला सर्व युवसंघच सांगता !

एका मनुष्याच्या मृत्यूने हळहळणाऱ्या हृदयांचा एवढा मोठा समूह कधीच जमला नसेल दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी ! अश्रूंचा सडा पडला होता त्या दहनभूमीवर !

मृत्यूनंतर स्वामींच्या मुद्रेवर एक प्रकारचें तेज विलसत होतें. त्यांना त्या स्थितीत पाहून ते स्वस्थपणे झोंपीच गेले होते, असा भास होई ! त्यांचे दोन्ही हात नमस्कार केल्याप्रमाणे जोडलेले होते. त्यांच्या गोऱ्यापान विशाल कपाळावर एक दोन आंठ्या पडल्या होत्या. जटा मस्तकावर रुळल्या होत्या, न् दाढीचा भव्यपणा कोणालाही आदराने भारावून टाकणारा असाच होता !

प्रेतयात्रेला त्यांना उचलण्यापूर्वी सर्व निष्ठावंत तरुण—एकेकजण पुढे येई, आपलें मस्तक नमवी न् परत जाई—अशा तऱ्हेने आपला आदर व्यक्तवीत होते.

त्या तरुणांच्याशिवाय, अलोट जनसंमर्द लोटला होता प्रेतयात्रेला ! त्यांच्या मृतकायेचा अग्निसंस्कार आटोपून घरीं येतांना, त्या पांच क्रान्ति-मंडळाच्या सभासद युवकांच्या मनांत स्वामींचें एकच सुभाषित घोळत होतें. जणू तोच त्यांचा संदेश होता त्यांना—

“कृतिप्रवीणतेच्या मंदिरांतच स्वातंत्र्यदेवीची पूजा केली पाहिजे.

वाचाप्रवीणतेच्या देव्हान्यांत नव्हे !”

अजय स्वामीची उत्तरक्रिया संपवून घरी आला, तरी त्याचा विचार चाळूच होता. स्वामींवर त्याची भक्ति होती. तो नेहमी म्हणत असे—

“मामा, सत्कार्याकरितां वा कर्तव्याकरितां मी जे कांहीं कष्ट करीन नि जें कांहीं श्रेय मिळवीन त्याची तुम्हीं तारीफ केलीत, अन् शाबासकी दिलीत, म्हणजे मला बरं वाटतं ! तुमचा प्रेमळ हात माझ्या पाठीवरून फिरला, कीं सर्व कृत्यांचं सार्थक झालसं वाटतं मला !” “हो ना ? मग मृत्यूपूर्वी तुझ्या पाठीवरून त्यांनीं ममतेनें हात फिरविला नाही का ?” त्यांचे मन म्हणे; त्याला तो उत्तर देई, “फिरविला परन्तु तो त्यांच्या आज्ञेच्या पूर्तीपूर्वीचा ! जें कार्य माझ्या अंगावर त्यांनीं सोंपविलं नि जें मी पूर्णतेस नेईनच, त्यानन्तर मला हांक मारायला कोण आहे ? त्यांच्या निघनानें सर्व आकाश कोसळल्याचं वाटतं आहे मला. या उभ्या जगांत मला आतां कोणी नाही. त्या रहस्यस्फोटानं जी माता माझी आहे, ती जीवंत आहे कीं मृत आहे हें मला कळण्यालाही मार्ग नाही ! या आश्रमांत आलं कीं सौख्योद्यानांत आल्यासारखं वाटे मला; पण आतां तें स्मशानवत् भासत आहे. जीवाचा विरंगुळा म्हणून नाही म्हणायला शकुन्तलाच काय ती एकटी आहे !”

दुसरे दिवशीं अजय शकुन्तलेकडे गेला तेव्हां तात्यासाहेब आराम-खुर्चीत वर्तमानपत्र वाचीत बसले होते. त्यांच्या हातांतील जळक्या सिगरेटची धूम्रवलये हवेंत तरंगत होती.

मामांच्या मृत्यूनें अजयाच्या मुद्रेवर अल्पशी उदासीनता दिसत होती. परन्तु नेहमीच्या खेळीमेळीच्या त्याच्या स्वभावांत त्यामुळें बदल झाला नव्हता !

“बराच त्रास झालेला दिसतो आहे, जय तुम्हांला !” पत्र बाजूला सारून तात्यासाहेब म्हणाले. “साहजिकच आहे ! चांगली विश्रांति घ्या आठ एक दिवस !” हातांतील संपत आलेली सिगरेट बाहेर फेंकली त्यांनीं, अन् ते बाहेर जाण्यास उठले.

ते गेल्यावर, माणसांनीं गजबजलेल्या जागेंत खेळणाऱ्या लहान मुलास, सर्वजण उठून गेल्यावर मोकळेपणा मिळाल्याचा जो आनंद होतो, तसलाच मोकळेपणा वाटला अजयला ! शकुन्तलेनें आणलेला कॉफीचा कप तो

हातांत घेत असतांच, अजयाकडे “हा पाह्यलाचू का ? ड्यू दादा ! माज्या नवा पोच्याख ?” असें म्हणत धाकटा प्रभा धांवतच आला. अन् हातांतील काठीनें त्यानें अजयाच्या हाताला धक्काही दिला.

शिताफीनें अजयानें कम खाली ठेविला नसता तर त्या बालवीरानें तो पाडलाही असता अन् अशा रीतीनें तो खाली ठेवण्यांत कप् अन् तोंड यांत बरीच अडचण असते, तें अजयाला चांगलेंच पटलें ! त्याला दोन्ही हातांनीं अंगाजवळ घेत अजयानें प्रभाकडे पाहिलें.

“हें बव !” त्यानें आपली गाडी सुरू केली. “मला एक लेजीम नि लायी आनायचे ! तात्या म्हनाले आहेत तच्यं !”

“अच्छं ?” त्याचें तोंड वर करीत अजयानें विचारिलें.

“खलचू ! पहाऽऽ ! ताईला विचालू !” असें म्हणून तो शकुन्तलेजवळ धांवत गेला अन् त्यानें विचारलें, “हो ना ग, ताई ?” अन् तिचा होकार मिळवून परत अजयाकडे आला तो.

“आतां व्यायामछालेंत नेनाल् ना तू मला ?”

“हो ! हो !” असें म्हणत बशी काँफीसहित त्याच्या तोंडाला लाविली अजयानें; नाहीं तर त्या बालराजांनीं, कल्पनेचे किती किले घेतले असते कोणास माहीत !

“किती त्रास झाला आहे तुम्हांला ?” काँफीपान् संपतांच शकुन्तलेनें अजयास विचारलें.

“अस्सं ! तुझं तोंडही तेंच सांगतं आहे !”

“पुरे वर ! जेव्हां तेव्हां माझ्या तोंडाकडे लक्ष असणं चांगलं नाहीं !” तिनें आपल्या हातांत तोंड लपविलें; ती उठली अन् आंत गेली.

ती परत आली तेव्हां तिच्या हातांत सोन्याच्या नव्या बांगड्या होत्या.

“या पाहिल्यात का ? नव्या आगल्या आहेत !” ती म्हणाली.

“किती आनंद झाला आहे तुला ? तुम्ही स्त्रिया किती जरी शिकलांत तरी तुमची नटण्याची हौस काहीं संपायची नाहीं. त्याबरोबर मुरडण्याचीही ! आमच्या आप्पाचे वडिल आहेत ना ! ते एकदां म्हणाले होते—”

“काय ?”

अजय स्वामींची उत्तरक्रिया संपवून घरी आला, तरी त्यांचा विचार चालूच होता. स्वामींवर त्याची भक्ति होती. तो नेहमी म्हणत असे—

“मामा, सत्कार्याकरिता वा कर्तव्याकरिता मी जे काही कष्ट करीन नि जें काही श्रेय मिळवीन त्याची तुम्हीं तारीफ केलीत, अन् शाबासकी दिलीत, म्हणजे मला बरं वाटतं ! तुमचा प्रेमळ हात माझ्या पाठीवरून फिरला, कीं सर्व कृत्यांचं सार्थक झालसं वाटतं मला !” “हो ना ! मग मृत्यूपूर्वी तुझ्या पाठीवरून त्यांनीं ममतेनें हात फिरविला नाही का ?” त्यांचे मन म्हणे; त्याला तो उत्तर देई, “फिरविला परन्तु तो त्यांच्या आज्ञेच्या पूर्ती-पूर्वीचा ! जें कार्य माझ्या अंगावर त्यांनीं सोंपविलं नि जें मी पूर्णतेस नेईनच, त्यानंतर मला हांक मारायला कोण आहे ? त्यांच्या निघनानें सर्व आकाश कोसळल्याचं वाटतं आहे मला. या उभ्या जगांत मला आतां कोणी नाही. त्या रहस्यस्फोटानं जी माता माझी आहे, तीं जीवंत आहे कीं मृत आहे हें मला कळण्यालाही मार्ग नाही ! या आश्रमांत आलं कीं सौख्योद्यानांत आल्यासारखं वाटे मला; पण आतां तें स्मशान-वत् भासत आहे. जीवाचा विरंगुळा म्हणून नाही म्हणायला शकुन्तलाच काय ती एकटी आहे !”

दुसरे दिवशीं अजय शकुन्तलेकडे गेला तेव्हां तात्यासाहेब आराम-खुर्चीत वर्तमानपत्र वाचीत बसले होते. त्यांच्या हातांतील जळक्या सिगरेटचीं धूम्रवलये हवेंत तरंगत होती.

मामांच्या मृत्यूनें अजयाच्या मुद्रेवर अल्पशी उदासीनता दिसत होती. परन्तु नेहमीच्या खेळीमेळीच्या त्याच्या स्वभावांत त्यामुळें बदल झाला नव्हता !

“बराच त्रास झालेला दिसतो आहे, जय तुम्हांला !” पत्र बाजूला सारून तात्यासाहेब म्हणाले. “साहजिकच आहे ! चांगली विश्रांति घ्या आठ एक दिवस !” हातांतील संपत आलेली सिगरेट बाहेर फेंकली त्यांनीं, अन् ते बाहेर जाण्यास उठले.

ते गेल्यावर, माणसांनीं गजबजलेल्या जागेंत खेळणाऱ्या लहान मुलांस, सर्वजण उठून गेल्यावर मोकळेपणा मिळाल्याचा जो आनंद होतो, तसलाच मोकळेपणा वाटला अजयाला ! शकुन्तलेनें आणलेला कॉफीचा कप तो

हातांत घेत असतांच, अजयाकडे “हा पाह्यलाच का ? ज्यू दादा ! माझ्या नवा पोच्याख !” असे म्हणत धाकटा प्रभा धांवतच आला. अन् हातांतील काठीने त्याने अजयाच्या हाताला धक्काही दिला.

शिताफीने अजयाने कम खाली ठेविला नसता तर त्या बालवीराने तो पाडलाही असता अन् अशा रीतीने तो खाली ठेवण्यांत कप् अन् तोंड यांत बरीच अडचण असते, ते अजयाला चांगलेच पटले ! त्याला दोन्ही हातांनी अंगाजवळ घेत अजयाने प्रभाकडे पाहिले.

“हूँ बब !” त्याने आपली गाडी सुरू केली. “मला एक लेजीम मि लायी आनाघच्ये ! तात्या म्हनाले आहेत तच्यं !”

“अच्छं ?” त्याचे तोंड वर करीत अजयाने विचारिले.

“खलच ! पहाSS ! ताईला विचाल !” असे म्हणून तो शकुन्तलेजवळ धांवत गेला अन् त्याने विचारले, “हो ना ग, ताई ?” अन् तिचा होकार मिळवून परत अजयाकडे आला तो.

“आतां व्यायामछालेत नेनाल् ना तू मला ?”

“हो ! हो !” असे म्हणत बशी काँफीसहित त्याच्या तोंडाला लाविली अजयाने; नाही तर त्या बालराजांनी, कल्पनेचे किती किल्ले घेतले असते कोणास माहित !

“किती त्रास झाला आहे तुम्हांला ?” काँफीपान् संमतांच शकुन्तलेने अजयास विचारले.

“अस्सं ! तुझं तोंडही तेंच सांगतं आहे !”

“पुरे वरं ! जेव्हां तेव्हां माझ्या तोंडाकडे लक्ष असणं चांगलं नाही !” तिने आपल्या हातांत तोंड लपविले; ती उठली अन् आंत गेली.

ती परत आली तेव्हां तिच्या हातांत सोन्याच्या नव्या बांगड्या होत्या.

“या पाहिल्यात का ? नव्या आणल्या आहेत !” ती म्हणाली.

“किती आनंद झाला आहे तुला ? तुम्ही छिया किती जरी शिकलांत तरी तुमची नटण्याची हौस कांहीं संपायची नाही. त्याबरोबर मुरडण्याचीही ! आमच्या आप्पाचे वडिल आहेत ना ? ते एकदां म्हणाले होते—”

“काय ?”

“की हल्लींचा काळ असा आहे ! चरख्याशिवाय देशभक्त नाही
सुरक्यावांचून तरुण स्त्री नाही; मग ती कितीही सुशिक्षित असो.”

“अजय ! देवदयेनं मिळतं आहे म्हणून घालते हें मी.”

“मी मात्र असा श्रीमंत नाही हं !”

“नसळांत तरी त्यांत मला वाईट वाटायचं काय कारण आहे !

विवाह मनानं जुळत असतात, संपत्तीनं नव्हे.”

“माझं मतही असंच आहे. तुझ्या गुणाबरोबरच संपत्तीच्या सौंदर्य
तुझ्या सौंदर्यसंपत्तीचंच अधिक कौतुक करीन मी !”

“चला;” शकुन्तलेनें दुसरीकडे पाहिलें.

“अन् अजय !” तिनेंच पुनश्च म्हटलें.

“अं ?”

“हें पहा ! आतां तुमचा कार्यक्रम तुम्हींच ठरवायचा आहे यापु

“हं ! होईल तें खरं ! आयुष्य हा भवितव्यतेच्या गोफणीतील
आहे ! जियें पडेल तिथें पडेल !”

“मला सांगितल्याशिवाय कांहीं करायचं नाही हं !”

“चांगलीच अट आहे !” अजयानें हंसत उत्तर दिलें. अन् असें
तो घरीं जाण्यास निघाला तो किंचित् द्विधा मनस्थितीतच होय !

शकुन्तलेच्या या निस्सीम प्रेमाची गोड खुमखुमी, आपल्या व
हिला अशीच सोडावी लागेल, या विचारानें कमी सुखाची वाटली त्या
त्या शुद्ध व सात्त्विक सौख्याची आतांच विटंबना होऊं नये म्हणून व
मंडळाचं कांहींएक वर्तमान तिला त्यानें कळविलें नाहीं. “ध्येयप्री
असामान्य लालसेनें भारावलेले वीर वैयक्तिक प्रीतीच्या कुंपणांत व
कर्घांच राहूं शकत नाहींत. कार्यव्याप्तीच्या खुल्या मैदानांत दोन
करण्यासही ते सज्ज होतात. त्यांतच त्यांची मर्दुमकी असते. थोरप
कसोटी असते ! त्यागाचें वैभव असतें.” अशाच तऱ्हेच्या शकुन्त
विचारांत तो घरीं पोचला.

त्याला तपासांती ग्लिसन्च्या हल्ल्यांत आणखी एक संकट उ
कळलें. तें कोणतें ?

विजयाच्या अपघातानंतर पंधरा एक दिवसपर्यंत तो हॉस्पिटलमध्येच होता. उठून बसण्याच्या स्थितीतही तो नव्हता. त्यामुळे आपल्या म्हणण्याप्रमाणे इतक्या दिवस तो शोभनेला कांहींच कळवू शकला नाही. अज्ञानाच्या अंधःकारांत त्यामुळे शोभना वावरत होती. संशयाच्या पिशाचाचे बुजगावणे रामभाऊंचे सांगणे दाखवीत होते. नाना आणि सुधीर यांच्या ताटातुटीमुळे तो भीषण अंधार अधिकच भयाण वाटला तिला. या सर्व स्थितीत आशेचा एकच किरण होता तिला; नि तो म्हणजे विजयाची त्वरित भेट. पण त्यांतही निराशाच पदरी पडली तिच्या ! कारण नानांच्या नाहीसे होण्याचे दुःख ती करीत होती. त्याचे दुसरेच दिवशी काका कलकत्यास रवाना झाले, त्यामुळे शोभनेनेही पुणे सोडले. कारण त्याच स्थितीत परत कॉलेजांत लागलीच जाणे तिला शक्य नव्हते !

इकडे गेले पंधरा दिवसांतील हॉस्पिटलमधील कांहीं प्रसंग आता हॉस्पिटल सोडल्यावरही विजयाला आठवत होते !

“कोण ? वहिनी ? तुम्ही इकडे कुठे ? हं हं ! हॉस्पिटलमध्ये आहे ना मी !” शुद्धीवर येतांच विजयाने विचारले. “राई सुरक्षित आहे ना ?” राईकडे त्याने पाहिले.

“तुला किती त्रास पडला ?” तिच्या या उद्गारांवर तो म्हणाला—

“ते जाऊं दे ! तू वांचलीस ना ?”

“फार बोलू नका भाऊजी ! त्रास होईल ! डॉक्टरांचं सांगणं आहे तसं !” वहिनींनी त्याच्या कपाळावरची कोलनवॉटरची घडी सारखी केली.

“काय प्रसंग आणला होतात ? पुण्याहून परस्पर इकडे आलांत, मला भेटतां कीं नाही हीच भ्रान्त होती. पण ईश्वर आपला नि तुम्ही वांचला !”

“बऱ्याच घाबरलां होतां तुम्ही असं दिसतं आहे ! किती नवस केलेत ?”

“पुरे झालं,” कुशीवर वळणाऱ्या विजयास मदत करीत त्या म्हणाल्या.

“जेव्हां तेव्हां देवाची अशी टर उडवणं चांगलं नाही ! स्त्रियांचं हृदय काय कळतंय तुम्हांला ? जेवण जात नव्हतं मला चार दिवस !”

वाजूच्या खुर्चीवर बसलेल्या वहिर्नीचा हात आपल्या हाताने हाताळत विजयाने क्षमा मागितली, “तुम्हांला दुखवण्याचा माझा हेतु नव्हता वहिर्नी !”

“अंहे ! मी कुठे म्हटलं तसं ? आतां वरं वाटतंय ना ?”

“हो, मुसंबे द्या, म्हणजे वाटेल !”

वहिर्नीनीं मुसंबे सोलायला सुरवात केली.

“पांघरूण द्या बुवा ! थंडी वाजते मला.”

“पडलीच आहे ! पाऊस कमी झालाय आतांशा थोडा !”

“थंडीचे दिवस आले म्हणजे रोज रात्री निजतांना इनामगांवची आठवण होते मला; ती शेकोटी सकाळची ! माजवरांतला जेवणाचा थाट, अन् तुम्हांला आठवतं ना ! मुगाची खिचडी नि नारळाचं खोबरं किती आवडत असे मला तें ?” अन् यावर मोसंब्याची एक फोड त्यानें तोंडांत टाकली; वगैरे प्रसंग त्याला आठवले.

पुण्याच्या पुरंदर्यांच्या पर्यावरील पत्राचें उत्तर आलें नाहीं म्हणून एका मित्राला दुसरें पत्र टाकलें विजयाने ! त्याचें उत्तर वाचतां वाचतां आतां वरील स्मरणचित्रें त्याला आठवत होती. उत्तर आलें होतें तें त्यानें वाचलें—

“काका तूं गेल्यावर चारच दिवसांनीं कलकत्याला गेले. त्यांनीं जागा सोडली एवढीच माहिती मिळते आहे; शोभना कॉलेजांतही येत नाहीं हल्लीं !”

नेरळला पत्र टाकून पाहिलें त्यानें ! त्याचाही उपयोग झाला नव्हता काहीं !

“आपल्या या येण्यानं असा एखादा प्रसंग घडला काय ?

“कीं, रामभाऊंनीं काहीं भरवलं तिच्या मनांत ?

“पण छे ! नुसत्या भुमकेच्या उठावणीनें शोभना कधींच असं करणार नाहीं.” त्याचें मन सांगत होतें त्याला.

पुढें आणखी एक आठवडा गेला, तरीही शोभनेची भेट न घडल्यामुळे त्याच्या मनांत खिन्नता पसरली होती. नदीच्या कांठावर पुरामुळें पाणी चढावें व कृत्रिम ओलावा यावा त्याप्रमाणेंच स्मृतिसिंचनानें तो थोडा

रममाण होई; पण हें सर्व क्षणिकच ! दिव्याची ज्योत तेल नसलें तर किती वेळ प्रकाश देणार ? विजय पुष्कळदा समाधान पावण्याचा यत्न करी परन्तु त्याची मनःस्थिति कोरडीच राही परत !

अजूनही एकाद महिना ड्रेसिंग्करितां तिथेंच रहाणें भाग होतें त्याला. त्यामुळें त्या दिवसांत त्याच्या मनाला एकच आशा होती कीं, पुण्यास परत गेल्यावर आपण वाटेल तें करूं, परन्तु शोभनेचा पत्ता काढूंच काढूं ! त्यामुळें त्याची अगदींच निराशा नव्हती झाली.

विजयाची अवोल वागणूक रमाकांत नि वहिनी यांच्या दृष्टींत पुष्कळच भरली. रमाकांताच्याही नोकरी संपण्याला जवळजवळ विजयाचा मुंबईला निवास होता तितकाच अवकाश होता. आठच दिवसांनीं नन्तर दादा आला होता त्याचीही तीच स्थिति झाली होती. विजयाचा विनोद पार लुप्त झाला होता. अन् चिंता पसरलेली होती त्याच्या बोलण्यांत !

आज सायंकाळीं, विजय एकटाच समुद्रावर फिरायला गेला.

त्यानें समुद्राकडे पाहिलें—भरतीची वेळ होती. लाटा आपटत होत्या किनाऱ्यावर; पांढऱ्या फेसाळ पाण्याची हूल उठे लाटेच्या मागोमाग ! जणूं कांहीं तें त्यांचें विकट हास्यच होतें ! पाणी वाळूवर पसरे व परत खाली उतरे ! आदल्याच दिवशीं वाळूचा किल्ला करून ठेवला होता कोणीतरी, तोही विरून गेला. थोड्या वेळानें त्याच ठिकाणीं, दोन लहान मुलें घेऊन एक गृहस्थ आला. त्यांचें संभाषण चाललें होतें !

“कालचा किल्ला रे आपला ?”

“भरतीच्या पाण्यांत गेला मोडून !”

“परत नवा करूं हं आपण उद्यां !” तो गृहस्थ म्हणाला.

“आपल्या मागेही एखाद्या घटनेच्या जोरानें असाच आपला प्रेमाचा प्रासाद उडवून दिला नसेल ना ? हरकत नाही. परत उभा करूं आपण तो.” विजय म्हणाला. संध्येच्या रक्तिमेंत सर्वत्र लालच पाणी आहे कीं काय, असा भास होई. त्या जलपृष्ठावरील चकचकीत बारीक वर्तुळांचे योगानें, रुप्याच्या नाण्यांनीं कोणी हा आच्छादिला नाही ना ! कीं, एकादा त्याच ठिपक्यांचा शालू अंथरला आहे ? छे ! छे ! लहान लहान चांदीच्या भांड्यांचीं उघडीं तोंडेंच असतील तीं ! पाण्यांत बुडालेले असतील त्यांचें

इतर भाग ! अहं ! कोणीही आंत येऊं नये म्हणून जलदेवतांनीं रौप्यजाल ठोकलें असेल, हें आपल्या डोक्यावरील बाजूला; अशा कितीतरी कल्पना सुचल्या असत्या एखाद्या कवीला; रक्तविबाप्रमाणें क्षितिजावर सूर्य दिसत होता ! प्रक्षोभजनक राजकीय आंदोलनाप्रमाणें, उचंबळून येत होता. उदधी ! तिकडे तो पहात राहिला ! समृद्ध सागराच्या गभीरतलावरील रत्नभांडार मग त्याच्यापुढें उभें राहिलें. त्याच्या अस्तित्वाचें एकही चिन्ह वर दिसत नव्हतें. 'त्याप्रमाणेंच या वियोगपृष्ठाखाली आपल्या पुनर्भेटीचें आस्तिक्य अज्ञान नसेल ना ?' त्याला वाटलें.

जलाशयाचें तें बहुविध स्वरूपही त्याला आवडलें नाहीं; त्याच्याकडे पाहून, तो आपली हंसून थट्टाच करतो आहे असें त्याला वाटलें. लांबवर, वाऱ्यानें ताठ भरल्यामुळें फडफडणाऱ्या, एका जहाजाच्या शिडांतही त्याला गम्य वाटलें नाहीं. जलकण एकाद् दोन त्याच्या अंगाला चादन जात तेही आपल्याला घाबरविण्याकरितांच, असें त्याच्या मनानें घेतलें. रस्त्यावरील रहदारीतील सर्वजण आपापले मार्ग आक्रमित होते. "माझ्या दुःखाची यांना कांहींच जाणीव नाहीं, ना !" आक्रंदित चित्तानें त्यानें विचार केला. तिकडून दृष्टि काढून त्यानें उजव्या हाताला पाहिलें. मलबार-हिल्ची दाट झाडी होती. गव्हर्नमेंटहाउसचा एक उंच लाल दीप त्याला दिसला. शेव्हरोलेट कंपनीच्या विद्युत जाहिरातीची लकाकी त्याला कळली; न जेव्हां त्यानें दुसरीकडे दृष्टी वळवली तेव्हां, रस्त्यावर विद्युतदीपांची लांबच लांब वळत गेलेली ओळ त्याला दिसली. विद्युत्तुरवीच्या टिंग्याच होत्या जशा कांहीं त्या !

रस्त्यावर भराभर मोटारी जात होत्या.

पोंगे वाजत होते, घर्घर् होत होती, काळ्याभोर डांबरी रस्त्यावर प्रकाशाचे किरण पडत होते.

एका फट्फटी मोटारचा आवाज सुरू झाला. तो जवळ जवळ आला. अन् एकदम मोटारसायकल थांबल्याचाही आवाज झाला. समोरच, पुढील मोटारी पोलिसाच्या हातामुळें थांबल्यामुळें, एक फट्फटी थांबली होती ती विजयाला दिसली. गतीमध्ये असतांना अकस्मात् थांबल्यानें मागील सीटवरील ती तरुण मुलगी, पुढील तरुणाच्या अंगावर लोटली गेली.

तिचे बाँव केलेले झुपकेदार केंस उडाले. विचित्र आवाजांत ती मजले टासळवे त्याप्रमाणे हंसली. अन् पुन्हा सर्व काहीं स्थिरस्थावर झाले.

विजयाला त्या दोघांच्या सौख्याचा हेवा वाटला !

मनुष्याच्या मनाची अशी वृत्तीच असते की, आपण दुःखांत सांपडलों असतां आपणांस तसाच एकादा दुसरा मनुष्य आनंदांत दिसला तर त्याचा हेवा वाटावा. मात्र असे वाटून, त्या दुसऱ्या मनुष्याचा आनंद नाहीसा व्हावा यापेक्षां आपला आनंद परत मिळावा, हीच इच्छा अधिक असते आपल्या मनांत, हेंही तितकेंच खरें !

विजय घरीं जाण्यास उठला ! त्याचे पाय त्याला घराकडे नेत होते इतकेंच; मन मात्र शक्य तितकें घरापासून सुदूर, शोभनेच्या शोधाच्या विवंचनेत हिंडत होतें. अशा विचारग्रस्त स्थितींत चौपाटीवर जाण्याचा पूल तो ओलांडीत असतां एका पाटीवाल्या बाईस त्याचा धक्का लागला नू तिनें थोडेसें दरडावून, त्यावद्दल नापसंती दर्शविली हेंही त्याच्या लक्षांत आलें नाही.

गिरगांवांत रमाकांताच्या बिऱ्हाडी तो केव्हां आला हेंही त्याला समजलें नसतें, परन्तु गिरगांव नाक्यावरच त्याच्यावर एक दगावण्याचा प्रसंग गुदरला होता, पण तो टळला; त्यामुळें तें त्याला कळू शकलें !

भरघांव मोटार येत होती. परन्तु तें न जुमानतां विजय तसाच नाकें ओलांडूं लागला. मोटार जवळ आली. ब्रेक्स्चा आवाज झाला अन् ती थांबली; विजय पुढें गेला. एक शेलकी शिवी हांसडली ड्रायव्हरनें, अन् तो उद्गारला, “आणि हे इस्टूडंट !”

लांबवर एक आवाज उमटावा तसा तो ऐकूं आला उद्गार विजयाला; घरीं आला तेव्हांही विजय याच तंद्रित होता !

असेच कितीतरी कंठाळवाणे दिवस मुंबई सोडीपर्यंत त्यानें घालविले.

इनामगांवला धाडलेलें पत्रच परत आल्यामुळें (दादा मुंबईला गेल्यावर तें तिनें धाडलें होतें. पुष्कळ वाट पाहिली तिनें;) शोभनेचें मनही सुस्थितीपासून दूर असेंच होतें.

झाडाला पालवी फुटूं लागली, पण त्याच वेळेला, वणव्यानें ते नष्ट व्हावें, तशी तिच्या प्रीतीच्या अंकुरोद्गमाची गत होती. दुर्दैवी घटनांच्या

सागरांत वाचविणारा अशा विश्वासाने विजयाकडे पहातां पहातां चुका-
मुकीच्या अज्ञात मत्स्याने त्यालाच परत पाण्यांत ओढावे तशी त्या कौटु-
बिक आपत्तींत विजयाची अनुपस्थिति वाटली तिला ! ज्वालाग्रही घरांतून
एखादा वीर आपणांस बाहेर काढील म्हणून ज्या दोरखंडावर तो वर
येत असेल तिकडे मोठ्या आशेने पहावे पण एकाद्या आगीच्या झोताने
तो दोरच तुटावा; रानारानांतून वेसुमारपणे धांवतांना क्रूर श्वापदांच्या
तडाक्यांत सांपडले असतां, एकादा शिकारी आपणास साहाय्य करील असे
मानावे अन् तितक्यांत त्याच्यावरच मागाहून एका श्वापदाने झडप घालावी
अन् तो नार्हीसा व्हावा; तसा विजयाचा वियोग वाटला तिला. मात्र
विजयाच्या सहवासाला आंचविण्यास भाग पाडणारी अशी काय घटना आहे
ते तिला कळले नव्हते !

शोभनेला वाटे—“विजय किती दुष्ट आहेत, वरं झालं मी त्यांना जोडी-
दार निवडलं नार्ही; या खडतर आपत्तींत धीर द्यावयाला मला कुणीच
नार्ही ! या जीवनाच्या वावटळींतून हांक मारायला मला कुणीच नार्ही;
झंझावातांत मला आधार देऊन भूतलावरून उडूं न देण्याला मला
कोणीच नार्ही. माझ्या प्रेमगंगेचा मार्ग चुकला का ? माझी मनाने ठर-
विलेली कसोटी असत्य आहे का ? जीवनयज्ञांत, माझी प्रीतिची आरा-
धना स्वीकारण्यास विजय नालायक आहेत ! प्रीतिचे रंग मोहक
असले तरी ते नेहमी खरेच असतात असं नार्ही ! विजयांनीं दाख-
विलेलं प्रेम कागदी फुलांच्या रंगाचं होतं. तुडुंब भरलेल्या अमृताच्या
संचयांत म्हणून उडी घ्यावी अन् ती एकाद्या जलाशयांतच पडावी अन्
गुदमरण्याचा प्रसंग यावा तसंच नार्ही का हें ? प्रेमसाफल्याच्या ब्रह्मानंद-
नगरींत एकाद्या विजयी शूरकन्येप्रमाणे प्रवेश केल्याचा विजय मी मानीत
होतं पण आंत शिरतं तों काय ? सर्व नगरी उध्वस्त दिसली ! उदासीनता,
विषण्णता, निराशा, सगळीकडून उभ्या राहिल्या आहेत ! सौंदर्यावरचं प्रेम
आहे त्यांचं दुसरं काय ?”

परत तीच विचार करी—“तुझं सौंदर्य ? अन् त्याचा पराक्रम ?
आपल्या व्यक्तिमत्वाने स्वतःविषयी अहंकार वाहण्याचा अहंमन्य युवतीना
लीलेने झुलवावं असा त्याचा अधिकार आहे ! त्याचं कर्तृत्व आहे ! त्याचा

पराक्रम आहे ! समजलीस ? यज्ञात प्रीति स्वीकारण्यास विजय मालायक आहे असं समज पण कित्येकवेळां असले यज्ञ दैवी दुर्विलाच्या राक्षसांनीही उध्वस्त होतात हें विसरूं नको; झंझावातांत तो तुला हांक मारीत आहे पण परिस्थितीच्या विपरीततेचा वारा तुला तें ऐकूं देत नाही, त्याला तो काय करणार ? नुसती हांकच काय पण मनानेही तुझ्याच ध्यासांत तो निमग्न आहे. तूं जलाशयांत पडल्यानें गुदमरली आहेस असं म्हणतेस परन्तु स्वर्गीय आनंदाच्या अतिरेकानेही मनुष्य गुदमरतो अशा भविष्यकालाचें तें सूचक आहे हें माहीत आहे का ? कशाचे जोरावर आरोप करित आहेस तूं हे ? काय पुरावा आहे तुझ्याजवळ ? बोल बोल !”

यावर ती म्हणे—

“खरेच ठरोत हे शब्द ! मला तरी त्यांतच आनंद नाही कां ?”

सरकारी गॅझेटमध्ये “रजा, बदल्या व नेमणुका” या सदरांत विकास-पूरचे डिस्ट्रिक्ट जज्ज मि. ग्लिसन् यांना दीड महिना रजा मिळाल्याचें वाचल्यापासून अजयाला धक्काच बसला. रजाच आहे, तरी पण, निवृत्ती-पूर्वीचीच ती न ठरो म्हणजे मिळविली असें त्याला वाटलें. नन्तर त्याला समाधानही लाभलें वरील गोष्टींत; कारण ती रजा, त्यांनीं हिंदुस्थानांतच घालवायची होती.

विकासपूरच्या मध्यभागी लांबच लांब असा जो रूंद रस्ता होता, त्याच्या दोन्ही बाजूंस दाट झाडी, घक्क्याप्रमाणें उभी होती. साधारण मध्यावर या रस्त्याला एक मार्ग उजवे बाजूस फुटे ! त्याच वाटेनें सुमारे दोन तीन फर्लांग गेल्यावर विकासपूरच्या कोर्टकचेऱ्यांच्या इमारती लागत ! दुपारी या बाजूला जे विचित्र चेहेरे दिसत ते पाहून चांगलीच करमणुक झाली असती एकाद्याची; आपली अगडबंब पागोटी व अनावर पोंटे सांवरीत जाणारे शेते लोक, आंखूड काचा मारलेले व गंध लावलेले चिक्क मारवाडी, त्यांच्या सपाट्यांत सांपडलेले गरीब कर्जबाजार कुणत्री, भांडखोर पक्षकार, त्यांच्यासह त्या त्या दिवशीं कोर्टाचे प्रश्न व त्यांची उत्तरे वगैरेची चर्चा करणारे वकील, यांनीं तो रस्ता वाहता असे. स्वतःला मोकळीक असली म्हणजे कांहीं रिकामटेकडी मंडळीही कोर्टातील खटले ऐकण्यास आलेली दिसत असत कधी कधी ! याच रस्त्यावरून कोर्टकचेऱ्यांच्या इमारतीचा चौक उजव्या हातास टाकून पुढें सुमारे दीड दोन मैलांवर “डोंगरी” नांवाची सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्या बंगल्याची वसाहत होती. त्या बाजूलाच रस्त्याचे उजव्या कडेनें तिरप्या दिशेंत रेल्वेचा मार्ग जात होता. या रेल्वेलाईनचे बाजूला भयंकर झाडी होती. इतक्या दाट जंगलाची ही जागा म्हणजे विजयाच्या कटांतील पहिलें मर्मस्थान होतें. त्या डोंगरी वसाहतीच्या बाजूला जाणारा रस्ता हें त्याचें दुसरें मान्याचें ठिकाण होतें अन् त्याच बाजूला जें

एक प्रसिद्ध इराण्याचें हॉटेल होतें, त्याच्याच जरा आर्घी, डॉंगरीच्या बाजूला एक नाकें होतें त्या ठिकाणीं तर हल्ल्याची मुख्य किल्ली होती. म्हणजे रात्रीचे वेळीं डॉंगरीकडून येणारी मोटार त्या नाक्याच्या अलीकडे थांबावी अशी एक व्यवस्था अजयानें केली होती. ती ज्या ठिकाणीं थांबेल असा त्याचा अंदाज, तेथून ग्लिसन्वर यांचेवर गोळी झाडायची, नि रेल्वे लाईन्च्या दाट झाडीचा आश्रय घेऊन पळून जायचें असा एकदर प्रकार होता त्याच्या या कटाचा.

विकासपूरला वरील सुंदर नगरींत अश्राव्य दडपशाहीचे प्रकार आचरून राहिलेले डि. जज्ज् ग्लिसन् 'डॉंगरी'कडे रहात असत. तीस वर्षांपूर्वी त्यांची नेमणूक क्रान्तीची चळवळ दडपण्याकरितां मुद्दामच झाली होती. परन्तु जसजसे त्यांनीं ती नेस्तनाबूद करण्याचे प्रयत्न चालविले तसतसे क्रान्तिकारकांचेही विदेशीयांवरील अत्याचार अधिकच बळावले. चेंडू जितक्या जास्त जोरानें दावावा तेवढ्याच उशीनें तो उंच उडतो ना ! वरील अधिकाऱ्याच्या भयजनक निर्णयांच्या दडपणानें स्वातंत्र्याची प्राप्ति अल्पकालांत गाढूं इच्छिणारे तरुण थोडेच शमणार होते ! उलट, ज्याला सारून वाफ बाहेर जाण्याचा प्रयत्न करते, तसेंच दडपण होतें तें; त्या काळांतील ती चळवळ मेल्यानन्तरही पुढें आतां अजयासारखा तरुण तसलें कृत्य करायला तयार झाला होता, हा याचाच पुरावा नाही का ! चळवळीला विरोध म्हणजे स्वातंत्र्याकरितां वाटेल तो स्वार्थत्याग, जीवाचा यज्ञ, धैर्याचा कोट, शौर्याची सीमा करणाऱ्या, एका रक्तानें नि एका वृत्तीनें निगडित झालेल्या देशवांधवांच्या प्रयत्नांचा तटाला टकरा देण्यासारखेंच नव्हतें कां ? एखादे ठिकाणीं एतद्देशीय बंधूला शासन होतांच त्याच्या प्रतिक्रियेचे निनाद सर्व देशभर उठत ! आसेतुहिमाचल ऐक्याची, प्रेमाची, देशभक्तीची लाट उसळली होती; काहीं कारणानें त्यांत अपयश आलें, तरी जेव्हां स्वतंत्र हिंदुस्थानांत या देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास लिहिण्यांत येईल त्या वेळेस तीस एक वर्षांपूर्वीच्या या आंदोलनाला मानाचें स्थान मिळेल यांत शंका नाही !

दीड महिन्याची ग्लिसन् यांच्या रजेची मुदत संपली !

जस्टिस् ग्लिसन् यांची रजा संपल्यानें ते परत कामावर रुजू झाले होते !

ग्लोसन्च्या हल्ल्याची देखरेख करण्यास नियमितपणे रहायला मिळाले म्हणून 'Central' हॉटेलमध्ये गेले पंधरा दिवस रोज रात्री येण्याचा परिघाठ ठेवला होता ज्याने. आज एक स्पेशल् दूध व ब्रेड मागवून त्याने ब्रेडला लोणी लावण्याला सुरुवात केली अन् तसे करतांना समोरच्याच टेबलावरील एका गोऱ्या सर्जंटकडे त्याने पाहिले. सेंट्रल् हॉटेल त्या वसाहतीच्या जवळ असल्यामुळे व युरोपिअनांची जी थोडीबहुत वस्ती होती विलासपूरला, तीही त्याच बाजूला जवळच असल्यामुळे पुष्कळ गोरे साहेब वरील हॉटेलला आश्रय देत असत !

"How Patodhan !" आपल्या सफाईत अशा तऱ्हेचा त्याच्या नांवाचा उच्चार करित तो सर्जंट म्हणाला. त्या दिवशी डी. एस्. पी. कडे आपल्या वर्गाच्या नेहमीच्या रूटमार्चची परवानगी काढण्याबाबत जय गेला होता, त्या वेळेस याच साहेबाने आपुलकीने त्याला अगत्य दाखविले होते हे त्याला आठवले. त्याने तशी आस्था कां दाखवावी, हे अजयाला कळेना ! परन्तु त्याची तसली वागणूक पाहून अजयानेही त्याला लागेल असे, तिरस्कारयुक्त संभाषण केले नाही.

"Your parade a success ?" अजयाच्या पुढीलच कांचेमधील एक विस्कीट तोंडांत टाकीत फ्रेडने विचारले. तो फ्रेड होता हे वाचकांच्या लक्षांत आले असेलच ! अजयालाच विजय समजून त्याने आपले वर्तन असे केले होते त्याच्याशी ! बरे, येथे येऊन विजय परेड कशाकरिता काढतो वगैरे चौकशीही त्याने केली नव्हती. त्यामुळेही त्याला विजयाच्या नास्तिक्याबद्दल कांहींच सूचना कळली नाही अजयाच्या बोलण्यांत ! फक्त मिरवणुकीवर जो नवीन निर्बंध विकासपुरांत घालण्यांत आला होता, तो अजयाचे बाबतीत (विजयाचे बाबतीत असे फ्रेड समजत होता !) काढला जावा या एकाच उद्देशाने डी. एस्. पी. कडून फ्रेडने ती परवानगी मिळाविली होती.

"A nice one ! Thanks to you !" अजयाने त्याचे आभार मानले.

"Don't mention that ! It's friendship, you must thank !" ("छे ! छे ! मित्राचं कामच आहे तें !") असे म्हणून तो लागलीच वळला; हातांतील छडी खाली जमिनीकडे धरीत न् ती मधून

मधून हालवीत जातां जातां त्यानें सबब सांगितली, "Well, I must hasten; I am busy with my boss!" अजय मात्र त्या वेळेस म्हणत होता—“याच्याविषयीही काळजी घेतली पाहिजे. A Revolutionary should believe none from outside.” (क्रान्तिकारकांनै बाहेरच्या कोणावरही विश्वास ठेवूं नये!) फ्रेडच्या (अजयला त्याचें नांवही माहीत नव्हतें) त्या असंबद्ध (असें अजय समजत होता) सलगीनें विस्मयित होऊन, अजय त्या दिवशीं जो ‘सेंट्रल’ हॉटेलच्या बाहेर पडला, तो आपल्या कटाविषयी अधिक गुप्तता नि दक्षता राखण्याच्या हेतूनेंच ! “सी. आय. डी. चा मनुष्य नसेल ना हा ?” त्याला वाटलें “काय जात आहे ! पण म्हणावं असा का मी पत्ता लागूं देईन ?”

“फ्रेड कधीं पूर्वी भेटला होता कां ?” याचा अजयानें बराच विचार केला. पण त्याला नकारात्मक निर्णय मिळाला. “मग इतकी जानपछान करून घेण्यासारखें त्यानें आपल्याला कोठें पाहिलें होतें ? पाहूं शकला असेल काय ?” याचाही अनिर्णयात्मक विचार केला त्यानें.

याचे दुसरे दिवशीं, त्या हॉटेलमध्ये न जातां परन्तु तिकडे येणारा जाणारा प्रत्येक मनुष्य, निदान फ्रेड तरी, निश्चित ओळखतां येईल, अशा जागीं जवळच अजय लपून बसला. त्या दिवशीं फ्रेड कांहीं आला नाहीं. त्याचे दुसरे दिवशीं तो त्याला दिसला. अन् मग चार पांच दिवसपर्यंत पाळत ठेवूनही फ्रेड परत दिसला नाहीं त्याला.

हळ्याला आतां आठवडाच उरला होता. तेवढ्या अवधीत जेव्हां फ्रेड पुन्हा भेटला नाहीं, तेव्हां, त्या साहेबानें कोणत्या तरी गैरसमजुतीनें आपल्याशीं तशी सलगी दाखविली असें समजून अजय स्वस्थ बसला. सर्व सिद्धता झाल्यावर त्याच्या मनांत विचार आला, “आपलं हें करण बरोबर नाहीं !”

“कां ? काय चुकीचं आहे यांत ?” तोच पुन्हा प्रश्न करी.

“ग्लीसन् यांच्या पश्चात् त्याच्या पत्नीला त्रास होईल !” पहिला विचार म्हणे !

“मी ग्लीसान्ना मारणार आहे ! त्याच्या मृत्यूमुळे काय अनर्थ होतील त्याला मी जबाबदार नाहीं !”

“तो कसा ?”

“यानें अन्याय केला तो त्याचे परिणाम समजून केला का ! ज्यांना त्रास दिला यानें, त्यांच्या आतेष्टांची पर्वा केली का ?”

“न्यायदेवता निष्ठुर असते !”

“अगदी बरोबर हेंच म्हणतो मी; अन्यायाचा सूड घ्यायला मी निघालों आहे तो न्यायाच्याच आधारानें ! न्यायदेवता निष्ठुर असते ! माझ्या या न्याय्य सूडानें ग्लीसन् यांचेवर अन्याय होत नाही ना ! मग इतरांवर होणारा परिणाम मी पहात नाही !”

“तुझं आयुष्य मातीमोल ठरेल !”

“ठरो ! त्याची मला चिंता नाही; शारीरिक अर्थानें तें मातीमोल ठरेल, पण यापेक्षाही उदात्त, यापेक्षाही धैर्यवान्, यापेक्षाही उच्च अशा दृष्टीनें पाहा, म्हणजे तें म्हणणं चुकीचं दिसेल ! या विवक्षित, व्यक्तिगत अत्याचाराला मला प्रवृत्त केलें तें त्या व्यक्तीच्याच गतकृत्यानीं ! पराक्रम हीच जीवनाची शोभा आहे माझ्या मतें ! अन् न्यायाकरितां बलिदान हा पराक्रमच आहे एकप्रकारें ! शंभर वर्षे कुत्र्याप्रमाणें जगण्यापेक्षां दहा वर्षे मनुष्याप्रमाणें जगणें अधिक प्रिय आहे मला ! अन्यायाविरुद्ध चीड येणं यांतच मनुष्यत्व आहे ! अन् त्या अन्यायाविरुद्ध लढण्याचा निश्चय प्राणमोलेंही लढण्याचा निश्चय—इतरेजनांत जागृत करणं हें राष्ट्रहितच आहे ! मृत्यूचं मोल कदाचित् द्यावं लागेल या पूर्वतयारीनेंच मी हें करतो आहे ! पण शक्य तर तें न देण्याचा माझा विचार आहे;”

अशा परस्परविरुद्ध विचारांचा अखेरचा निर्णय वरीलप्रमाणें दिला अजयानें !

एक महिन्याच्या अवधीनंतर आनंदस्वामींच्या मृत्यूचें दुःख कमी कमी होत होतें, तर त्याच वेळेला अजयाचे अंतःकरणांत, आज रात्री घडणाऱ्या प्रकारांत जर अपयश आलें तर काय होईल हा प्रश्न एकसारखा उभा रहात होता. अशा वेळीं स्वतंत्रतेतील शकुन्तलेची त्याची ती शेवटचीच भेट ठरली असती.

ज्या जलप्रवाहाच्या कांठावर तीं दोघें बसलीं होती, त्यांत एक दगड टाकला तिनें ! तरंग आंतून बाहेर पसरत गेले. त्यांच्या त्या सूक्ष्म ऊर्मी-कडे लक्ष देत तिनें विचारिलें—

“तुम्ही कोठल्या तरी अडचणींत आहांत ! होय ना अजय ?”

“शकू !” तिचे हात आपल्या हातांत घेत तो म्हणाला, “गेला संबंध दीड महिना मी रोज तुझें समाधान करतो आहें अन् तुझें परत तेंच ! मामांच्या वियोगानें झालेला फरक असला तर असेल हा ! बाकी दुसरी मला काय विवंचना आहे ?”

“माझा नाही यावर विश्वास बसत ! मनुष्य लपविण्याचा यत्न करील पण त्याचा विवेक—”

“सदासर्वदा विवेक धरणं बरं नसतं !” तिला मध्येच थांबवीत अजय उद्गारला.

“म्हणजे ? असा कांहीं अविचार करणार आहांत कीं काय तुम्ही ?”

“माझ्या मनांत खळबळ असली तरी ती ओळखायला तूं मोठीं मन-कवडीच कीं नाही !”

“त्यामुळें नाही कळलं मला !”

“नाहीं तर कशानं ?”

“तुम्ही नित्याचे, त्यामुळें तुमच्या मुद्रेवरील बदल मी चटकन् ओळखला !”

ती आपला हेका मुळींच सोडीना, हें पाहून अजयानें तें बोलणें तिथेंच थांबविलें. थोड्या वेळानें त्यानें सुरवात केली. मांडीवरील हातावर हनुवटी टेकून शकुन्तला पहात होती.

“काय होणार आहे कुणास माहीत ?”

“कोणाचं ?”

“आमच्या पहारेकऱ्याचं ! त्या सी. आय. डी.च्या मनुष्याचं !”

“कां ? तुम्ही कुठें कशाकरितां कट करतां आहां कां काय ?”

“छे छे ! त्याचा आपला संशय तसा !”

“काय साधण्याकरितां असं त्याचं म्हणणं ?”

“अर्थात् देशाच्या स्वातंत्र्याकरितां !”

“म्हणजे ? तुम्ही का हल्ला करणार आहांत कोणावर ?”

या तिच्या प्रश्नानें आपली चूक कळली अजयाला. त्यामुळें मानेनें नकार देत त्यानें तो विषय सोडला. यानन्तर मात्र त्यासंबंधी एकही उद्गार न कळत का होईना त्याच्या भाषणांत उतरला नाही.

“तुम्ही असं काहीं करूं नका ! डोकं शांत ठेवत जा ! तुमची बेफाम वृत्ति मला माहीत आहे; म्हणूनच तिला लगाम घालणं माझं कर्तव्य आहे !”

“कां ? काय होईल आपली ताटातूट झाली तर ?” अजय गंभीरपणें हंसला. त्याच्या विचारग्रस्त मुद्रेवरील तें हास्य रानवट जमिनीवर एकटेंच पारिजातकाचें फूल दिसावें तसें होतें !

“काय होईल ? संबंध जीवन निसर्ग होईल माझं ! तुमच्या वियोगाच्या आवेगांत मनाच्या अनावरतेनें सर्व बाजूला लांब लांSSव घांवत जाईन अन् जीव तोडून हांका मारीत सुटेन ‘अजय अजय !’ या माझ्या हांकेच्या आर्त स्वरांनं तुमचं अंतःकरण गलबलायला लागलंच पाहिजे, परन्तु यानन्तरही तुमची गांठ पडली नाही तर माझी हांक ऐकून तेवढ्याच प्रेमानें ‘ओ’ देण्याकरितां तुम्ही या जगांतच नाही आहांत, हें निश्चित समजून, तुम्हांला त्या चिरंतन सौख्याच्या अंतरालांत भेटण्यासाठीं मीही झटपट हें जग सोडून जाईन ! पण जाऊं द्या ! या वेळीं या अप्रिय गोष्टी नकोत !”

“तुझी ही माझ्यावरील भक्ति माहीत असतांही मी तुला सोडून जाऊं शकेनच कसा ? कितीही जोराचं वादळ होऊं दे, त्या भयाण वाऱ्याच्या रानटी आवाजांतही मी मोठमोठ्यानें ओरडत राहीन ‘शका शका’ ! चल, या ग्रस्त करणाऱ्या प्रदेशांतून आपण दोघंही जण दूर-दूर जाऊं ! मग कितीही संकटांची परंपरा जरी आली तरी त्या वेळींही तुझा हात मी सोडणार नाहीं; त्या स्थितींत तुला एकाकी सोडून जाणं मला शक्यच नाहीं दुसरीकडे; तुझा आनंद तोच माझा आव्हाद ! तुझं सौख्य तेंच माझं सुखनिधान ! तुझ्या सहवासाशिवाय क्षणभरही मी जिवंतच राहूं शकणार नाहीं !”

“हं !” त्याच्या त्या निःस्त्रीम प्रेमानें तिचें हृदय भरून आलें होतें.

त्या प्रेमी युगलाच्या संभाषणांत मग बराच वेळ खंड पडला. दोघेही आपापलें हृदय सुप्त अंतःप्रवाहांतूनही एकमेकांला ऐकवूं शकत होती. आत्यंतिक भावनेच्या भरांत कांहीं वेळां असें घडतें कीं, त्या दोन व्यक्तींचे विचार वागुहेंतून प्रकट होत नाहीत तरीही एकमेकांच्या मनांतील खळ-खळ्याट अंदाजानें परस्परांना पूर्ण अवगत होऊं शकतो !

आतां अंधार पडायला लागला होता.

त्या अंधुक प्रकाशांतही शकुन्तलेची भावनाप्रधान मुद्रा त्याला दिसली. नेत्रकटाक्षांनीं ती त्याला आकृष्ट करीत होती. तिच्या पापण्यांची हालचाल तिच्या हृदयाची हालचालच व्यक्त करीत होती. उजव्या बाजूस बसलेला जय हा आपल्या प्रीतीचा विजय आहे असेंच ती मानीत होती. सस्मित मुखानें आपले ओठ विलग करून ती बाजूच्या अजयाकडे पहात होती. तिच्या जिह्णीजवळची आकर्षकता अजयाला मुग्ध करून सोडोत होती. तिच्या कांहीं वेळच्या चाळ्यामुळें केशकलापाची कपाळावर जरा खाली आलेली एका बाजूची तिरकी कुरळ तिचें मूळचें अरुंद कपाळ केशभारानें अधिक व्यापून टाकत होती. तिचा डावा गाल कंपित झाला होता कीं अजयाला तसें अंधकारांत दिसलें कोणास ठाऊक !

“शकूऽऽ” त्यानें मारलेली हांक; कर्णरंध्रें बधीर झाल्यावर आवाज ऐकू यावा तसाच तो आवाज तिनें ऐकला.

“अजय !” अस्पष्टसें ती पुटपुटली. त्याच्या खिशांतील पांढरा रमाल

तिने बाहेर काढला. आपल्या हाताभोंवती गुंडाळल्यासारखा केला. ती तो परत ठेवणार तोंच तिच्या लक्षांत आले. एक कागदही बाहेर पडला होता. तोंच तो कागद उडून त्या जलप्रवाहाच्या कांठावर पडला. त्यावरील ओलसर धूळ तिने पुसली नि तो उचलून परत अजयाला देऊन विचारिले—

“काय आहे हे ?”

“उद्यां एका मल्लविद्याविशारदांना द्यायचा आहे तो ! त्यांचे एकदां प्रयोग करायचे आहेत आपल्या आखाड्यांत; माझा पत्ता आहे त्यावर !” असे म्हणून तो मळका कागद तसाच त्याने वरचे खिशांत खोंचला पुन्हा.

“ते जाऊं द्या !” असे म्हणून शकुन्तलेने तो रुमालही पुन्हां त्या खिशांत खोंवला. “किती लबाड आहांत तुम्ही, जय ! अलिकडे चार दिवसांत निवान्तर्पणे माझ्याशी बोलायला तुम्हांला वेळच होत नाही ना ?” तिने विचारले, न तसे करतांना त्याचा कोटाच्या खिशावरील हात तिने धरला.

“असं ना ! वरं आहे; आतां बराच वेळ वसतो इथे गप्पा मारीत !”

“असं नुसतं बोलूं नका !”

“मग काय ? करून दाखवूं !” अजयाने चटकन् कलाटणी दिली. तिचे मुखकमल त्याने हाताने वर उचलले, आपले नेत्र तिच्या नेत्रांशी भिडविले. अन् तिच्या खांद्यावरील आपल्या हाताने तिचे वामांग पुढे ओढीत तो अलगद् वांकला.

तांबूस प्रकाश नाहीसा झाला. क्षितिजाकडे तो पळाला असावा. कीं संध्येबरोबर तो लुप्त झाला.

शकुन्तलेच्या त्या भेटीत मृदु हिरवळीवरून अचपल कुरंगप्रमाणे आपण दुडुदुडु घांवत आहोंत, असे त्याला वाटत होतें. सुंदरशा पुष्पगुच्छाचा वास यावा तशी गोड गुंगी त्याला आली. अन् रम्य प्रदेशांत अमूप हिंडल्याप्रमाणे त्याचीं गात्रे सुखावलीं होती.

त्याने शकुन्तलेच्या गालावरील आपले अघर दूर नेले त्या वेळेस चंद्रकोर अंत्राच्या प्रासादावर शंकराच्या मस्तकावरील आपले उच्चस्थान अभिमानाने घोषित करीत होती उंचीवरून ! तीं दोघे परत जायला निघालीं तेव्हां अजय म्हणाला, “तू म्हणतेस पण मला उद्यां भेटतां यायचं नाही !”

“बरं ! परवां !”

“तेंही सांगतां येत नाहीं !”

“कां ?”

“मित्राबरोबर जावं लागेल एखाद्वेळेस; माझ्या पाठीमागें किती निकड आहे कामाची, माहीत नाहीं तुला ? आतां गेल्यावरही स्वस्थ बसून चालायचं नाहीं ! लगेच त्या कार्याच्या पाठीमागं लागलं पाहिजे. परवां बहुधा येईन. परन्तु नाहींच आलों तर काळजी करूं नको ! तुझ्याशिवाय क्षणभरही चैन पडत नाहीं मला; पण कर्तव्याकरितां त्यावर पाणी सोडायला लागतं मधून मधून.”

आपल्या या दुहेरी बोलण्यांतील खरा अर्थ हिला त्या कार्याच्या यशस्वीतेनन्तर कळेल अन् कदाचित् त्यांत आपटी मिळाली तर ही तरीहि समजेल. पण तें शक्यच नाहीं. यश हें धालंच पाहिजे, असें त्यांचें मन त्याला सांगत होतें.

त्यांच्या पायाखालचा रस्ता मागें सरकत होता त्याचप्रमाणें डोक्यावरील दूधगंगेचा पट्टाही खालीवर हालला असा भासत होता. “पृथ्वीवरील तो मार्ग हा आपल्या जीवनाच्या मर्दुमकीचा नि त्या पराक्रमानेंच अदळ व उच्चस्थान मिळायचें तें मात्र या ओजस्वी रत्नभांडाराप्रमाणें वर-उंच. एखाद्या ऋषीनें आपल्या शिष्यांना जें ध्येय सांगितलं तें सदोदित त्यांच्यापुढें असावं त्याप्रमाणें ध्रुवाचा तारा कायमचं ठाण देऊन बसला होता. सप्तर्षींचा तो समूह त्या उंचावरून काय पहात होता ? भारताच्या स्वातंत्र्याचे पडसाद ते ऐकत होते कीं सप्तसमुद्रांपलीकडच्या लोकांचीं कृत्ये एकेका समुद्राच्या हद्दींत त्यांच्यापैकीं एकेकानें पारखावीं असें त्यांनीं आपसांत ठरविलं होतं ? कीं सप्तरंगी भास्वताच्या तेजार्शीं स्पर्धा करण्याकरितां ते सातहीजण एकदम प्रकाशित होत होते-हौतात्म्यानें अद्वितीय धैर्य दाखविणाऱ्या प्रत्येक मनुष्याचा अल्पसा अंश त्यांच्यांत मिसळत होता काय म्हणून इतके दिवस त्यांचें तें स्थान अदळ रहावें ?” याप्रमाणें अजयाचे विचार चालू होते.

चंद्रकोरीचे वरील बाजूस घूसर मेघ विस्कळीत रीतीनें जमले होते. त्यांच्याकडे पहात अजयाला वाटलें, “आपण ही जी प्रीतिपूर्वक हालचाल

शकुन्तलेबरोबर करीत आहों ती तिची फसवणूक नव्हे ना ?”

“अहं ! सुळींच नाही;” त्याला उत्तर मिळाले. “प्रीतिसंगमाच्या आनंदोत्सवांत मंगलवाद्यें वाजत असतां प्रियतमेबरोबर हिंडणारे सम्राट् माहीत आहेत ना ? पण म्हणून पराक्रमाचा मोकाही त्यांनीं साधलाच ना ? तोही तितक्याच विजयश्रीनें ? झालं तर ! तुझं कर्तव्य पूर्ण करण्याच्या आड तुझा हा विहार आला नाही, म्हणजे तुला अल्पही दूषण नाही. मंगलवाद्यांची मौज उपभोगतांना रणवाद्यांच्या उत्तान आत्राजाबरोबर पराक्रम करण्याची तुझी तयारी असली म्हणजे झालं ! मात्र या दोहोंतून जर एकाचीच निवड करायची झाली, तर मात्र तुला कर्तव्याचेच बाजूला झालं पाहिजे !”

त्याच्या त्या विचारांची सांखळी शकुन्तलेच्या हस्तांदोलनानें तोडली ! त्या खुणेबरोबर शकुन्तलेच्या घरापार्शी रस्त्याच्या कडेला झाला तो.

“कदाचित् ही शेवटचीच भेट आपली;” लागलीच त्यानें जीभ चावली, “म्हणजे परवांच्या आधींची अशी”—त्यानें सांवरून घेतलें.

त्या फाटकाजवळ मघल्या पातळाचा घोळ लोंबत ठेवून एक पाय फाटकाच्या आंत अन् एक रस्त्यावर असा तिनें ठेवला असतांनाच अजयानें तिचा हात सोडला. मात्र तिची ती बावरलेली मूर्ति तो बराच वेळ विसरूं शकला नाही.

आज सायंकाळची सहल सुखकारक झाली असेंच शकुन्तलेला वाटत होता. तरी त्या वेळची अजयाची ती विचलित चित्तवृत्ति, तीमुळें त्याच्या संभाषणांतील चुकारल्याप्रमाणें जिव्हेची गडबड, त्याच्या नेहर्मीच्या आर्जवी स्वरांतील माधुर्य कमी होऊन कठोर निर्दयतेचा थोडासा भाग या सर्व फरकांमुळें त्या रात्री, विछान्याजवळ जातांना तिची मनःस्थितिही तितकीशी ठिकाणावर नव्हती. मऊ मखमलीच्या गालिचावरून चालतांना आपण मयसभेच्या सभागृहांत तर वावरत नाहीं ना असा भास व्हावा, मधुर स्वरविलापांनीं सुखाधीन होत असतांना, यापुढील स्वर रणधंदेचे कठोर सूर असणार नाहीत ना असें भय वाटावें, सृष्टिसौंदर्यांचे उच्चतम व सर्व उपांगांनीं सज्ज असें उद्यान पहातांना यांत कुठें विषारी झाडाची अन् लतापल्लवांचीं लागवड होत नाहीं ना ? असा संशय यावा

तसें तिला वाटत होतें ! त्या सायंकाळीं तिला जें ऐकूं आलें तें कर्णमधुर होतें ! दिसलें तें चित्तहारी होतें ! स्पर्श झाला तो सुखावह होता ! पण या सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तरी त्या क्षणिक नाहींत ना, असा संभ्रम वाटण्याचें मात्र ती टाळूं शकली नाहीं.

“शकू !” तिच्या आईनें हांक मारली.

“तुला जेवायचं कां नाहीं ? फार विचारग्रस्त तोंड दिसतं आहे तुझं !”

“छे ! छे !” ती म्हणाली.

“मला काय करायचं आहे त्याच्याशीं ! आपलं हें दूध घेऊन तूं नीज म्हणजे बरं !”

मातेच्या अद्वितीय मायेला शकुन्तला झिडकारूं शकली नाहीं. तिनें मुळींच नकार न दाखवितां तें दूध पोटांत ढकललें.

अन् विछान्यावर अंग टाकलें !

अंगाला एक प्रकारची उफाळी येत असतांही निद्रेच्या स्वाधीन होण्याचा तिनें प्रयत्न केला.

दिवा मालवून ती अंधारांत पडली होती इतकेंच !

पलीकडे दिवाणखान्यांत तात्यासाहेब पत्नीजवळ विचारपूस करीत होते.

“मुळींच जेवली नाहीं ती ?”

“अहं !”

“मीच जातों विचारायला; जेवतोंच आहे मी ! खाईल चार घास !”

“तिला जेवण नको आहे; दूध प्यायला लावले, तेंही बळेंच !”

“कां ? ताप आला आहे कां ?”

“कुणास ठाऊक !”

“अच्छा ! उद्यां सकाळीं पाहूं;” ते शेवटीं म्हणाले.

आज घराबाहेर पडतांना, आपल्याला या जगाबाहेरही जावयास लागणार आहे याची जस्टिस ग्लिसन्ना मुळीच जाणीव नव्हती. गेल्या तीस वर्षांत न्यायाधीशाची जी नोकरी पत्करली होती, ती त्यांनी त्यांच्या मताप्रमाणे उत्कृष्टपणे बजावली होती. असें करतांना, 'वंदे मातरम् !' घोषणेवरून पुष्कळांना त्यांनी कारागृहांत पाठविलें होतें. परन्तु त्या घोषणेप्रमाणेच ती सत्यस्थितीत आणण्याकरितां, वाटेल तो त्याग करणारे वीर आहेत, हें माहीत असूनही, त्या नरश्रेष्ठांच्या त्या कृतीत, जस्टिस ग्लिसन् यांनी अडथळा आणला होता. परन्तु अशाप्रकारे आपल्या देश-बंधूंच्या सत्कृतीत विघ्न आणणाऱ्यांना शासन करणारेही दुसरे देशबंधव असतात हें त्यांना माहीत असलें तरी आतां त्यांच्या तें लक्षांत नसावें; अन् अज्ञानच एक तरुण, आपल्या मागावर त्याच उद्दिष्टानें प्रेरित होऊन पाळत ठेवीत होता, न् आज आपलें साध्य पूर्ण करणार होता हेंही त्यांना माहीत नव्हतें !

ते त्या अज्ञानांत होते हेंच वरें होतें—

नाहीं तर—

नित्याप्रमाणें युरोपिअन् जिमखान्याकडे जातांना ते आपल्या पत्नीला म्हणाले नसते—

“Good night darling ! Where is my babe ?”

अन् असें म्हणून त्यांनी एक सिग्रेट शिलगाविली.

हॅट् सारखी केली; नि ते बंगल्याच्या बाहेर आले.

पायरीवरून ते उतरत होते, तोंच त्यांची पत्नी बाहेर आली. आपल्या पायघोळ झग्याची बाजू हातानें तिनें उचलून धरली, आणि कडेवरील मुलाला झोपेंतून जागें केलें. निद्रिस्त डोळे उघडून तो मुरडत आपल्या पित्याकडे पहात होता.

“O you sweet little one !” (“काय रे गुलामा !”) त्याचा

बालसेदार हात ओढीत व उजव्या हातांतील काठी डाव्या हातावर अडकावीत, दोन्ही हातांनी जस्टिस् ग्लीसननीं आपल्या मुलाला घेतलें.

पतीच्या हातांत असणाऱ्या आपल्या बालकाकडे कौतुकानें पहात त्याचा एक गालगुच्चा घेतला तिनें ! ग्लीसन् वांकून त्याच्याकडे पहात होते त्यांनीं मुलाला परत पत्नीजवळ दिलें अन् हातांतील सिगरेट फेकून दिली.

“Come up, my darling ! I am to be off now !” (चल, आटप, मला उशीर होतो आहे).

त्यांनीं हात पसरले. त्यांची पत्नी मुलासह पुढें झाली. तिला करपाशांत अडकावून तिच्या मस्तकाचें चुंबन घेतलें ग्लीसननीं व मग “Yes चलो,” असें म्हणून बंगल्याच्या पायऱ्या ते उतरले. दोन चार पावलें चालून गेले. मोटारच्या दाराजवळ अदवीनें उभ्या असलेल्या गणू पट्टेवाल्याकडेही त्यांनीं पाहिलें नाहीं. तसेंच आंत जाऊन ते मोटारींत बसले.

ड्रायव्हरनें मोटार सुरू केली. मोटारच्या खिडकींतून एकदां ग्लीसन्नीं दुसऱ्या जळत्या सिगरेटसह हात हालविला.

मोटार लांब गेली. तिकडे त्यांची पत्नी पहात राहिली बराच वेळ ! तिनें बंगल्याचें दार लावून घेतलें. मुलाजवळ लडिवाळपणानें बोलत ती आंत गेली. तिच्या मनांत त्या वेळीं काय होतें ! जरा वेळापूर्वींच तिनें थोडी नाखुषी दाखविल्याबरोबर जस्टिस् ग्लीसन् म्हणाले होते,

“No ! no ! no ! You must not fear like that ! Gleeson's wife should be as bold ! (“चू चू असं भिऊं नये ! तूं ग्लीसनची पत्नी आहेस !”)

ग्लीसन्, कटाच्या महत्त्वाच्या मर्मस्थानावर जाण्यापूर्वीं, त्या ठिकाणींच असलेला अजयाचा भिन्न म्हणाला,

“काय रेड्ड ? घाबरला आहेस होय ?”

“छे छे !” अजयाचा दबलेला आवाज आला.

“चेहरा टाकल्यासारखा बोलतो आहेस. बाकी काळोखच आहे म्हणा ! मला दिसण्याची कांहीं भीति नाहीं तो !”

त्या तशा स्थितींतही विनोद करणारा भिन्न म्हणजे आपला कटांतील भाग लीलेनें पार पाडणारा साह्यकारी होता.

समोर एक तारा निखळला.

“अरर, जया अपशकुन !”

“छे मलतंच ? हें तर आपलं ध्येय आहे. वाचलेलं आठवंतं मला कुठें तरी— “Great men are like shooting meteors who consume themselves for the good of others—” (थोर मनुष्ये हीं दुसऱ्याच्या सौख्याकरितां स्वतः नामशेष होऊन जाणाऱ्या निखळलेल्या तारकांप्रमाणे आहेत.)

अशा प्रकारचें हें बोलणें संपवून त्याचा मित्र आपल्या नियोजित स्थळीं जाणार तोंच ओरडला हलकें—

“घात झाला रे, घात ! हा पट्टा तुटला ना ?” कंबरेवर हात दावीत तो म्हणाला.

प्रसंग ओळखून मुळांच विलंब न करतां, वरील खिशांतील रुमाल काढला अजयानें !

“है घे, चल आटप लवकर !”

तोच पट्टा नीट बांधून त्यानें नमस्कार केला.

गुन्हा (हो, चालू निर्वधानें तो गुन्हाच होता) उघडकीस आलाच तर तो स्वतंत्रतेतील शेवटचाच प्रणाम होता त्या मित्रांचा.

सेंट्रल हॉटेलच्या अलिकडे दोन फर्लागांवर मोटार येतांच त्या मोटारीत जस्टिस ग्लीसन् यांनी थोडी हालचाल केली.

त्या नाक्याच्या टप्प्यांत मोटार आली. तिच्या पुढील दिव्याचा प्रकाश समोर पडला होता. त्या प्रकाशांत, नाक्यावर इतके दिवस नसलेला पोलिस आज कसा तिथें दिसत होता याचें आश्चर्य करीत होते मोटारीतील ग्लीसन्साहेब.

ते पुढील जागेच्या पाठीच्या चौकटीवर हातानें आधार घेत पुढें झाले.

“गन्नु ! पोलिस इदर कायकू !” आपल्या हिंदींत त्यांनीं विचारलें.

आपल्या घरच्या खाजगी पट्टेवाल्याकडे पाहिलें त्यांनीं.

त्या त्यांच्या धेडगुजरी हिंदीनें त्याच विस्मयांत पडलेल्या गणू पट्टेवाल्यास थोडा बोध होऊन, तो उत्तर देणार, तोंच त्या पोलिसचा “स्टॉप हँड” वर झाला. हा सर्व प्रकार अतिशय जलदीनें झाला !

अजय उमा होता त्याच्या थोडी पुढे मोटार रस्त्यावर थांबली. त्याच जागेवर अजय विलक्षण शिताफीने सरकला. ग्लीसन्ला विचार करण्यासही वेळ मिळाला नाही.

ग्लीसन्च्या अंदाजाने अजयाने झाडलेली एक गोळी साहेबांच्या अंगावर पडली. त्यांचा विव्द्वेष्याचा आवाज आला. लागोपाठ दोन गोळ्यांचे आणखी आवाज झाले. साहेब मागे धाडकन् आपटले. आवाजांनी भयभित होऊन गणू मागे वळून पहातो तो वळतांना समोरील पोलीस शेताकडे पळाला. लांबवर दुसरा एक कांचा मारलेला, टोपी नसलेला मनुष्य त्याला मिळाला अन् ते दोघे वायुवेगाने रेल्वेच्या झाडीत अदृश्य झाले. मोटारीतील दृश्य हृदयविदारक होते. साहेब मागील बाजूला रेलून अस्ताव्यस्त पडले होते. मोटारच्या आंतील निळसर दिव्याच्या प्रकाशांत त्यांचा एक हात छातीवर होता. त्या कपड्यांतूनही रक्ताचे ओघळ वहात होते. तिथेच पहिली गोळी बसली होती. त्यावरील उबड्या पंजाच्या हाताने ते त्या जागी सांवरून घरणार तोंच दुसरी गोळी त्यांच्या कपाळास चाटून गेली. विरुद्ध दिशेच्या कांचेच्या तावदानांचा चक्काचूर झाला होता.

साहेब जागीच गतप्राण झाले होते.

मोटार वेगाने जिमखान्यावर नेली ड्रायव्हरने ! स्वतः पोलीस सुपरिन्टेण्डेंटच प्रथम भेटले; त्यांना सर्व हकीगत कळवून हॉस्पिटलकडे मोटार वळविण्यांत आली. परन्तु ग्लीसन् मृतप्राय झाले याविषयी डॉक्टरांच्या अधिकृत सर्टिफिकेट्शिवाय कांहींच अधिक मिळू शकलें नाहीं तेथून ! सर्व अधिकारी मंडळी हल्ल्याच्या जागी जमा झाली.

“What a tragedy !” पो. सु. उद्गारले. (काय झालं हें S !)

“And with such a skill—” फौजदारांनी सांथ केली. (अन् इतकं बेमालूम !)

आपल्याबरोबरचे दोन कॉन्स्टेबल त्यांनी फोंकारले. गॅसच्या बत्त्या आणण्यांत आल्या. बाजूच्या सर्व जागेला गाराडा देण्यांत आला. अंतरा-अंतरावर जरा पानांची हालचाल झाली की त्यांच्यापैकी एकदोघे जण तिकडे धांवत, झुडपांतून हातांतील लाठी फिरवीत व कांहींच पत्ता न लागल्याने निराश होऊन परत स्वस्थ उभे रहात. अन् त्या सळसळीकडे आशेने

वघणारे पोलिस अधिकारीही हिरमुसले होते.

त्या नाक्यावरून एखादी खाजगी मोटार वळून दुसऱ्या रस्त्याने पर-
गांवाला जाई, तीमधील उतारूही नाक्याजवळचा तो प्रकाश, खाकी
वेषांतील पोलिस अधिकाऱ्यांची ती गडबड, एका बाजूस पंचनामा लिहीत
बसलेल्या कारकुनास बारीकसारीकही माहिती सांगण्यांत गुंतलेले फौजदार
व त्यांत दुरुस्ती करणारे पोलिस सुपरिंटेंडेंट, यांच्याकडे कुतुहलाने पहात, परत
मोटार सुरू होई अन् वरील दृश्य त्यांच्यापासून अदृश्य होई. एक शिपा-
यांची पलटण पसरलेली होती. त्या लोकांनी आजूबाजूचा सर्व मुद्दख
धुंडाळला. हल्ल्याच्या जागीच पण जरा शेतांत, जिथे अजयाने रुमाल काढून
आपल्या सहकाऱ्याला तो दिला होता, त्या ठिकाणचा एकजण ओरडला,
“अरे हें काऽऽय ?”

त्याच्याकडे सर्वांचे लक्ष गेले.

“काय ?” सर्वजणांनी विचारलें.

हातांतील कागद त्याने उंच धरला.

एखाद्या लोहचुंबकाला बाजूचे खिळे चिकटावे त्याप्रमाणे सर्व बाजूंनी
ते पोलिस वरील ठिकाणी गोळा झाले. ते तसे एकदम आले म्हणजे काहीं-
तरी सांपडले असलेच पाहिजे अशा समजुतीने अधिकारीही त्या समुदाया-
कडे आशेने पहात होते. आपापसांत फिरवाफिरवी करण्यांत वेळ घालविला
तर शिस्तभंग होईल या भयाने ज्याला तो कागद सांपडला होता त्याने
तो आपल्याबरोबरच्या एका पोलिसाजवळून परत घेतला. तो घेऊन
दुमंगला गेला, तसा वरील पोलिस घांवत आपल्या साहेबाकडे गेला.

त्याच्याकडे आशेनेच अधिकारी पहात होते.

“What's it ?” पोलिस सुपरिंटेंडेंट म्हणाले.

त्यांनी तो कागद हातांत घेतला.

तो वाचून त्यांना हर्ष झाल्यासारखा वाटला.

आपल्या एका समवयस्क अधिकाऱ्याला त्यांनी तो दाखविला. दाढीला
हात लावून आठवल्यासारखे करित त्यांनी डोळे बर अस्मानाकडे लावले.
मग “हां ! तेंच रे, तेंच !” असे आविर्भावाने दाखवून फौजदारांच्या काना-
जवळ ते गेले.

“How do you think ?” (तुम्हांला कस वाटत ?)

“Just so !” — (तसंच तर काय !)

“O. K. Tomorrow morning; let him have no time to hide any evidence!” (अच्छा, उद्यां सकाळींच; त्याला मुळींच अवधि देऊं नका !)

“good !” एकदम दोघेही पोलीस ओरडले.

“अर्” डोक्याला हात लावीत व मान खाली करीत त्याच वेळेला अजयही त्याच्या घरीं ओरडला.

“काय झालं ?” त्याच्या सहकाऱ्यानें विचारिलें.

त्याच्या कानांत अजयानें एक भयंकर चूक, मग ती न कळत कां झाली असेना, सांगितली. तें ऐकून त्यालाही अतिशय वाईट वाटलें असावें अशी त्याची मुद्रा सांगत होती. किती कौशल्यानें त्यांनीं तें काम केले होते ! हल्ल्याला निवण्यापूर्वी सी. आय्. डी.च्या एका इसमाला त्यांच्या सहकाऱ्यांनीं गोष्टी बोलण्यांत कसें अडकविलें होतें, किती आस्था बाळगली होती त्याविषयी ! परंतु त्या सर्वांवर त्या एका चुकीनें विरजण पडणार होतें. शकुन्तलेला दिसलेला तो संध्याकाळचा कागद, अजयाच्या हातून रुमाल काढतांना तिथेंच पडला होता हल्ल्याच्या जागीं.

दुसऱ्या दिवशीं आपण रात्रीच्या वेळीं तुरुंगाच्या खोर्लीत फांशीं वा काळें पाणी या विवंचनेंत एकलकोंडेपणानें पडलेले असणार, या विचारानें अजयाची चित्तवृत्ति बेभान झाली. त्यानें आपल्या हातांतील पिस्तुल त्या सहकाऱ्याजवळ दिलें व शून्य मनानें त्याला म्हटलें,

“जा ! मुळींच थांबूं नको इथें, आतां घोका आहे; हें पकं समज कीं, माझा कितीही छळ करून पोलिसांनीं त्रस्त केलं तरी तुझं नांव किंवा इतर कोणाचंही, मी केव्हांही तोंडाबाहेर काढणार नाहीं. तुझा भाग तूं नीट पार पाडलास. माझ्या चुकीमुळें जो अनर्थ होईल तो भोगणं माझं कर्तव्य आहे, जा पळ.”

पोलिसाचे दिखाऊ कपडे घेतांनाच एका दगडाभोंवतीं गुंडाळून एका पडक्या विहिरींत त्या मित्रानें टाकले होते.

मनःस्थिति अनावर करणाऱ्या त्या चुकीमुळें अजयाला झोंपच लागली

नाहीं बराच वेळपर्यंत ! कच्च्या कैदेंतील कठोर कारावास त्याच्यापुढें उभा राहिला. पोलिसांच्या काळ्या यादींत त्याचें नांव बरेच दिवस होतें. 'त्या मोटारमधील ड्रायव्हरने आपणाला पळतांना पाहिलें होतें हेंही निश्चित ! मग आतां त्या पत्त्यावर आपणांला त्यांनीं पकडलें अन् तोंड दाबून बुक्क्यांच्या मारानें जर्जर केलें, त्यांतूनही धैर्याची परिसीमा करून आपण गुन्हा ना-कबूल केला, तरी वरील पुरावा आपणांस गोत्यांत आणण्यासारखा पुरेसा नाही का ?' त्याला वाटूं लागलें. कष्टी मुद्रेनें आपल्याकडे शकुन्तला पहात असल्याचें त्याला दिसलें. 'झुंजतां झुंजतां आपण पडलों तरी ग्लीसन् तरी ठार झाला ना ?' त्याच्या अंदाजानें तो नाहीसा झाला होता असेंच अजयाला सांगितलें अन् तेंच खरें होतें. त्यामुळें हल्ल्याची वरील एक प्रकारची यशस्विता त्याला कांहीं थोडें समाधान देत नव्हती ! झालें तें होऊन गेलें अशा विचारानें तो आपली सोडवणुक करून घेत होता. वाटेल त्या देहायातनांनींही आपला धैर्यमेरू सहनशक्तीचा कोट करून टळूं द्यायचा नाही, असाच निश्चय तो करीत होता. एकीकडे त्या भयंकर देहदंडाच्या कल्पना त्याला भेडसावीत होत्या तर दुसरीकडे हवेमध्ये अघांतरीच आनंदस्वामींची समाधानी सस्मित मुद्रा मुखकमलापर्यंत त्याला दिसत होती. त्याचें तोंड हललें. पण कांहींही आवाज त्याला ऐकूं आला नाही ! विचारमग्न दृष्टीनें तो त्यांच्याकडे पाहता होता. त्यांनीं आपला वामहस्त हालविला. ते खुणावत होते, "चल, लवकर आटप ! तुला भेटण्यासाठीं मी तळमळतो आहे. माझ्या इच्छापूर्तीनन्तर तुला शाबासकी द्यायला मी जीवंत नाही, असं तूं म्हणाला होतास ना ? मग ये ! ये ! जया, माझा हा तृत वरदहस्त तुझ्या मस्तकावर ठेवूं दे ! माझा हा कृपाकर तुझ्या पाठीवर फिरूं दे !" अजयानें मनांतच उत्तर दिलें, "छे ! छे ! शक्य नाही तें; मी तुमच्याजवळ येईन हें नक्की, परन्तु अल्पावकाशांत कीं कारावासाच्या अनन्वित देहायातनांनीं झिजून, तें माहीत नाही मंला; जा ! स्वस्थ रहा तुम्ही ! मी तुम्हांला भेटेन हें निश्चित समजा;" त्याच्या मनांत भविष्यकाळांतील कितीतरी प्रसंग धिंगाणा घालीत होते. कल्पनेच्या कुंचल्यानें मनःपटलावर तो ते रंगवी, त्यांच्याकडे दृष्टि फेंकी अन् त्यांच्यांतील कष्टदायक नि भयप्रद भडक रंग न साहून नेत्र मिटून घेई. परन्तु त्यानें डोळे उघडें ठेवले असते तरी तीं चित्रें का त्याल !

मितीवर दिसत होती ! तर डोळे मिटले म्हणजे ती नाहीशी होणार ! मनःचक्षु त्या तशा उपायालाही दाद देणार नव्हता. अंधार मिटुक पडला होता. कोर्टातील ट्रायल त्याला दिसली. तात्यासाहेब आपल्या बकिलीच्या मौल्यवान् अनुभवाची शर्थ करून सोडीत आहेत परन्तु चक्षुवै सत्यं प्रमाणं साक्षीदार आपलेंच नांव स्पष्ट सांगत आहेत हेंही त्यानें पाहिलें. त्यावर त्यांचा तरी काय उपाय ! सारें आकाश फाटलें तर तें धडच आहे म्हणून एखादा खगोलशास्त्रज्ञही सांगूं लागला तरी काय उपयोग ! पंचांनीं मुळींच तें मान्य केलें नाहीं. सपशेल विरुद्ध पुरावा आपल्याला ग्रासून टाकीत आहे हेंही त्याला दिसलें. शेवटीं न्यायाधीशांनीं निकाल पुकारला. फांशी कीं त्याहूनही भयंकर असें काळें पाणी, तें त्याला नीट ऐकूं आलें नाहीं ! परन्तु शिक्षा ऐकतांच एका बाजूनें एका स्त्रीचा हुंदका आला; त्यानें तिकडे पाहिलें. शकुन्तला त्याला दिसली ! आरोपीच्या पिंजऱ्याच्या कठड्याजवळच ती आली. त्या दारुण अन् वैताग आणणाऱ्या परिस्थितीतही आपण मुळींच शांति सोडली नाहीं हेंही अजयाला जाणवलें. त्यानें कठड्यावर टेकलेलें शकुन्तलेचें मस्तक वर उचललें. ती गदगदा रडत होती. त्याच्याही गालांवर दोन अश्रुबिंदू चमकले न त्याची अन् तिची शेवटीं ताटातूट झाली.

वरील दृश्ये पहातां पहातां वेळ किती लवकर जात होता अजयाचा. पहाटेचा समय झाला ! तेव्हां त्याला अल्पशी झोंपेची जुलकी आली.

त्याच वेळीं ग्लिसन् यांची शवपेटिका, मर्तिकाच्या वेळींनीं नि कुलांनीं सजविली जात होती. त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या पत्नीला कळविण्यांत आली, तेव्हां त्या पतिव्रतेचें हृदय तुटत होतें. तिच्या डोळ्यांवर झांपड आली. तिच्या मनाचे तुकडे तुकडे झाले. पतीच्या त्या मृतकायेकडे अन् त्या चिरविरहाच्या अंधकारमय शवपेटिकेकडे पहातांना आपल्या लाडक्या बाळाचा हात तिनें पतीच्या मुद्रेवरून फिरविला, त्याच्या पायांस स्पर्श केला, त्या विगतप्राण क्षणभंगुर शरीराकडे शेवटची दृष्टि टाकली. अन् ती दूर झाली !

सर्व अधिकारी तें परिणामकारक दृश्य पाहून डोळ्यांना रुमाल लावीत होते ! दुःखाचे निश्वास टाकीत होते !

आयुष्यांत न ऐकण्यासारखे जुलूम केले तर आपल्यालाही असें बक्षिस

मिळेल असें त्यांना वाटत होतें काय ? कीं त्यामुळेंच अधिक संताप वाटून या कृत्याचा प्रवर्तक पकडून आणण्याची शिकस्त करण्याचा ते निश्चय करीत होते ?

त्या जनसमुदायाच्या दुःखाश्रूंमध्येच आपल्या कारकीर्दीमध्ये लोकांना अप्रिय अशीं कृत्ये केलेले ग्ळीसन् मृत्युशय्येसह प्रेतगुहेंत पुरले गेले.

पडदा पडला !

एका जुलुमी राज्यकर्त्यांचें चरित्र संपलें, जीवनक्रमाचा अंत झाला त्याच्या, मागील कृतकृत्यांचें भरपूर माप त्याच्या पदरांत पडलें होतें. या विधिघटनेकडे पाहून बोध झाला होता का त्याच्या सजातीयांना ? मानवी भावनांचा तो खरा परिणाम होता—सत्तेचें प्रेम व प्रेमाची सत्ता यांमधील अंतर तिकडे पहातांच कळलें असतें—जाणवलें असतें.

परिस्थितीत फरक होईल !

साधनांची अदलाबदल होईल !

परन्तु मानव्याच्या क्रियाप्रतिक्रियांचे नियम चिरंतन राहातील !



डॉक्टरांनी सांगितलेला, विजयाच्या मुंबईतील निवासाचा आवश्यक काल केव्हांच संपुष्टांत आला होता. कॉलेजकरितां परत पुण्याला जावयाची तयारी तो करित होता. त्याची दादा नि वहिनी पांच सात दिवसांपूर्वीच इनामगांवला परत गेली होती. रमाकांतची हॉस्पिटलमधील नोकरीची एकदोन महिन्यांची वाढलेली सुदतही संपली होती. त्यामुळे सायंकाळच्या गाडीनें विजय, राई न् रमाकांत अशीं तिघेही मुंबई सोडणार होती. रमाकांत मात्र कल्याणला कांहीं कामाकरितां उतरणार होता. गाडी कल्याण स्टेशनांत शिरली तों विजयाच्या आम्रहावरून रमाकांत चहा घेण्याकरितां थांबला. विजय गाडीखाली उतरला, सहज त्याचे लक्ष गेले अन् व्हीलर स्टॉलवरील वृत्तपत्राच्या जादा अंकाचा एक पोस्टर वाचून तो आश्चर्यचकित झाला.

डिस्ट्रिक्ट जज्ज यांचेवर हल्ला !

जय पटवर्धन यांना अटक !

विकासपूरचा गुप्त कट (!)

चारचे सुमारास निघालेला वृत्तपत्राचा तो विशेष अंक विजयानें कदाचित् घेतलाही नसता. परन्तु त्या पोस्टरवरील शेवटचा मजकूर वाचून त्याची जिज्ञासा वाढली. त्यानें एक आणेली टाकली अन् स्टॉलवरून एक अंक उचलला !

एकापेक्षां एकेक लहान होत गेलेले त्या अंकांतील मुखपृष्ठावरील मथळे पाहून विजयाची उत्सुकता मात्र त्याच प्रमाणांत वाढत गेली.

वृत्ताचा गोषवारा नन्तर त्यानें वाचला.

“विकासपूर— विकासपूरचे डिस्ट्रिक्ट जज्ज अन् न्यायदेवतेचे एक फार जुनें प्रतिक—मि. ग्लीसन् यांचेवर काल रात्रीं सुमारे १० वाजतां कांहीं अज्ञात व्यक्तींनीं हल्ला केला. गुन्हेगार फरारी आहे.

पोलिंसांना या सर्व घटनेचे मागे एक मोठा कट असल्याचा संशय येत असून त्यांचा तपास जारीनें चालू आहे.”

नन्तर हल्ल्याची आणखी माहिती दिली होती. तीही त्यानें अघाशा-प्रमाणें वाचली.

“नेहमींप्रमाणें मि. ग्लीसन् हे युरोपियन् जिमखान्याकडे जात असतां ‘सेंट्रल’ हॉटेलनजीकच्या नाक्यावरील पोलिसानें त्यांची मोटार थांबविली. बरेच दिवस नसणारा पोलिस आजच तिथें कसा आला याचें आश्चर्य आपल्या पट्टेवाल्याजवळ ते प्रकट करीत होते, तोंच त्यांच्या नोकरानें त्यांचा विव्हाळणारा स्वर ऐकला. त्याच्या मागोमाग पिस्तुलाचा एक भयंकर आवाज झाला. तोंच आवाज आणखी दोनदां ऐकूं आला. मि. ग्लीसन् मोटारीतच कालवश झाले. मागे वळतांना, त्या नोकरानें, कोणीतरी दोन इसम रेल्वे-लाईनचे बाजूला जोरानें पळाले तेंही पाहिलें. लागलीच पोलिसांत हें कळविण्यांत आले. त्या सर्व जागेचा लगोलग सूक्ष्म तपास करूनही एका खरडलेल्या कागदाशिवाय कांहींही मिळूं शकलें नाहीं.”

या सर्व वृत्तानें विजय स्तंभित झाला होता. तोंच त्याला खालील मजकूरही आढळला. एक स्पष्ट फोटो तिथें छापला होता. त्याच्याखाली ‘जय पटवर्धन’ असें नांवही होतें. ते पाहून तर विजयाचें आश्चर्य दुणावलें. हुबेहुब आपल्याप्रमाणें दिसणारा हा कोण ? “जय पटवर्धन ?” नांवही आपलेंच ! असा त्याला प्रश्न पडला. तो मजकूरही त्यानें वाचला.

“छापतां छापतां—आमच्या विकासपूरच्या विशेष वार्ताहाराकडून असें समजतें कीं, विकासपूरचे एक सार्वजनिक कार्यकर्ते श्री. जय पटवर्धन यांना आज सकाळीं वरील हल्ल्याचे संबंधी अटक करण्यांत आली आहे.”

शोभनेच्या, कॉलेजमधील मंडळाच्या उद्घाटनाकरितां ज्या शकुन्तला-बाई आल्या होत्या, त्यांचें बोलणें विजयाच्या मनांत उभें राहिलें. त्याही विकासपूरच्याच ! आपल्यासारखाच कोणीतरी दुसरा एक तरुण विकासपूरला आहे; असाच त्यांच्या बोलण्याचा अर्थ नव्हता का !

ती अगाध घटना पाहून रमाकांतालाही कांहींच नीट कळेना !

“असा प्रकार तरी काय आहे विकासपूरचा !” तो म्हणाला. “काय करायचं ठरवलं आहेस तूं यासंबंधीं ?”

“थेट विकासपूरला जायचं म्हणतो ! म्हणजे सर्व प्रकार समक्षच कळेल ! अजय तर नसेल ना हा ?”

“त्यांत अशक्य काय आहे ! जातो आहेस म्हणतोस तर गेल्याबरोबर विकासपूरचा पत्ता कळव तुझा अन् सर्व हकीकतही !”

“पाहूं या तर खरं ! राईलाही नेतो बरोबरच ! नेरळचा तो मनुष्यच आमचा गणू असावा असा माझा तर्क आहे !” वस्तुस्थिति जाणण्याच्या उत्कंठेने त्याचें मन भरून गेलें होतें.

गेल्या सुटीनन्तर पुण्याला जातांना त्याला उत्कंठा होती, त्याच्या दुप्पट आजची होती.

भूतकाळाच्या पुष्कळ सुखकर व विचारपरिप्लुत स्मृति गाडींतील मनुष्यांच्या गर्दीप्रमाणें हुंडारून त्याजवळ येत होत्या !

कल्याण स्टेशनपासून एखाद् मैलावर गाडीच्या द्रुततर गतीमध्येही, एक तरुण व त्याची प्रिया (प्रियाच असावी असा विजयाचा तर्क !) गोष्टी करीत बसली होती, त्यांच्याकडे पाहातांना शोभनेच्या सहवासार्तील स्वतःचा सौख्यमय काल त्याला आठवला. तें दृश्यही मागे टाकलें गाडीनें. या त्याच्या मानसलहरीनेंच जें शोभनेचें चित्र त्याचेसमोर धरिलें त्यांत शोभनेच्या मुद्रेवर अधीरतेची छटा होती ! विषण्णतेची काळसर सांवली पसरली होती. ती हंसली तेव्हां नित्याच्या गोल खळसाही त्याला दिसल्या. ही तिची उद्विग्नता आपल्या विरहामुळेंच उद्भवली असेल का ? ती आपल्याला विसरली नसेल ना ? तिच्या ठायीं बसत असलेल्या आपल्या एकनिष्ठ प्रेमाविषयी तिचा विश्वास उडाला नसेल ना ? परत भेटतांच ती आपलें खुल्या अंतःकरणानें स्वागत करील ना ? असे बरेच प्रश्न त्याच्यापुढें उभे राहिले.

गाडी नेरळ स्टेशनमध्ये शिरली.

प्लॅटफॉर्मवरील मनुष्ये झराझर मागे सरकत होती.

स्टेशनवरील एक हमाल त्यानें पाहिला. एक युरोपियन् आपल्या हातांतील कुऱ्याची साखळी ओडीत आपल्या लड बायकोशीं बोलत होता,

तोही त्याला दिसला न मग जी एक तरुणी गाडीच्या गतीमुळे विरुद्ध दिशेला सरकली तिला पाहून तर तो चपापलाच !

कोण होती ती ?

शोभना ?

सकाळचें विकासपूरचें तें भयंकर वृत्त समजल्यापासून विजयाची व आपली भेट आतां तुरुंगाच्याच दारांत होणार याबद्दल शोभनेला मुळींच शंका वाटत नव्हती. आतां उद्विग्नतेचा भर ओसरल्यावर नेरळच्या घरांतील सामानाची व्यवस्था नीट लावून परत आपल्या कॉलेजच्या अभ्यासाकरितां ती पुण्याला जावयास निघणार होती. वर्तमानपत्रें दररोज आस्थेनें वाचण्याचा क्रमच होता तिचा; तरी विजयाच्या विरहकालांत तेंही वाचण्याचें तिनें सोडलें होतें. परन्तु आतां सायंकाळच्या गाडीला पुण्याला जाण्याकरितां म्हणून ती आली त्या वेळेस विजयाला कल्याण स्टेशनवर दिसला तोच पोस्टर वाचून तिला धक्का बसला. तिनें तो मजकूर वाचला नि त्यावरून विजयाची व आपली पुनर्भेट कोणत्या ठिकाणीं होणार, याचा वरील अंदाज, अजयाची हकीकत माहीत असूनही केला. कारण, याकरितांच विजयांनीं आपणाला टाळलें नाहीं ना ! असा तिला प्रश्न पडला. तिच्या मनाच्या या अल्पशा कां होईना, पण निश्चितीच्या समजुतीमुळे विजयाला तुरुंगाच्या दारांत पहाण्याऐवजीं आगगाडीचे दारांतच उभा पाहून तिला विस्मय वाटला.

गाडी थांबतांच विजय शोभनेकडे मार्गे प्लॅटफार्मवरून घांवतच गेला.

त्याला पहातांच त्याच्याबरोबर जाण्याच्या तयारीनें तिनें आपल्या बॅगला हात घातला. तेव्हां आपणच तिची बॅग घेऊन विजय म्हणाला.

“तुझे हात या कामाकरितां नाहीं आहेत !”

त्याची ती सलगी पाहून आनंद व आश्चर्य यांचा मिश्र प्रवाह तिचे मनांत उद्भवला. “अजूनही यांची मजबद्दलची प्रिती कायम आहे हं ? कां हे सर्व तोंडदेखल्या नि दिखाऊ आहे ?” क्षणांत तिच्या पुढून हा विचार गेला.

“विजय ?” जातां जातां ती म्हणाली.

“होय मीच !”

“म्हणजे ?”

“चल, सांगतो मग तुला सर्व; मी पलीकडील डब्यांत बसलों आहे.”
त्याच्या म्हणण्याला काहींच उत्तर न देता ती मूकपणे तिकडे गेली.
गाडी चालू झाली.

विजय व शोभना यांच्या आयुष्यांतल्या प्रेमप्रवासांतील गच्चका संपला.
शोभनेचे जें चित्र त्यानें जरा वेळापूर्वीच अजमावले होते तशीच ती
त्याला दिसली. शोभनेलाही विजयामध्ये किंचित् फरक दिसला.

त्याच्या कपाळावर मुंबईच्या अपघातांतील जखमेची खूण स्पष्टपणे दिसत
होती. त्याचे केस पूर्वीप्रमाणेच मऊ असेच होते. त्याच्या तोंडावर एक सूक्ष्म
अवकळा आल्याचे वाटले तिला. त्याची चालण्याची पद्धतही रुबावदारच
होती पहिल्याप्रमाणे. विजयाच्या आवाजांत अधिक मार्दव असल्याची तिची
शंकाही बरोबर होती अन् तो थोडासा कृश झाला असल्याचेही तिला दिसले.

“आतां गांठ पडली शेवटीं. किती विचित्र आहे दैव !” तो म्हणाला.

“तुमच्याइतकं तरी खास नाही ! मुंबईला तुम्ही कां गेलांत, माहीत
आहे मला !”

“तुला मी सांगितलंच होतं की !”

“हं ! तेंच रामभाऊंनी नीट सांगितलं परत मला !”

“माझ्यापेक्षां राई अधिक वाटली ना तुम्हांला ! अंतःकरणांतील सर्व
उद्वेग शोभना बाहेर टाकीत होती. “यापुढें तुमचं तोंड पशयचं नाही,
असं ठरवलं होतं मी.”

बाजूलाच बसलेली राई दचकली.

“होतं ! म्हणजे आतां नाही ?”

“नाहीं कसं ? तुम्ही येवढे तोंडदेखले कां होईना ! पण पुढें आलांत
म्हणून इकडे येणंच भाग होतं मला ! नाही तर—”

ती काय बोलते आहे याचा अंधुक अंदाज आला त्याला. स्त्रीसुलभ
मत्सर होता तो ! अन् त्याला कोणी जन्म दिला हेही त्यानें ताडले. मग
श्यांतपणे तो म्हणाला,

“तुला तरी माझ्यापेक्षां रामभाऊच विश्वासाचे वाटतात नाही का ?
काय सांगितलं माझ्याविषयी त्यांनी तुला ? राईचं नांव काढतांच माझी

उत्सुकता लागलीच मुंबईला जाण्याची होती, गणूचं वृत्त कळतांच तोच आमच्या गांवचा गणू कां ? अशी वृत्तसाम्यामुळे मला शंका आली हेंच की नाही ! माझ्या इनामगांवच्या चळवळीनें मूर्खपणें कुळं त्यांचेकडे रावत नाहीत म्हणून ते चरफडत आहेत माझ्यावर. परन्तु सत्याला मरण नसतं !”

“माझा तेवढा विश्वास नाही बसत !”

“नाहीं बसत ? राईचीच साक्ष देऊं तुला ! आणूं तिला इथें ?” राईकडे वळून तो म्हणाला, “सांग राई ! सर्व खरी हकीकत सांग हिला.”

विजयाच्या जवळ बसलेली बाईच राई हें पाहून शोभनेलाही कसेसेंच वाटलें. तिच्या पावित्र्याबद्दल आपण शंका घेत होतो. अन् तीही त्या स्वार्थी मनुष्याच्या सांगण्यावरून नि त्यानें दाखविलेल्या बाह्यतः सुसंगत वाटणाऱ्या गोष्टीवरून, याचें तिला वैषम्य वाटलें. मुंबईला एका बहिणीची अत्र बांचविण्याकरीतां विजय पळाला होता, असम्य चाळ्यांकरितां नाही, वगेर सर्व हकीकत राईनें तिला पठवून दिली. त्या सर्व सत्यकथनावरून आपली व विजयाची कां चुकामूक झाली, काका कलकर्यास कसे गेले, नेरळचें आपलें घर रिकामें कसें झालें वगैरे वर्तमान विजयाला सांगून त्याला शोभना म्हणाली,

“क्षमा करा विजय ! माझीच चूक होती !”

“तुझी नाही ती ! माझ्या दैवाची ! रामभाऊंनाही मी दोष देत नाही. पण अशाच घटना घडून आल्या कीं ज्या त्यांचे म्हणण्याला दुजोरा देत होत्या !”

असें म्हणून “जाऊं दे ! त्याचं वाईट वाटून घेऊं नको !” असें म्हणून विजयानें तिचें समाधानही केलें.

“हें काय गौडबंगाल विकासपूरचं ?” शोभनेनेंच पुढें पृच्छा केली.

“त्या दिवशीं मीं दोन फोटो दाखविले ना ? अजयाची शंका आहे मला !”

“असं ? असेलही !”

“त्याचा संबंध असावा असं आपलें मला वाटतं;” असें म्हणून विजयानें नन्तर विचारलें, “कुठें उत्तरायचं म्हणतेस ?”

“केव्हां ? विकासपूरला मेल्यावर होय ?”

“हं.”

“आपट्यांकडे उतरणार होतें मी ! त्यांनीं बोलावलंच होतें नाहीं तरी !”

“अच्छा ! बरं, पण नाना नाहींसे झाले म्हणालीस ना तूं ?”

“हं !”

“त्यांचा कांहीं पत्ता ?”

“छे वाई ! ते गेल्यावर काकांनाही जाणं अवश्यच असल्यामुळें मी आल्याकडे रहायला गेलें. तुमच्याविषयीं माझं प्रेम कायमच होतं विजय ! मग मन कांहींही सांगे ना का ! दररोज दिवस उजाडावा व मावळावा असे हे दिवस गेले. कालमानाप्रमाणें दुःखही कमी होतं म्हणतात ना ? पण माझ्या बाबतीत तर उलट झालं ! कसा तरी अभ्यास सुरू करणार होतें मी !”

“नेरळला नव्हतीसच तूं म्हणजे ?”

“छे ! तुमचं तें पत्र आज मला मिळालं. मी नेरळ सोडल्यावर येऊन पडलं होतं !”

“हेंच पत्र माझ्या म्हणण्याची साक्ष देईल कीं, त्यावरील तारीख फार जुनी आहे.”

“पुरे झालं ! पुन्हा तसं म्हणाल तर वाईट वाटेल मला !”

“अस्सं होय ?” विजय हांसला. अन् शोभनेनेंही त्याचेंच अनुकरण केलें.

अजयाला अटक करण्याचे वेळी त्याच्या खोलीचीही झडती घेऊन, त्या कागदपत्रांचा अजयाचे विरुद्ध पुरावा म्हणून उपयोग करून घेण्याचा पोलिसांचा विचार होता. त्याप्रमाणे झडतीत त्यांना थोडे कागद सांपडलेही. काय काय घडतं तें तें पहाण्याशिवाय आपल्या हातांत आतां काय आहे, अशा विचारांत अजय होता. त्याच्या अटकेची बातमी शकुन्तलेस कळली, त्या वेळेस ती तात्यासाहेबांशीं गप्पा मारीत होती.

“तात्या, काय भयंकर बातमी आहे, माहीत आहे का ?”

“कसली ? ग्लीसन्च्या खुनाची !”

“अहं ! त्यांत भयंकर असं कांहींच नाही ! अन् ती संभाव्यच गोष्ट होती इतकी वरें !”

“दुसरी कोणती ?”

“अजयांना अटक झाली आहे वरील प्रकरणांत !”

“काय म्हणते आहेस ? मला नेहमीं वाटतच होतं ! अजय फार चळवळे आहेत ! स्वस्थ बसणं त्यांच्या अंगीं नाहीच ! मला वाटे, हा मुलगा असा भावनेच्या आहारीं जाऊन उठायचा, अन् कांहींतरी अत्याचार करायलाही तयार व्हायचा ! खरंच ठरलं तें !” आणि नन्तर शकुन्तलेच्या तोंडाकडे पहात ते म्हणाले,

“शकू, त्यांत वाबरप्यासारखं काय आहे इतकं ? मी आहे ना ? अजयासारखे कितीजण तरी मी सोडवून आणले आहेत !”

“त्यांतच अजयांची गणना करतां होय तुम्ही ?”

“छे ! त्यांचेवरील हा आरोप खरा ठरला तरी उदात्त हेतूचाच आहे तो. पण इंग्रजी न्यायालयांत स्वार्थाकरितां गुन्हा केलेले अन् वरील हेतूनें गुन्हा करणारे, आरोपी म्हणून एकाच वागणुकीनें अन् न्यायानें वागविले जातात ! मी माझी शर्थ करून त्यांची सुटका करीन, कांहीं आरोप त्यांच्यावर लादला गेलाच तर !”

त्यांचें तें आश्वासन फाजील आत्मविश्वासाचें होतें, असा जर तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. विकासपूरच्या प्रांतांत तात्यासाहेब म्हणजे कोर्टांत आपल्या सुटकेची निम्मी हमीच वाटत असे आरोपीना ! कोणताही खटला उभा राहिला कीं पोलिस अधिकारी बेजार व्हावयाचे त्यांच्या उलटतपासणींत उत्तरे द्यावयाला ! त्यांचा तो पांढरा फेट, सुरवार तंग, काळ्या फ्रेमचा चष्मा अन् गंभीर आवाज यांमुळे त्यांची कोर्टांतील उपास्थिति उठून दिसत असे. दोन दोन दिवस खटल्याच्या हकीकतीचा नुसता विचारच करीत ते कांहीं प्रसंगीं; सर्व पुरावा नीट पाहून, त्यांची चौकसबुद्धि सूक्ष्मपणें फिरूं लागे. उलटतपासणींत साक्षीदारांच्या पोटांत शिरून त्याला सांगायच्या नसलेल्या गोष्टी मॅजिस्ट्रेटला आपल्या प्रोसिडिंज्मध्ये कशा उतरण्यास भाग पाडाव्या तें तात्यासाहेबांनाच माहीत ! त्यांचें तक्रारीच्या वेळचें भाषण ऐकण्यास कोर्टांत ही गर्दी जमे गुंतागुंतीच्या खटल्याच्या वेळीं ! त्यांच्या भाषणांत बिनतोड युक्तिवाद जसा येई तसाच वक्तृत्वाचे मनोवेधक—म्हणजे Persuasive element म्हणतात त्याचा प्रभावी खच असे. निर्बंध पांडित्याबद्दल तर मोठमोठ्या खटल्यांतील मिळविलेल्या विजयाचीं अजिंक्यपत्रें त्या त्या न्यायाधीशांच्या निकालपत्रांतील स्तुतिप्रद उतारेच दाखवूं शकले असते.

दुसरे दिवशीं वकील न देण्याचा अजयाचा विचार ऐकून शकुन्तला त्याला म्हणाली, “अजय ! मी वेळोवेळीं जाणीव करून देऊनही तुम्ही हें कृत्य केलंत अन् आतां हताशपणें तुमच्या सुटकेच्या माझ्या प्रयत्नांच्याही आड येतां आहां !”

“प्रयत्न !” अजयानें उत्तर केलें, “मीं केलं तें पूर्ण विचारानेंच केलं आहे,—अन् त्याचं प्रायश्चित्तही भोगायला मला मुळींच दुःख वाटत नाही ! हुतात्मा मुक्तकरितां घडपडत नाही !”

“हुतात्मा ! हो ! चाफेकर, कान्हेरे, भगतसिंग ! हे सर्व हुतात्मेच होते. अन् ते छातीचे धीरही होते. परन्तु त्यांनींही कोर्टांतील कामांत, इतरांच्या त्यांच्या सुटकेच्या प्रयत्नांत, मुद्दाम अडथळा केला नाही !”

“खरं आहे तुझं म्हणणं ! पण, भेकडाप्रमाणें मी सुटकेकरितां घडपड करणं शक्य नाही !”

“अजय ! तुम्हांलाच कां सांगायला लागतं आहे मला ? अहो, यांत भेकडपणा कुठला आला आहे ? हें राजकारण आहे, राजकारणांत नीति असते पण ती सापेक्ष ! तुम्ही आतां सुटलांत तर यानन्तर कितीतरी मोलाचं देशकार्य करतां येईल तुम्हांला ! अन् या सर्व विचारानेही तुमचं मन वळत नसेल तर मी, तुमची शकुन्तला, तुम्हांला सांगते आहे, कीं तुम्हीं माझ्या मताप्रमाणें केलंच पाहिजे ! तुमचा वियोग टाळण्याकरितां, स्वार्थीपणानें नव्हे; कारण, याहीपेक्षां उज्वल त्याग केला आहे प्रेमदेवतांनीं, त्यांचे प्रियकर राष्ट्रकार्यांत पडले असतांना ! पण, तुम्ही जर ही अल्पशी मागणीही मान्य केली नाहींत, तर तुम्ही निष्ठुर आहांत असं मात्र जन्मभर मी म्हणत राहीन !”

“अन् हेंच नेमकं नको आहे मला शकू ! वाटेल तें झालं तरी मनाची उदात्तता मी सोडणार नाहीं ! तुझं म्हणणं मान्य आहे मला; उद्यांच तात्यासाहेबांच्या वकीलपत्रावर सही करीन मी ! मग तर झालं ?” अजयानें मान्यता दिली.

दुसरे दिवशीं अजयावरील अभियोगाचें काम पहाण्यास श्रोतृसमुदाय, वकील मंडळी अन् विकासपुरांतील देशभक्त लोक यांची अलोट गर्दी जमली होती कोर्टांत ! कोर्ट नुसतें प्रफुल्ल झालें होतें माणसांनीं !

विजयाचा अजयाशीं अल्पसा फरक होता शरीरसाधर्म्यांत. अल्पसा म्हणजे त्याच्या कपाळावर गेल्या मुंबईच्या जखमेची एक खूण होती अन् त्याची चालण्याची पद्धतही अजयाच्या पद्धतीपेक्षां पुष्कळशी भिन्न होती. यामुळेच अजयाच्या संबंधीं विजयाला शकुन्तलेनें कांहीं प्रश्न केले नाहींत प्रथम. “ह्यांचं नांव विजय पटवर्धन !” कोर्टांत जाण्यापूर्वीं शोभना विजयाची ओळख करून देत होती.

“कल्याणजवळच इनामगांवाला यांचं घर आहे. तिकडचे हे एक ग्रामप्रचाराचे प्रमुख कार्यकर्ते आहेत. आमच्या कॉलेजांतील यांची लोक प्रियता पुण्यालाच तो तुम्हीं फोटो पाहिलांत, त्या वेळेलाच मी सांगितलीं फार चांगले कार्यकर्ते आहेत हें वरं का ?”

“तें दिसतंच आहे !” शकुन्तला म्हणाली.

“कशावरून ?”

“तुमचे ते मित्र आहेत ना ?” विजयाकडे सहास्य मुखानें पहात शकुन्तलेनें मान हलविली.

“अन् ह्या ?” शकुन्तलेकडे प्रथम पाहून ती विजयाला सांगत होती.

“शकुन्तलाबाईं आपटे. विकासपूरचे सुप्रसिद्ध वकील तात्यासाहेब आपटे यांच्या कन्यका, नि स्त्रियांच्या उन्नतीच्या कार्यकारी पुरस्कर्त्या !”

“नमस्कार !” विजयानें शकुन्तलेला ओळखीची पहिली सलामी दिली. त्याचा शकुन्तलेनें स्वीकारही केला, इतक्या अवघांत तीं सर्व कोर्टांत पोचलीं. तात्यासाहेब साक्षीदाराला उलट तपासत होते.

अजयाच्याच संस्थेंतील कांहीं दिवसांपूर्वी भांडून निघालेला तो तरुण होता. त्याच्यावर काय प्रयोग केला पोलिसांनीं कुणास ठाऊक ! किंवा अजयाचा द्वेषच त्याला त्याच्या उलट साक्ष देण्यास उद्युक्त करण्यास कारणीभूत झाला असेल.

आरोपीच्या पिंजऱ्याकडे पहात तात्यासाहेबांनीं विचारलें,—

“जय पटवर्धनांना तुम्ही ओळखतां ?”

साक्षीदार—“होय; चांगलेंच !”

“त्यांची प्रवृत्ति क्रांतीकडे होती असं तुम्ही म्हणतां ना ?”

“होय.”

“त्यांचा या खुनाशीं संबंध कसा येतो ?”

यावर तो साक्षीदार जरी कावराबावरा झाला तरी पण पिंजऱ्याच्या आपल्या पुढीलच कठड्यावर हात फिरवीत तो म्हणाला,

“कसा म्हणजे ? त्यांच्या चळवळी पहा ! त्यांची वर्षादिनाची हस्त-पत्रिका—”

“हं ! मला अवान्तर गप्पा नको आहेत.” तात्यासाहेबांनीं दम भरला. तेव्हां तो म्हणाला, “यांच्या मित्रमंडळींत ही चर्चा बरेच दिवस चालू होती !”

“हें कशावरून ?”

“वर्षादिनाच्या पत्रकाचा मसुदा, त्यांच्या मित्रानें पाठविलेला त्या-बरोबरील तें पत्र—”

“कोणतं ? हेंच ना ?” पुराव्यांतील एक क्रापाद दाखविला तात्यासाहेबांनी.

“हं ! तें वाचूनच माझा तर्क म्हणतो आहे तसं !”

“हें ध्या अन् परत एकदां वाचा—” त्याच्या हातांत पत्र देण्यांत आलें. साक्षीदारानें तें वाचल्यासारखें केलें न् एक वाक्य त्यानें पुन्हां मोठ्यानें वाचलें.

“व कांहींही करून कार्यक्रम नीट आंखून पार पाडा. हें महत्त्वाचं आहे.” तो काय म्हणतो तें तात्यासाहेब पहात होते.

“यांतील ‘आंखून’ मधील ‘खून’ शब्द अभिप्रेत आहे वरील हल्लयार्शी.”

“असं !” प्रेक्षकांत हंशा चालू होता.

“अन् कार्यक्रम हा दुसरा शब्द; त्याचा अर्थ ‘कट’ म्हणजे मग, ‘कांहींही करून कार्यक्रम व खून नीट पार पाडा’ असा सरळ अर्थ होतो आहे”— (हंशा)

साक्षीदारानें लावलेल्या अजब शोधानें मॅजिस्ट्रेटसह सर्वांची हंसतां हंसतां मुरकुंडी वळली. तिथेंच तात्यासाहेबांनी उलट तपास संपविला त्याचा ! नंतर पट्टेवाल्याची साक्ष झाली.

“तुमचं नांव काय ?”

“गणू भिलारे !” त्यासरशी विजय दचकला. त्याच्या गांवच्या गणूचें नांवही तेंच होतें !

“तुम्ही ग्लीसन्साहेबांचा खून झाला तेव्हां मोटारींत होतां ना !”

“होय !”

“काय हकीकत घडली ?”

त्यावर त्यानें सर्व सांगितलें. तो समोरील पोलीस एक तोतया पोलीस होता. त्याचा उपयोग हल्ला करणाऱ्यानें गाडी थांबविण्याकरितां केला होता असें त्याचें म्हणणें होतें.

“त्या वेळीं दोघे कोणीतरी पळाले असं तुम्ही म्हणतां !” तात्यासाहेबांनी पुढें सुरुवात केली, “त्यांत हे होते ?” त्यांनीं अजयाकडे बोट दाखविलें.

“छे ! छे !”

“त्यांना पाठमोरे पहा अन् सांगा पळणारा इसम तसाच दिसत होता का ?”

“छे ! छे ! मुळीच नाही. हे कितीतरी उंच आहेत. अहो, यांना बरेच दिवस ओळखतो आहे मी; हे असते तिथे, तर मी यांना आत्ता लागलीच हुडकलं असतं !”

ज्यांचे तोंड आपण जन्मांत पाहिले नाही, तो एकदम आपल्या बाजूला वळला याचेंच अजय खरें म्हटलें असतां आश्चर्य करित होता. अजयचा त्यांत आश्चर्य काय होतें ? विजयाला गणूनें पांच वर्षांपूर्वीपर्यंत पुष्कळदां पाहिलें होतें. अजयाची ती तशीच मुद्रा पाहून त्याला विजय समजूनच, त्याच्यावर आरोप येणें सहनही न झाल्यामुळें तो तसें म्हणत होता. जय पटवर्धन या नांवानें गणूलाही चांगलेंच फसविलें.

सर्वांत जास्त आश्चर्य पोलिसांना वाटलें. प्रथम प्रथम त्याची मुळीच सम्मति नसतां गणूला एवढें पटकूनही आयत्या वेळेला तो असा फिरलाच ही गोष्ट होतीही तशीच !

त्यानें तें वाक्य उच्चारतांना कोर्टांत नजर टाकली. विजय त्याला दिसला. एकसारखे एक असे ते चेहरे पाहून गणूही चपापलाच; परन्तु आपली मग चुकी दिसूं नये म्हणून तोही तसाच स्वस्थ राहिला.

सरते शेवटीं पोलिस सुपरिटेंडेंट आले.

त्यांची तपासणी तात्यासाहेबांनीं इंग्रजीतच घेतली.

“You hastened immediately to the spot ?” (तुम्ही लागलीच तिकडे गेलांत ना ?) तात्यासाहेबांनीं विचारलें.

“Yes !” पो. सु. उत्तरले.

“तुम्हांला तिथें एक कागद सांपडला ?”

“हं !”

“हाच ना तो ?” एक मळका कागद त्यांच्या हातांत देण्यांत आला.

“होय.”

“वाचा पाहूं तो मजकूर ?”

पोलिस सुपरिटेंडेंटनीं तो वाचला “Ajay Patwardhan. Kunja-niwās, Vikāspur !”

“कुठें सांपडला हा तुम्हांला ? याच्या स्थितीमध्ये तुम्हीं कांहीं फरक केला आहे ?”

“हल्ल्याच्या जवळच शेतांत सांपडला तो. सुळीच नाही. जशाच तसा आहे तो !”

“अजय त्या रात्री शेतांत आला होता हें म्हणण्याला तुमचा हाच पुरावा ना ?”

“हो !” घुटमळत, यांत तात्यासाहेबांचा कांहीं स्वार्थी मुद्दा नाही ना ? अशा संशयानें पोलिस सुपरिंटेंडेंट म्हणाले.

“तुम्ही असेही म्हणालांत, कीं तत्पूर्वी आरोपीला तिकडे फिरतांना कांहीं दिवस पाहिला होता, त्या हॉटेलच्या मालकांनी !”

“हं ! तसा जबाबच आहे त्यांचा !” उत्तर मिळालें.

वरील तऱ्हेच्या साक्षीपुराव्यानन्तर तात्यासाहेबांनी आपलें मुद्देसूद भाषण केलें; त्याचा आशय असाः— “त्यांचा मुख्य मुद्दा ‘पट्टेवाला गणू’ जय पळालेल्या इसमांत असावे असं म्हणत नाहीं, एवढंच नव्हे तर नसल्याचंही छातीटोकपणें सांगतो. तो पत्त्याचा कागद मळका आहे. हाताळून तो तसा झाला नाही हें पोलिस सुपरिंटेंडेंटच्या सांगण्यांत आहे. उलट, तो प्रथमपासूनच मळका आहे म्हणजे हल्ल्याच्यानन्तर दहा एक मिनिटांनीच त्यांना तो सांपडला तेव्हांही तो तसाच होता असं ते म्हणतात. चिखलाचा कागद आपल्या खिशांत व तोही नुसता पत्ता लिहिलेला इतक्याच महत्त्वाचा असता कोणी बाळगील कां ? जर त्याच रात्री अजयाच्याच खिशांतून तो पडला असता तर तो स्वच्छ, निदान चिखलांत मळलेला नको होता. परन्तु वरील सत्यस्थिति हेंच सिद्ध करते कीं, हल्ल्याच्या दिवसाचे अगोदर कांहीं वेळा अजय त्या ठिकाणी जात असतां तो पडला असेलही.” पुराव्याचा सपशेल आपल्यातर्फें उपयोग करून घेत होते तात्यासाहेब ! ते म्हणाले— “याला दुसरीही बाजू आहे. ती म्हणजे नुसता तो पत्ता लिहिलेला कागद अजयाची उपस्थिति सिद्ध करणें ‘शक्य’ असलं तरी असलंच पाहिजे असं नाही. कोणालाही आपला पत्ता त्यांनी दिला असेल आठवणीकरितां अन् मग त्याच्या हातून तो तिथें पडला असेल. पण येवढं जरी सोडलं तरी पहिलं म्हणणंही यांचेवरील तिथल्या उप-

स्थितीचा आरोप सिद्ध करित नाही. अन् त्या पत्रांतील मजकुराची जी 'सुसंगति' लावण्यांत आली आहे, ती तर औरच ! त्याच्या म्हणण्याप्रमाणें मग, 'तू इथें माझेवर कुरघोडी चालविली आहेस' याचा अर्थ "माझ्या (अंगा)वर तू घोडी चालविली आहेस" असाही होऊं शकेल; तेव्हां तें म्हणणं, इतकं मूर्खपणाचं आहे, कीं त्यावर काहींच न बोललं तरी चालण्यासारखं आहे."

तात्यासाहेबांच्या भाषणाची चौकट बरीलप्रमाणें होती. याच्याच जोडीला, त्यांचा वाक्प्रवाह, वेळोवेळचा उपहासगर्भ विनोद, निर्बंध पांडित्य यांची जोड, मग काय पाहिजे—

अजयाच्या निर्दोषत्वाची सत्यता जोरानेच प्रत्ययास येत होती ! अल्पसा असा तो संशयित पुरावा अमान्य करून न्यायाधीशांनीं अजयास निर्दोषी ठरविलें.

विजयानें सांगितलेलें जुळ्या बंधुत्वाचें नातें अजयाला खोटें वाटणें शक्यच नव्हतें. कारण, त्यांच्यांतील विलक्षण साम्यच त्यांच्या नात्याच्या वाजूला उभें होतें ! शिवाय एकमेकांची ताटातूट होणारी ती जागाही दोघांनींही बरोबर सांगितली. अजयाला सुरक्षितपणें वाढविणाऱ्या आनंद-स्वामींचीच अनुपस्थिति विजयाला थोडी असमाधानी करित होती.

घरी येण्यापूर्वीं गणू पट्टेवाल्याजवळ जाऊन विजय म्हणाला,
"गणू !"

"कोण विजयच ना ?"

"होय."

"मगाशी कोण दुसरा तुमच्यावानीच दिसला तो दादा !" गणूनें विचारलें.

"माझाच भाऊ आहे तो; अजय !"

"अजय, अवं ते तर गहाळ झाले व्हाते ना ?"

"हं, ते सांपडले आतां, अन् तुझी राईही !"

"काय म्हणतां ? खरंच ! चला, घेऊन चला मला तिच्याकडं; लई अपराध केला म्यां तिचा ! तिची क्षमा मागतो अन् परत इनामगांवालाच येतो आनंदांत ! बरं झालं, आयता साहेब बी मेलाया; मी सुटाच आहे

नाहीं तरी आतां.” आघाशीपणानें गणूनें आपली मानसिक तळमळ व्यक्त केली.

गणूला वाटणाऱ्या त्या खुनाच्या फायद्याचें हंसूच आलें विजयाला !

“तूं नेरळला होतास ना ?”

“हो, नाना गेले अन् मी अकडं साहेबाकडे आलो !”

“शुभाताईची अन् माझी ओळख आहे. तिनं तूं नेरळला होतास तें सांगितलं मला ! तुला राईबदल वाईट वाटत होतं तेंही मला कळलं तिच्याकडूनच !”

“असं का ? म्हंजे शुभाताई न् तुम्ही” असें म्हणून तो किंचित् स्तब्ध राहिला. त्याच्या मनांतील विचार विजयानें ओळखले. “वा छान्, चांगलं हाये. चांगलं.” तो म्हणाला.

“काय चांगलं आहे रे ?”

“काहीं नाहीं. विजयदादा ?” त्यानें वेळ मारून नेली.

दुसरे दिवशीं सकाळीं रमाकान्ताचें पत्र विजयाला मिळालें. त्यानें लिहिलें होतें—“आपलं पत्र नि त्यांतील मजकूर विस्मयजनक खराच ! पण आणखी एक वृत्त मी देत आहे तेंही तसंच आहे.

“मी ठाण्याचे मेंटल हॉस्पिटलमध्ये डॉ. अल्मेडा यांना भेटून परत जाणार तोंच डाव्या हाताच्या दालनांत एक दुर्दैवी गृहस्थ पाहिले. परवांचें तें वर्तमान वाचीत असतांच, “जय” हें नांव वाचताच त्यांनीं पटापट “शुभा, सुधी SSSR” अशा आरोळ्या मारण्यास सुरुवात केली. चवकशी-अंती दोन-अडीच महिन्यांपूर्वी मध्यरात्री एका आगगाडींत हे गृहस्थ पोलिसांना आढळल्याचें कळतं ! साईडिंग्ला गेलेल्या गाडीतून त्यांना वेडे म्हणून इथें आणण्यांत आलं ! तेव्हां आपल्या पत्रांतले नाना तर हे नाहींत ना ? असा संशय येतो मला;.....” वगैरे मजकूर वाचून विजय म्हणाला, “नानाच नसतील ना हे ?

“मलाही तसंच वाटतं ?” शोभना म्हणाली !

विकासपूरच्या युवकसमूहाच्यात्या सभेत, त्या लोकप्रिय नायकाच्या पुनर्लाभाचा आनंद व्यक्तविण्यांत औचित्याप्रमाणेंच, त्या समूहाची भक्तिही होती. त्यांच्या हृदयाच्या अभूतपूर्व उत्साहानें अजयालाही अद्वितीय आनंद होत होता. त्याला पुष्पहार अर्पण करण्यांत आला त्या वेळीं तो म्हणाला, “आजचा प्रसंग इतका भावनापूर्ण आहे कीं, मी फार वोलूं शकणार नाहीं. थोड्या गोष्टींचा उल्लेख—कीं ज्या यानन्तर आपल्या संस्थेनें आचरणांत आणायचा आहेत त्या—करण्याचें मीं ठरविलें आहे. तुम्हीं माझ्या गळ्यांत हे हार घातलेत त्याचा आनंद नाहीं मला इतका ! परन्तु तुमची वृत्ति पाहून मात्र समाधान वाटतें मला ! सांप्रदायिकपणाच्या आहारीं न जातां, वरील हल्ल्यासारख्या प्रसंगाकडे आपण कोणत्या दृष्टीनें पहातां तें मला समजलें ! ही एक कसोटीच आहे, आपल्या वृत्तीची ! हा निंद्य प्रकार सोडला, तरी यापासूनचा बोध विसरूं नका ! यातनांच्या सीमेची, परिणति सूडांत होते ! अन् सूड, अन्यायाची चीड येणाराच वेळें शकतो ! ही अन्यायाविरुद्ध हात उचलण्याची वृत्ति केव्हांही राष्ट्राच्या जीवंतपणाचें द्योतक आहे ! इंग्रजांनीं आम्हांला जिंकलें त्याचें इतक दुःख नाहीं ! कारण जो पराभव पावण्यास कां होईना, पण लढत रहातो, तो दुसऱ्या वेळेस अजिंक्यही ठरतो ! राजकर्थ्यांनीं आमचीं झळें घेतलीं याचंही इतकं वाईट वाटत नाहीं मला ! पण, शत्रु वागविण्याची इच्छा मारण्याचा उपद्राव करणाऱ्या वावदुकांची कीं व येते ! शत्रूवांचून स्वातंत्र्य मिळालें तर नको आहे कोणाला ? परन्तु इतिहास सांगतो, कीं त्या बळाशिवाय स्वातंत्र्याला चिरस्थायित्व नाहीं ! अन् लढाऊ वृत्तीशिवाय शत्रुबळ नाहीं ! तेंव्हां ती वृत्ति, राष्ट्रांत कशी वाढीस लागेल, याचा विचार करा ! तरुणांवर तर हा विशेष भार आहे. कारण, (राष्ट्राचें चैतन्य प्रामुख्यानें तरुणांच्या उत्साहावर अवलंबून आहे) हें विसरूं नका ! आम्हांला अत्याचार थोडासुद्धां नको आहे. पण, त्याच वेळेस आम्ही अशीही दक्षता

घेऊं कीं, आम्हीही अत्याचाराला बळी पडणार नाही ! या विस्तीर्ण राष्ट्रांत ठिकठिकार्णी चैतन्य संचरवा अन् लढाऊ वृत्तीला ऐक्याची आवश्यकता आहे हें न विसरतां, विरोधापेक्षां ऐक्यावर भर द्या, हाच माझा आदेश आहे. आपण मजवर जें प्रेम व्यक्त केलंत, त्याविषयी मी आपला आभारी आहे !”

मात्र अजयाचें वरील विवेचन मान्य असूनही आतां संध्याकाळीं तळ-मजल्याच्या, बाजूच्या खोर्लीत बसलेल्या विजयाला व शोभनेला तें माहीत नव्हतें.

आरामखुर्चीवर विजय पडला होता. त्या खुर्चीच्याच हातावर डाव्या बाजूला शोभना बसली होती. तिचा डावा पाय जमिनीला आधारलेला होता अन् दुसरा पाय हवेंत आधांतरां तरंगता ठेविला होता तिनें ! डाव्या हातानें खुर्चीच्या हातावर तिनें जोर घेतला होता. त्या ताठ हाताच्या उघड्या दंडावरील ताणही स्पष्ट दिसत होता. त्यांच्या गप्पा चालू होत्या तरी शोभना मात्र मधून मधून उजव्या हातानें विजयाच्या केंसांशी खेळत होती.

“किती विचित्र घटना ही !” विजय म्हणाला.

“विचित्र ! कसे दिवस काढले मी आत्याकडे माझे मलाच माहीत. तुमच्या वियोगानें रोज माझं मस्तक भणानून जाई ! परत मला वाटे, तुम्हीं मला भेटायचं टाळावत कां ! त्या सर्व प्रश्नांचं उत्तर न मिळाल्या-मुळें वैतागून मी एकदां पाण्यावरही गेलें होतें. पण पाणी पाहिलं अन् परत फिरलें. म्हटलं नको. अजून थोडी वाट पाहूं ! आत्महत्या हा भेकडांचा मार्ग आहे !”

“ती वेळ आज येणार आहे.”

त्याचा मतितार्थ कांहींच कळेना शोभनेला.

“संध्याकाळीं पोहायला जायचा विचार आहे माझा !” विजय म्हणाला.

“सांगू का सर्वोना ! पहायला मिळेल तुमचं कौशल्य !”

“अहं !”

“कां !”

“तूं अन् मी ! दोघंच जायचं आहे.”

सायंकार्ळी, विकासपूर शहराचे उत्तरेस जो एक पोहण्याचा तलाव होता त्यावर जवळच्या वृक्षांच्या छाया पसरल्या होत्या ! जणू, तलावांतील एका सुंदर मुलीला प्रेमभरानें आलिंगन देण्याकरितां उत्सुक अशा सखी-जनांप्रमाणेंच त्या मुलीच्या अंगाला त्या स्पर्श करीत होत्या. किंचित् नीळसर जलसंचयाचा तो तलाव अस्तायमान सूर्याच्या तेजामध्ये चंचल तेजाची प्रभा सभोंवार फेंकीत होता. पाण्याच्या गारव्यालाही मधूनच एकाद्या जोराच्या झुळकेसरशी अधिक तीव्रता येत होती. मुद्दाम सोडलेले चित्रविचित्र मासे मधूनच चमकून जात. त्या वेळेस नावेच्या मागील दार्शिकेप्रमाणें पाण्याचा तरंग बराच वेळ मार्गें राही.

मंद वाऱ्याच्या त्या रोमांचकारक लहरींत तलावाच्या कांठावरच शोभना पाण्यांत पाय सोडून बसली होती. तिच्यासमोरच पाण्यांत उभा राहून आपल्या दोन्ही हातांनीं दोहोंबाजूंचें पाणी हालवीत विजय उभा होता. पाण्याचा सूक्ष्म लाटेची उसळी नि सूर्यकिरण यांचा संगम होई व काहीं वेळां तो कवडसा शोभनेच्या चर्येवर पडत असे. दीपलेल्या नेत्रांनीं थोडी मान वेळावून ती पाही अन् तो प्रकाश गेल्यावर परत पहिल्याप्रमाणें बोलावयास लागे तिच्या प्रियकराशीं. त्या तिच्या वेळोवेळच्या मुरडीचें विजय मनांत कौतुक करीत होता. आपल्या प्रेमदेवतेच्या अर्धनग्न शरीराकडे तो टक लावून पाही. तिच्या भरीव पोटन्यांकडे त्याचें लक्ष गेलें. तिच्या अर्धवट ओल्या जलवेष्टित पदकमलांचें निरीक्षण त्यानें केलें. आपल्या हातानें एक पाण्याचा फवाराही तिच्या अंगावर त्यानें उडविला. ती मात्र जरा तोंड फिरवून परत पहिल्याप्रमाणेंच पाण्यावर पाय आपटीत राहिली.

बद् बद् आवाज होत होता त्यामुळें !

त्यांच्यांतील प्रश्नोत्तरांची दखल घेण्यास एकादा वृद्ध गृहस्थ नजीकच नव्हता म्हणून बरें झालें; नाही तर त्यांच्या त्या प्रीतिचक्षा पाहून त्यांच्या स्वतःच्या आयुष्यांतील तसल्याच प्रसंगांचीं (अर्थात् असल्यास !) त्याला आठवण झाली असती ! त्या प्रेमपूर्ण तरुण युगलाच्या आपापसांतील कोट्या न् हास्य ऐकून त्यानें म्हटलें असतें, “काय आनंदांत आहेत ! आयुष्याच्या अमोलिक आनंदक्षणांपैकी प्रेमभराचा क्षण हाही एक आहे !” नि

कदाचित् त्यांच्या यावनसाध्य आनंदाचा हेवाही वाटला असता त्याला ! आतां त्यांना त्यानें फाजील सलगीचे प्रसंगही म्हटलें असतें किंवा पाणचटपणाचे चाळे म्हणूनही त्यांचें वर्णन केलें असतें, परन्तु मनांत मात्र काहींतरी अनुपम असें वाटलें असतें त्याला ! फार काय ? ईश्वरानें जर तसें त्याला विचारलें असतें, तर मोठ्या खुषीनें पुन्हां आल्हाददायक तारुण्याचा स्वीकारही केला असतां त्यानें !

“हं चल लवकर आटप हं ! आंत ये.”

तोंडांत घेतलेल्या पाण्याचा चूळ लांब उडवीत विजय म्हणाला शोभनेला; आपला स्वैर केशभार त्यानें मागें सारला. अन् पाण्याच्या पृष्ठभागावर हात मारीत तो शोभना बसली होती त्या काटांकडे आला;

त्याच्या त्या याचनेवरही शोभना जेव्हां एकेना नि तशीच पहात बसली तेव्हां विजय हात मारीत झपाट्यानें तीरासारखा कांटाकडे सरकला; उजव्या हातानें, तोंड फिरवून मागें पळून जात असलेल्या शोभनेचें डावें मनगट त्यानें धरलें. आपली शक्ति एकवटून तलावाचे विरुद्ध दिशेला जाण्याची ती खटपट करीत होती. विजयाच्या हातांत असलेलें आपलें मनगट सोडविण्याकरितां तिनें उजव्या हातानें त्याचीं बोटें सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यासरशीं तोही तिचा हात विजयानें पकडला. दोन्ही पायांनीं मागें ओढ घेत होती ती ! अन् तोंडावर नकाराची छटा पसरली होती तिच्या. परन्तु, तिला तसेंच ओढून खसकन् पाण्यांत पाडलें विजयानें. अगदीं असाच आवाज झाला होता त्या दिवशीं, शोभनेच्या नेरळच्या स्वप्नांत ! तो तिला आठवला.

मात्र त्या दोहों आवाजांनंतरच्या तिच्या स्थितींत बराच फरक होता. त्या वेळेस ती एकटीच विछान्यावर तळमळत पडली होती नि आतां विजयाच्या दणकट हातावर ती होती अन् सूक्ष्म जलवीचींनीं तिचीं पाठ हुळहुळत होती. प्रेमातुरता न् भय यांची चिन्ता त्या वेळेला तिच्या मनःपटलावर आपलें प्राधान्य लादत होती न् आतां प्रेमसफलता अन् समाधान यांनीं तिचें मन पूर्णपणें भरून टाकलें होतें ! तिच्या प्रत्येक कृतींत निराशा वास्तव्य करीत होती त्या वेळेस, परन्तु तिची वाणी न् प्रत्येक कृति आतां या वेळेस प्रेमोन्मादानें भरली होती ! त्या वेळेस विजयाबद्दलचे विचार

तिला नीट झोंपही येऊं देत नव्हते तर विजयाच्या आवडत्या सहवासांत आतां या वेळीं एक अर्धवट ग्लानि आली होती तिला. त्या वेळेस तिचें निरुपद्रवी मन चिंतित्याच्या भरारीवर फार लांब लांब फेऱ्या घालून येत होतें, तर आनंदाशिवाय कसलीच भावना तिच्या मनांत नव्हती आतां ! विजयाच्या स्पर्शसुखानें अवर्णनीय सुखाचे रोमांच तिच्या अंगावर उठले. पराकाष्ठेच्या गाढ आनंदोर्मी तिच्या सर्व कायेभर धांवत होत्या. मानसिक समाधानाची अंतिम मर्यादा गांठत होती ती !

विजयाच्या हातांवर पडल्या पडल्याच तिच्या मनांत विचार आला—
 “मी किती भाग्यवान् ! प्रथमदर्शनीच प्रेमाचा अनुभव कित्येकांना असेल. परन्तु, त्याचं अक्षयत्व फारच थोड्या जणांच्या भाग्यांत असतं ! व्यक्ति-मत्त्वाच्या अन् सुंदर पुरुषाच्या अंतःकरणाचा जिव्हाळा फार कमी लोकांना मिळत असेल, मग त्यांच्या नुसत्या बाह्य प्रेमाचा अनुभव पुष्कळ जणांना लाभत असला तरी काय उपयोग ? वर्तमानकालांत प्रेमदेवतेची पूजा बांधणारे पुष्कळ भेटतील, परन्तु विरहकालांतही व्यथित अंतःकरणानें तिच्याच चिंतनांत पुनर्भेटीची उत्सुकता अतीवतेनें असणारे माझ्या विजयांसारखे फारच थोडे ! तोंडावर आपल्या प्रियेची तोंडी तारीफ करणारे पुष्कळ भेटतील, पण या धूसरशा जलपृष्ठावर आपल्या प्रीतिदेवतेस डौलानें हातावर फिरविणारे विजय— माझे विजय ! खरोखरच असामान्य प्रेमाचा सांठाच आहेत ते !”

कांठाकांठानें उथळ पाण्यांत शोभनेला तशीच दोन्ही हातांवर तोलून धरीत, पाण्याच्या विलोल पृष्ठभागावर बरीच फिरविल्यानन्तर, तिच्या अर्धोन्मीलित नेत्रकमलांकडे विजयानें दृष्टि टाकली. सूर्यप्रकाशांत तिच्या त्या काळ्याभोर पाण्या थरथरत होत्या. केशपाश जलशिशिरानें ओला झाला होता. तिच्या किलकिलीत नेत्रांमधूनही अदृश्य प्रेमगंगा ओसंडत आहेत, असा त्याला भास झाला ! शोभनेची रेखीव वक्र मुकुटीपार्शी थोडीशी चिंचोळी असलेली अरुंद नासिका अल्पसें निम्ननत बांक घेऊन जिव्हर्णीपार्शी अल्पांशानें रुंद झाली होती ती त्यानें निरीक्षिली; तिच्या नाकपुड्या जोराच्या श्वासोच्छ्वासानें फुगल्या ओड्याशा; अन् जळेवेष्टित कर्णभूषणें दोलायमान पाण्यांत जरा अस्पष्ट आकृत्या धारण करीत होती. या निरीक्षणाबरोबरच तन्मय

विचारांच्या हिंदोळ्यावरून क्षणभर तो थांबला. शोभनेनें आपले डोळे एकदां उघडले.

तिच्या भृंगनील भरगच्च पापण्यांची हालचाल झाली !

पाण्यांत खाली सोडलेल्या एका ओल्या हातानें तिनें आपल्या मुख-कमलावरून हात फिरविला. सुकुमार व कोमल अशा तिच्या कायेला सायंकाळचे ते कोंबट किरणही असह्य झाले कीं काय ? कारण त्यामुळें हस्तशीतलतेनें मिळालेलें समाधान दाखविण्याकरितां तिनें एक मनोरम स्मित केलें; आकर्षक रक्तछटा तिच्या मुद्रेवर पसरली ! त्या भरांत तिच्या त्या सौंदर्यानें भारावलेला विजय प्रेमानें शोभनेच्या हृदयाचा ठाव घेणारे असे नेत्रकटाक्ष टाकीत खालीं वांकला.

“अ हंSS !”

त्याच्या गालावर उलट्या केलेल्या डाव्या तळव्याच्या मागील बाजूनें तीन बोटांचा एक मृदु आघात करून, त्याचें तोंड शोभनेनें दूर लोटलें.

यावर प्रेमपूर्ण अस्पष्ट आवाजांत तो गुणगुणला कांहींतरी !

शोभनेनें कांहींच उत्तर दिलें नाहीं !

मधेंच एकदां तिनें दोन्ही हात विजयाचे तोंडावर न् गालांवर फिरविले नि परत तशीच आपली मान पाण्याच्या हलत्या संचयावर टाकून ती स्वस्थ पडली !

सूर्यास्ताचें दृश्य आकाशाच्या सरसीमेवर उमटूं पहात होतें. आपली संपन्नता व वैभव दाखविण्याकरितां आपल्या रत्नमहालांत विधात्यानें रजनीकांतास नेलें, अशा काव्यमय प्रसंगांच शोभना व विजय तलावाचे बाहेर आलीं.

त्याच दिशेंत ती थोडी चालत गेली.

समीलनाच्या उल्हासमय वातावरणांत ती हिंडत होती.

रस्त्यापासून किंचित् दूर अशा एका शेताच्या बांधावर ती बसली.

जरा वेळापूर्वीच खेळलेल्या प्रेमचेष्टांमुळें विश्रांतीची मार्गप्रतीक्षा करीत होती त्यांची शरीरे ! मनें मात्र त्यांच्या वाचेकरवीं आपली अंतःस्फूर्ति जास्तीत जास्त गाजवूं पहात होती. काय बोलावें नि काय नाहीं हेंही

महत्प्रयासानेच तीं ठरवीत होतीं दोघेही ! नाना प्रकारचे विषय, प्रसंग, गोष्टी, व्याक्ति, डोकावून जात त्यांच्या संभाषणामध्ये !

विजयाकडे तीक्ष्णपणे डोळे रोखून शोभना म्हणाली,

“विजय, माझं स्वप्न खरं ठरलं बरं का ?”

“कोणतं ?”

“नेरळला पडलेलं ! आपली पुन्हा भेट झाली तेव्हां सांगितलं होतं तें !”

“हं !”

“आपल्याला कधी निघायचं इथून आतां ?”

“तूं म्हणशील तेव्हां !”

“मी वाटेल तेव्हां निघेन ! पण तुम्ही निघायला पाहिजे ना !”

“मलाही तिकडेच घाई नाही का ? आतां एक क्षणही तुझ्या वियो-गांत रहायचं म्हणजे माझी अरसिकता दाखवितो आहे मी, असंच मला वाटतं शुभा ! ‘माझ्या नेरळची मजा तुम्ही याल तेव्हां पहाल’ असं म्हणते आहेस ना तूं ? रमाकांताच्या त्या मनुष्याचा निकाल फक्त पाहायचा आहे; बाकी ते नाना असंच मला निश्चित वाटतं ! अन् मग नाना परत नेरळला येतील तेव्हांच नेरळला मी येईन ! परन्तु तत्पूर्वी या सुद्धीत मात्र तूं इनामगांठलाच यायचंस ! माझ्या कार्याचा गौरव तुझ्या तोंडून ऐकण्यास मी उत्सुक आहे ! प्रेम हें केव्हांही निर्विशेष असत नाही ! आयुष्यांत ज्याला कांहीं कर्तव्य आचरायचं आहे, त्याचाच निर्व्याज प्रेमप्राप्तीवर विशेष हक्क असं मला वाटतं ! शारीरिक सौख्य हा प्रेमाचा आत्मा कधीच होऊं शकत नाही मुख्यत्वेकरून ! तो एक अंश आहे या अत्युच्च आनंदाचा ! अन् तूं माझी प्रेमदेवता या नात्यानं एकदां माझं कर्तृत्व वाखाणलंस की, दुप्पट जोरानें कार्यं करण्यास उमेद येईल मला; तुझीही सहकार्य मिळवीन अन् अशा दोघांच्या एक हृदयाच्या अन् प्रेमाच्या कार्यानें आयुष्यांत करतां येईल तेवढी देशाची सेवा करूं आपण.”

“मला वाटतं जावं आपण आतां ! चंद्रकोर सुद्धां उगवली !”

विजयानें कोटाचा खिसा चान्चपला.

तो स्वस्थ कां बसला हें शोभना विचारणार होती तोंच त्यानें आपल्या

उजव्या हाताची अंगुली व तर्जनी यांमध्ये एक सोन्याची आंगठी घरीत म्हटलें, “चंद्रकोरीहूनही सुंदर आहेस तू शुभा !”

“हें सांगण्याकरितांच आतांची स्वभावता होती वाटतं ! मला वाटतं, पुरुषांना स्त्रियांची स्तुति करण्याची उजजत देणगी असावी !”

“हं ! आणि स्त्रियांना ?”

“स्त्रियांना काय ?” उजव्या बाजूलाच अंगालगद बसलेल्या विजयाकडे शोभनेनें पाहिलें.

“ती ऐकतांच हुरळून जाण्याची ! होय ना ?” तिचें तोंड आपल्याकडे करीत विजयानें प्रश्न केला.

त्यानें आंगठीचा हात वर केला.

“काय आहे तें ?”

“आंगठी ! आपल्या संमीलनाची भेट आहे ती !” तिच्या हाताच्या बोटांत आंगठी चढवीत तो म्हणाला.

त्या हाताच्या बोटाकडे तिनें पाहिलें. तें वर उचलून उलट सुलट फिरविलें नू मग म्हणाली,

“इश ! पण, माझ्याजवळ कांहींच नाही तुम्हांला द्यायला !”

“नाहीं कसं ? आहे !”

“तें काय ?”

तिच्याजवळ तो सरकला.

आपल्या डाव्या हातानें तिच्या कमरेभोंवतीं विळखा टाकून, तिला आपल्या अंगाजवळ विजयानें ओढलें. तिचे दोन्ही हात, हातांत घेऊन त्यानें तिचे स्वर केस मागे सारले. असें करतांना तो किंचित् तिच्या बाजूला बसल्याबसल्याच वळला. वांकल्यामुळें खांद्यापर्यंतच मुखाकडे पहात त्यानें म्हटलें—“हें आहे तें ?”

असें म्हणून तिच्या सम्मतीची वाटही न पहातां, एका हातानें तिच्या मस्तकास एक अल्पशी पार्श्वगामी कलाटणी देत अन् तिच्या दुसऱ्या खांद्यावरील आपल्या हाताच्या बोटांची हालचाल करीत तिच्या मस्तकाच्या एका प्रदीर्घ चुंबनांत तो गडून गेला. शोभनेनेंही मुळीच आडकाठी केली नाही !

तिचा उष्ण अन् कोमल श्वास त्याच्या गालावर हुळहुळला. गुदमरल्या-
प्रमाणे तिचा हुंकारही त्यानें ऐकला !

मृदु स्पर्शसुखाच्या अपूर्व आनंदांत ती डुंबत होती !

वृक्ष आपली पर्णपुटे हालवीत होता.

वारा धांवत होता.

अन् तृणांकुर अधोरतेनें डुलत होते.

सर्वत्र सृष्टीची सौख्यमय शोभा पसरली होती !



वाचनीय पुस्तकें



धडपडणारीं मुलें

जीवनकलह

जवाहरलाल

प्रकाशकिरणें

छायापडछाया

कलातरंग



प्रकाश-मंडळ, पुणें २